



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन

# कार्यक्रम अंदाजपत्रक

२०२३-२०२४

महसूल व वन विभाग

२

(वने)

\*

शासकीय मुद्रणालय, नागपूर

२०२३.

# कार्यक्रम अंदाजपत्रक

२०२३-२०२४

## महसूल व वन विभाग

२

(वने)

महसूल व वन विभागाने तयार केलेल्या कार्यक्रम अंदाजपत्रकांची यादी

कार्यक्रम अंदाजपत्रकाचा क्रमांक	कार्यक्रम अंदाजपत्रकाचे नाव
१	महसूल व पुनर्वसन विभाग
२	वने
३	नोंदणी व मुद्रांक विभाग
४	भूमि अभिलेख विभाग

अनुक्रमणिका

(वने)

ਪ੍ਰਾਚੀ

## कार्यक्रम—

	एकूण अर्धसंकल्पीय अंदाज २०२३-२४	९ - ४
	(विवरणपत्र-अ)	
१.	संचालन व प्रशासन	५ - ९
२.	वन संशोधन	१०-१२
३.	विस्तार, प्रशिक्षण व शिक्षण	१३-२०
४.	वन संधारण आणि विकास	२१ - ४६
५.	वनरोपण योजना	४७ - ६९
६.	वनोत्पादन	७० - १२९
७.	दळणवळण व इमारती	१३० - १३४
८.	निसर्ग संवर्धन व वन्य पशु संरक्षण	१३५ - १४५
९.	उपवने व कल्याणविषयक कार्यक्रम	१४६ - १५४
१०.	वन विकास महामंडळ, महाराष्ट्र मर्यादित	१५५ - १५८
११.	PART-1-FOREST (English)	१५९ - १६९

## (वने)

### प्रास्ताविक :

वनाकरिता शेतीच्या खालोखाल जमिनीचा मोठा भाग संपूर्णतः वापरला जातो. राज्याच्या एकूण जमिनीपैकी सुमारे २०.१३ टक्के जमीन वनाखाली तर सुमारे ५९.०५ टक्के जमीन शेतीखाली येते. वनशास्त्र आणि कृषी या दोहोच्याही संबंधात जमीन, पाणी व वनस्पतीही महत्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. वनातील पिके ही दीर्घ कालावधीची असतात तर या उलट शेतीची पिके हंगामी असतात, त्यामुळे वनासाठी दीर्घ नियोजन करण्यास महत्व प्राप्त झाले आहे. याखेरीज वनांना शेतीच्या कार्यक्रमांत व त्याचप्रमाणे औद्योगिक विकासात महत्वाचे स्थान आहे व त्यामुळे राज्य कोषाला बराच मोठा महसूल मिळतो.

२. वनामुळे अत्यावश्यक असे इमारती लाकूड, जळण व वैरण आणि त्याचप्रमाणे इतर वन उत्पादनही उपलब्ध होतेच. परंतु, त्यामुळे सूक्ष्म हवामान, मृद-संधारण व आर्द्रता संधारण आणि प्रदेशातील जलस्थिती यांच्यावर मोठ्या प्रमाणावर चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे शेतीच्या जमिनीचा प्रतिकूल स्वाभाविक घटक व हवामानाविरुद्ध परिणामकारक संरक्षण मिळते. वन हे केवळ वनस्पतीचे नढे तर महत्वाचे प्राण्यांचे वास्तव्य स्थान आहे. त्यामुळे जीव समुहात इष्ट तो प्राणीजीवन-विज्ञानविषयक समतोल साधला जातो. अशाप्रकारे वनाची भूमिका विविध प्रकारची आहे व त्याचा उपयोग विविध प्रकारचा आहे. ते एकाच वेळी संरक्षण, उत्पादन व सामाजिक (जीवविषयक, सौदर्य, शास्त्रीयविषयक) अशी तीन मूलभूत कामे पार पाडते आणि ही कामे वन व अन्न, धन व लाकूड आणि वन व लोक यातील महत्वाच्या जीवशास्त्रविषयक दुव्यांशी निकटता साधलेली आहे.

३. वनाचे आणखी एक महत्वाचे विशेष म्हणजे वनातील कामे मूलतः श्रमाभिमुख आहेत आणि त्यामुळे वनातील प्रदेशातील विकासविषयक कार्यक्रमांमुळे विशेषतः त्या प्रदेशातील रोजगार क्षमतेत मोठी वाढ होते आणि त्यायोगे आदिवासी आणि वन प्रदेशात राहणारे लोक यांच्या कल्याणात मोठी मदत होते. या खेरीज वारंवार टंचाई निर्माण होणा-या प्रदेशातील धनाची स्थिती सुधारण्याविषयक वन संरक्षण कार्य अति महत्वाचे आहे व त्याचे महत्व आणखी विषद करण्याची आवश्यकता नाही.

४. वन विभागाकडून पार पाडण्यात आलेल्या कार्याच्या विश्लेषणाच्या आधारे पुढील दहा कार्यक्रम हिशेबाच्या सुधारित वर्गवारीवरून ठरविण्यात आले आहेत.—

१. संचालन व प्रशासन.
२. संशोधन.
३. विस्तार, प्रशिक्षण व शिक्षण.
४. वन संधारण आणि विकास.
५. वनरोपण योजना.
६. वनोत्पादन.
७. दळणवळण व इमारती.
८. निसर्ग संवर्धन व वन्यपशु संरक्षण.
९. वने, उपवने व कल्याणविषयक कार्यक्रम.
१०. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड, नागपूर.

५. वर नमूद केलेल्या कार्यक्रमासाठी शासनाने वनांवरील महसूल व भांडवली खर्च म्हणून रकमा मंजूर केल्या आहेत. त्याशिवाय खाली नमूद केलेले कार्यक्रम शासनाच्या संबंधित विभागांनी वन विभागास उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून कार्यान्वित केले आहेत :—

१. रोजगार हमी योजना.
२. अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम.
३. एकात्मिकृत पश्चिम घाट विकास कार्यक्रम.
४. एकात्मिकृत ग्रामीण विकास कार्यक्रम.
५. जनजाती विकास उपयोजना.
६. वरील कार्यक्रमात या विभागाने केलेल्या कामगिरीचा भाग त्या-त्या विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आला आहे.

## समग्र कार्यक्रम

(१)

(योजनेतर)

वनांचे व्यवस्थापन, संवर्धन, संरक्षण व विकास करण्यासाठी प्रत्येक वन विभागासाठी शासनाकडून कार्य आयोजना मंजूर झालेली आहे. कार्य आयोजनेनुसार जी पुनर्निर्मिती, रोपवन, विरळणी इत्यादी वन संवर्धनीय कामे, 'कुपांची तोड' इमारती लाकूड, आगाराचे व्यवस्थापन, वनांचे संरक्षण, सीमांकन इत्यादी सर्व कामे व त्याला लागणारे अधिकारी व कर्मचारी यांचा खर्च योजनेतर तरतुदीतूनच होत असतो. या सर्व कामाचे वर्गीकरण वेगवेगळ्या कार्यक्रमात केले आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :—

### १. संचालन व प्रशासन

वन विभागांतर्गत जी योजनेतर वा योजनांतर्गत कामे होतात त्याचे पूर्ण नियंत्रण, निर्देशन व प्रशासन प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बल प्रमुख) म. रा. नागपूर हे त्यांच्या अधिपत्याखाली असणा-या प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकाद्वारे आणि वन संशोधन, शिक्षण, मूल्यांकन व राष्ट्रीयीकरण व वन्यजीव, कार्य आयोजना इत्यादी विशिष्ट कामासाठी नेमलेल्या अधिकारी वर्गाच्या सहाय्याने करीत असतात. योजनांतर्गत तरतुदीशिवाय प्रधान मुख्य वनसंरक्षक, म. रा. नागपूर, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक तसेच वनसांचियकी, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालयांचा पूर्ण खर्च याच शीर्षाखाली होतो. याबाबत कार्यक्रम-१ मधील प्रस्तावना पहावी.

### २. संशोधन

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन संशोधनाचे काम योजनेतर खर्चातून चालू असते. निरनिराळ्या संशोधन केंद्राचे व्यवस्थापन, नवीन प्रजातीची क्षेत्रीय चाचणी, पुनर्निर्मिती व वनीकरणाच्या तंत्रात सुधारणा, इत्यादी कार्यक्रम या सदरात मोडतात. याबाबत कार्यक्रम-२ मधील प्रस्तावना पहावी.

### ३. विस्तार, प्रशिक्षण व शिक्षण

वन व्यवस्थापनेसाठी व वेगवेगळ्या विकास कार्यक्रमासाठी प्रशिक्षण अधिकारी व कर्मचा-यांची आवश्यकता आहे. चंद्रपूर, विखलदरा, जालना, पाल व शहापूर शाळेचे व्यवस्थापन, वनपाल-वनरक्षकांचे प्रशिक्षण तसेच उजळणी प्रशिक्षणांचे काम या कार्यक्रमांतर्गत योजनेतर खर्चातून होत असते. याबाबत कार्यक्रम-३ मधील प्रस्तावना पहावी. तसेच कुंडल वन प्रशिक्षण केंद्राचे वन अकाडमी मध्ये रुपांतर करण्यात आले.

### ४. वन संधारण आणि विकास

प्रधान मुख्य वनसंरक्षक व प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांच्या निर्देशनाखाली विभागीय पातळीवर उप-वनसंरक्षक कार्यरत आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय वन संवर्धन, वनसंरक्षण व विकासाची कामे चालू असतात. यात प्रशासन व वनसंरक्षण, वनाचे सर्वेक्षण व जमाबंदी, पुनर्निर्मिती, कार्य आयोजना तयार करणे व सुधारणे, मृद-संधारणार्थ वनीकरण, वनविकास कर निधीमधून घ्यावयाच्या योजना इत्यादी कार्यक्रम वर्गीकृत केले आहेत. यातील महत्वाच्या वनसंरक्षण कार्यक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे—शासकीय वनातील अवैध वृक्षतोड व अवैध तोडीच्या मालाची बेकायदेशीर वाहतूक, वनसंरक्षणाचे संबंधातील एक जटील समस्या बनलेली आहे. विशेषत: ठाणे, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, नाशिक, पुणे, अमरावती व धुळे या भागातील परिस्थिती यिंताजनक आहे. अवैध तोडीच्या वनोपजाची ज्या मार्गावर चोरून वाहतूक होण्याची संभावना आहे त्या मार्गावर व मुख्य नाक्यावरील तपासणी कडक करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन १९८५-८६ मध्ये २४ तास वाहनांची तपासणी व्हावी या दृष्टीने प्रत्येक तपासणी नाक्यावरील ३ वनरक्षकांच्या पदासह २२ तपासणी नाक्यांच्या स्थापनेस शासनाने मंजूरी दिली.

**४.१.** (१) एकूण ४३३ तपासणी नाक्यांपैकी २४ तास कार्यरत असणा-या तपासणी नाक्यांची संख्या आता ३९ आहे. असेही निर्दर्शनास आले की, अंतरराज्य सीमेवर समाज विधातक प्रवृत्ती व संघटीत टोळ्या या अवैध वृक्ष तोडीमध्ये गुंतल्या आहेत. या वन गुन्हेगारांच्या बेकायदेशीर हालवारीवर लक्ष ठेवून वन गुन्ह्यांसंबंधी बातमी त्वरेने वन अधिका-यास कळविणे शक्य व्हावे व्हावे म्हणून अवैध वृक्ष तोडीचे दृष्टीने संवेदनाक्षम असलेल्या भागातील १९ परिक्षेत्र कार्यालयांना यापूर्वी शासनाने दूरध्वनी यंत्रे मंजूर केलेली आहेत. सन २००८-०९ मध्ये क्षेत्रीय कर्मचा-यांना १२०९ भ्रमणधनी देण्यात आले आहेत.

**४.१.** (२) दूरध्वनीच्या व भ्रमण धनीच्या या सुविधेमुळे वन व पोलीस अधिका-यांस संशयीत वाहन अवैध वनोपज तसेच वन गुन्हेगार यांना ऐन मोक्यांचे वेळी पकडणे सुकर होणार आहे.

**४.२.** वन गुन्हेगार व संघटित टोळ्यांच्या बेकायदेशीर कारवायांना आला घालण्याचे दृष्टीने २४ तास गस्त आवश्यक आहे. असे आढळून आले की, वन गुन्हेगार व संघटित टोळ्या या अवैध वृक्ष तोडीसाठी तसेच वनोपजाच्या वाहतुकीसाठी जलद वेगाने धावणा-या वाहनांचा उपयोग करतात. ह्यावर उपाय म्हणून वन विभागातील सर्व वनक्षेत्रपालांना जीप पुरवठा करण्याचे योजिले आहे.

**४.३.** (१) आरा गिरण्या हा देखील वन संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्वाचा घटक आहे. मुंबई वन नियम, १९४२ यामध्ये सुधारणा करून आरा गिरण्यांवर निर्बंध कडक केले आहेत. या सुधारणांनुसार आरा गिरणी मालकांना विहित नमुन्यात तीन नोंदवह्या ठेवाव्या लागतात. सखोल व नियमित तपासणी व्हावी यादृष्टीने खास २६ वनपाल पदांची निर्मिती केली.

**४.३.** (२) आरा गिरण्यांच्या नियमित तपासणीमुळे वन गुन्ह्यांचा शोध लावण्यास मदत होणार आहे. वनसंरक्षणार्थ योजण्यात येणा-या विविध उपायांचा वरील नवीन उपाययोजनांमुळे प्रभाव वाढेल अशी खात्री आहे.

### वन विकास कर वसुलीतून वित्त व्यवस्था केलेल्या योजना :

**४.४.** महाराष्ट्र वन विकास कर अधिनियम, १९८३ च्या कलम ६ नुसार कर म्हणून झालेले उत्पन्न प्रथम राज्याच्या एकात्मिकृत निधीत जमा करावयाचे असून नंतर अशा उत्पन्नातून वनावरील कर वसूल करण्यावर शासन ठरवेल ती रक्कम वजा करून उरलेली रक्कम यासाठी आवश्यक नियमानुसार वनखात्याकडे शासन जादा अर्थसंकलीय बाब म्हणून उपलब्ध करून देईल. वनखात्यास उपलब्ध करून घ्यावयाची रक्कम वन रोपवन किंवा वन विकास कार्यक्रमात सहाय्यभूत प्रयोजनासाठी तसेच वनात राहणा-या लोकांच्या आणि वन उत्पन्नावर उपजीवीकेसाठी अवलंबून असणा-या लोकांपैकी दुर्बल घटकांच्या विकासासाठी खर्च करण्यात यावी, हा योजनेचा उद्देश आहे.

### ५. वनरोपण योजना

११ व्या पंचवार्षिक योजनेपूर्वी योजनांतर्गत घेतलेल्या सर्व योजनांची देखभाल व त्यासाठी मंजूर कर्मचारी तरतूद, आता या कार्यक्रमांतर्गत योजनेतर खर्चातून होत असते. त्यामुळे वृक्षरोपण या सदरात घेण्यात येणा-या कार्यक्रमासाठी योजना व योजनेतर खर्चात तरतूद दर्शविली जाते. याबाबत कार्यक्रम-५ मधील प्रस्तावना पहावी.

### ६. वनोत्पादन

कार्य आयोजनानुसार वनक्षेत्रामधील इमारती लाकूड, जळाऊ लाकूड इत्यादीचे समुपयोजन करून त्याची विक्री होईपर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम या सदराखाली येतो. समुपयोजनाचे काम एक तर शासनाद्वारे किंवा जंगल कामगार सहकारी संस्थामार्फतच होत असते. अशा जंगल कामगार संस्था स्थापन करण्याचा अग्रमान नाशिक जिल्ह्याला आहे. याबाबत कार्यक्रम-६ मधील प्रस्तावना पहावी.

### ७. दळणवळण व इमारती

वनविभागांतर्गत वन व्यवस्थापनेच्यादृष्टीने लागणारे रस्ते व इमारतीचे नविन बांधकाम वन विभागातर्फे घेतले जाते. सर्व रस्ते व इमारतीचे परिरक्षण करणे व नविन कामे घेणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अंग आहे. त्यासाठी वनविभागात स्वतंत्र अभियांत्रिकी विभाग निर्माण केला गेला आहे. कार्यक्रम-७ चे प्रत्सावनेमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

### ८. निसर्ग संवर्धन व वन्यपशु संरक्षण

मानव जातीच्या दिर्घ कालावधीच्या हिताचेदृष्टीने जीवशास्त्रीयदृष्ट्या दुर्मिळ वन्यप्राण्याच्या प्रजातीचे काटेकोरपणे संरक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे, हे सार्वत्रिकरित्या पटलेले आहे. त्यामुळे विविध राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यांची निर्मिती व त्यांचा वन्यजीव शास्त्रीय व्यवस्थापनानुसार विकास करणे अपरिहार्य आहे. वन्यजीव हे राष्ट्रीय संपत्तीचाच एक अनमोल ठेवा असल्यामुळे या ठेव्याचे जतन करण्यासाठी वन्यजीव आश्रयस्थळांचा विकास, त्यांचे संगोपन, संवर्धन व संरक्षण इत्यादी बाबींवर, सदर कार्यक्रमामध्ये भर दिला जातो.

### ९. वने, उपवने व कल्याणविषयक कार्यक्रम

११ व्या पंचवार्षिक योजनेकाळात पर्यटकांसाठी स्थापन केलेल्या वन उद्यानाची व त्यात स्थापन केलेल्या पर्यटन सुविधांची देखभाल योजनेतर खर्चातून होत असते. या उद्यानाचे व त्यातील सुविधांचे परिरक्षण करणे हे या योजनेतर कार्यक्रमांचे प्रमुख अंग आहे. या कामासाठी लागणा-या कर्मचारी वर्गांची तरतूद यात समाविष्ट आहे. कार्यक्रम-९ ची प्रस्तावना पहावी.

### १. संशोधन

**वन संशोधन.**—चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा व गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा आणि ठाणे जिल्ह्यातील कमारे येथे पूर्वी स्थापन केलेल्या केंद्राच्या विकासासाठी व चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे याकरिता सन २०२०-२१ या वर्षात रुपये १५०.१३ लाख खर्च झाला. सन २०२१-२२ सालाकरिता रुपये १०७२.०० लाखाची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

### २. प्रसिद्धी विस्तार, शिक्षण व प्रशिक्षण

**अधिकारी/कर्मचा-यांचे प्रशिक्षण.**—वन व्यवस्थापन व वन विकासाचे विविध कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी, वनक्षेत्रपाल व इतर क्षेत्रीय कर्मचारी आवश्यक असतात त्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि जालना वसतीगृहाचे बांधकाम व कुंडल येथील वन प्रशिक्षण महाविद्यालयांचे बांधकाम व कर्मचारी वृद्ध या करिता सन २०२०-२१ मध्ये रुपये ३२५.१७ लाखाचा खर्च झाला. सन २०२१-२२ सालाकरिता रुपये ४५० लाखाची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

### ३. वन संधारण आणि विकास

**वनक्षेत्राचे सर्वेक्षण, सिमांकन व जमावंदी.**—वनक्षेत्रांच्या हदीचे सिमांकन ही अत्यंत आवश्यक व महत्वाची बाब आहे. जेणेकरून क्षेत्रीय वनकर्मचा-यांसहित प्रत्येकास राज्यातील वनसरहदीबाबत माहिती होईल. दिवरेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या व जमिनीची वाढत जाणारी मागणी, यामुळे वनजमिनीवर अतिक्रमण करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये वाढलेली आहे, विशेषत: ज्या ठिकाणी वनक्षेत्रांचे सिमांकन व्यवस्थित झालेले नाही अशा ठिकाणी अतिक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. राखीव वनक्षेत्रांचे सिमांकन जरी चांगल्या त-हेने असले तरी संरक्षित व अवर्गीकृत वनक्षेत्र व संपादित केलेले खाजगी वनक्षेत्र यांचे सिमांकन अद्यापही चांगल्या त-हेने झालेले नाही. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगराचे समीपव्याप्त जमिनीच्या मागणीत व किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, त्या वनक्षेत्रात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्दर्शनास आलेले आहे. वन जमिनीवर अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम, खाणकाम व खरेदी-विक्रीचे अनेक प्रकरण निर्दर्शनास आल्याने संबंधित प्रकरणात, विभिन्न न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहे. हे दावे चालविण्यासाठी

शासनाला मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च करणे भाग पडत आहे. सध्या या वनजमिनीची आणि त्यावर उभे असलेल्या झाडांची किंमत अब्जो रुपयांची आहे. शासनाच्या अशा मुळ्यवान संपत्तीच्या सुरक्षितेसाठी आणि संवर्धनासाठी वनहद्दीचे सर्वेक्षण, जमाबंदी व सिमांकन याचा कालबद्द कार्यक्रम राबविला जात आहे. वनक्षेत्राच्या हद्दीचे सिमांकन परिपूर्ण झाल्यास वनक्षेत्रावर अतिक्रमण होण्यास मोठा आळा बसेल. सन २०२१-२२ मध्ये या योजनेसाठी रुपये १५००.०० लक्ष प्रस्तावित आहे.

**३.१. (२) मृद-संधारणार्थ क्षेत्राचे वनिकरण व वनतळी बांधणे.**—ही योजना राज्यातील प्रमुख नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील धूपप्रवण क्षेत्रात राबविली जाते. सन २०२०-२१ मध्ये राज्याची रुपये २४०.६ लक्ष खर्च झाला. सन २०२१-२२ मध्ये रुपये १००.०० लाखाची सर्वसाधारण राज्य उपयोजनेत तरतूद प्रस्तावित केली आहे.

**३.२. राज्य व जिल्हा योजने अंतर्गत वैरण संपत्तीचा विकास.**—सदर योजना सन २०१०-११ पासून जिल्हा योजनेमधून वगळण्यात आलेली आहे.

**३.३. वनाचे संरक्षण राज्य योजनेअंतर्गत.**—जंगलाची होत असलेली अवैध कटाई, जंगल उत्पन्नाची चोरी, वाहतूक, आगीपासून संरक्षण यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून योजलेली फिरती पथके, आग प्रतिबंधक सामुग्री ही अजून तितकी पुरेशी पडत नाही. त्यामुळे वनसंरक्षणासाठी निरनिराळ्या उपाययोजनेसाठी सन २०१७-१८ साठी शासनाने रुपये ७७८.९५ लाखाची तरतूद ठेवली होती. त्याच क्षेत्रीय कार्यालयात दूरध्वनी बसविणे, तपासणी नाके उभारणे, जीपगाड्या पुरविणे, दक्षता कक्ष निर्माण करणे, दक्षता कक्षास जीप गाड्या पुरविणे, इत्यादीचा समावेश आहे.

सन २०२१-२२ वर्षात या कार्यक्रमासाठी राज्य योजनेअंतर्गत एकूण रुपये १९०९७.५२ लक्ष नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

#### ४. वनरोपण योजना (राज्य)

**४.०. मध्यवर्ती रोपवाटिकेची स्थापना.**—कोणत्याही लागवडीचा कार्यक्रम होण्यासाठी योग्य वाढ झालेल्या रोपांची आत्यंतिक आवश्यकता असते. सध्या अस्तित्वात रोपवाटिकांमधून लागवडीसाठी लागणारी आवश्यक रोपे पुरविली जाणार नाहीत. सदर उपयोजनेखाली सन २०१७-१८ सालात अस्तित्वात असलेल्या रोपवाटिकांच्या देखभालीसाठी रुपये ४१७०.०० लाखाची तरतूद आहे. सन २०२१-२२ करिता रुपये ३५९२.६८ लाख तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे.

**४.१. निकृष्ट वनांचे पुनर्वनीकरण.**—गरीब व बेकार लोकांना उत्पादनाच्या कार्यात समाविष्ट करणेचे दृष्टीने सन १९८१-८२ मध्ये ही योजना शासनाने मंजूर केली आहे. स्वच्छुरीने भूमिहीन व बेकार स्थानिक लोकांची निवड लाभार्थी म्हणूनच या योजनेसाठी केली जाते. तरीपण प्रत्यक्षात सदर योजनेस लोकांकडून उत्साहजनक प्रतिसाद न मिळाल्यामुळे सन १९८४-८५ पासून नवीन लाभार्थीची निवड बंद केली आहे.

**४.२. औद्योगिक व व्यापारी उपयोगासाठी लागणा-या वन झाडांच्या जातीच्या लागवडीची योजना.**—सदर योजना सन २०१०-२०११ पासून जिल्हा योजनेतून वगळण्यात आलेली आहे.

**४.३. भरीव वनीकरण कार्यक्रम व इतर वनीकरण योजना.**—पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता जास्तीत जास्त क्षेत्र वनीकरणाखाली आणण्यासाठी वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम व इतर वनीकरणाच्या योजना या योजनेअंतर्गत सन २०२०-२१ मध्ये रुपये ५३९३७.९८ लाखाचा खर्च झाला. सन २०२१-२२ वर्षात बिगर आदिवासीसाठी रुपये १०३८००.०० लाखाची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

#### ५. वनोत्पादन

**५.१. जळाऊ व इमारती लाकूड विक्रीसाठी आगाराची स्थापना.**—ग्रामीण व शहरी भागातील वर्गासाठी व वनातून जे लोक जळाऊ लाकडाच्या मोळ्या आणून जंगलाची नासधूस करतात त्यास प्रतिबंध करण्यासाठी लहान आगारे निवडक ठिकाणी उघडण्याची ही योजना आहे.

**५.२. किरकोळ वन उत्पादनाचा विकास.**—सदर योजना सन २०१०-२०११ पासून जिल्हा योजनेतून वगळण्यात आली आहे.

#### ६. वनातील इमारती (राज्य)

**६.१. निवासी कार्यालयीन इमारतीचे बांधकाम.**—वन कर्मचा-यांनी वनांमध्ये अगर आसपास संरक्षणाच्यादृष्टीने राहणे आवश्यक आहे. तसेच काही कार्यालये भाऊचाच्या इमारतीत ठेवली जातात अशा जागांचा प्रश्न सोडविण्यासाठी या कार्यक्रमाखाली वनविभागामार्फत निवासी व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम हाती घेतले जाते. सन २०२०-२१ करिता रुपये ७५००.०० लाखाचा खर्च झाला व २०२१-२२ मध्ये ४०००.०० लक्ष प्रस्तावित केली आहे.

#### ७. निसर्ग संवर्धन व वन्यपशु संरक्षण

योजनेअंतर्गत व्याघ्र प्रकल्प व इतर राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यात वनप्राणी व्यवस्थेच्यादृष्टीने निरनिराळ्या विकासाची कामे घेतली जातात, त्यासाठी राज्य योजनेअंतर्गत २०२०-२१ मध्ये रुपये १०२८०.५४ लाखाची तरतूद होती. सन २०२१-२२ करीता राज्य योजनेअंतर्गत अंदाजित रुपये २०००.०० लक्ष प्रस्तावित आहे.

#### ८. वने, उपवने व कल्याणविषयक कार्यक्रम व इतर योजना

**वनउद्याने व पर्यटकांसाठी सुविधा.**—सन २०२१-२२ मध्ये या योजनेखाली रुपये ३९३३.२० लाखाची तरतूद असून त्यात वेगवेगऱ्या वन उद्यानात पर्यटकांसाठी सुखसोयी निर्माण करावयाच्या आहेत. वनपर्यटनासाठी तसेच संरक्षित क्षेत्राबाहेरील सुखसोयीसाठी वर्ष २०२२-२३ मध्ये रुपये ३८७१.५५ लाखाची तरतूद प्रस्तावित आहे. नागपूर जवळील गोरेवाडा व आरे जवळील गोरेगाव येथे दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तराचे प्राणीसंग्रहालय विकसीत करण्याचे प्रस्तावित आहे.

#### ९. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड, नागपूर

**९. निकृष्ट प्रतीचा झाडोरा असलेली परंतु, उत्पादनक्षम जंगलाचे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करणा-या जंगलात रुपांतर करण्याच्यादृष्टीने वन विकास महामंडळाची एक कंपनी म्हणून १९७४ मध्ये स्थापना करण्यात आली. महामंडळाचे अधिकृत भाग रुपये ३५ कोटी होते. महामंडळाच्या कार्यक्रमांसाठी शासनाने ४,५२९.५९ चौ. कि. मी. चे वनक्षेत्र सुपूर्द केले. महामंडळाच्या कार्यक्रमानुसार दरवर्षी साग तोड करून सुमारे १०,००० हेक्टरवर सागाचे वनरोपन करण्याचा प्रकल्प नाबार्डने कर्जासाठी मंजूर केला होता. त्यानुसार कार्यक्रम १९८६-८७ च्या पावसाब्यापर्यंत चालला. परंतु, नंतर शासनाने साग तोडीवर निबंध घातल्याने हा प्रकल्प खुंटला. आता महामंडळ शासनाच्या भरीव वनीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन दरवर्षी भाग घेतात. त्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सुरु असून त्या कर्जासाठी शासनाचा सहभाग म्हणून अनुदानाची सोय करावी लागणार आहे. या इक्वीटरी शेअरपोटी सन २०१८-१९ मध्ये एकूण रुपये ०.०१ लाख रुपयांची तरतूद होती. सन २०१९-२० मध्ये रुपये ०.०१ लक्षाची तरतूद प्रस्तावित केली आहे.**

**टीप :** महाराष्ट्र शासन नियोजन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. जिवायो-१००७/प्र.क्र. ३९/का. १४४४, दिनांक १६-२-२००८ अन्वये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना निधी अर्थसंकल्पित करणे/वितरीत करणे व या निधीतील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची सुधारित कार्यपद्धती अंमलात आली आहे. (सर्वसाधारण जिल्हा योजनाशी संबंधीत जिल्हाधिका-याकडे नियतव्यय अर्थसंकल्पित करणे/निधी वितरीत करणे/मान्यता प्रदान करणे यांचे अधिकार देण्यात आलेले आहेत). त्यामुळे या पुस्तिकेत जिल्हा योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही.

कार्यक्रम व त्यातील कर्मचा-यांसाठी संख्या दर्शविणारे विवरणपत्र  
कर्मचारीविषयक गोषवारा

तक्ता-१

**PERSONNEL SUMMARY****TABLE-I**

Performance No. and Name (1)	कर्मचारी संख्या	
	2022-2023 No. of Employees (2)	2023-2024 (3)
	2022-2023 (2)	2023-2024 (3)
१. संचालन व प्रशासन		
१. Direction and Administration .. .. ..	805	741
२. संशोधन		
२. Research .. .. ..	205	244
३. विस्तार, शिक्षण व प्रशिक्षण		
३. Extension, Education and Training .. .. ..	180	56
४. वनसंधारण आणि विकास		
४. Forest Conservation and Development.. .. ..	12478	18022
५. वनरोपण योजना		
५. Plantation Programme .. .. ..	336	323
६. वनोत्पादन		
६. Forest Produce .. .. ..	2136	2025
७. दळणवळण व इमारती		
७. Communication and Building .. .. ..	83	59
८. निसर्ग संरक्षण व वन्यपशु संरक्षण		
८. Nature Conservation and Wildlife Preservation .. .. ..	824	891
९. वन, उपवने व कल्याणविषयक कार्यक्रम		
९. Forest, Park and Welfare Activities .. .. ..	9735	2580
१०. वनविकास महामंडळ मर्यादित		
१०. Forest Development Corporation Ltd., .. .. ..	.. .. ..	.. .. ..
	एकूण Total ..	26782 24951

**टीप.**—शासन निर्णय, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबईचे पत्र क्रमांक एमएफएस-२०१७-प्र. क्र. ७७-फ-८, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ अन्वये सूचनेनुसार सर्व कार्यक्रमांतील चार कर्मचारीविषयक गोषवारा तक्ते-III एकत्रित केले. तसेच, सन २०२२-२३ मध्ये कर्मचारी संस्था रकाना क्र. ३ मध्ये सुधारीत आकृतीबंद्घ पूनर्गठन प्रस्तावा नूसार वनवृत्त वनविभाग निहाय तसेच योजनेतर निहाय पदांचे ताळमेलाचे चे काम सुरु असल्याने आकडेवारित बदल केलेला नाही. तसेच, खालील तक्ता-II मध्ये कर्मचा-यांचे पदनाम व वेतनमान दिले आहे.

**सर्व कार्यक्रमातील कर्मचारीवर्गाचे पदनाम, वेतनमान दर्शविणारे विवरणपत्र**  
**कर्मचारीविषयक गोषवारा**

तक्ता-२

**PERSONNEL SUMMARY****TABLE-II**

अ. क्र. Serial No.	पदनाम	वेतनश्रेणी Scale	पदसंख्या		Designation	
			No. of Post			
			2022-23	2023-24		
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	
<b>राजपत्रित वर्ग १ व २ – (गट-अ)</b>					<i>Gazetted—</i>	
१	प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख)	Rs. level-17 225000	1	1	Principal Chief Conservator of Forests. (Head of Forest Force)	
२	प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)	level-16 205400-224400	1	1	Principal Chief Conservator of Forests (Wildlife).	
३	प्रधान मुख्य वनसंरक्षक (सा.वनी.) पुणे	level-16 205400-224400	1	1	Principal Chief Conservator of Forests. (S.F.D. Pune)	
४	प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)	level-16 205400-224400	1	1	Principal Chief Conservator of Forests (Personnel)	
५	प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व्यवस्थापन)	level-16 205400-224400	1	1	Principal Chief Conservator of Forests (Budget, Planning and Development)	
६	सदस्य सचिव, जैवविविधता मंडळ, नागपूर	level-16 205400-224400	1	1	Member Secretary Biodiversity Board Nagpur	
७	प्रधान मुख्य वनसंरक्षक, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (महा-कॅम्पा)	level-16 205400-224400	1	1	PCCF (Maha Campa)	
८	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुर्योग संर्वर्ग)	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Administration Sub-Ordinate Cadre)	
९	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन)	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Production & Management)	
१०	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण)	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Conservation)	
११	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाळ वनोपज नागपूर)	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (NTFP,)	
१२	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक माहिती तंत्रज्ञान व धोरण.	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (ITP)	
१३	व्यवस्थापकीय संचालक बाबू विकास मंडळ, नागपूर.	level-15 182200-224100	1	1	M.D. Bamboo Board Nagpur	

TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
	राजपत्रित वर्ग १ व २ —चालू	Rs.			Gazetted—
१४	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण)	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Protection).
१५	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पूर्व) नागपूर.	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Wildlife-east).
१६	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुख्यालय) सावरी, पुणे.	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Head Office) SFD Pune.
१७	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी).	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Nodel-Officer).
१८	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (काढळवन) मुंबई.	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Mangroves Cell) Mumbai.
१९	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पश्चिम) मुंबई.	level-15 182200-224100	1	1	Additional Principal Chief Conservator of Forests (Wildlife-West).
२०	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण) व प्रशिक्षण) तथा संचालक चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर.	level-15 182200-224100	1	1	APCCF & Director Chandurpur Forest Administration Development & Mangement Chandrapur.
२१	मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक)	Level-14 144200-218200	7	7	Chief Conservator of Forests (Terr.).
२२	मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) पुणे.	Level-14 144200-218200	1	1	Chief Conservator of Forests Research Edu. & Tra. Pune.
२३	मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेलघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती.	Level-14 144200-218200			Chief Conservator of Forests & Field Director, Tiger, Project Melghate Amravati.
२४	मुख्य वनसंरक्षक (अकाप्ट वनोपज)	Level-14 144200-218200	1	1	Chief Conservator of Forests (NFT).
२५	व्यवस्थापकीय संचालक, निसर्ग पर्यटन प्राधिकरण, नागपूर.	Level-14 144200-218200	1	1	M. D. Maharashtra State Eco Turisum Develop-ment Board Nagpur.
२६	सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधीकरण, नागपूर.	Level-14 144200-218200	1	1	Member Secratary Maharastra State Zoom Authrity Nagpur Board Nagpur.

## तक्ता-२—चालू

TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
	राजपत्रित वर्ग १ व २ —चालू	Rs.			Gazetted—
२७	मुख्य वनसंरक्षक महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई.	Level-14 144200-218200	1	1	Chief Conservator Revenue & Forest Department Mantrala Mumbai.
२८	वनसंरक्षक/सहसचीव	Level-13A 131100-216600 (1) Level-13 123100-251900 (2) Level-12 78800-209200	24	24	Conservator of Forests
२९	उप-वनसंरक्षक	(3) Level-11 67700-208700 (4) Level-10 56100-177500	76	76	Dy. Conservator of Forests
३०	वरिष्ठ स्वीय सहा.	S-23 67,700-2,08,700	3	3	Sr. Personal Assistant
३१	मुख्य वनसांख्यिकी	S-23 67,700-2,08,700	1	1	Chief Forest Statistician
३२	वन अभियंता	S-23 67,700-2,08,700	1	1	Forest Engineer
३३	प्रशासकीय अधिकारी	S-23 67,700-2,08,700	20	20	Administrative Officer
३४	विभागीय वन अधिकारी	S-23 67,700-2,08,700	109	109	Divisional Forest Officer
३५	उपआयुक्त, (वन्यजीव) पशुसंवर्धन	S-23 67,700-2,08,700	1	1	Dy. Commissioner of Animal Husbandry (Wildlife).
३६	सहायक संचालक (प्रतिनियुक्ती)	S-23 67,700-2,08,700	1	1	Assistant Director
३७	सहायक आयुक्त (वन्यजीव) पशुसंवर्धन	S-22 60000-190800	3	3	Assistant Commissioner Animal Husbandry (Wildlife).
३८	वनसांख्यिक	S-20 56100-177500	6	6	Forest Statistician
३९	उप वन अभियंता	S-20 56100-177500	13	13	Dy. Forest Engineer
४०	वैद्यकीय अधिकारी (प्रतिनियुक्ती) (मृत संवर्ग)	S-20 56100-177500	1	1	Medical Officer, Allapalli
४१	स्वीय सहायक	S-16 44900-142400	9	9	Personal Assistant
४२	सहायक वनसंरक्षक	S-18 49100-155800	289	289	Asstt. Conservator of Forests.
४३	पशुवैद्यकीय अधिकारी	S-15 41800-1323300	8	8	Veterinary Officer
४४	वनजमाबंदी अधिकारी (प्रतिनियुक्ती)	S-20 56100-177500	6	6	Forest Settlement Officer

## तक्ता-२—चालू

TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	
गट-ब राजपत्रित—चालू (गट-ब राजपत्रित)		Rs.	Gazetted—			
१	पर्यवेक्षक	S-17 47600-151100	1	1	Paryvekshak, BRTC	
२	कार्यालय अधिकारी	S-15 41800-1323300	73	73	Office Superintendent.	
४	सहायक वनसांख्यिक	S-15 41800-1323300	14	14	Assistant Engineer	
५	उपअधिकारी (तालुका निरीक्षक) (प्रतिनियुक्ती)	S-15 41800-132300	3	3	Dy. Superintendent, Land Records.	
६	सहायक अभियंता	S-15 41800-132300	3	3	Assit. Forest Statistician	
७	वन परिक्षेत्र अधिकारी	S-15 41800-132300	991	991	Range Forest Officer	
८	शाखा अभियंता	S-15 41800-132300	17	17	Sectional Engineer	
९	हस्तशिल्प निदेशक	S-15 41800-132300	2	2	Hastshilp Nirdeshak, BRTC	
१०	सहा. वैद्यकीय अधिकारी (प्रतिनियुक्ती) (मृत संवर्ग)	S-15 (for MBBS) 41800-132300 S-14 (for other) 38600-122800	1	1	Asst. Medical Officer	
११	सहायक रासायनिक विश्लेषक	S-15 41800-132300	1	1	Assistant Chemical Analyst	
<b>गट ब राजपत्रित—</b>						
१	लघुलेखक उच्च श्रेणी	S-15 41800-132300	36	35	Stenographer (H. G.)	
२	लघुलेखक निम्नश्रेणी	S-14 38,600-1,22,800	45	45	Stenographer (L. G.)	
३	वन क्षेत्रसर्वेक्षक	S-14 38,600-1,22,800	56	56	Ranger Surveyor	
४	कनिष्ठ अभियंता	S-14 38,600-1,22,800	10	10	JR. Engineer	

## तक्ता-२—चालू

TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
<b>गट क —</b>					
१	वाणिज्य लेखापाल	S-14 38,600-1,22,800	1	1	Vanijya Lekhapal
२	वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	S-14 38,600-1,22,800	20	20	Senior Statistical Assistant.
३	शारीरिक शिक्षण निदेशक	S-13 35400-112400	2	2	Sharirik Siksha Nideshak
४	बिनतारी पोलीस उपनिरीक्षक (प्रतिनियुक्ती)	S-14 38,600-1,22,800	3	3	Police upnirikshak
५	मुख्य लेखापाल	S-13 35,400-1,12,400	168	168	Chief Accountant
६	उपलेखापाल (प्रतिनियुक्ती)	S-13 35,400-1,12,400	1	1	Deputy Accountant.
७	उपमुख्यलेखापाल (प्रतिनियुक्ती)	S-13 35,400-1,12,400  (1) S-10 29,200-92,300	1	1	Deputy Chief Accountant.
८	आरेखक (मृत संवर्ग)	(2) S-14 38600-122800 After 4 years of Qualifying Service	0	1	Draftsman.
९	कलाकार/चित्रकार (मृत संवर्ग)	S-10 29,200-92,300	1	1	Kalakar/Arist
१०	अवल कारकून (प्रतिनियुक्ती)	S-10 29,200-92,300	6	6	Awal Karkun
११	मिश्रक/कंपाऊँड (प्रतिनियुक्ती) (मृत संवर्ग)	S-10 29,200-92,300	3	3	Compounder
१२	लेखापाल	S-10 29,200-92,300	874	874	Accountant
१३	गृह प्रमुख	S-10 29,200-92,300	2	2	House Master/Gruhpramukh
१४	निमतानदार/लेखा अधिकारी (प्रतिनियुक्ती)	S-13 35,400-1,12,400	4	4	Nimatandar
१५	भांडारपाल (मृत संवर्ग)	S-8 25500-81100	3	3	Bhandarpal/Store Keeper
१६	लघु टंकलेखक (मृत संवर्ग)	S-8 25500-81100	5	7	Steno-Typist

## तक्ता-२—चालू

TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
<b>गट-क—चालू</b>		Rs.			
१७	कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	S-8 25500-81100	20	20	Jr. Statistical Assistant
१८	वनपाल	S-8 25500-81100	3025	3025	Forester
१९	सर्वेक्षक	S-8 25500-81100	204	204	Surveyor
२०	वीजतंत्री (मृत संवर्ग)	S-8 25500-81100	4	4	Electrician
२१	बिनतारी वायरलेस ऑपरेटर	S-8 25500-81100	2	2	Wireless operator
२२	वायरलेस टेक्निशीयन/बिनतारी तंत्रज्ञ	S-8 25,500-81,100	1	1	Wireless Technician
२३	लेथमैन (मृत संवर्ग)	S-8 25,500-81,100	2	2	Latheman
२४	बिनतारी संदेशक	S-8 25,500-81,100	1	1	Messenger (Wireless)
२५	महसूल अधिकारी/मंडल अधिकारी (प्रतिनियुक्ती)	S-8 25,500-81,100	5	5	Revenue officers
२६	पी टी मास्टर/कवायत शिक्षक	S-7 21700-69100	1	1	P. T. Master/Drill Teacher
२७	लाँच चालक	S-7 21700-69100	4	4	Lanuch Chalak/Lanuch Driver
२८	वायरमैन/तारतंत्री (वायरमैन पम्प अटेंडेंस) (मृत संवर्ग)	S-7 21700-69100 (1) S-7 21700-69100 (2) S-8 25500-81100	1	1	Wireman
२९	अनुरेखक (मृत संवर्ग)	After 7 years of Qualifying Service			Tracer
३०	प्रक्षेपीयंत्रचालक (मृत संवर्ग)	S-7 21700-69100	1	1	Prashepia chalak/Project Operator S
३१	यांत्रिकी (मृत संवर्ग)	S-8 25500-81100	11	11	Mechanic
३२	मुख्य पोलीस शिपाई (प्रतिनियुक्ती)	S-8 25500-81100	2	2	Head police Constable
३३	स्वयं चल विजतंत्री (मृत संवर्ग)	S-7 21700-69100	2	2	Auto Ele/Swyam Chal Vijnantri
३४	लिपिक	S-6 19900-63200	1648	1648	Clerk

TABLE-II—*Contd.*

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
<b>गट-क—चालू</b>		Rs.			
३५	सहायक यांत्रिकी (मृत संवर्ग)	S-6 29900-62200	2	2	Assistant Mechanic
३६	प्रयोगशाळा परिचर (मृत संवर्ग)	S-7 21700-69100	2	2	Laboratory Attendant
३७	प्रसविका (प्रतिनियुक्ती) (मृत संवर्ग)	S-6 19900-63200	2	2	Midwife
३८	वाहन चालक/द्रक चालक	S-6 19900-63200	500	500	Driver
३९	लोहार (मृत संवर्ग)	S-6 19900-63200	1	1	Lohar/Welder
४०	फिटर/जोड़ारी (मृत संवर्ग)	S-6 19900-63200	5	5	Fitar/Jodari
४१	संधाता/वेल्डर (मृत संवर्ग)	S-6 19900-63200	3	3	Welder/Sandhata
४२	सशस्त्र पोलिस (प्रतिनियुक्ती)	S-6 19900-63200	150	150	Armed Police/Armed Constable
४३	सहायक संधाता (मृत संवर्ग)	S-6 19900-63200	1	1	Asstt. Welder
४४	पोलीस शिपाई (प्रतिनियुक्ती)	S-6 19900-63200	15	15	Police Comstable
४५	एसआरपी वाहनचालक (मृत संवर्ग)	S-6 19900-63200	1	1	SRP Driver
४६	महावत	S-6 19900-63200	15	15	Mahawat
४७	वनरक्षक/रोपवण कोतवाल	S-3 16600-52400 S-5 18000-56900	9677	9677	Forest Guard
४८	वननिरीक्षक	S-5 18000-56900	108	108	Forest Watchman
४९	अॅनिमल किपर	S-3 16600-52400	3	3	Animal Keeper
५०	ग्रंथालय परिचर	S-1 15000-47600 S-6 19900-63200	2	2	Laboratory Attendant

## तक्ता-२—चालू

TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
<b>गट-ड</b>					
१	नाईक	S-3 16600-52400	90	90	Naik
२	केबीन अटेन्डन्ट (मृत संवर्ग)	S-3 16600-52400	1	1	Cabin Attendant
३	खानसामा-कम-चौकीदार (मृत संवर्ग)	S-3 16600-52400	3	3	Khansama-cum-Chaukidar
४	नाकेदार (मृत संवर्ग)	S-3 16600-52400	2	2	Nakedar
५	चाराकटर	S-3 16600-52400	15	15	Chara-Cutter
६	संदेशवाहक (मृत संवर्ग)	S-3 16600-52400	1	1	Messenger
७	पहारेकरी	S-1 15000-47600	188	188	Paharckari/Chaukidar
८	अंधारखोली सहाय्यक (मृत संवर्ग)	S-3 16600-52400	1	1	Dark room Asst.
९	ग्राउंडमैन (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	1	1	Ground man
१०	गेटकिपर (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	1	1	Gate keeper
११	पाणीवाला (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	9	6	Waterman
१२	गँग मँन (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	2	2	Gangman
१३	बॉक्स बॉय (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	1	1	Box Boy
१४	किमेन/चाबीवाला (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	1	1	Keymen
१५	शिपाई	S-1 15000-47600	376	376	Peon
१६	माळी (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	82	78	Mali
१७	डाकरनर/टपालवाह (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	11	8	Dak-Runner
१८	सफाई कामगार (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	23	22	Sweeper/Safaikamgar

TABLE-II—*Contd.*

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
	गट-ड—चालू	Rs.			Non-Gazetted (Class D)—
१९	वार्डबॉय (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	4	4	Ward boy
२०	धोबी (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	2	2	Dhobi
२१	खलाशी	S-1 15000-47600	9	9	Khalashi
२२	तांडेल	S-6 29900-63200	1	1	Tandel
२३	मास्ट लष्कर	S-1 15000-47600	1	1	Mask-Lasker
२४	लॉचतांडेल/नौका तांडेल	S-6 29900-63200	1	1	Launch Tandel
२५	सहायक स्वयंपाकी	S-1 15000-47600	29	29	Asstt. Cook
२६	मोटार स्वच्छक/स्वच्छक (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	107	97	Cleaner/Swachhak
२७	मदतनीस (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	2	3	Helper
२८	क्लासरुम अटेन्डंस/वर्गपरिचर (मृत संवर्ग)	S-1 15000-47600	1	1	Classroom Attendant
२९	देखभाल सेवक	S-3 16600-52400	4	4	Dekhbhal Sewak
३०	चेनमैन	S-1 15000-47600	9	9	Chainman
	गट-ड (अधि. वन मजूर)				
	अधिसंख्य वन मजूर . .	S-1 15000-47600	6240 5995		Forest Labour
	एकूण (अ.ब.क.ड.) . .		19360 19341		
	अधिसंख्य वन मजूर . .		6240 5995		
	एकूण . .		25600 25336		

वनविभागात एकूण ११ प्रादेशिक वृत्ते व ९ कार्यात्मक वृत्ते आहेत. ११ वनवृत्ताकरीता मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) हे प्रमुख असून ते भारतीय वनसेवेतील असतात. त्यांना सहाय्यक म्हणून वृत्तांतर्गत प्रत्येकी सर्वसाधारणपणे ४ ते ५ राजपत्रित अधिकारी व सर्वसाधारणपणे १५ ते २५ पर्यंत अराजपत्रित कार्यालयीन कर्मचारी असतात. त्यांच्या मदतीने ते वर नमूद केलेल्या त्यांच्या प्रादेशिक वृत्ताच्या कक्षेतील कामावर नियंत्रण ठेवणे, देखरेख करणे, इत्यादी कामे करतात.

कार्यात्मक असलेल्या प्रत्येक वृत्ताचे प्रमुख अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक असून ते पण भारतीय वनसेवेतील असतात. ते विशेष कामासंबंधी म्हणजे व्याघ्र प्रकल्प, कार्य आयोजन, मुल्यांकन, संशोधन, शिक्षण तसेच वन्यजीव व्यवस्थापन इत्यादी कर्तव्य पार पाडतात.

There are in all 11 territorial circles and 9 functional circles. The 11 territorial circles are headed by the Chief Conservator of Forests (Territorial) who are in I.F.S. cadre and are assisted by an average 4 to 5 Gazetted Officers and 15 to 25 Non-Gazetted staff, with the help of this staff he controls, supervise the functions concerning the territorial circles as mentioned above so far as their respective charges are concerned.

As far as functional circles are concerned they are headed by the Addl. Principal Chief Conservator of Forests, who are also I.F.S. cadre. They control and supervise the special functions attached to them e.g. Working Plan, Tiger Project, Evaluation, Education, Research and Wildlife Management etc.

**विभागीय स्तर :**—प्रत्येक वृत्ताच्या कारभाराच्या सोयीसाठी सर्वसाधारणपणे ४ ते ६ विभागात विभागणी केली आहे. विभागीय पातळीवर उपवनसंरक्षक यांचेमार्फत विभागातील कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. उपवनसंरक्षकांची सहाय्यक म्हणून सर्वसाधारणपणे ८ ते १२ राजपत्रित अधिकारी (वनक्षेत्रपालासह) आणि कार्यालयीन अराजपत्रित कर्मचारी तसेच वनपाल व वनरक्षक, मोजणीदार इत्यादी कार्यकारी कर्मचारी सुद्धा असतात.

**Divisional Level :**—Each circle is further divided into 4 to 6 Divisions to suit the administration. At Divisional level the works are implemented by the Deputy Conservator of Forests who are assisted by 8 to 12 Gazetted Officers and Non-Gazetted staff (Ministerial and other executive staff *viz.* Rangers, Foresters, Guard, Surveyor) etc.

## सामाजिक वनीकरण

## कर्मचारी विषयक गोषवारा—मध्यवर्ती रोपमळे

पदनाम	वेतनश्रेणी	पदसंख्या	
		२०२२-२३	२०२३-२४
(अ) अराजपत्रित			
(ब) अराजपत्रित (वर्ग-३)			
१. वनपाल	२५५००-८११००	२९	२९
२. वनरक्षक	१६६००-५२४००	२९	२९
	एकूण . .	५८	५८
अराजपत्रित (वर्ग-४)			
१. माठी	१५५००-४७६००	१२	१२
	एकूण . .	१२	१२
एकूण (वर्ग-३) + (वर्ग-४)		७०	७०
कर्मचारी विषयक गोषवारा-पश्चिम घाट विकास कार्यक्रम : (योजनेतर)			
पदनाम	वेतनश्रेणी	पदसंख्या	
(अ) अराजपत्रित			
(ब) अराजपत्रित (वर्ग-३)			
१. वनरक्षक	१६६००-५२४००	२१	२१
	एकूण (वर्ग-३)	२१	२१
कर्मचारी विषयक गोषवारा—सामाजिक वर्गीकरण अंतर्गत नियमित आस्थापनेवर काम करणारा कर्मचारी वर्ग (मजूर)			
पदनाम	वेतनश्रेणी	पदसंख्या	
अराजपत्रित (वर्ग-४)			
१. मजूर	१५५००-४७००००	७२१	५९९
	एकूण . .	७२१	५९९

### कर्मचारी विषयक गोषवारा-चालू

- (१) महासंचालक, सामाजिक वनीकरण व उपमहासंचालक  
 (२) सामाजिक वनीकरण विभाग (३) लेखापरीक्षण पथक

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदसंख्या	
			२०२२-२३	२०२३-२४
१	प्रधान मुख्यवनसंरक्षक , सामाजिक वनीकरण	७ वा वेतन आयोग	१	१
२	अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक (मुख्यालय)	७ वा वेतन आयोग	१	१
३	वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण	१३११००-२१६६००	६	६
४	विवाह सामाजिक वनीकरण	६७७००-२०८७००	३६	३६
५	सहाय्यक वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण	५५१००-१७५१००	४९	४९
६	सहाय्यक जनसंपर्क अधिकारी	४१८००-१३२३००	२	२
७	प्रसिद्धी अधिकारी	४१८००-१३२३००	१	१
८	अधीक्षक	४१८००-१३२३००	७	७
९	वनक्षेत्रपाल	४१८००-१३२३००	२१७	२१७
१०	स्वीय सहाय्यक	४१८००-१४२४००	१	१
११	लेखापरीक्षा अधिकारी	४१८००-१३२३००	१	१
१२	सहाय्यक वनसांख्यिकी	४१८००-१३२३००	०	०
१३	वनक्षेत्र सर्वेक्षक	४१८००-१३२३००	७	७
१४	वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	३८६००-१२२८००	१	१
एकूण (१) . .			४९०	४९०
<hr/>				
(२) अराजपत्रित (वर्ग-३)				
१	वनपाल	२५५००-८११००	५३९	५३९
२	कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	२५५००-८११००	२	१
३	मुख्यलेखापाल	३५४००-११२४००	३९	३९
४	सर्वेक्षक	४१८००-१३२३००	४९	४९
५	लघुलेखक (उच्चश्रेणी)	४१८००-१३२३००	५	५
६	लेखापाल	२९२००-१२३००	६४	६४
७	लघुटंकलेखक	२५५००-८११००	०२	०२
८	लिपिक-टंकलेखक	१११००-६३२००	३३८	३३८
९	कलाकार	२९२००-१२३००	१	०
१०	वाहनचालक	१११००-६३२००	७३	७३
११	प्रक्षेपी यंत्रचालक	२१७००-६९१००	१	१
१२	वनरक्षक/अधिसंख्य पदासह	१६६००-५२४००	६३४	६३४
एकूण (२) . .			१७३८	१७३७
<hr/>				

## कर्मचारी विषयक गोषवारा-चालू

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदसंख्या	
			२०२२-२३	२०२३-२४
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	स्वच्छक	१५५००-४७६००	२२	२१
२	शिपाई	१५५००-४७६००	७४	७४
३	पहारेकरी	१५५००-४७६००	१४	१४
४	माळी	१५५००-४७६००	१२	१२
५	नाईक	१५५००-४७६००	१	१
६	अंधार खोली सहाय्यक	१५५००-४७६००	१	१
७	मजूर	१५५००-४७६००	७२१	५३६
८	दिनांक १०-५-२०१८ च्या निर्णयान्वये निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य मजूर पदे		७३	०
एकूण बेरीज . .			८४५	६५९
एकूण एकंदर			२९९३	२८०६
राजपत्रित (वर्ग-१ व २)			४९०	४९०
अराजपत्रित (वर्ग-३)			१७३८	१७३६
अराजपत्रित (वर्ग-४)			८४५	६५९
एकूण . .			२९९३	२८०६

---

---

**विवरणपत्र “अ”**  
**STATEMENT “A”**

---

---

**महसूल व वन विभाग/REVENUE AND FOREST DEPARTMENT**

कार्यक्रम-एकूण अर्थसंकल्पीय अंदाज, २०२३-२४/Programme-Total Budget Estimates 2023-24

विवरणपत्र 'अ' /STATEMENT 'A'

(रुपये हजारात)

(Rs. in thousands)

कार्यक्रमाचे नाव Name of Programme	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actual Expenditure, 2021-2022	अर्थसंकल्पीय अंदाज, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023	सुधारीत अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023	अर्थसंकल्पीय अंदाज, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024
				(1)
		एकूण Total (2)	एकूण Total (3)	एकूण Total (4)
		(1)	(2)	(3)
संचालन व प्रशासन—२४०६	भारीत			
(1) Direction and Administration--	Charged	0	50	0
योजनेतर	दत्तमत			
Non-Plan	Voted	1615086	2420668	214,44,46
योजनांतर्गत				
Plan		..	..	..
एकूण	भारीत			
Total	Charged	..	..	..
	दत्तमत			
	Voted	1615086	2420668	214,44,46
				263,15,62
संशोधन—	भारीत			
(2) Research—	Charged	113276	193591	168582
योजनेतर (२४१५ ००१६)	दत्तमत			194401
Non-Plan (4415 0011)	Voted	1000	6850	6321
योजनांतर्गत				25000
Plan		..	..	..
एकूण	भारीत			
Total	Charged	..	..	..
	दत्तमत			
	Voted	114276	200441	174903
प्रसिद्धी विस्तार शिक्षण व प्रशिक्षण—	भारीत			
(3) Education and Training—	Charged	115224	160378	156297
योजनेतर (२४१५०४८२)	दत्तमत			167286
Non-Plan	Voted	2375	17015	12795
योजनांतर्गत (44150154)		52540	229790	214788
Plan (44150192)		32006	200000	140000
(24068589)		22057	100000	83350
(24151068)		199799	535059	384894
(24151077)				96939
एकूण	भारीत			
Total	Charged	424001	1242242	992124
	दत्तमत			
	Voted			1794225

वनसंधारण आणि विकास—(2406 0096)

(4) Forest Conservation and Development—					
योजनेतर	भारीत				
Non-Plan	Charged	5880474	7248432	7250757	7983155
	दत्तमत				
	Voted	..	..	..	..
योजनांतर्गत					
Plan		..	0	..	..
	एकूण				
Total	..	5880474	7257342	7250757	7983155
वनरोपन योजना—	भारीत				
(5) Plantation Scheme—	Charged	..	..	..	..
योजनेतर	दत्तमत				
Non-Plan	Voted	..	..	..	..
योजनांतर्गत					
Plan		..	..	..	..
	एकूण				
Total	..	..	..	..	..
वनोत्पादन—(2406461)	भारीत				
(6) Forest Produce— 481	Charged	0	1	1	1
योजनेतर	दत्तमत				
Non-Plan	Voted	17500	40000	37425	50000
योजनांतर्गत					
Plan		..	..	..	..
	एकूण				
Total	..	17500	40000	37425	50000
दलणवळण व इमारती— (2406 0078)					
(7) Communication and Buildings—					
योजनेतर					
Non-Plan		31558	53757	39182	57700
योजनांतर्गत					
Plan		..	..	..	..
	एकूण				
Total	..	31558	53757	39182	57700

विवरणपत्र 'अ'—चालू  
STATEMENT 'A'—contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

	(1)	(2)	(3)	(4)	(5)
निसर्ग संवर्धन व वन्य पशुचे संरक्षण—					
(8) Nature Conservation and Wild Life Preservation—		..	..	..	..
योजनेतार					
Non-Plan (2406-0775)		155566	536000	440860	580000
योजनांतर्गत					
Plan		..	..	..	..
	एकूण..				
Total ..	155566	536000	440860	580000	
वन, उपवने व कल्याणविषयक कार्यक्रम—	भारीत				
(9) Forest, Parks and Welfare Activities—	Charged	..	..	..	..
योजनेतार					
Non-Plan (2406-659+677)	Voted	126811	172343	151809	188000
योजनांतर्गत					
Plan		4070	4609	4334	4970
	भारीत				
Voted		..	..	..	..
	एकूण				∞
Total	130881	176952	156143	192970	
वन विकास महामंडळ—					
(10) Forest Development Corporation—		..	..	..	..
योजनेतार					
Non-Plan (2406 0668)		0	1	34155	1
योजनांतर्गत					
Plan		..	..	..	..
	एकूण				
Total	0	1	34155	1	
	भारीत				
Charged		..	..	..	..
दत्तमत					
Voted		..	..	..	..
योजनेतार					
Non-Plan		..	..	..	..
योजनांतर्गत					
Plan		..	..	..	..
	भारीत				
Charged		..	..	..	..
दत्तमत					
Voted		..	..	..	..
एकूण					
Total ..	..	..	..	..	

## १. संचालन व प्रशासन

### (एक) प्रास्ताविक :

पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहण्याच्या दृष्टीने वने ही फार महत्वपूर्ण भूमिका बजावित असल्यामुळे सर्व वनक्षेत्रांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन होणे अच्यावश्यक आहे. वनक्षेत्राचे शास्त्रीय व्यवस्थापन वन विभागाच्या माध्यमामार्फत केले जाते. हे व्यवस्थापन करतांना वने ही नैसर्जिक साधनसंपत्ती अबाधित राहील या प्रमुख दृष्टिकोनातून वनांचे व्यवस्थापन केले जाते. हे व्यवस्थापन करतांना वनात वाढणा-या वनस्पती, वनात आश्रय घेणारे वन्यजीव, यांचे संधारण शास्त्रीय पद्धतीने होण्याकडे वन विभागास विशेष लक्ष द्यावे लागते. याशिवाय वन विभागास वनोत्पादन व वनसंरक्षण विषयक कर्तव्ये सुद्धा पार पाडावी लागतात. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण वनक्षेत्राची व्यापी सुमारे ६१८५१.७६ चौ. कि. मी. इतकी असल्यामुळे एवढ्या विस्तीर्ण वनक्षेत्राचे शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करण्यासाठी जी वनविभागाची प्रशासकीय संघटना आहे, त्याबाबतची माहिती आस्थापना तकत्यात दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये या वन प्रशासन संघटनेचे प्रमुख म्हणून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) हे असून त्यांना वनोत्पादन व वन्यजीव या विषयांसाठी प्र. मु. व. सं. दर्जाचे अधिकारी मदतीस आहेत. वनसंधारण या वन व्यवस्थापनेच्या प्रमुख पैलूंबाबत धोरण आखण्यासाठी, साहाय्य करण्यासाठी त्यांचे कार्यालयात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या दर्जाचे १२ विषय प्रमुख अधिकारी आहेत. प्रादेशिक स्तरावर एकूण ११ प्रादेशिक वनवृत्ते असून या प्रादेशिक वृत्तांचे प्रमुख मुख्य वनसंरक्षक या दर्जाचे अधिकारी आहेत. या प्रादेशिक वनाधिका-यांच्या अधिकाराकक्षेत ४ ते ६ प्रादेशिक विभाग असून त्या प्रादेशिक विभागाचा कार्यभार उपवनसंरक्षक या दर्जाच्या अधिका-यांमार्फत चालविला जाते. याशिवाय या वनविभागीय स्तरावर कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या अधिपत्याखालील प्रत्यक्ष वनक्षेत्रात कार्य करणारे वनक्षेत्रापाल, वनपाल व वनरक्षक हे कर्मचारी असतात. त्याशिवाय उपवनसंरक्षक यांना कार्यालयीन कामकाज तसेच क्षेत्रिय कामकाज सुलभतेने हाताळता यावे म्हणून त्यांच्या हाताखाली प्रत्येकी तीन ते चार सहाय्यक वनसंरक्षक या दर्जाचे अधिकारी असतात.

वनविभागाचा एकूण कार्यव्याप लक्षात घेता वनविषयक प्रयोगाची माहिती विविध स्तरावरून, कारभार सुव्यवस्थितपणे चालविण्यासाठी संकलीत करावी लागते. ही माहिती संकलीत करण्यासाठी व त्या माहितीच्या आधारे योग्य ते निष्कर्ष काढून त्या निष्कर्षाच्या आधारे/वनव्यवस्थापनेमध्ये काही बदल करणे शक्य आहे किंवा कसे याचा आढावा घेण्यासाठी मुख्य वनसंस्थियक यांचे अधिपत्याखाली वनसंस्थियकी कक्ष कार्यरत आहे. या कक्षातर्फे वन साधनसंपत्ती पाहणी, निरीक्षण, तुलनात्मक अभ्यास, सांस्थियकी प्रयोगाची आखणी, प्रयोगाचे निष्कर्ष व त्याचे विश्लेषण इत्यादी कामे पार पाडली जातात.

वनविभागीय प्रशासकीय कामकाज अधिक सक्षमतेने पार पाडणेसाठी दिनांक २६-९-२०११ चे शासन निर्णयाच्ये अस्तित्वात असलेल्या लिपिकवर्गीय संवर्गातील पदांची पुनर्रचना करून प्र. मु. व. सं. (वनबल प्रमुख) प्र. मु. व. सं. (वन्यजीव) प्रादेशिक वनवृत्त, वन्यजीव वनवृत्त इत्यादी कार्यालयाला २० प्रशासकीय अधिकारी व ६४ कार्यालय अधीक्षकांची पदे निर्माण करण्यात आली आहे.

राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी पुष्कळसे वनक्षेत्र हे अतिरिक्त वनचराई, अवैध वृक्षतोड, यामुळे आच्छादन विरहित झालेले आहे. सहाजिकच अशा ओसाड आच्छादन विरहित वनक्षेत्रावर व्यापक प्रमाणात वनीकरणाचा धडक कार्यक्रम वन विभागाने कार्यान्वित केलेला असून विविध योजनांतर्गत राज्यामध्ये वनीकरणाची कामे वन विभागातर्फे हाती घेतली जातात. या वनीकरणांच्या योजनांचे यथार्थ मूल्यमापन होण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (मूल्यनिर्धारण) यांच्या अधिपत्याखाली मूल्यनिर्धारणे कार्य पार पाडले जाते. या मुख्य वनसंरक्षक (मूल्यनिर्धारण) यांना मूल्यनिर्धारणाच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी उपवनसंरक्षक या दर्जाचे एकूण ६ अधिकारी आहेत.

वनांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक वनविभागासाठी कार्य आयोजना तयार करावी लागते, या कार्यायोजनामध्ये त्या विभागातील वनांची सद्यःस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे ग्रामीण जनतेच्या गरजा ध्यानात घेऊन वनांचे व्यवस्थापन कोणत्या वन शास्त्रीय पद्धतीने करणे व संवर्धनाच्या दृष्टीने अधिक पोषक असेल व त्यासाठी कोणती कामे करावी लागतील याचे विवेचन कालबद्धरित्या सदर कार्य आयोजनेत केलेले असते. सदर कार्य आयोजन निश्चित करावायचे काम मुख्य वनसंरक्षक या दर्जाचे अधिकारी करतात. या अधिका-यांच्या कार्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांना उचित मार्गदर्शन करण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्य आयोजना हे अधिकारी असतात.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वने व वन्यजीव अस्तित्वात असणे आवश्यक आहे. वन्यजीवांचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी व दुर्मिळ होत चाललेल्या वन्य/वन्यजीव प्रजातींची संख्या परत वाढीस दृष्टीने योग्य ते पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये निर्माण केली जातात. महाराष्ट्र राज्यात याप्रमाणे एकूण ५ राष्ट्रीय उद्याने व ३५ अभयारण्ये-नि-वन्यजीव राखीव भाग आहेत. या सर्व राष्ट्रीय उद्यानांचे व अभयारण्यांचे व्यवस्थापन शास्त्रीयदृष्टीने परिपूर्ण होण्यासाठी खास वन्यजीव शाखा असून त्या शाखेचे प्रमुख अधिकारी हे प्रधान मुख्य वनसंरक्षक या दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या कार्यात मदत व्हावी म्हणून या शाखेकडे खास उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक या दर्जाचे अधिकारी पण दिलेले आहेत. तसेच वन्यजीव शाखेचे ४ प्रभाग असून त्यापैकी ३ चे प्रमुख अप्रमुखसं (वन्यजीव) व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रमुख मुवसं. दर्जाचे अधिकारी आहेत.

वनांपासून शासनास महसूल, इमारती लाकूड व जळाऊ सरपण यांच्या विक्रीपासून जरी प्रामुख्याने मिळत असला तरी, काही गौण वनोपजांच्या विक्रीतून सुद्धा शासनास महसूल प्राप्त होत असतो. या गौण वनोपजांपैकी तेंदूपत्ता हा एक वनोपज असा आहे की, ज्याच्या विक्रीपासून शासनास विशेष महसूल प्राप्त होतो. महाराष्ट्र वनोपज (विक्री नियमन) अधिनियम, १९६९ अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये तेंदूपत्त्याची विक्री फक्त शासनामार्फतच होत असते. राज्यामध्ये तेंदूपत्त्याचे उत्पादन साधारणतः ७ ते ८ लाख प्रमाणित गोणी इतक्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या गौण वनोपजाच्या विक्रीचे नियमन अधिक जबाबदारीने करण्यासाठी एका विशेष अधिका-यांची नियुक्ती केलेली असून सदर अधिकारी हे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या दर्जाचे आहेत.

राष्ट्रीय व राज्याच्या प्राथमिकतेनुसार राज्य वन धोरण तयार करणे, धोरण व नियोजन यामध्ये समन्वय करणे, तसेच वन धोरण व आर्थिक बाबींचे योग्य विश्लेषण करून विविध वानिकी प्रकल्प तयार करणे बदलत्या गरजानुसार राहील. सामाजिक संरक्षण, अशासकीय संरक्षण, सहकारी संरक्षण व खाजगी उपक्रम यांचे बोरोबर संवाद स्थापन करणे, विस्तार, प्रसिद्धी, प्रशिक्षणासंबंधी उपक्रमाबाबत मार्गदर्शन करणे व राज्यात प्रस्तावित राज्य वानिकी सल्लागार र समितीचे सदरस्य संविध म्हणून आवश्यक कामे करणे, वन खात्याकरिता धोरणातमक नियोजन व संगणकीकरण करणे, वनसंहितेची सुधारणा करणे, व्यवस्थापकीय माहिती प्रणाली विकसीत करणे, वनसंस्थियकी विषयक कामे इत्यादी बाबींकरिता विभागात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) हे पद कार्यरत आहे.

(दोन) वित्तीय आवश्यकता :

(ii) Financial Requirements :

तक्ता—एक

TABLE—I

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

कार्यक्रमाचे नाव Name of Programme (1)	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actual Expenditure, 2021-2022	अर्थसंकल्पीय अंदाज, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023		अर्थसंकल्पीय अंदाज, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024	
		एकूण Total (2)	एकूण Total (3)	एकूण Total (4)	एकूण Total (5)
<b>संचालन व प्रशासन—</b>					
(अ) कार्यवार वर्गीकरण—	भारित Charged	..	..	..	..
(A) Activity Classification—	दत्तमत Voted	..	..	..	..
मुख्य वनसंरक्षक (2406 0031)					
(1) Chief Conservator of Forests (2406 0022)	142788	225206	189309	246620	
वनसंरक्षक (प्रादेशिक) (2406 031) भारीत Charged	0	1	1	1	
(2) Territorial Conservator of Forests दत्तमत Voted	..	..	..	..	
वन सांख्यिकी (2406 0042)					
(3) Forest Statistics (2406 0051)	दत्तमत Voted	318819	492123	421940	527930
एकूण (अ)-स्थूल Total—A—Gross		34498	71994	52595	75800
एकूण (अ)-स्थूल Total—A—Gross		496105	789324	663845	850351
(4) महासंचालक, सामाजिक वनीकरण व (24068506)		29592	43284	40827	47680
मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग दत्तमत					
एकूण Total—A ..		29592	43284	40827	47680
(ब)-उद्दिष्टवार वर्गीकरण—					
(B) Objectwise Classification—					
मुख्य वनसंरक्षक (2406 0013) (भारीत)		..	..	..	..
(1) Chief Conservator of Forest--- (2406 0022) दत्तमत Voted					
वेतन Salaries	132852	213661	180000	235000	
वेतनन्तर Non-Salaries	9936	11545	9309	11620	
एकूण (ब)-स्थूल Total—1	Charged भारित Voted दत्तमत	142788	225206	189309	246620
		..	..	..	..

वनसंरक्षक, प्रादेशिक

(2) Conservator of Forest, Territorial

(2406 0031)

भारित

Charged

..

1

1

1

(2406 0042)

दत्तमत

Voted

..

..

..

..

वेतन

(i) Salaries

301953

466520

400000

500000

वेतनतर

(ii) Non-Salaries

16866

25603

21940

27930

भारित

Charged

318819

492123

421940

527930

एकूण (२)

Total—(2)

Voted

..

..

..

..

वन सांख्यिकी

(3) Forests Statistician (2406 0051)

वेतन

(i) Salaries

34172

71230

52000

75000

वेतनतर

(ii) Non-Salaries

326

764

595

800

६

एकूण (३)

Total—(3)

34498

71994

52595

75800

एकूण “ब”

Total “B”

सामाजिक वनीकरण (2406 0238)

Voted

..

..

..

..

Charged

71771

102619

95442

112952

..

..

..

(क) वित्तव्यवस्थेची साधने—

(c) Source of Finance

मागणी क्र. सी-७

२४०६—वनीकरण व वन्यजीवन

भारित

Charged

..

..

..

..

दत्तमत

Voted

..

..

..

..

Demand No. C-7

2406—Forestry and Wildlife

वन विभाग सामाजिक वनीकरण

एकूण “क” रुपूल

Total “C” Gross

भारित

Charged

..

..

..

..

दत्तमत

Voted

..

..

..

..

एकूण “सी”

..

..

..

..

**तक्ता - एक—चालू**  
TABLE- I —contd.

अ. क्र.	लेखाशीर्ष/योजनेचे नाव	प्रत्यक्ष खर्च २०२१-२२ Actual Exp. 2021-22	अर्थसंकल्पिय अंदाज २०२२-२३ Budget Estimate 2022-23		सुधारित अंदाज २०२२-२३ Revised Estimate 2022-23		अर्थसंकल्पिय अंदाज २०२३-२४ Budget Estimate 2023-24	
			एकूण Total	एकूण Total	एकूण Total	एकूण Total	एकूण Total	एकूण Total
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)			
१	(०१)(०६) महासंचालक, सामाजिक वनीकरण व मुख्य वनसंरक्षक (२४०६ ८५०६) Director of Social Forests and Chief Conservator of Forests वेतन Salaries	26199	40000	38000	44000			
	वेतनेत्तर (Non-Salaries)	3393	2855	2827	3680			
	एकूण	29592	42855	40827	47680			
२	(०१) (०७) उपसंचालक, सामाजिक वनीकरण व मुख्य वनसंरक्षक (२४०६ ८५१५) Dy. Director of Social Forests and Chief Conservator of Forests वेतन Salaries	59755	90000	80000	95000			
	वेतनेत्तर (Non-Salaries)	5097	8131	6945	9500			
	एकूण	64852	98131	86945	104500			
३	(०१) (०८) उपसंचालक, सामाजिक वनीकरण (२४०६ ८५२४) Dy. Director of Social Forests and Chief Conservator of Forests वेतन Salaries	954873	1400000	1280000	1530000			
	वेतनेत्तर (Non-Salaries)	67390	85866	69217	9462			
	एकूण	1022263	1485866	1349217	1624622			

	(०१) (०१) लेखापरीक्षण (२४०६				
	८५३३) Audit wing of Social Forest	..	..	..	..
४	वेतन Salaries	2268	3916	3500	4240
	वेतनेत्तर (Non-Salaries)	6	138	106	160
	एकूण	2274	4054	3606	4400
	(०१) (०६) महासंचालक, सामाजिक वनीकरण व मुख्य वनसंरक्षक (२४०६ ८५४२) Director of Social Forest and Chief Conservator of Forests				
५	वेतन Salaries	0	0	0	0
	वेतनेत्तर (Non-Salaries)	..	10	7	10
	एकूण	0	10	7	10
	0	0	..	..	..
	एकूण (१ - ५)	1118991	1630916	1480602	1781212

## २. वन संशोधन

### (क) प्रास्ताविक :

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे २१ टक्के भौगोलिक क्षेत्र हे वनांनी व्यापलेले आहे. तथापि, हे क्षेत्र संलग्न एकरूप पद्धतीचे नसल्यामुळे राज्याच्या निरनिराळ्या महसूल विभागातील वन क्षेत्राच्या उत्पादनक्षमतेत फरक आहे. एकूण राज्यामधील क्षेत्रापैकी फक्त सुमारे ६० टक्के वनक्षेत्र कमी अधिक प्रमाणात उत्पादनक्षम आहे. ही वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शक्य ते उपाय व मार्ग शोधून काढणे व नैसर्जिक वने व मानवनिर्मित वने यापासून इष्टतम उत्पादन प्राप्त करणे हे त्यामुळे अत्यंत आवश्यक झालेले आहे. यासाठीच कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या वनप्रजातींची लागवड करणे अधिक किफायतशीर ठरेल, लागवड क्षेत्रावरील रोपामध्ये प्रजातीनुसार इष्टतम अंतर काय असावे, विविध वनस्पती प्रजातीची लागवडीसाठी रोपे तयार करताना कोणती विशिष्ट काळजी घ्यावी, रोप वाटीकेमध्ये विविध प्रजातींची रोपे तयार करताना प्रत्येक प्रजातीच्या रोपांची विविध कालावधीकरिता पाण्याची गरज काय प्रमाणात असते, लागवड क्षेत्रात लावलेली रोपे अधिक जोमाने वाढविण्यासाठी कोणते उपाय योजावे इत्यादी विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी वनसंशोधनाची विशेष निकड आहे. ही निकड ओळखून राज्यामधील वन विभागांतर्गत एक संशोधन विभाग निर्माण करण्यात आला असून या विभागाचे प्रमुख अधिकारी हे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. या विभागामार्फत वन संशोधनाचे प्रयोग व चाचण्या हाती घेतल्या जातात व या प्रयोगाचे निष्कर्ष वन अधिका-याना कळविले जातात. या विभागातर्फ वनामुळे जमिनीची धूप कायम प्रमाणात रोखली जाते. वनामुळे भूगर्भातील जलपातळीवर काय इष्ट परिणाम होतो, वन क्षेत्रामधील वनस्पतींवर कोणत्या प्रकारची कीड येते व त्यापासून काय प्रमाणात हानी होते, इत्यादी बिकट संशोधनात्मक बाबींवर सखोल व दीर्घकाल संशोधन केले जाते. या संशोधन विभागातर्फे राज्यातील कृषि विद्यापीठे, डेहराडून येथील केंद्रीय वन संशोधन संस्थांशी, तसेच इतर राज्यामधील वन संशोधन संस्था यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला जाऊन प्रयोगांती काढलेल्या निष्कर्षांशी या वन संशोधन संस्थांशी देवघेव केली जाते. राज्यामध्ये एकूण ४७ संशोधन केंद्रे असून त्यामार्फत हे वनसंशोधनाचे कार्य पार पाडले जाते. सदर संशोधन वन विभागाने कोणत्या विशिष्ट बाबीवर संशोधनाचे कार्य हाती घ्यावे याबाबत उच्च वन अधिका-याची एक खास समिती असून, त्या समितीतर्फे संशोधन विभागाने वर्षासाठी हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविली जाते.

(दोन) वित्तीय आवश्यकता :

(ii) Financial Requirements :

ताक्ता—१

TABLE—I

(रुपये हजारात)  
(Rs. in thousand)

कार्यक्रमाचे नाव Name of Programme (1)	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actual Expenditure, 2021-2022	अर्थसंकल्पीय अंदाज, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023	सुधारीत अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023	अर्थसंकल्पीय अंदाज, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024
	एकूण Total (2)	एकूण Total (3)	एकूण Total (4)	एकूण Total (5)
<b>वन संशोधन-</b>				
(अ) कार्यवार वर्गीकरण-				
(A) Activity Classification—				
संशोधन केंद्र-प्रायोगिक व क्षेत्रीय चाचण्या (4415 0011)	1000	6850	6321	25000
(i) Research Station Experimental Trials and Field Trials (4415 0011 & 2415 0016)	..	..	168582	194401
एकूण (अ)-रूपाल			..	..
Total "A" Gross	113276	193591	174883	219401
(ब)-उद्दिष्टवार वर्गीकरण-				
(B) Objectwise Classification—				
(१) संशोधन केंद्रे प्रायोगिक चाचण्या व क्षेत्रविकास चाचण्या—(44150011)	1000	6850	6321	25000
(२) संशोधन केंद्रे प्रायोगिक चाचण्या—(2415 0016)		..		
(i) Research Station Experimental Trials	..	..		
वेतन	..			
(ii) Salaries	107867	183381	160000	183381
वेतनेतर (मजुरी वगळून)				
(iii) Non Salaries (Except Wages)	5409	10210	7823	11020
एकूण (ब)-रूपाल				
Total "B" Net	114276	200451	168582	194401
(क)-वित्त व्यवस्थेची साधने-				
(C) Sources of Finance—				
मागाणी क्र. सी-७				
Demand No. C-7				
२४१५—कृषी संशोधन व शिक्षण				
2415—Agriculture Research & Education	113276	193601	168582	194401
4415—Capital outlay on Agriculture Research and Education	1000	6850	6321	25000
एकूण (क) निव्वळ	114276	200451	174883	219401

**कार्यक्रम-२**

(तीन) कार्यभाराचा सारांश व वित्तीय आवश्यकतेचे स्पष्टीकरण  
खालील तक्त्यात वनसंशोधनांतर्गत केलेल्या बाबीवर माहिती दिली आहे.

**वन संशोधन**

अ.क्र.	तपशीलवार बाबी	प्रत्यक्ष, २०२१-२०२२		अपेक्षित, २०२२-२०२३		प्रस्तावित, २०२२-२०२३		अपेक्षित, २०२३-२०२४	
		परिरक्षण	नवीन निर्माण						
		केलेले अथवा प्रस्तावित केलेले							
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)
१	संशोधन केंद्र	४७	०	४७	०	४७	०	४७	०
२	हाताळलेल्या समस्यांची संख्या	०	०	०	०	०	०	०	०
३	संशोधन उद्यान	०	०	०	०	०	०	०	०
४	नमुना भूखंड	६१	०	६१	०	६१	०	६१	०
५	बीज उत्पादन भूखंड	३६	०	३६	०	३६	०	३६	०
६	जतन भूखंड	५४	०	५४	०	५४	०	५४	०
७	तयार केलेले संशोधन निबंध	०	०	०	०	०	०	०	०
८	साग बीज उद्यान	३५	०	३५	०	३५	०	३५	०
९	बीजापासून बीज उद्याने	०	०	०	०	०	०	०	०
१०	साग बीज उद्याने क्षेत्र हे.	५५२.३२ हे.	०						

### ३. विस्तार, प्रशिक्षण व शिक्षण

#### (१) प्रास्ताविक :

वन शिक्षण व प्रशिक्षण हे या विभागाचे महत्त्वाचे कार्य आहे. वन प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी पुणे येथे स्वतंत्र शाखा (वन शिक्षण वृत्त) असून त्याचे प्रमुख मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. विविध पदांवर नेमणुका करण्यासाठी विभागाला राजपत्रित व अराजपत्रित अशा दोन्ही प्रकारच्या तांत्रिक कर्मचारीवर्गाची आवश्यकता आहे. वनरक्षकांना शहापूर, जालना व पाल येथील प्रशिक्षण विद्यालयात तसेच वनपालांना चिखलदरा व चंद्रपूर येथे प्रशिक्षण देण्यात येते. वनक्षेत्रपालांना डेहराडून, कोईमतूर, चिखलदरा व चंद्रपूर येथील वनक्षेत्रपाल महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यात येते. तसेच राजपत्रित वन अधिकारी जे भारतीय वन सेवेत असतील त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, डेहराडून या ठिकाणी तर राज्य वन सेवेत असतील त्यांना आसाम मधील बर्निहाट, कोईमतूर या ठिकाणी महाविद्यालयीन प्रशिक्षण देण्यात येते. डेहराडून येथे वन्य पशू व्यवस्थापनेचे सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. वन विभागातील लिपिकांनासुद्धा चंद्रपूर येथे प्रशिक्षण देण्यात येते.

तसेच वन अधिका-यांना परदेशात विविध सहाय्यक कार्यक्रमांखाली विशेषकृत प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात येते. तसेच वन अधिका-यांना विविध पद्धतीच्या उजळणी पाठ्यक्रमांसाठी डेहराडून येथे पाठविण्यात येते व मृद सर्वेक्षणासाठी अखिल भारतीय मृद व भूमि उपयोजना सर्वेक्षण, नागपूर या संस्थेत पाठविण्यात येते.

राज्यातील वन क्षेत्र हे एकूण भौगोलिक वन क्षेत्राच्या सुमारे २१ टक्के एवढेच असल्यामुळे सहाजिकच इमारती व जळावू लाकडाची दुर्मिळता राज्यात भासते. यामुळे इमारती लाकूड व जळावू सरपन यांचे भाव बाजारामध्ये प्रतिवर्षी वाढतच असतात. ही दुर्मिळता व या वनोपजास बाजारात मिळाऱ्यारे चढेभाव व तसेच खुले वनक्षेत्र यामुळे अवैध वृक्षतोड होण्यास मोठा वाव आहे. जरी वन विभागाचे कर्मचारी हे ही अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी सर्तक असले तरी काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या, दुतगतीने चालणारी वाहने, शस्त्रास्त्रे यांचा वापर करून संघटीत वन-गुन्हेगारी वन विभागामध्ये प्रस्थापित केलेली आहे. या संघटीत वन-गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी वन कर्मचा-यांना पोलीस प्रशिक्षण देण्याची योजना कार्यान्वित केलेली असून नाशिक येथील पोलीस महाविद्यालयामध्ये वनक्षेत्रपाल या दर्जाच्या अधिका-यांना व पुणे येथील पोलीस प्रशिक्षण विद्यालयात वनपाल व वनरक्षक या श्रेणीच्या कर्मचा-यांना खास प्रशिक्षण दिले जात आहे.

#### कुंडल अँकाडमी ऑफ अँडमिनीस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँन्ड मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्यातील वनविभागात वनक्षेत्रपालाची ९९१ पदे, वनपालाची ३०२५ व वनरक्षकाची ९६७७ पदे मंजूर आहेत. सदर पदावरील अधिकारी व कर्मचारी यांना वनविभागाचे नियमित व उजळणी प्रशिक्षणाकरिता राज्यामध्ये वनखात्याची पाच प्रशिक्षण केन्द्रे अस्तिवात आहेत. या पाच प्रशिक्षण केन्द्रामध्ये ४०० ते ५०० अप्रशिक्षित वनरक्षक वनपालांना प्रतिवर्षी प्रशिक्षण देण्यात येत आहे. अद्यापही बरेच कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच सदर पाच प्रशिक्षण केन्द्रे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकण या विभागामध्ये विखुरलेली असून पश्चिम महाराष्ट्रात एकही प्रशिक्षण केन्द्र अस्तिवात नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी/कर्मचारी यांना दूरच्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जावे लागते. सदरच्या ५ प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा, अधिकारी /कर्मचारी यांची असलेली संख्या विचारात घेता अधिकारी व कर्मचारी यांना नियमित व उजळणी प्रशिक्षण देणे शक्य होत नाही, त्यामुळे या प्रशिक्षण केन्द्रावर जास्तीचा भार पडतो. या बाबी विचारात घेता प. महाराष्ट्रातील मौजे कुंडल, जि. सांगली येथे नवीन वानिकी प्रशिक्षण केन्द्रे उभारण्याचे काम चालू असून त्याचे रूपांतर आता राज्य वन अकादमी या शिखर प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण केन्द्र आता कुंडल अँकाडमी ऑफ अँडमिनीस्ट्रेशन डेव्हलपमेंट अँन्ड मॅनेजमेंट या नावाने संबोधले जाईल. सदर राज्य वन अँकाडमी मध्ये सध्या पायाभूत सुविधा उपलब्धतेचे कार्य जोमात सुरु आहे.

---

ताक्ता-१  
TABLE-I

---

(दोन) वित्तीय आवश्यकता :

(ii) Financial Requirements :

तक्ता—१

TABLE—I

(रुपये हजारात) (Rs. in thousand)

कार्यक्रमाचे नाव Name of Programme (1)	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actual Expenditure, 2021-2022	अर्थसंकल्पीय अंदाज, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023	सुधारीत अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023	अर्थसंकल्पीय अंदाज, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024
	एकूण Total (2)	एकूण Total (3)	एकूण Total (4)	एकूण Total (5)
<b>विस्तार, शिक्षण व प्रशिक्षण—</b>				
<b>(अ) कार्यवार वर्गीकरण—</b>				
<b>(A) Activitywise Classification—</b>				
(i) (00) (02) विस्तार व प्रसिद्धी Extension & Publicity (2406 8589) वन प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना (कुंडल)	32006	200000	140000	400000
(ii) (24151068) (2415 7077) (4415 0192) इतर कर्मचा-यांचे प्रशिक्षण (4415 0154)	274896	864849	702148	1226939
(iii) Training of Other Staff (2406 0612)	2375 27925	17015 46187	12795 41723	80000 48471
(iv) वनक्षेत्रपालासहित वन अधिका-यांचे प्रशिक्षण (2415 0482)	115224	160378	156297	167286
<b>एकूण (अ)</b>				350
<b>Total (A)</b>	452426	1288429	1052963	1922696
<b>(ब)-उद्दिष्टवार वर्गीकरण-</b>				
<b>(B) Objectwise Classification—</b>				
वनक्षेत्रपालासहित वन अधिका-यांचे प्रशिक्षण (2415 0482)	..	..	..	..
(i) वेतन Salaries	42211	68000	60000	68000
(ii) मजुरी Wages	680	756	718	800
(iii) वेतनतर (मजुरी वगळून) Non-Salaries (Except Wages)	72333	91622	95579	98486
<b>एकूण (१)</b>				
<b>Total (1)</b>	115224	160378	156297	167286

(oo) (०२) विस्तार व प्रसिद्धी . .				
Extention and Publicity-				
वेतनतर				
Non Salaries (2406 8589)	32006	200000	140000	400000
एकूण-(२)				
Total—(ii)	32006	200000	140000	400000
(क) इतर कर्मचा-यांचे प्रशिक्षण- . .				
वेतन				
(a) Salaries (4415 0154)	..	0	0	0
वेतनतर				
(b) Non-Salaries ..	2375	17015	12795	80000
एकूण-(२)				
Total—(ii)	2375	17015	12795	80000
वन प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना				
(कुंडल)				
Establishment of training school				
at (Kundal)—(2415 1068) (2415 1077)				
वेतन (4415 0192)	0	0	0	0
(a) Salaries	52438	87280	7858	9842
वेतनतर				
(b) Non-Salaries	222458	637422	206930	240158
एकूण-(३)				
Total—(iii)	274896	724702	214788	250000
(सी) वित्र व्यवस्थेची साधने- . .				
(C) Source of Finance—				
मागाणी क्र. सी-७				
Demand No. C-7				
२४०६-वनिकरण व वन्यजीवन				
2406—Forestry and Wild Life	..	..	..	..
मागाणी क्र. सी-७				
Demand No. C-7				
२४१५-कृषी संशोधन व शिक्षण				
2415—Agriculture Research and	..	..	..	..
Education				
मागाणी क्र. सी-१०				
Demand No. C-10				
४४१५-कृषी संशोधन व शिक्षणावरील				
भांडवली खर्च				
4415—Capital Outlay on Agriculture	..	..	..	..
Research and Education				
एकूण-(क)				
Total—(C)	..	..	..	..

**मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण), पुणे**  
**शिक्षण व प्रशिक्षण वनवृत्तातील कार्यक्रम अंदाजपत्रक २०२३-२४**

अ.क्र.	संस्थेचे नाव	वर्ष	पाठ्यक्रमाचे नांव	क्षमता पाठ्यक्रमांचा कालावधी		प्रवेश देण्याची क्षमता (प्रती प्रशिक्षण)	प्रवेश दिलेल्या प्रशिक्षणार्थीची संख्या	शेरा
				(5)	(6)			
(1)	(2)	(3)	(4)					
१	संचालक, वन प्रशिक्षण संस्था, शहापूर	२०२३-२४	लिपीक, लेखापाल यांचे पायाभूत प्रशिक्षण दीर्घ मुदतीचे वनरक्षक प्रशिक्षण लिपीक/लेखापाल यांचे उजळणी प्रशिक्षण वनपाल/वनरक्षक यांचे उजळणी प्रशिक्षण	४५ दिवस ६ महिने ३ किंवा ५ दिवस ३ दिवस	३० ७५ ३० ३०	९० १५० ३०० ३००		
२	संचालक व प्र. जालना	२०२३-२४	दीर्घ मुदतीचे वनरक्षक प्रशिक्षण अप्रशिक्षित लिपीक/लेखापाल प्रशिक्षण वनरक्षक/वनपाल यांचे उजळणी प्रशिक्षण यशदा अंतर्गत प्रशिक्षण	०१-११-२०२२ ते ३०-०४-२०२३	१००	२००		प्रस्तावित आहे
३	संचालक, वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा	२०२३-२४	व्यक्तीमहत्व विकास व ताणतणाव व्यवस्थापन संयुक्त व्यवस्थापन वनकायदे व वनसंरक्षणाचे मापदंड, महत्व व कार्यपद्धती कार्यालयीन कामकाज पद्धती, म.ना.से. नियम झिरो पेंडसी, टिपणी लेखन, पत्रलेखन, सेवार्थ, महाकोष इ. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ सेवा हमी हमी कायदा २०१५, विशाखा समिती, ध्वज संहिता मानव वन्यजीव संघर्षसमस्या व उपाययोजना उपचार नकाशा तयार करणे, रोपवन व रोपवाटीका तंत्रज्ञान जी.पी.एस. चा वापर दीर्घ मुदतीचे वनरक्षक प्रशिक्षण वनगुन्हे तपास व कार्यपद्धती यामध्ये Forensic तंत्रज्ञानाचा वापर	३ दिवस ५ दिवस ५ दिवस ५ दिवस ३ दिवस ३ दिवस ३ दिवस ३ दिवस ६ महिने ५ दिवस	४० ४० ४० ४० ४० ४० ४० ४० ८० ४०	१६० १२० ८० २०० ८० २०० ८० ८० १६० ८०		प्रस्तावित आहे

४ संचालक, वन प्रशिक्षण संस्था, २०२३-२४  
पाल

व्यक्तीमहत्व विकास व ताणतणाव व्यवस्थापन	३ दिवस	४०	१६०
संयुक्त व्यवस्थापन समिती, शासन निर्णय, जबाबदा-या व कामकाज पद्धती	५ दिवस	४०	१२०
कार्यालयीन कामकाज पद्धती, म.ना.से. नियम झिरो पेंडसी, टिपणी लेखन, पत्रलेखन, सेवार्थ, महाकोष इ.	५ दिवस	४०	८०
कार्यालयीन कामकाज पद्धती, म.ना.से. नियम झिरो पेंडसी, टिपणी लेखन, पत्रलेखन, सेवार्थ, महाकोष इ.	५ दिवस	४०	२००
RTI, RTS विषाका समिती, ध्वज संहिता	३ दिवस	४०	८०
मानव वन्यजीव संधर्षसमस्या व उपाययोजना	३ दिवस	४०	२००
उपचार नकाशा तयार करणे, रोपवन व रोपवाटीका तंत्रज्ञान जी.पी.एस. चा वापर	३ दिवस	४०	२००
वनगुन्हे तपास व कार्यपद्धती यामध्ये Forensic तंत्रज्ञानाचा वापर	५ दिवस	४०	२००
वाहनांची देखभाल व वाहन चालकाचा वरिष्ठांसोबतचा शिष्टाचार व्यसन मुक्ती	३ दिवस	३०	६०
चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठी व्यक्तीमत्व विकास व ताणतणाव व्यवस्थापन, म.ना.से. (रजा) नियम-१९७९	३ दिवस	४०	८०
मधील महत्वाच्या तरतुदी			अ.

## ४. वन संधारण आणि विकास

### (एक) प्रास्ताविक :

वने ही पर्यावरणाचा संतुलन राखण्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असल्यामुळे या वनांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या नैसर्गिक वनसंपत्तीचे संरक्षण मानव, पालीव जनावरे व वणवे या तीन प्रमुख घटकांपासून करणे अत्यंत आवश्यक आहे. वनक्षेत्रामध्ये होत असलेल्या तीव्रतम चराईमुळे त्या क्षेत्रात नैसर्गिकरित्या कोणत्याही वनस्पती प्रजातीचे नैसर्गिक उत्पादन होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वनक्षेत्रावर सातत्याने शेतीसाठी होत असलेल्या अतिक्रमणामुळे वनक्षेत्राचा संकोच झालेला आहे. शिवाय अस्तित्वात असलेल्या वनक्षेत्रामध्ये संघटीतरित्या होणारी अवैध वृक्षतोड ही वनव्यवस्थापनेच्या दृष्टीने एक जटील समस्या बनलेली आहे. संघटीत वन गुन्हेगारीस आला घालण्यासाठी राज्याच्या प्रत्येक वनविभागामध्ये फिरती पथके प्रस्थापित करण्यात आलेली आहेत. तथापि, वनोत्पादनांना सातत्याने बाजारात प्रवंड मागणी असल्यामुळे संघटीत वन गुन्हेगारीला ही फिरतीपथके समर्थपणे मुकाबला करू शकत नाही. यासाठी वनविभागामध्ये चोरटचा तोडीसाठी संवेदनशील असलेल्या वनक्षेत्रास बिनतारी संदेश यंत्रणा, त्याचप्रमाणे दृतगतीने जाणारी वाहने, शस्त्रास्त्रे यांचा पुरवठा करण्यात आला असून याद्वारे संघटीत वन गुन्हेगारीस आला बसण्याची आशा आहे.

वनक्षेत्रावर शेतीसाठी जी अतिक्रमणे होतात त्याचे एक मूलभूत कारण म्हणजे वन हड्डीचे सीमांकन परिपूर्ण नसल्यामुळे होय. ही त्रुटी दूर करण्यासाठी वनहड्डीचे सर्वेक्षण, जमाबंदी व सीमांकन यांचा कालबद्ध कार्यक्रम राबविला जात आहे. वनक्षेत्राच्या हड्डीचे सीमांकन परिपूर्ण झाल्यास वनक्षेत्रावर शेतीसाठी अतिक्रमण होण्यास मोठा आला बसेल.

वनक्षेत्राचा विकास करण्यासाठी सध्या ज्या वनक्षेत्रामध्ये वनांची घनता कमी आहे, तेथे इष्ट प्रजार्तीच्या रोपांची लागवड करून, वनांची घनता वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न केले जातात. रोपवनामध्ये लावण्यात येणारी रोपे ही सुदृढ व जोमदार वाढीचे असल्यास ते रोपवन यशस्वी होते. याकरिता राज्यामध्ये असलेल्या रोपवाटीकांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान, बांधु इ. प्रजार्तीची रोपे तयार केली जातात.

वनक्षेत्रांची वन-वणव्यांपासून हानी होऊ नये यासाठी राज्यामध्ये १९८४ या वर्षापासून आधुनिक वन-वणवा प्रतिबंधक प्रकल्प कार्यान्वित असून त्या आधारे आधुनिक वन-वणवा तंत्रज्ञान व अवजारे यांचा वापर करून वन-वणव्यांपासून वनक्षेत्रांचे संरक्षण केले जाते. सध्या या प्रकल्पाची व्याप्ती चंद्रपूर जिल्हापुरतीच मर्यादित आहे ; यापुढील कालावधीमध्ये सदर प्रकल्पाची कार्यक्षेत्राची व्याप्ती इतर वनवृत्तामध्ये, वनक्षेत्रामध्ये सुधा पोहचवण्याचा मानस आहे.

वनव्यवस्थापन शास्त्रोक्तरित्या करण्यासाठी राज्यामध्ये पुणे व नागपूर याठिकाणी दोन कार्य आयोजना वृत्त कार्यरत आहेत. या दोन वृत्तांतर्गत कार्यरत असलेले एकूण ११ कार्य आयोजना विभाग, त्यांना नेमून दिलेल्या प्रादेशिक वन विभागाची कार्य आयोजना तयार करतात. कार्य आयोजना तयार करण्याचे पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करण्यात आले असून, सुदूर संवेदन शास्त्राचा वापर व सॅटेलाईट इमेज प्रोसेसचे मध्यमातून वृक्ष घनतेचे वर्गीकरण यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्याने सध्या कार्य आयोजना तयार करण्याचे काम करण्यात येते. कार्य आयोजना तयार करण्याचे कामाकरिता, भारतीय वन सर्वेक्षण विभागाकडून उपलब्ध झालेले १५,००० व १५०,०००, ४"=१ मैल व १६"=१ मैल, या विविध स्केलचे नकाशांचे आधार घरण्यात येते.

वन प्रशासन कार्य त्याचप्रमाणे मूल्य निर्धारण कार्य अधिक कार्यक्षमरित्या होण्यासाठी मूल्यनिर्धारण घटकांचे बळकटीकरण, राज्याच्या वनविभागामध्ये लेखा व लेखापरीक्षा कक्षांची स्थापना, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे कार्यालयामध्ये गोपनीय कक्षाची स्थापना, निवृत्तीवेतन कक्षाची स्थापना इत्यादीची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत वन जमिनीच्या वनेत्र व प्रयोजनासाठी वापर करावयाचा झाल्यास जे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावे लागतात त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयातील केंद्रस्थ अधिकारी यांच्या अधिपत्याखाली जी संघटना आहे, त्या संघटनेचे बळकटीकरण करून पर्यायी वनिकरणासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्प) हे स्वतंत्र पद निर्माण करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी, प्रस्तावित केल्याप्रमाणे वनक्षेत्रासंबंधी सर्व दस्तऐवज परिपूर्णरित्या ठेवण्यासाठी वन विभागामध्ये भूमी अभिलेख कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे.

## (दोन) वित्तीय आवश्यकता :

(ii) Financial Requirements :

## तक्ता-एक

TABLE-1

	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actual Expenditure, 2021-2022	अर्थसंकल्प, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023		सुधारित अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023		अर्थसंकल्प, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024	
		एकूण Total	एकूण Total	एकूण Total	एकूण Total	एकूण Total	एकूण Total
	(1)	(2)	(3)	(4)	(5)		
<b>वनसंधारण आणि विकास</b>							
<b>अ-कार्यवार वर्गीकरण</b>							
<b>(A) Activitywise Classification—</b>							
भारीत (24061468)							
Charged							
(i) प्रशासन व संरक्षण (24060096)							
Administration and Protection	5880474	7248432	.	7250757	7983155		
(ii) वनांचे सर्वेक्षण, जमाबंदी व सीमांकन (24060102)							
Survey Settlement and Demarcation of Forests	169669	214151	.	198352	229000		
(iii) नैसर्गिक पुनर्निर्मिती (24060111)							
Natural Regeneration	53893	60264	.	57226	63250		
(iv) कृत्रिम पुनर्निर्मिती (24060122)							
Artificial Regeneration	862364	1160003	.	1080310	1218417		
(v) आगीपासून वनांचे संरक्षण (24062375)							
Fire and Forest Protection (State) (24062043)	21225	292930	.	117173	78000		
(vi) कार्य आयोजना तयार करणे व सुधारणे (24060149)	21222	175758	.	175759	117000		
Revision and Preparation of Working Plans	221186	338637	.	285524	371441		
(vii) वन महोत्सव (24068551)							
Van Mahotsav	84849	200000	.	200000	250000		
(viii) वैरण संपत्तीचा विकास							
Development of fodder Resources (24060247)	1351	2327	.	1902	2551		
(ix) ताब्यात घेतलेल्या खाजगी जंगलाचे सर्वेक्षण व जमाबंदी	..	..	.	..	..		
Survey Settlement of Private Forest (44060071)	0	1	.	1	1		

(x)	संनियंत्रण व मुल्यांकन आणि सामाजिक वनीकरण				
	M..... & E..... & .....	80	2000	1400	2650
	..... (2406 8622)				
(xi)	गोरेवाडा येथील प्रस्तावीत 44063858 प्राणी संग्रहालयाची प्राथमिक कामे	200000	1000000	700000	1000000
(xii)	हत्ती प्रकल्प केंद्र पुरस्कृत (24062357) (2406A111)	0	54165	21667	26000
(xiii)	संजय गांधी रा. उ. भोवती (44063849) संरक्षण भिंत बांधणे	0	16500	1550	18000
(xiv)	वन्यप्राणी अंपंगालयाची रथापना (24062232)	110000	870000	739500	880000
(xv)	वनकर्मचा-यांना शस्त्र दैणेसाठी तरतूद (राज्य) (24062114)	0	1	..	..
(xvi)	बिनतारी यंत्रणीचे बळकटीकरण (24062123)	..	..	..	..
(xvii)	चेक नाक्याचे बळकटीकरण (24062141)	..	..	..	..
(xviii)	फिरत्या पथकाचे बळकटीकरण (24062161)	1600	15000	10500	40000
(xix)	फॉरेस्ट स्टेशनचे बांधकाम (24062188)	..	..	..	..
(xx)	गोरेगाव व आरे वसाहत मुंबई येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राणी संग्रहालयाची रथापना (24068201)	0	5500	3850	6000
	एकूण-(अ)				
	Total—(A)	7426691	11299910	10845371	12285465
	भारीत				
	Charged	..	7426691	11299910	10845371
					12285465

(B)	उद्दीष्टवार वर्गीकरण—				
	प्रशासन व संरक्षण—				
	भारीत (24061468)				
(1)	Administration and Protection— (24060096) (दत्तमत)	..	..	..	..
	Voted				
	वेतन				
(i)	Salaries	5771287	7115928	7115928	7830000
	मजुरी				
(ii)	Wages	0	129	123	200
	वेतनेतर (मजुरी वगळून)				
(iii)	Non Salaries (Except Wages)	109187	141285	134706	152955
	एकूण-(१)				
	Total—(1)	5880474	7257342	7250757	7983155
	भारीत				
	Charged	..	..	..	..

तक्ता एक— चालू  
TABLE 1— *Contd.*

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)
(2) वनांचे सिमांकन, सर्वेक्षण व जमाबंदी— (24060102) (Plane) (44060053)	..	..	..	..
(2) Forest Survey and Settlement— वेतन				
(i) Salaries मजुरी	54864	85000	78000	93500
(ii) Wages वेतनेतर (मजुरी वगळून)	106249	117434	241462	259500
(iii) Non Salaries (Except Wages)	8556	11717	479400	656000
एकूण-(२)				
Total—(2)	169669	214151	798862	1009000
म				
(3) पुनर्निर्मिती—				
(3) Regeneration— नैसर्गिक पुनर्निर्मिती—(24060111)				
(i) Natural Regeneration				
(अ) मजुरी				
(a) Wages	53818	60164	57156	63100
(ब) वेतनेतर (मजुरी वगळून). .	..	..	..	..
(b) Non Sahries (Except Wages)				
पुरवठा सामुग्री	75	100	70	150
एकूण-(३)				
Total—(3)	53893	60264	57226	63250
म				
(४) कृत्रिम पुनर्निर्मिती (24060122)				
(4) Artificial Regeneration वेतन				
(a) Salaries	463196	70000	650000	735000

मजुरी				
(b) Wages	379351	428737	407300	450000
वेतनेतर (मजुरी वगळून)				
(c) Non Salaries (Except Wages)	19817	731267	23010	33417
एकूण-(४)				
Total—(4)	862364	1160004	1080310	1218417

आधुनिक वन वनवा नियंत्रण व व्यवसाय (३५%, २५%

आग व वन संरक्षण —(2406 2043)/(२४०६२३७५)

(5) Fire and Forest Protection—

वेतन

(i) Salaries	..	..	..	
मजुरी				
(ii) Wages	26133	248990	248990	20
वेतनेतर (मजुरी वगळून)				
(iii) Non Salaries (Except Wages)	7785	43940	43940	194980
एकूण-(५)				
Total—(5)	33918	292930	292930	195000

कार्य आयोजना तयार करणे व सुधारणा —

(6) Revision and Preparation  
of Working Plans— (2406 0149)

वेतन

(i) Salaries	209226	320000	270000	352000
मजुरी	1075	1319	1253	1350
(ii) Wages	10885	17318	14271	18091
वेतनेतर (मजुरी वगळून)				
(iii) Non Salaries (Except Wages)	..	..	..	..
एकूण-(६)				
Total—(6)	221186	338637	285524	371441

तक्ता एक— चालू  
TABLE 1— Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)
(9) वन महोत्सव (Van Mahotsav) (2406 8551) वेतन				
(i) Salaries मजुरी	..	..		
(ii) Wages वेतनेतर (मजुरी वगळून)	47300	99590	99590	172820
(ii) Non Salaries (Except Wages)	37549	100410	100410	77180
एकूण-(9)				
Total—(7)	84849	200000	200000	250000
(7) वैरण संपत्तीचा विकास—(2406 0247)				
(8) Development of Forest resources— वेतन				₹
(i) Salaries मजुरी	1317	2200	1800	2400
(ii) Wages वेतनेतर (मजुरी वगळून)	..	34	32	50
(ii) Non Salaries (Except Wages)	34	93	70	101
एकूण-(7)				
Total—(8)	1351	2327	1902	2551
(9) संनियंत्रण व मुल्यांकन आणि सामाजिक वनीकरण—				
(9) Monitoring & Evaluation & FD Scheme (24068622) अर्थसहाय्य				
Subsidies	..	80	1400	2650
एकूण-(9)				
Total—(9)	..	80	1400	2650

(१०) ताब्यात घेतलेल्या खाजगी  
जंगलाचे सर्वेक्षण व जमाबंदी—  
(XVI) Survey Settlement of मजुरी  
Private Forests लहान बांधकामे  
(District) (4406 0071)

.. 0 .. 1 .. 1

एकूण  
Total

(११) गोरेवाडा येथील प्रस्तावित  
प्राणी संग्रहालयाची प्राथ. कामे  
(XVII) Pre Works of proposed Zoo at  
Gorewada (4406 3858)  
गोरेवाडा येथील प्रस्तावित  
प्राणी संग्रहालयाची प्राथ. कामे

मजुरी	..	..	..	..
सा. पु.	..	..	..	..
इतर खर्च	172820	751680	526176	260000
मोठी बांधकामे	27180	248320	173824	740000

एकूण  
Total

200000 1000000 700000 1000000

₹

(१२) (XVIII) हत्ती प्रकल्प (कें. पु. यो)  
(XVIII) Elephant Project  
(2406 2357) (2406 A111)

मजुरी	0	27083	27083	20
इतर	0	27082	27085	64980

एकूण  
Total

0 54165 54168 65000

(००) (१७) गोरेगाव आरे वसाहत, मुंबई येथे  
आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्राणी संग्रहालयाची  
स्थापना (२४०६ ८२०१)

(००) (१७) Estt. of international Zoo at Goregao  
Aare Colony, Mumbai  
५० इतर खर्च  
50 Other Exp.

0 5500 3850 6000

एकूण  
Total

0 5500 3850 6000

तक्ता एक— चालू  
TABLE 1— *Contd.*

(१)	(२)	(३)	(४)	(५)
संजय गांधी रा. उ. भोवती संरक्षण भिंत बांधगे (2406 2203) (4406 3849)	0	16500	11550	18000
एकूण Total	0	16500	11550	18000
वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना (2406 2232)	110000	870000	739500	880000
एकूण Total	110000	870000	739500	880000
वन कर्मचा-यांना शस्त्र देणे आणि तरतुद (राज्य) (2406 2114)	0	1	1	1
एकूण Total	0	1	1	1
बिनतारी यंत्रणेचे बळकटीकरण मजुरी (2406 2123)	..	..	..	..
सा. पु.	..	..	..	..
इतर	..	..	..	..
एकूण Total	..	..	..	..
चेक नाक्याचे बळकटीकरण (2406 2141)				
मजुरी	..	..	..	..
परीक्षण	..	..	..	..
इतर खर्च	..	..	..	..
मोठी बांधकामे	..	..	..	..
एकूण Total	..	..	..	..

फिरत्या पथकाचे बळकटीकरण इतर खर्च	..	..	..	..
मोटार वाहने (2406 2161)	1600	15000	10500	40000

---

एकूण

Total

1600

15000

10500

40000

---

फॉरेस्ट स्टेशनचे बांधकाम (राज्य)

मजुरी (2406 2188)

लहान बांधकामे

इतर खर्च

..

..

..

..

..

..

..

..

---

एकूण

Total

..

..

..

..

---

एकूण (ब)

..

..

..

..

---

### कार्यक्रम-४

#### तक्ता दोन

खालील तक्त्यात वन खात्याने प्रस्थापित केलेल्या तपासणी नाक्यापर्यंत तपासलेले वनोत्पादन व वाहतुकीस परवानगी दिलेल्या उत्पादनाबाबत माहिती दर्शविली आहे

The following table indicates the information about Check Nakas and Forests Produce checked and permitted for transport.

(1) Check Nakas :

TABLE-II

क्षेत्र Territory	वर्ष Year	स्थापन		सन २०२१-२०२२ मध्ये वन विभागाने अनुज्ञात केलेल्या वनोत्पादनाचे परिमाण			सन २०२२-२०२३ मध्ये तपासणी नाक्यावर अनुमत केलेले वनोत्पादनाचे परिमाण			तपासणी नाक्यांचा खर्च (रु. हजारात)				
		एकूण संरक्षित तपासणी	केलेल्या तपासणी	क्षेत्र (चौ.कि.मी.)	नाक्यांची संख्या	प्रकार	परिमाण	मूल्य	प्रकार	परिमाण	मूल्य	प्रत्यक्ष २०२०-२०२१	अपेक्षित २०२१-२०२२	प्रस्तावित २०२२-२०२३
		Total area under protection (in Sq. Kms.)	No. of Check Nakas established so far	Quantity of forest produce permitted by the Forest Department during 2021-2022	Type	Quantity	Value	Quantity	Type	Quantity	Value	(Actuals) २०२०-२०२१	(Estimated) २०२१-२०२२	(Proposed) २०२२-२०२३
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)		
प्रादेशिक वनवृत्ते	२०२१-२२	३२८०४५	१५८	इमारती लाकूड (घ. मी.)	४८५१४५	२३०२५३४६९	इमारती लाकूड (घ. मी.)	३१७०३७	२३०१७३०४९	३२४१०४	२१७६२४५	२२०९९४२५	०	
	o	१०.३	जळाऊ लाकूड		७९६९८०	१७६९२६	जळाऊ लाकूड	४१३२२८	१५६७११	o	o	o	o	
	o	o	कोळसा		११५२९८४	२५६५६६६६	कोळसा	१४३५२३५	२७६९५८	o	o	o	o	
	o	o	बांबु		६१६४०५५९	५१३०६५८४	बांबु	६५०६५०	५१३०६५८४	४०	o	o	o	
	o	o	बल्लीज		o	o	बल्लीज	o	o	o	o	o	o	
	o	o	इतर (योग्य ती नावे)		o	o	इतर (योग्य ती नावे)	o	o	o	o	o	o	
	o	o	डिंक (क्विंटल)		७१३९	५६०९१	डिंक (क्विंटल)	५११५	५२७८९	o	o	o	o	
..	..	o	बांबु बंडल्स (नग)		११०७१४५	४५२७५७८६	बांबु बंडल्स (नग)	११०७१४५	४५२७५७८६	o	o	o	o	
..	..	o	इतर		४१८.२	५९९	इतर	४१८.२	५९९	o	o	o	o	
..	..	o	हिरडा		२६६१५	o	हिरडा	२६६१५	o	o	o	o	o	
..	..	o	आवळा		o	o	आवळा	o	o	o	o	o	o	
..	..	o	तेंदुपाने (प्र. गो.)		..	..	तेंदुपाने (प्र. गो.)	..	..	o	o	o	o	

..	..	o	o	आपटा (किंवटल)	o	o	आपटा (किंवटल)	o	o	o	o	o	o
..	..	o	o	शिकेकाई	o	o	शिकेकाई	o	o	o	o	o	o
..	..	o	o	वनतुळस	o	o	वनतुळस	o	o	o	o	o	o
..	..	o	o	मोहा फुले (किंवटल)	o	o	मोहा फुले (किंवटल)	o	o	o	o	o	o
..	..	o	o	चंदन (किंवटल)	o	o	चंदन (किंवटल)	o	o	o	o	o	o
..	..	o	o	औषधी वनस्पती	o	o	औषधी वनस्पती	o	o	o	o	o	o
..	..	o	o	चिरान माल	८२८२	o	चिरान माल	६१५१	o	o	o	o	o
..	..	o	o	जलतन्त्र (टन्त्र)	o	o	जलतन्त्र (टन्त्र)	o	o	o	o	o	o
..	..	o	o	लाकडी कोळसा पोते	१९५४९७९	२५६५६६८	लाकडी कोळसा पोते	१४३७२३१	२७६९७०	o	o	o	o
..	..	o	o	मालुल पत्ता	o	o	मालुल पत्ता	o	o	o	o	o	o
..	..	o	o	बिबा	o	o	बिबा	o	o	o	o	o	o
..	..	o	o	फाटे	o	o	फाटे	o	o	o	o	o	o
..	..	o	o	फुल झाडू बंडल	७०७६	o	फुल झाडू बंडल	३५३६	o	o	o	o	o
..	..	o	o	खेर हेद कळम नग	१११५	१८७५८	खेर हद कळम नग	१११५	१८७५८	o	o	o	o
..	..	o	o	चंदन तेल (किलो)	५७००	१२०००००	चंदन तेल	५७००	१२०००००	o	o	o	o
..	..	o	o	रबर वुड	o	o	रबर वुड	o	o	o	o	o	o
..	..	o	o	सिल्हर ओक कापीव	४	o	सिल्हर ओक कापीव	४	o	o	o	o	o
..	..	o	o	पाईन वुड घ. फ.	o	o	पाईन वुड घ. फ.	o	o	o	o	o	o
..	..	o	o	कारवी	१४९	५००	कारवी	४६	४५९	o	o	o	o
..	..	..	..	एकूण ..	..	..	..	..	..	..	..	..	..

**खालील तक्त्यात प्रादेशिक वन कर्मचा-यांनी  
THE FOLLOWING TABLE INDICATES THE  
कार्यक्रम-  
तक्ता—  
TABLE—**

क्षेत्र	वर्ष	एकूण संरक्षित क्षेत्र (चौ.कि.मी.)	२०२१-२०२२ मध्ये प्रादेशिक कर्मचा-यांनी शोधलेले गुन्हे		शासनाने प्रमाणित केलेला तोटा २०२१-२०२२			वसूल झालेला तोटा २०२१-२०२२		
			प्रकार	प्रकरणांची संख्या	प्रकार	परिमाण	मूल्य	प्रकार	परिमाण	मूल्य
Territory	Year	Total area under protection (in Sq. Kms.)	Offences detected by the territorial staff during 2021-2022			Loss sustained by Government during 2021-2022			Loss recovered	
			Type	No. of cases	Type	Quantity	Value	Type	Quantity	Value
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)					
प्रादेशिक वनवृत्ते	२०२१-२२	१२४५७०.१४६	चोरी Theft	३२४८	इमारती लाकूड (घ. मी.)	३२४८	९३५७०६	इमारती लाकूड (घ. मी.)	३५२०	२९७८२२७
o	..	o	चोरी Theft	o	जळाऊ लाकूड	o	o	जळाऊ लाकूड	५६	९५५
o	..	o	चोरी Theft	o	कोळसा	o	o	कोळसा	o	o
o	..	..	..	o	बांबू	o	o	बांबू	६३३	११५०
o	..	o	चोरी Theft	o	बल्लीज	o	o	बल्लीज	७५	५
o	..	o	चोरी Theft	o	इतर (योग्य ती नावे)	१४४६	३६	इतर (योग्य ती नावे)	१४१५	३६
o	..	o	चराई	o	गवत (मे. टन)	o	o	गवत (मे. टन)	o	o
o	..	o	डिंक	o	डिंक	o	o	डिंक	o	o
o	..	o	बांबू बंडल्स (नग)	७	बांबू बंडल्स (नग)	७०	१६८०	बांबू बंडल्स (नग)	७०	१६८०
o	..	o	o	o	चंदन (विवेटल)	o	o	चंदन (विवेटल)	o	o
o	..	o	इतर वाहतूक	७३७	बिगर पार्सी	८३८	२४३५३१	बिगर पार्सी	८४५	२२५४६६
o	..	o	गुरेचाराई	८६९	गुरे	२७५५१	१३०२३५९	गुरे	२२०४७	५०००१८
o	..	o	आग	५११३	आग	९५१७	५७५३८५	आग	९१४	२१२
o	..	o	अतिक्रमण	१५५९	अतिक्रमण	१३०७	२९७९	अतिक्रमण	१२५	५७३५
o	..	o	..	o	..	o	..	..	..	..
o	..	o	..	o	..	o	..	..	..	..
o	..	o	..	o	..	o	..	..	..	..
o	..	o	गिर्डी	१	गिर्डी	६१	१०००००	गिर्डी	६१	१०००००
o	..	o	पक्षी	o	o	o	o	पक्षी	o	o

## शोधून काढलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिलेली आहे

### OFFENCES DETECTED BY THE TERRITORIAL STAFF

8

तीन

三

तक्ता—  
TABLE—

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
प्रादेशिक	२०१८-१९	गुरेचराई	इमारती लाकूड	इमारती लाकूड	०
वनवृत्ते		Grazing (in cm)	(घ. मी.)	(घ. मी.)	०
०	..	..	जळाऊ लाकूड	जळाऊ लाकूड	..
०	..	..	कोळसा	कोळसा	..
०	..	..	बांबू	बांबू	०
०	..	..	बल्लीज	बल्लीज	०
०	..	..	इतर (योग्य ती नावे)	इतर (योग्य ती नावे)	..
०	..	..	गवत (मे. टन)	गवत (मे. टन)	०
०	..	..	डिंक	डिंक	..
०	..	..	बांबू बंडल्स (नग)	बांबू बंडल्स (नग)	..
०	..	..	०	९९९	..
०	..	..	हिरडा	हिरडा	०
०	..	..	आवळा	आवळा	०
०	..	..	तेंदूपाने (प्र. मो.)	तेंदूपाने (प्र. मो.)	०
०	..	..	आपठा (विंटल)	आपठा (विंटल)	..
०	..	..	शिकेकाई	शिकेकाई	०
०	..	..	वनतुळ्स	वनतुळ्स	..
०	..	..	मोहा फुले (विंटल)	मोहा फुले (विंटल)	०
०	..	..	चंदन (विंटल)	चंदन (विंटल)	..
०	..	..	औषधी वनस्पती	औषधी वनस्पती	..
०	..	..	चिरान माल	चिरान माल	०
एकूण बेरीज	..	..	..	..	०

तीन-चालू

III--Contd.

	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)
ईमारती लाकूड	○	○	.	.	.	.
(घ. मी.)						
जग्नार्क लाकूड	.	.	.	.	.	.
कोळसा	○	.	.	.	.	.
बांबु	○	○	.	.	.	.
बल्लीज	○	○	.	.	.	.
गवत (मे. टन)	○	○	.	.	.	.
डिंक	.	.	.	.	.	.
बांबु बंडल्स (नग)	.	.	.	.	.	.
१९९	.	.	.	.	.	.
	○	○	.	.	.	.
आवळा	○	○	.	.	.	.
तेंदूपाने	○	○	.	.	.	.
(प्र. मो.)						
आपठ (विंटल)	.	.	.	.	.	.
शिकेकाई	○	○	.	.	.	.
वनतुळ्स	.	.	.	.	.	.
मोहा फुले	○	○	.	.	.	.
(किंवटल)						
चंदन (विंटल)	.	.	.	.	.	.
औषधी वनस्पती	.	.	.	.	.	.
चिरान माल	○	○	.	.	.	.
	○	○	.	.	.	.

खालील तक्त्यात फिरत्या पथकांनी शोधून  
**THE FOLLOWING TABLE INDICATES THE OFFENCES**  
**कार्यक्रम-**  
**तक्ता-**  
**TABLE—**

Territory	Year	फिरत्या पथकांची संख्या	पथकांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या	पथकांनी शोध लावलेल्या गुन्ह्यांची संख्या	प्रकार नंबर	शोध लावल्यामुळे टळलेली तूट (जमा केलेली अगर जप्त केलेली वनोत्पादन)	परिमाण मूल्य		शासनाने प्रमाणित केलेली तूट		
							Loss availed due to detection (Forest produce confiscated or attached)		परिमाण मूल्य		
							Type	No.	Quantity	Value	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)
प्रादेशिक/वृत्त	२०२१-२२	०	अवैधवृक्ष तोड	३०५	३०५	ईमारती लाकुड १४८७६२०	५३७२४२२		ईमारती लाकुड ५४६३०	३६०९७७	
				०	०	(घ. मी.)			(घ. मी.)		
			चोरी Theft	१७७८	१७२४	चोरी	११५५.३६३	५११.२७१	चोरी	११८.२५	७३७८६४
				०	०	जळाऊ लाकुड	०	०	जळाऊ लाकुड	११	०
				०	०	बल्ली हे.	०	०	बल्ली ७२ हे.	०	०
				०	१	हे.	६००	०	हे.	०	०
				०	३०	गुरेचराई	०	१२	११७२००	०	०
				०	५१	इतर	०	०	इतर	४५	३८६८१
				०	६	अतिक्रमण	३.४९	४२९	अतिक्रमण	०.०९	२९
				०	५०	अवैध वाहतुक	५७२५९५	३८९८१	आडजात इमारती १६.८७२	४८०	
				०	०	अवैध वाहतुक			जळावू	०	०
				०	१	शिकार	०	०	शिकार	०६	०६
				०	१०	अवैध चराई	२६	७१००	अवैध चराई	०	०
				०	२२	मालकी प्रकरण	३.४	४००	मालकी प्रकरण	०	०
				०	१५	आरागीरणी	०	०	मालकी प्रकरण	०	०

काढलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिलेली आहे.

**DETECTED BY THE MOBILE SQUADS.**

४

चार

IV

(रु. हजारात)  
(Rs. in thousands)

No.of persons involved in offence	No.of persons in cases compounded	No.of persons prosecuted	No.of persons convicted	Expenditure on Mobile Squad			Remarks
				Administra- tion	Other (includ- ing Petrol etc.)	Total	
(13)	(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)
२८	४००२८	१००००	५४४०५०	६६८१८४३.१	४२६९९६.०८	१०४७६१५६	.
१२	२	०	०	२५५४७.८७५	११९९.६२४	२६४७२.५३९	.
०	०	०	०	०	०	०	.
०	०	०	०	०	०	०	.
०	०	०	०	०	०	०	.
०	०	०	०	०	०	०	.
४२	२६	०	०	६५५६८७७	६८३४०.८०	६६२५२९७	.
१४	१३	०	०	०	०	०	.
४	३	०	०	०	०	०	.
२५	२४	२	१	१०२८६	५८६	१०८७२	.
१	०	०	०	०	०	०	.
०	०	०	०	०	०	०	.
०	०	०	०	०	०	०	.
१४	१४	०	०	२१५३६९०	२०४०४६	२३५७६५६	.
०	१२	०	०	२७४५	१७७	२९२२	.

खालील तक्त्यात अग्निरेषा व अग्निचे गुन्हे याबाबत माहिती दिलेली आहे.

The following table indicates the information about the Fireline and Fire Offences.

**कार्यक्रम-४**

**तक्ता पाच**

TABLE V

(रुपये हजारात)

(Rs. in thousands)

क्षेत्र	वर्ष	हाती घेतलेल्या अग्नीरेषांची लांबी		संरक्षित क्षेत्र (चौ.कि.मी.)		लागलेल्या आगीची संख्या		आगीमुळे झालेली तूट		वनसंरक्षणाचा खर्च		दरडोई खर्च
		वनक्षेत्र (कि.मी.)	वन नसलेले क्षेत्र (चौ.कि.मी.)					परिमाण (हेक्टर)	मूल्य			
		Length of Fireline undertaken				Area				Loss due to Fire		
Territory	Year	Forest Area Kms.	Non-Forest Area sq. Kms.	Protected sq. Km.	Area Protected sq. Km.	No. of fire occured	Quantity (Hq.)	Value		Expenditure of fire Protection	Per Capital expenditure	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)		(9)	(10)		
<b>प्रादेशिक वृत्त</b>												
Territory Circles	2021-2022 (प्रत्यक्ष)	64020	12453	267152	6201	18157	1037589		25956493		41158	
	2022-2023 (अंदाजित)	81942	17873	192535	3833	12343	542583		29127693		49553	
	2023-2024 (प्रस्तावित)	81520	17881	187435	3464	11019	581952		29472906		37039	

खालील तक्त्यात वन जमिनीचे केलेले व करावयाचे सर्वेक्षण याबाबत माहिती दिलेली आहे.

The following table indicates the Forest areas Surveyed and to be Surveyed

**कार्यक्रम-४**

**तक्ता सहा**

TABLE VI

(रुपये हजारात)

(Rs. in thousands)

क्षेत्र	सन २०२१-२०२२ च्या सुरुवातीला सर्वेक्षणाचे आवश्यक असलेले क्षेत्र (चौ.कि.मी.)	सर्वेक्षण केलेले क्षेत्र २०२१-२०२२ (चौ.कि.मी.)	सन २०२२-२०२३ च्या सुरुवातीला असलेली शिल्लक (चौ.कि.मी.)	सर्वेक्षित मध्ये (चौ.कि.मी.)	सन २०२३-२०२४ सालाचे सुरुवातीची शिल्लक (चौ.कि.मी.)	सर्वेक्षण सन २०२३-२०२४ प्रस्तावित (चौ.कि.मी.)	सर्वेक्षण सन २०२१-२०२२ च्या सुरुवातीला सर्वेक्षणाचे आवश्यक असलेले क्षेत्र (चौ.कि.मी.)		सर्वेक्षण सन २०२२-२०२३ च्या सुरुवातीला असलेली शिल्लक (चौ.कि.मी.)		सर्वेक्षण सन २०२३-२०२४ सालाचे सुरुवातीची शिल्लक (चौ.कि.मी.)	
							Total Ground area required to be surveyed at the beginning of the year of 2021-2022 (Sq. Km.)	Surveyed during 2021-2022 (Sq. Km.)	Balance at the beginning of the year 2022-2023	Surveyed during 2022-2023 (Sq. Km.)	Balance at the beginning of the year 2023-2024 (Sq. Km.)	Survey during 2023-2024 (Proposed) (Sq. Km.)
							(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
<b>प्रादेशिक वनवृत्ते</b>												
Territorial Circles	4339	2925	8448	2574	27235	9360						
<b>सर्वेक्षणावरील खर्च (रु. हजारात)</b>							<b>सर्वेक्षणावरील खर्च प्रत्येकी चौ.कि.मी. (रु. हजारात)</b>					

सन २०२१-२०२२ प्रत्यक्ष २०२२-२०२३ अंदाजित २०२३-२०२४ प्रस्तावित Expenditure on survey (Rs. in thousands) Expenditure on survey per Sq. Km. (Rs. in thousands)

2021-2022 (Actuals) (8)	2022-2023 (Estimated) (9)	2023-2024 (Proposed) (10)	2021-2022 (Actuals) (11)	2022-2023 (Estimated) (12)	2023-24 (Proposed) (13)
46108	580164	586645	2647	24263.13	30671

खालील तक्त्यात वन जमिनीचे सर्वेक्षण व सीमांकन याबाबतची माहिती दिलेली आहे.

The following table indicates Information about the Survey and Demarcation of Forest.

**कार्यक्रम-४**

**तक्ता सात**

TABLE VII

(रुपये हजारात)

(Rs. in thousands)

क्षेत्र	सन २०२१-२०२२ च्या प्रमाण पद्धती- सुरुवातीला शिल्लक		सन २०२१-२०२२ मध्ये पूर्ण झालेली कामे		२०२२-२०२३ च्या शिल्लक कामे		प्रमाण पद्धती- सुरुवातीस असलेली कामे		प्रमाण पद्धती- पूर्ण झालेली कामे		२०२२-२०२३ मध्ये पूर्ण झालेली कामे	
	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	चौ. कि. मी. संख्या सर्वेक्षण वरवंड्या	
Territory	Survey work in balance and cairns to be erected at the beginning of the year 2020-2021		Work expected to be completed as per norms	Work completed during the year 2020-2021	Balance at the beginning of the year 2021-2022	Work expected to be completed as per norms	Work completed during the year 2021-2022 (Estimated)					
	Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)
<b>प्रादेशिक वनवृत्ते</b>												
Territorial Circles	87779	189149	27431	18984	10761	7431	15372	174848	17647	67874	3831	65203
<b>सन २०२३-२०२४ च्या सुरुवातीला असलेली शिल्लक</b>												
प्रमाण पद्धतीप्रमाणे पूर्ण करावयाची अपेक्षित कामे	प्रमाण पद्धतीप्रमाणे पूर्ण करावयाची कामे (अपेक्षित)	प्रमाण पद्धतीप्रमाणे पूर्ण करावयाची कामे (अपेक्षित)	सन २०२३-२०२४ मध्ये पूर्ण झालेली (अंदाजीत)	सन २०२३-२०२४ च्या सुरुवातीला असलेली शिल्लक	सन २०२३-२०२४ च्या करावयाची अपेक्षित कामे							
चौ.कि.मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ.कि.मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ.कि.मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	चौ. कि. मी. सर्वेक्षण वरवंड्या (संख्या)	
Balance at the beginning of the year 2023-2024	Work expected to be completed as per norms		Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)	Sq. Km. (Survey)	No. (cairns)
	(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)	(21)	(22)	(23)	(24)	(25)
9989	179527	8050	133850	11310	47610	2353	592809	110567	5306	22186	30054	

कार्यक्रम-४

तक्ता आठ

TABLE VIII

खालील तक्त्यात वन व जमिनीचे सर्वेक्षण व सीमांकन याबाबतची माहिती दिलेली आहे

The following table indicates Information about the Survey and Demarcation of Forest.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

क्षेत्र Territory	वर्ष year	पुनर्निर्मितीचे एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये) Total area of regeneration (Hect.)	पुनर्निर्मितीसाठी विचारात घेतलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)		लागवडीखालील क्षेत्र					
			नैसर्गिक पुनर्निर्मिती	कृत्रिम पुनर्निर्मिती	इतर क्षेत्र	बाब	समावेश केलेले क्षेत्र	या वर्षामध्ये रोपे लावावयाचे राहिलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)	पुनर्निर्मितीवरील खर्च	प्रत्येक हेक्टरी खर्च
			(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
Territory Circles	2021-22	140407	7087	10246	716	(1) Teak ..	550	0	83435	5885
			..	..	..	(2) Bamboos ..	60	60	35	1
			..	..	..	(3) Grass ..	0	0	2	0
			..	..	..	(4) Misc. ..	7776	89	45513	12504
			..	..	..	(5) Other ..	1190	0	17955	25330
	2022-23	18697	11723	2729	36	(1) Teak ..	1389	15	82892	5491
			..	..	..	(2) Bamboos ..	60	60	35	1
			..	..	..	(3) Grass ..	0	0	0	0
			..	..	..	(4) Misc. ..	1594	429	99203	86314
			..	..	..	(5) Other ..	129	0	83224	98219
	2023-24	..	..	..	..	(1) Teak ..	400	0	72450	3134
			..	..	..	(2) Bamboos ..	0	0	4823	4800
			..	..	..	(3) Grass ..	0	0	2	..
			..	..	..	(4) Misc. ..	706	149	81658	11920
			..	..	..	(5) Other ..	29	0	8531	12255

कार्य आयोजना आणि चराईच्या जमिनी यांच्या सुधारणा व अहवाल तयार करणे.

**Revision and preparation of Working Plans and Grassing Settlement Reports.**

(अ) कार्य आयोजना आणि चराईच्या जमिनी यांची सुधारणा व पूर्वतयारी करणे व केलेले कार्य याचा अहवाल.

**(A) The Details of Work done under Revision and Preparation of Working Plans.**

**कार्यक्रम-४**

**तक्ता नं०**

TABLE IX

तपशील Particulars	२०२१-२०२२ मध्ये प्रत्यक्ष केलेली कामे		२०२२-२०२३ मधील अपेक्षित कामे	२०२३-२०२४ मधील प्रस्तावित कामे
	Actuals for 2021-2022	Anticipated for 2022-2023	Proposed for 2023-2024	
(1)	(2)	(3)	(4)	
<b>कार्य आयोजनाची सुधारणा</b>				
1. Revision of Working Plans	.. .. ..	5	3	1
विभागाच्या नकाशांची मोजणी				
2. Stock mapping of compartments	.. .. ..	50	0	1
परिशिष्टासाठी माहिती गोळा करणे				
3. Collection of data for Appendices	.. .. ..	52	52	64
कार्यालयीन काम				
4. Office Works	.. .. ..	0	0	0
अहवालासाठी प्राथमिक आराखडा तयार करणे				
5. Drafting of Preliminary Working Plan Reports	.. .. ..	2	2	0
नकाशांची कामे				
6. Map Works	.. .. ..	231	194	225
व्यवस्थापन नकाशा तयार करणे				
7. Preparation of Management Maps	.. .. ..	4	0	50
संदर्भ नकाशा तयार करणे				
8. Preparation of Reference Maps	.. .. ..	4	0	1
कार्य योजना अहवाल करणे				
9. Drafting of Working Plans Reports	.. .. ..	0	0	0
पुढील सुधारणा करण्यासाठी असलेल्या कार्य आयोजनांची एकूण संख्या				
10. Total No. of Working Plans due for Revision in future	.. .. ..	3	4	1
11. चराई व्यवस्था	.. .. ..	0	0	0
12. साठा पूर्ण केलेल्या कक्ष नकाशांची संख्या (विभागाच्या नकाशांची संख्या)	.. .. ..	1602	871	900

## (इ) वनरोपण व मृद संधारणेची योजना :

विशेषत: जेथे पर्जन्यमान कमी आहे असे बरेच क्षेत्र असून त्यापैकी कोणत्याही क्षेत्रात वनोन्मूलन करण्यात आलेले नाही किंवा झाडांची वाढ बांबविण्यात आलेली नाही. तसेच मृदसंधारणेची व आर्द्रतासंधारणाची उपाययोजना म्हणून वनरोपणाचे काम व त्याबोराच घनी भरणे, नाल्याची बांधबंदिस्ती, समोच्च चर खणणे व मजगी घालणे ही कामे घेण्यात आली आहेत. जलविभाजकाचे परिरक्षण करणे व शीघ्रतेने होणारी जमिनीची धूप, जमिनी प्रवाहाखाली जाणे या गोष्टी थांबविण्यासाठी लगतच्या कृपी जमिनीचे रक्षण करणे, सूक्ष्म हवामानविषयक परिस्थितीत सुधारणा करणे यासंबंधीची ही एक महत्त्वाची बाब आहे. पुढील तक्त्यामध्ये २०२१-२०२२ व २०२२-२०२३ यावर्षी या बाबीखाली येणारे क्षेत्र व २०२३-२०२४ मधील प्रस्तावित क्षेत्र आहे.

## खालील तक्त्यात वनरोपवन व मृदसंधारणांची योजना

## कार्यक्रम-४

## तक्ता दहा

## TABLE X

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

क्षेत्र	वर्ष	सन २०२१-२०२२	सन २०२१-२०२२	नवीन लागवडीचे	गतवर्षी लावलेल्या	खर्च	जमा असल्यास	निव्वळ खर्च	दरडोई खर्च
Territory	Year	Area required to be under taken	Area under taken and completed	New plantation Area (in He.)	Maintenance of plantation planted in the previous year (in He.)	Expenditure	Receipt if any	Net expenditure	Per capital cost i.e. cost per hectare
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)
प्रादेशिक वृत्त Territory	(प्रत्यक्ष)								
	2021-22	7987	11485	3502	21081	683273	0	683273	41031
	(अंदाजित)								
	2022-23	5452	22398	7058	21640	646882	0	646862	122
	(अपेक्षित)								
	2023-24	4944	9146	4501	20281	704927	0	633824	387

(फ) वैरण संपत्तीचा विकास :

गवताच्या चांगल्या जारीची लागवड करून वैरण संपत्ती वाढविणेचे दृष्टीने ही योजना या राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेखाली २०२१-२०२२ व २०२२-२०२३ मध्ये लागवडीखाली घेतलेले क्षेत्र व २०२३-२०२४ मध्ये प्रस्तावित क्षेत्र खालील तक्त्यात दिले आहे :—

(f) *Development of fodder resources :*

The scheme has been introduced in this State with a view to improve fodder resources by introducing better varieties of Succulent and nutrition grasses. The following table indicates the area planted during 2021-2022 & 2022-2023 and the proposed during 2023-2024 :—

**कार्यक्रम-४**

**तक्ता ११**

TABLE XI

**वैरण संपत्तीचा विकास :**

(रुपये हजारात)

*Development of fodder resources :*

(Rs. in thousands)

क्षेत्र	वर्ष	वैरण संपत्तीसाठी राखून ठेवलेले एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये)	पावसाब्यापूर्वीच्या काळात समावेश केलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)	समावेश करावयाचे राहिलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)	कुपण आच्छादित केलेले (चौ. कि. मी.)	कुपण न करता राहिलेले क्षेत्र (चौ. कि. मी.)	खर्च	वैरणीच्या विक्रीमुळे मिळालेले उत्पन्न	निव्वळ खर्च	दरडोई खर्च प्रत्येक हेक्टरी
Territory	Year	Total area reserved for fodder resources (in hec.)	Area covered in pre-monsoon period (in hec.)	Area remained to be covered (in hec.)	Fencing covered (in Sq. kms.)	Area remained without fencing (in Sq. kms.)	Expenditure	Receipt due to sale of fodder	Net expenditure	Per capital Expenditure (in hec.)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)
प्रादेशिक वनवृत्ते Territorial Circles	2021-2022	2966	0	0	0	2.46	0	0	0	0
	2022-2023	2925	0	0	0	7.15	0	0	0	0
	2023-2024	2602	0	0	0	2.31	0	100	0	0

खालील तक्त्यात वनापासून प्राप्त होणा-या साधन संपत्तीबाबत सर्वेक्षण कार्याच्या कार्यक्रमाची माहिती दर्शविण्यात आलेली आहे

The following table indicates programme of work under the scheme Survey of Forest resources

**कार्यक्रम-४**

**तक्ता १२**

TABLE XII

(रु. हजारात)

वर्ष	योजना काळातील नियोजित लक्ष्य		अपेक्षित पूर्ण कामे		नियोजित लक्ष्य		उर्वरित योजना काळातील लक्ष्य	
	वास्तविक लक्ष्य (चौ. कि. मी.)	वित्तीय (रु. लाखात)	वास्तविक लक्ष्य (चौ. कि. मी.)	वित्तीय (रु. लाखात)	वास्तविक लक्ष्य (चौ. कि. मी.)	वित्तीय (रु. लाखात)	वास्तविक लक्ष्य (चौ. कि. मी.)	वित्तीय (रु. लाखात)
	Proposed Target for the Period		Expected achievement		Proposed Target		Target for the remaining Plan Period	
Year	Physical (Sq. Km.)	Financial (Rs. in Lakhs)	Physical (Sq. Km.)	Financial (Rs. in Lakhs)	Physical (Sq. Km.)	Financial (Rs. in Lakhs)	Physical (Sq. Km.)	Financial (Rs. in Lakhs)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)
2021-22	0	0	0	00	0	0	0	0
2022-23	0	0	0	00	0	0	0	0
2023-24	0	0	0	00	0	0	0	0

## कार्यक्रम-४

## तक्ता-तेरा

TABLE XIII

The following table indicates the information of circlearound Forest area/encroachment on Forest land/and action taken by the Forest Deptt. thereon.

खालील तक्त्यात राज्यातील वनवृत्तवार वनक्षेत्र/वन जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण व त्यावर वन विभागाने केलेली कार्यवाहीसंबंधी माहिती दर्शविण्यात आलेली आहे.

Serial No.	Name of the Circle	Total area (in H.)	Encroachments upto end of Year 2021-2022		Encroachments done in the Year 2020-2021		Encroachments upto end of the Year 2021-2022		Action taken by the Forest Deptt. for removal of encroachment
			Year 2021-2022	area in H.	Year 2020-2021	area in H.	Year 2021-2022	area in H.	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	
अ. क्र. नाव	वनवृत्ताचे नाव	एकूण वनक्षेत्र (हे.) सन २०२१-२०२२	अखेरपर्यंत झालेले अतिक्रमण क्षेत्र (हे.) (हेक्टर)	मध्ये झालेले अतिक्रमण क्षेत्र (हे.) (हेक्टर)	सन २०२१-२०२२	एकूण अतिक्रमण क्षेत्र (हे.) (हेक्टर)	मध्ये अखेरपर्यंत झालेले अतिक्रमण क्षेत्र (हे.) (हेक्टर)	सन २०२१-२०२२	अतिक्रमण उठविण्यासाठी वनविभागाने केलेली कार्यवाही
महाराष्ट्र शासन वन विभाग		1509874	44125	3205	42837	667	42919		
एकूण . .		1509874	44125	3205	42837	667	42919		

## कार्यक्रम-४

## तक्ता-चौदा

TABLE XIV

खालील तक्त्यात आरा-गिरण्यासंबंधिची वनवृत्तवार माहिती दर्शविण्यात आलेली आहे

The following table indicates the circleeise information of Saw Mills

अ. क्र.	वनवृत्ताचे नाव	मागील वर्षा-	चालू वर्षात	चालू वर्षात	२०२१-२२ पर्यंत	२०२२-२३	विविध	२०२२-२३
		अरेखेर	इतर	परवाना रद्द	नूतनीकरणाची	या वर्षात	कारणास्तव	अरेखेर
1	ठाणे	..	434	0	0	3	5	115
2	पुणे	..	235	0	1	0	3	36
3	नाशिक	..	357	0	0	0	1	61
4	यवतमाळ	..	117	116	0	0	0	118
5	चंद्रपूर	..	83	0	0	0	1	14
6	गडचिरोली	..	11	0	0	0	0	11
7	अमरावती	..	308	0	0	6	4	24
8	औरंगाबाद	..	695	0	0	1	0	66
9	नागपूर	..	851	8	0	50	0	0
10	धुळे	..	220	1	0	3	1	9
11	कोल्हापूर	..	880	0	0	14	2	93
		एकूण	..	4520	125	1	77	432
							17	4027
								..

## ५. वनरोपण योजना

### (१) प्रास्ताविक :

यापूर्वी इतरत्र नमूद केल्याप्रमाणे राज्यामध्ये राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २१% इतकेच भौगोलिक क्षेत्र वनक्षेत्र असून राष्ट्रीय वनधोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या वनक्षेत्र जे किमान ३३% असावयास पाहिजे त्या टक्केवारीपेक्षा कमी असून जे वनक्षेत्र सध्या अस्तित्वानुसार आहे त्यामध्ये वनाची घनता अंतिशय कमी आहे. साहजिकच अशा कमी घनता असलेल्या वनक्षेत्रामध्ये घनता वाढविण्याच्या दृष्टीने परिणामकारक पाऊले जलदगतीने उचलण्याची गरज आहे. यासाठीच राज्यामध्ये वनविभागातर्फे वनक्षेत्राची सद्यःस्थिती विचारात घेऊन योग्य त्या प्रजातींची लागवड करण्याच्या दृष्टीने विविध रोपण योजना कार्यान्वित होत असतात त्या दृष्टीने खालील प्रमुख कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

**(१) मृद संधारणार्थ वनीकरण.**— प्रामुख्याने ज्या वनक्षेत्रामधील वृक्षांचे आच्छादन नष्ट झाल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये पावसामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते त्या क्षेत्रामध्ये जमिनीची धूप रोखण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाची गती रोखण्यासाठी, भूगर्भाच्या आतील जलपातळीमध्ये वाढ करण्यासाठी व सदर क्षेत्रामध्ये वृक्षघनता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला जातो. महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे विभागातर्फे जे मोठे जलविद्युत प्रकल्प हाती घेतले जातात त्या प्रकल्पाची कार्यक्षमता जलाशयामध्ये साचत जाणा-या गाळामुळे कमी होते. ही कार्यक्षमता टिकवावयाची असेल तर जलाशयामध्ये गाळ साठण्याच्या प्रक्रियेस अवरोध करणे आवश्यक आहे. हा अवरोध केवळ त्या जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात वृक्षांची घनता वाढविल्यासच साध्य होऊ शकतो. यासाठी मृदसंधारण वनीकरण या कार्यक्रमांतर्गत वनिकरणाचे व मृद-जलसंधारणाचे कार्य हाती घेतले जाते. केंद्र शासनाने या कार्यक्रमाचे महत्व ओळखूनच महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या एकूण ५ अंतरराज्य जलविद्युत प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम जलदगतीने १०० टक्के केंद्र सरकारच्या खर्चाने हाती घेण्यासाठी योजना आखलेली आहे. त्यानुसार निजामसागर, नागार्जुन सागर, उकई, पोचमपाड व दमणगंगा या ५ अंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात हा कार्यक्रम विशेष महत्वाने राबविला जात आहे.

**(२) वैरण संपत्तीचा विकास.**— राज्यामध्ये जे वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रापैकी जे मुख्य वैरण चराईसाठी खुले करण्यात येते त्या क्षेत्राची व्याप्ती व जनावरांची संख्या याचा विचार केल्यास असे दिसते की, प्रत्यक्ष वैरणीचे उत्पादन व मागणी यामध्ये खूप विस्तृत अशी दरी आहे. याचाच परिणाम म्हणजे उपलब्ध वनक्षेत्रावर तिव्रतम चराई हा होय. या तीव्रतम चराईमुळे त्या क्षेत्रामधील जमीन ही कटीण होते त्यामुळे नैसर्गिकरित्या कोणत्याही प्रजातीचे बी रुजत नाही व परिणामत: या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रजातीचे पुनरुज्जीवन शक्य होत नाही. हे टाळवयाचे असेल तर उपलब्ध पाळीव जनावरांसाठी व्यापक प्रमाणात गवताचे उत्पादन करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण जनतेमध्ये जर जनावरांना चरण्यासाठी मोकळे न सोडता त्यांना गोठचामध्येच वैरण उपलब्ध केले गेले तर त्याचा, त्यांचा दूध उत्पादन क्षमतेवर कोणताही विपरित परिणाम होत नाही, ही भावना वाढीस लावणे आवश्यक आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत वनक्षेत्रामध्ये विस्तृत प्रमाणात ज्या क्षेत्रामध्ये इमारती लाकूड उत्पादन करणा-या प्रजातीची लागवड जमिनीचा मगदूर विचारात घेता शक्य होणार नाही अशा क्षेत्रात अधिक सक्स व अधिक रुक्कर अशा द्विदल वनस्पती प्रजाती व गवताच्या प्रजाती यांची लागवड हाती घेतली जाते. सदर कार्यक्रम यापुढेही व्यापक प्रमाणात हाती घेण्याचा मानस आहे.

**(३) किरकोळ जंगल उत्पन्नाचा विकास.**— महाराष्ट्र राज्याच्या वनक्षेत्रात गवत, बांबू, बोरु, हिरडा, गोंद, विडीची पाने, इत्यादी गौण वनोपज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. हे गौण वनोपज ज्या प्रजातीपासून प्राप्त होतात त्या प्रजातीच्या वृक्षांची संख्या अधिक वाढविण्याच्या दृष्टीने विशेष रोपवन कार्यक्रमांतर्गत हे गौण वनोपज देणा-या रोपांची लागवड सदर कार्यक्रमांतर्गत केली जाते. महाराष्ट्रात ज्या गौण वनोपज देणा-या प्रजाती आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचा (महसुलाच्या दृष्टीने) गौण वनोपज म्हणजे विड्यांसाठी उपयोगात आणली जाणारी तेंदूपाने होत. महाराष्ट्र वनोपज (विक्री नियमन) अधिनियम, १९६९ अंतर्गत तेंदूपानाच्या विक्रीबाबतचे सर्व अधिकार शासनाने आपल्या हाती घेतलेले आहे. तेंदूपान संकलन, त्याची प्रत, प्रमाण वर्गवारी, त्याची वाहतूक इत्यादी सर्व कामे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अंतिशय महत्वपूर्ण आहेत.

**(४) औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या महत्वपूर्ण प्रजातींची लागवड.**— राज्यामधील वनक्षेत्र हे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २१ टक्के एवढेच असल्यामुळे साहजिकच या वनक्षेत्रामध्ये औद्योगिकदृष्ट्या व व्यापारिकदृष्ट्या उपयुक्त असणारे वनोपजांचे उत्पादन हे मागणीच्या तुलनेत अंतिशय कमी आहे. वनाखालील जे उद्योगांदेव सध्या राज्यात अस्तित्वात आहेत त्या उद्योगांद्यांना कच्चा माल म्हणून ज्या विशिष्ट प्रजातीचे लाकूड लागते ते कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या उद्योगांद्यांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. या उद्योगासाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध व्हावा यादृष्टीने औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या प्रजातींच्या रोपांची लागवड या कार्यक्रमांतर्गत हाती घेतली जाते.

**(५) भरीव वनीकरण कार्यक्रम.**— राज्यात उपलब्ध असलेला ओसाड वनक्षेत्राची व्याप्ती लक्षात घेऊन वन विभागानी सन १९८७ पासून भरीव वनीकरण कार्यक्रमाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत ओसाड वनक्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचा सर्वदूर विचार होऊन अशा क्षेत्रात ज्या विशिष्ट प्रजाती सहजगत्या वाढू शकतील अशा प्रजातींच्या रोपांची लागवड या कार्यक्रमांतर्गत घेण्यात येत आहे.

**(६) पर्यायी वनीकरण कार्यक्रम.**— महाराष्ट्र राज्यामध्ये वनक्षेत्राची व्याप्ती ही राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २१ टक्के इतकीच आहे, असे असूनसुद्धा राज्याच्या इतर विभागातर्फे हाती घेण्यात येणा-या विविध योजनासाठी उदा. जलविद्युत प्रकल्प, पाझर तलाव, रस्ते बांधणी इत्यादी या विविध कारणासाठी वन जमिनीची मागणी केली जाते. यामुळे मुळातच कमी असलेल्या वन क्षेत्राचा अधिक संकोच होवू नये यासाठी केंद्र शासनाने वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अधियोषित केलेला असून या अधिनियमानुसार कोणत्याही वन जमिनीचा वापर वनेतर प्रयोजनासाठी करावयाचा असल्यास अशाप्रकारे वन जमीन उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाची अनुमती मिळवावी लागते. केंद्र शासन अशी अनुमती देतांना जेवढे वनक्षेत्र विकास प्रकल्पाकरिता वळते करते त्याच्या बदल्यात तितक्याच वनेतर क्षेत्रावर प्रकल्प यंत्रणेच्या खर्चाने पर्यायी वनीकरण घेण्याची अट घालते व यानंतर असे वनिकरण कालांतराने राखीव/ संरक्षित वनक्षेत्रात अधिसूचित करण्यात येते. उपरोक्त योजनेनुसार पर्यायी वनीकरण कार्यक्रम एखाद्या प्रस्तावात जर वनेतर क्षेत्र उपलब्ध होत नसेल तर, ही योजना दुप्पट अवनत वनक्षेत्रावर प्रकल्प यंत्रणेच्या खर्चाने राबविण्यात येते.

(१) (अ) ग्राम परिसर व आदिवासी विकास (संयुक्त वन व्यवस्थापन) कार्यक्रम राज्य योजना (२४०६-१५२१) :

शासन निर्णय, महसूल व वनविभाग क्रमांक एफडीएम-२०११/प्र.क्र. १००/फ-२, दिनांक ५-१०-२०११ व दिनांक २२-१२-२०११ अन्वये संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाचे बळकटीकरण करण्यात आले आहे व गाव पातळीवर लोकांचा सहभाग जास्तीत जास्त वनसंवर्धनाचे कामाकरिता घेण्यात यावा म्हणून समित्यांचे पुनर्जिवित करण्याची कार्यवाही सुरु आहे. सन २०१७-१८ मध्ये सदर कामे जोमाने चालू ठेवून ग्राम पंचायत व ग्राम सभेचे सहकार्याने वनसंवर्धन, वनसंरक्षण व वनालगत गावाचे एकात्मिक विकासाकरीता गावक-यांनी तयार केलेले सूक्ष्म योजनेच्या अंमलबजावणिवर भर देण्यात येईल. त्या अनुषंगाने सूक्ष्म आराखडे तयार करणे, समझोता समयलेख करणे व निकष पूर्ण करणा-या समित्या मार्फत विनिकरणाचे व विकासात्मक काम सुरु आहे. तसेच शासन निर्णय क्रमांक : एफडीएम-२०१२/प्र.क्र. ४/फ-२, दिनांक १०-७-२०१२ अन्वये संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना/ग्रामस्थांना सवलतीचे दराने एल.पी.जी. गॅंस कनेक्शन देणे बायोगॅस वाटप, दुभती जनावरे वाटप व वृक्ष लागवडीच्या संरक्षणासाठी प्रोत्साहनात्मक अनुदान देणे, या प्रकाराचे कामावर होणारे खर्च अनुसूचित जमाती उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजना तसेच अन्य राज्य व केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत तयार आराखड्यामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीसाठी असलेल्या तरतुदी मधून भागविण्याबाबत सूचना आहेत.

राज्य योजना अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाखाली विविध ठिकाणी सन २०१६ चे पावसाळ्यात अंदाजे ५७ गावातील १४१२ क्षेत्रावर लागवड करण्यात येईल. त्यासोबत ५४ गावांतील १६१३ हेक्टर रोपवनात चतुर्थ वर्षीय, ४७ गावातील १४०७ हेक्टर रोपवनात तृतीय वर्षीय इतर कामे घेण्यात येतील व सन २०१७-१८ या वर्षासाठी ४४ गावातील ११०५ हेक्टर क्षेत्रावर सन पूर्व पावसाळी रोपवन पूर्व कामे घेण्यात येणार असून, सन १४ चे पावसाळ्यात ११०५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येईल. सन २०२०-२१ या वर्षासाठी एकूण रु. १५९२.०१ खर्च झाला २१-२२ २०५०० लक्ष रुपयाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.

राज्य योजना :

संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून वनसंरक्षण आणि वनसंवर्धनाचे कामात ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सहभाग प्राप्त करणे तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमध्ये चुरस निर्माण होवून समित्यांना जास्तीत जास्त चांगली कामे करण्यास प्रवृत्त करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००६-०७ पासून (शासन निर्णय एफडीएम-२००५/प्र.क्र. ३१३/फ-२, दिनांक २३-११-२००६) संत तुकाराम वनग्राम पुरस्कार योजना सुरु केली आहे.

सदर योजने अंतर्गत पुरस्कारासाठी जिल्हा तसेच राज्य पातळीवर उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची निवड त्यांनी १७ मुद्यांवरील कसोटीचे अनुषंगाने केलेल्या उत्कृष्ट कामाचे आधारे करण्यात येत असते. तसेच मराठवाडा प्रशासकीय विभागातून एका समितीची विशेष प्रोत्साहनात्मक पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

सन २०१८-१९ यावर्षी खालीलप्रमाणे बक्षीसाची रक्कम प्रदान करण्यात येईल त्याबाबत आवश्यक कार्यवाही प्रगती पथावर आहे. याबाबत शासनाकडून ६२.९६ लक्ष रकमेचा अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यापैकी ८० टक्के मर्यादेत ५०.३७ लक्ष रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

जिल्हास्तर :	प्रथम पारितोषिक . . . . .	५१,००० रुपये
	द्वितीय पारितोषिक . . . . .	३१,००० रुपये
	तृतीय पारितोषिक . . . . .	११,००० रुपये
राज्यस्तर :	प्रथम पारितोषिक . . . . .	१०,००,००० रुपये
	द्वितीय पारितोषिक . . . . .	५,००,००० रुपये
	तृतीय पारितोषिक . . . . .	३,००,००० रुपये

मराठवाडा प्रशासकीय विभागाकरीता : प्रोत्साहनात्मक पुरस्कार १.५१,००० रुपये.

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत सन २०११-१२ साठी केंद्र शासनाकडून वितरित करण्यात आलेले सर्वसाधारण अनुदान (दुसरा हप्ता) :

विशेष केंद्रीय सहाय्य योजना (०१) (४१) केंद्रिय सहाय्याची एकात्मिक योजना (२२२५ ३५५६) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर).

वनक्षेत्रानजिकचे ग्रामस्थांना तसेच आदिवासी लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणेसाठी सन २०११-१२ मध्ये मध्य संकलन व प्रशिक्षण, लाख उत्पादन व प्रशिक्षण तसेच बांबू पासून अगरबत्ती काड्या तयार करणे करीता ४८२.२६ लक्षाचे पुरवणी मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले. त्या अनुषंगाने आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक विकेस-२०११/प्र.क्र. ५६/२०११, दिनांक ५-३-१३ व रु. ४२७.९५ लक्ष व शासन निर्णय क्रमांक २०११/प्र.क्र. ४९४ का. १९, दिनांक ६-३-१३ अन्वये ४४.३६ लक्ष असे एकूण ४७२.३१ लक्ष अनुदान प्राप्त झाले. त्यातील सन २०१२-१३ मध्ये ३७६.९९ लक्ष खर्च करण्यात आलेले आहे. उर्वरीत ९६.९२ शिल्लक रक्कमेपैकी ३४.५८ अनुदान सन २०१३-१४ साठी प्राप्त झाले आहे.

## सामाजिक वनीकरण

### प्रस्तावना

१.१ महाराष्ट्र राज्यात वनाखालील क्षेत्रफळ ६४.०७८ चौ.कि.मी. (भूभागाच्या २०.८%) इतके असले तरी त्यातील बराचसा भाग वृक्षाच्छादित नाही. लोकसंख्येच्या वाढीमुळे शेतीसाठी जमिनीची मागणी वाढल्याने वन वाढीकरिता ज्यादा जमीन उपलब्ध होणे अशक्य आहे. वनश्रीपासून जनतेच्या दैनंदिन गरजा म्हणजे लाकूड, सरपण जनावरांसाठी चारा, गवत आणि इतर औद्योगिक आणि औषधी वनस्पती इत्यादी उत्पादनासाठी वनांचे अत्यंत महत्वाचे आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे वनसंपत्ती वरील ताण बराच वाढला असून वाढलेल्या मागणीमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या वनातून मागणी प्रमाणे पुरवठा करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत सतत वाढत आहे. हा तुटवडा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी शासनाकडे उपलब्ध असलेल्या वनजमिनीची वाढ उपलब्ध असलेल्या इतर शासकीय किंवा खाजगी जमिनीवर एक पर्याय म्हणून वृक्ष लागवडीखाली क्षेत्र वाढविणे अपरिहार्य आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने १९८३ या वर्षी यू.एस.ए.आय.डी. या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या आर्थिक सहाय्याने “सामाजिक वनीकरण” हा नवीन महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता व दिनांक ३० सप्टेंबर, १९९० पर्यंत राबविण्यात आला. हा प्रकल्प जनसामान्याकरिता व त्यांचेकडून चालविण्यात येणारा कार्यक्रम होय. या कार्यक्रमाची निकड लक्षात घेऊन तो प्रारंभ करून कालांतराने व्यवस्थापन साधण्याचे हेतूने महाराष्ट्र शासनाने “फलोत्पादन आणि सामाजिक वनीकरण विभाग” हा स्वतंत्र विभाग दिनांक १ जुलै, १९८१ पासून मंत्रालयात निर्माण केला. राज्यामध्ये महासंचालकांच्या मुख्य अधिकाराखाली कार्यक्रम राबविण्यात येत असून महासंचालकांचे अधिपत्याखाली महाराष्ट्रात उपमहासंचालक कार्यालये ६ व उपसंचालक कार्यालये ३३ निर्माण करण्यात आली आहेत. डिसेंबर, १९८६ पासून सामाजिक वनीकरण कक्ष, महसूल व वन विभागाला जोडण्यात आला होता. तथापि, १ जुलै, १९९२ पासून हा विभाग सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्रमांक आरजी-१०९२/सीआर-३०-९२-एक्स.ही.आय.आय. (ओ आणि एम), दिनांक ५ जून, १९९२ अन्वये जलसंधारण विभागास जोडण्यात आला असून ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे त्यावर नियंत्रण होते.

महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय वन निती १९८८ व राज्य वन धोरण २००८ मध्ये दिलेल्या उद्देशाची पूर्तता अधिक सुकर आणि फलद्वूप होणेचे दृष्टीने शासन निर्णय दि. ४-१२-२०१४ अन्वये सामाजिक वनीकरण विभागाचे १ जानेवारी २०१५ पासून वन विभागामध्ये समावेशन करण्यात आले आहे.

१.२ सामाजिक वनीकरणात व्यक्ती, समाज हा प्रमुख घटक असल्याने त्यांना मान्य होईल अशा पद्धतीने रोपवनाच्या आणि त्याच्या व्यवस्थापनाचा कार्यक्रम आखणे अगत्याचे आहे. विस्तार कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी इत्यादी कार्यक्रम सुद्धा सामाजिक वनीकरण विभागाने जबाबदारीने करावयाचे आहे.

सामाजिक वनीकरण विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजना खालीलप्रमाणे आहेत.

१. वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम
- अ. महत्वाचे रस्ते/कालवे, रेल्वे दुतर्फा वृक्षलागवड आणि सामुहिक क्षेत्रावर गटलागवड
- ब. महत्वाचे रस्त्याचे कडेला असणा-या टेकड्यांचे हरितीकरण
२. वनमहोत्सव
३. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकाचे आधुनिकीकरण व बळकटीकरण
४. सामाजिक वनीकरण प्रसिद्धी, प्रचार व प्रशिक्षण कार्यक्रम.
५. वनपर्यटन
- अ. स्व. उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती
- ब. पानथळे, सरोवरे इ. ठिकाणच्या जैवविविधतेचे व्यवस्थापन
६. वनीकरणाद्वारे सागरी किनारपट्टीचे संरक्षण
७. विद्यार्थी हरीत सेना
८. मनरेगा-महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजना
- अ. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- ब. रस्ता/कालवे/रेल्वे लाईनच्या दुतर्फा वृक्षलागवड
- क. विखुरलेल्या स्वरूपात वृक्षलागवड
९. राष्ट्रीय हरीत सेना

१०. महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (कॅम्पा)
११. केंद्रस्तरीय एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP).

वरीलपैकी १ ते ७ या योजना शासन महसूल व वन विभागाकडून मंजूर झालेल्या निधीतून केली जाते. तसेच, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय हरीत सेना आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम विकास या योजना केंद्रशासनाचे अर्थसहाय्यातून राबविण्यात येते.

महाराष्ट्र ८१,००० हे. क्षेत्र लागवडीखाली आणण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम फलोत्पादन व सामाजिक वनीकरण विभागाने आखला व हा प्रकल्प तयार झाला. या प्रकल्पास यु.एस.ए.आय.डी. या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले. सन १९८३ पासून सन १९९०-९१ पर्यंत हे आर्थिक सहाय्य उपलब्ध होते. त्यानंतर राज्य शासनाच्या वार्षिक योजनेत नवीन लागवडीच्या कामाची तरतूद करण्यात येत आहे.

कार्यक्रम अंदाजपत्रकाच्या तंत्रानुसार पहिल्या भागात प्रस्तावित दुस-या भागात वित्तीय आवश्यक तसेच उद्दीष्टवार वर्गीकरणात खर्च करण्यात येतो ती पद्धत आणि विधीमंडळाच्या मार्यातेसह खर्चाची तरतूद ज्या शिर्षाखाली करण्यात येते ते प्रधान लेखाशिर्ष दर्शविण्यात आले असून तिस-या भागात कार्यक्रमाच्या कार्यभाराचा सारांश व वित्तीय आवश्यकतांचे स्पष्टीकरण दिलेले असून कर्मचारी विषयक गोषवारा स्वतंत्र दिलेला आहे.

## १. संचालन व प्रशासन

सामाजिक वनीकरण प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्गाची निर्मिती करण्यात आली असून प्र. मू. व. स. सामाजिक वनीकरण अधिपत्याखाली ६ वृत्ते व ३३ विभाग करण्यात आले आहेत. वृत्त पातळीवर वनसंरक्षक व जिल्हा पातळीवर विभागीय वन अधिकारी हे सर्व प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक कार्यभार संभाळतात. वनसंरक्षकाच्या अधिपत्याखाली प्रत्येक जिल्हात दोन सहाय्यक वनसंरक्षक, १० वनक्षेत्रपाल, १० वनपाल ५ वनरक्षक व इतर कार्यालयीन कर्मचा-यांची पदे आहेत. सन १९९३-९४ मध्ये वाढीव कामाची व्याप्ती लक्षात घेऊन शासनाने १५ वनक्षेत्रपाल, ३० वनपाल व ६० वनरक्षक या पदांची निर्मिती केली आहे.

सन २०१८-१९ मध्ये प्रधान मुख्यवनसंरक्षक, सामाजिक वनीकरणकरिता रूपये २६३.५४ व वृत्ताकरिता रूपये ५७८.०३ लाख व ३३ विभागाकरिता रूपये ७८५५.१६ लाख याप्रमाणे एकूण रूपये ८६९७.५३ लाख खर्च झाला आहे. सन २०१९-२० मध्ये प्रधान मुख्यवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण कार्यालयाकरिता रूपये २७२.०१ व ६ वृत्ताकरिता रूपये ६५४.७४ लाख व ३३ विभागाकरिता रूपये १४२७.४१ लाख याप्रमाणे एकूण रूपये १०३५४.१६ लाख खर्च झाला आहे. सन २०२०-२१ करिता प्रधान मुख्यवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण कार्यालयाकरिता रूपये २२१.४३ व ६ वृत्ताकरिता रूपये ५७६.६० लाख व ३३ विभागाकरिता रूपये ९११३.७६ लाख याप्रमाणे एकूण रूपये ९९११.८० लाख खर्च झाला आहे. सन २०२१-२२ करिता प्रधान मुख्यवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण कार्यालयाकरिता रूपये ५१७.४६ व ६ वृत्ताकरिता रूपये १०१०.३१ लाख व ३३ विभागाकरिता रूपये १३१८७.६१ लाख असे एकूण रूपये १५५९५.३८ लाख इतकी तरतूद मंजूर करण्यात आली आहे. सन २०२२-२३ करिता उपरोक्त कार्यालयाकरिता रूपये २४२२९.४८ लक्ष निधी प्रस्तावित आहे.

## २. सामाजिक वनीकरण अंतर्गत लेखा परिक्षण पथक

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक एसएलएफ-१४९४ प्र.क्र.१२४, दिनांक २२ फेब्रुवारी, १९९५ अन्वये सामाजिक वनीकरण विकास क्षेत्राच्या कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने विभागांतर्गत लेखांची वेळोवेळी तपासणी करण्यांची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे सामाजिक वनीकरण अंतर्गत लेखा परिक्षण पथक निर्माण केले. त्यामध्ये १ लेखा परिक्षण अधिकारी, १ मुख्यलेखापाल, १ लेखापाल, १ लिपीक अशी पदे निर्माण केलेली आहे. सन २०१८-१९ मध्ये रूपये २२.८० लाख खर्च झाला असून सन २०१९-२० करिता रूपये २५.१४ लाख खर्च झाला आहे. सन २०२०-२१ करिता रूपये ४३.०२ लाख खर्च झाला आहे. सन २०२१-२२ करितां रु. ४७.३१ मूळ अनुदान मंजूर आहे. सन २०२२-२३ करीता रूपये ५८.६१ लक्ष इतका निधी प्रस्तावित आहे.

## ३. सामाजिक वनीकरण अंतर्गत नियमित आस्थापनेवर रोजंदारीवर काम करणारा कर्मचारी वर्ग-

सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांतर्गत / योजनेतर योजनेत दिनांक १/११/१९८९ ते ३१/१०/१९९४ पर्यंत प्रत्येक वर्षी २४० दिवस सेवा पूर्ण केली आहे, अशा ११६४ रोजंदारी मजुरांसाठी शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग निर्णय क्रमांक आस्था-१०९४/प्रक्र.२०१/जल-१३, दिनांक १९-१०-१९९६ अन्वये ११६४ अधिसंख्य पदे निर्माण केलेली आहेत.

शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक आस्था-०६/प्र.क्र.- १५९/(१)/जल-१३, दिनांक २९/१२/२००७ अन्वये सामाजिक वनीकरण विभागांतर्गत असलेल्या १९३८+१ रोपवन कोतवाल (अधिसंख्य पद) अशी अस्थाई पदे व अधिसंख्य सा.व. मजूर ५४२ पदाचा आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक आस्था-०६/प्र.क्र.१५९ (२)/जल-१३, दिनांक २९/१२/२००७, ४८२ अधिसंख्य मजूरांच्या (आकृतीबंधाबाहेरील) पदांना ११ महिन्यांसाठी मंजूरी प्रदान करण्यात आली.

शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक आस्था- २००९/प्र.क्र.१८३/जल-१३, दिनांक १८/०८/२००९ अन्वये उपसंचालक, मुख्यलेखापाल, लघुटंकलेखक व शिपाई या चार संवर्गात प्रत्येकी ४ पदे अशी १६ नवीन पदे निर्माण करण्यात आली.

शासन महसूल व वनविभाग, निर्णय क्रमांक बैठक-२१०/प्र.क्र.७/फ-९, दिनांक १६/१०/२०१२ अन्वये सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनेतर / योजनांतर्गत योजनांमध्ये दिनांक १/११/१९४४ ते ३०/६/२००४ पर्यंत सलग पद्धतीने अथवा तुटक तुटकरित्या प्रति वर्षी किमान २४० दिवस याप्रमाणे ५ वर्ष काम केलेल्या तसेच शासन निर्णयाच्या अनुषंगाने निकषानुसार पात्र ठरणा-या रोजंदारी मजूरांची माहिती वृत्तस्तरावरून प्राप्त करून, संकलित करून ५२१ रोजंदारी मजूरांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. त्यानुसार शासन ४५१ रोजंदारी मजूरांना दिनांक १/६/२०१२ पासून शासन सेवेत नियमित करण्या बाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने निकषानुसार पात्र ठरणा-या रोजंदारी मजूरांची माहिती वृत्तस्तरावरून प्राप्त करून, संकलीत करून ५२१ रोजंदारी मजूरांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. त्यानुसार शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, यांचेकडील निर्णय क्रमांक आस्था-२०१२/प्र.क्र.२०४ / जल - १३, दिनांक ३१/१०/२०१३ अन्वये ४५१ (४५० अ १) अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासन मंजुरी प्रदान करण्यात आली.

सन २०१८-१९ मध्ये मजूरांचे वेतन व भत्त्यावर रुपये २६६५.८३ लाख खर्च झाला आहे. सन २०१९-२० करिता रुपये ३६४७.८६ लाख खर्च झाला आहे. सन २०२०-२१ करिता रुपये ४६९२.८३ लाख खर्च झाला आहे. सन २०२१-२२ करिता रुपये ४२३४.८१ लाख तरतूद करण्यात आली आहे. सन २०२२-२३ करीता एकूण रुपये ४२२५.१५ लक्ष निधी प्रस्तावित आहे.

महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक वनम-२०१३/प्र.क्र.३३४/फ-९, दिनांक १० मे, २०१८ अन्वये सामाजिक वनीकरण शाखेसाठी ८० वनमजूरांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली.

सदर वनमजूरांच्या वेतन व भत्त्यावर सन २०१९-२० मध्ये रुपये २१७.४५ लाख खर्च झाला आहे. सन २०२० - २१ मध्ये रुपये ३०७.२० लाख खर्च झाला आहे. सन २०२१-२२ करिता रुपये २९४.८६ लाख तरतूद करण्यात आली आहे. सन २०२२-२३ करिता रुपये ४३५.१४ लक्ष निधी प्रस्तावित आहे.

शासन महसूल व वनविभाग, मुंबई यांचेकडील निर्णय क्र. एफएसटी- ०५/प्रक्र-२७९/फ-८, दिनांक ३०/०६/२०१८, शासन दिनांक २७/११/२०१८, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), म.रा. नागपूर यांचेकडील आदेश क्रमांक ७४६ दिनांक १५/१२/२०१८ अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग) म. रा. नागपूर यांचेकडील पत्र क्रमांक १८३, दिनांक २६/११/२०२० अन्वये सामाजिक वनीकरण विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रावेशिक वनवृत्तांकडून वनक्षेत्रपाल - ३५, वनपाल - ७२ व वनरक्षक- १७२ अशी एकूण २७७ पदे सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. वनसंधारण, विकास कृत्रिम पुनःर्मिती अंतर्गत २५५ पदे वर्ग करण्यात आली आहेत.

सदर कर्मचा-यांच्या वेतन व भत्त्यावर सन २०१९-२० मध्ये रुपये १४५.८२ लाख खर्च झाला आहे. सन २०२०-२१ करिता रुपये १०८१.३९ लाख खर्च झाला आहे. सन २०२१-२२ करिता रुपये ७०६.६२ लाख तरतूद करण्यात आली आहे. सन २०२२-२३ करिता रुपये २७०८.०५ लक्ष निधी प्रस्तावित आहे.

#### ४. वनसंवर्धन विकास व पुनर्निर्मिती प्रशासन व संरक्षण

महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक सावधि-२०१५/प्र.क्र.५७ /फ-११, दिनांक १६, जुलै, २०१५ अन्वये वन विभागाचे प्रसिद्धी व माहिती शाखा, वन, वन्यजीव, सामाजिक वनीकरण व वन आणि सामाजिक वनीकरणाशी संबंधित इतर सर्व बाबीकरिता प्रसिद्धी व विस्तार या कामासाठी सामाजिक वनीरण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून विभागीय वन अधिकारी (प्रसिद्धी व माहिती-वने) पुणे, यांचे कार्यालय प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांच्या कार्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे. त्याच्या आस्थापनेवारील तांत्रिक व कार्यालयीन कर्मचारी, वाहनचालक यांसह १२ कर्मचारी प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांच्यांतर्गत एक कार्यालय म्हणून प्रसिद्धीचे कामे करतील. तसेच वनपाल - ५, वनरक्षक - ६, वनक्षेत्रपाल- ३ अशी एकूण १४ पदे वन विभागाकडून सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आली. सदर कर्मचारी यांचे वेतन व भत्त्यावर सन २०१९-२० मध्ये रुपये ८६.५२ लाख खर्च झाला आहे. सन २०२०- २१ करिता रुपये ८०.२१ लाख खर्च झाला आहे. सन २०२१-२२ करिता रुपये ६५.२६ लाख तरतूद करण्यात आली आहे. सन २०२२-२३ करिता रुपये ४२.७७ लक्ष निधी प्रस्तावित आहे.

#### समग्र कार्यक्रम : सध्या सुरु असलेल्या योजना

##### १. मध्यवर्ती रोपमळे

वेगवेगळ्या योजनांतर्गत लागवडीखाली आवश्यक रोपांची गरज नजीकच्या रोपवाटिकेतून भागविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मध्यवर्ती टिकाणी ३३ मध्यवर्ती रोपवाटिका स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याची जिल्हानिहाय यादी सोबत जोडली आहे. या कार्यक्रमांत नवीन रोपनिर्मिती रोपांच्या देखभालीची कामे, सागी वाफे निर्मिती/देखभाल रोपवाटिकांची निगा व दुरुस्ती तसेच मंजूर कर्मचारी वृद्धाचे वेतन आणि भत्ते इत्यादीसाठी तरतूद प्रस्तावित आहे.

सन २०१८-१९ मध्ये रुपये ४४५.०९ लाख खर्च झाला आहे. सन २०१९-२० करिता रुपये ४६६.५० लाख खर्च झाला आहे. २०१९-२० करिता रुपये ४६०.७९ लाख खर्च झाला आहे. सन २०२०-२१ करिता रुपये ४२७.७७ लाख तरतूद मंजूर आहे. सन २०२२ - २३ करीता रुपये ६७०.७२ लक्ष इतका निधी प्रस्तावित आहे.

## २. पश्चिम घाट विकास कार्यक्रम

सदर योजनेअंतर्गत मंजूर कर्मचारी वृद्धाचा वेतन व भत्यावरील खर्च सन २०१८-१९ मध्ये रुपये ६२.८९ लाख खर्च झाला आहे. सन २०१९-२० करिता १२.९५ लाख खर्च झाला आहे. सन २०२० - २१ करिता रुपये ८४.२४ लाख खर्च झाला आहे. सन २०२१-२२ करितां रु.१३८.९३ लाख तरतूद मंजूर केली आहे. सन २०२२-२३ करीता रुपये १६७.९५ इतका निधी प्रस्तावित आहे.

## ३. वनमहोत्सव

वनसंवर्धनाची जाणीव ग्रामीण व नागरी लोकांत निर्माण करण्यांसाठी व नवीन पिढीत वृक्ष प्रेम निर्माण करण्यासाठी दर वर्षी ५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून वनमहोत्सव कार्यक्रम साजरा करण्यांत येतो. शासनाच्या रोपवाटिकेतून योग्य प्रतीची रोपे शेतकरी, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटना यांना सवलतीच्या दराने पुरविण्यांत याव्यात.

वर्ष	आर्थिक तरतूद	प्राप्त अनुदान	झालेला खर्च
२०१७-१८	४७३०.००	४७३०.००	४७३०.००
२०१८-१९	९०२०९.०५	९०२०९.०५	९०१८९.८९
२०१९-२०	८१७४.००	४९६२.२४	३८६४.८९
२०२०-२१	२०००.००	१७४३.६३	१५७६.६७
२०२१-२२	९०००.००	८४८.४९	८४८.४९

सन २०२२-२३ साठी सदर कार्यक्रमासाठी रु. २०००.०० लक्ष इतका नियतव्यय मंजूर आहे. तथापी सन २०२२-२३ करीता सदर योजनेअंतर्गत या विभागास रक्कम रु. १९२.६२ लक्ष अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे.

## ४. सामाजिक वनीकरण प्रशिक्षण व प्रसिद्धी

### १. जाहिरात व प्रसिद्धी

शासन महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. साववि २०१५/प्र.क्र.५७/फ-११ दि. १६ जुलै, २०१५ अन्येव वन विभागाचे प्रसिद्धी व माहिती शाखा, वन, वन्यजीव, सामाजिक वनीकरण व वन आणि सामाजिक वनीकरणाशी संबंधित इतर सर्व बाबोंकरिता प्रसिद्धी व विस्तार या कामासाठी सामाजिक वनीकरण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत वन, वन्यप्राणी, जैव विविधता, पर्यावरण आणि वृक्षाच्छादन वाढविण्याच्यादृष्टीने या क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण या माध्यमातून केलेले काम जाहिरातीद्वारे लोकांसमोर आणणे, प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया, बस/रेल्वे इ. सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि सार्वजनिक जागा या ठिकाणी आकर्षक आणि लोकांना तात्काळ भावतील अशा जाहिराती तयार करणे, यित्रफिती, लहान स्वरूपातील यित्रपट, लेख भित्तीपत्रे, छोट्या पुस्तिका इ. द्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे. शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषयक यित्रकला, निबंध, वकृत्व आणि छायाचित्रे इ. स्पर्धाचे आयोजन करणे. वृत्तपत्रे, शासकीय आणि खाजगी दूरचित्रवाहिन्या, मॉल्स, थिएटर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची साधने (बस, रेल्वे इ.) आणि रस्ते इ. ठिकाणी जाहिराती देवून जनजागृती करणे. शासनाच्या विविध वेबसाईट आणि सोशल मिडीया यावर पर्यावरणासंबंधीत महत्वपूर्ण कामांची / योजनांची, जाहिराती. लेख, छोट्या फिल्म्स इ. अपलोड करून जनजागृती साधणे.

विभागातील क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी विविधस्तरावर क्षेत्रीय अभ्यास दौरे, प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा इ. चे आयोजन करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे.

वरीलप्रमाणे कार्यक्रम राबविले जातात.

वर्ष	आर्थिक तरतूद	प्राप्त अनुदान	झालेला खर्च
२०१७-१८	३९२९.८४	३९२९.८४	३९२९.२८
२०१८-१९	४३९७.२६	४३९७.२६	४३९६.७१
२०१९-२०	४५००.००	३१५०.००	२६६२.६९
२०२०-२१	९०००.००	९००.००	७०.००
२०२१-२२	३०००.००	५००.००	३२०.०६

सन २०२२-२३ साठी सदर कार्यक्रमासाठी रु. ३०००.०० लक्ष इतका नियतव्यय मंजूर आहे.

#### ५. वनीकरणाद्वारे सागरी किनारपटीचे संरक्षण

सदर योजनेतर्गत सागरी किनारपटीच्या लगतच्या क्षेत्रातील धूप थांबविण्यासाठी सामूहिक क्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात येत असल्याने त्यामुळे ३३% क्षेत्र वनाखाली आणणेच्या उद्दिष्टपुर्तीसाठी मदत होणार आहे. तसेच लोकसंहभागातून जनतेत वनीकरणाबाबत जनजागृती साध्य होणार आहे. सन २०१९-२० मध्ये प्रथम वर्ष कामे व द्वितीयवर्ष कामे ही बांधील कामे प्रगतीपथावर आहेत.

वर्ष	आर्थिक तरतूद	प्राप्त अनुदान	झालेला खर्च मार्च अखेर
२०१७-१८	२६.४०	२६.४०	२६.४०
२०१८-१९	२६.४०	२६.४०	२६.४०
२०१९-२०	३३.००	१९.८०	१७.२८
२०२०-२१	३३.००	०.००	०.००
२०२१-२२	२०.००	९०.००	९०.००

सन २०२२-२३ साठी सदर कार्यक्रमासाठी रु. ३३.०० लक्ष इतका नियतव्यय मंजूर आहे.

#### ६. मूल्यांकन व सनियंत्रण-

चालू असलेल्या योजनांची उपयुक्तता तपासण्याच्या दृष्टीने मूल्यापन तसेच नवीन योजनांचे सनियंत्रण करणेसाठी निधी आवश्यक आहे.

वर्ष	आर्थिक तरतूद	प्राप्त अनुदान	झालेला खर्च मार्च अखेर
२०१७-१८	०.००	०.००	०.००
२०१८-१९	१६.००	१६.००	१६.००
२०१९-२०	२०.००	१२.००	०.००
२०२०-२१	२०.००	०.००	०.००
२०२१-२२	९०.००	३.००	०.८०

सन २०२२-२३ करीता रुपये २०.०० लक्ष इतका नियतव्यय मंजूर आहे.

शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. साववि- २०१५/प्र.क्र.३६/फ-११ दिनांक १६ जून, २०१५ अन्वये सामाजिक वनीकरणांतर्गत मंजूर झालेल्या योजनांचा समावेश वन/सामाजिक वनीकरण विभागांतर्गत सुरु असलेल्या योजनांमध्ये करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय क्र. साववि-२०१८/प्र.क्र.११३/फ- ११ दिनांक १३ जून, २०१९ अन्वये सन २०२४-२५ पर्यंत पुढे सुरु ठेवण्यास मंजूरी प्राप्त झालेली आहे. सदर योजना खालीलप्रमाणे ;

#### ७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण

या योजनेतर्गत ३३ शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकांमध्ये उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोपेनिर्मितीसाठी पायाभुत सुविधा निर्माण करणे व त्यांची देखभाल, दुरुस्ती इ. कामे प्रगतीपथावर आहे.

सन २०१५-१६ मध्ये विभागीय स्तरावर एक या प्रमाणे राज्यात (१) सहा ठिकाणी उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोपवाटिका स्थापित आल्या आहेत. तसेच (२) प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक याप्रमाणे एकूण २८० तालुक्यांचे ठिकाणी आधुनिक रोपवाटिका स्थापित करणेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेद्वारे सर्वसामान्य जनतेला तसेच शेतक-यांना व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरणा-या विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती करून पुरवठा करणेत येणार आहे. तसेच रोपेलागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

वर्ष	आर्थिक तरतूद	प्राप्त अनुदान		झालेला खर्च
		रु. लाख	रु. लाख	
२०१७-१८	३३३६.००	३३३६.००		३३३६.००
२०१८-१९	१००८०.००	१००८०.००		१००८०.००
२०१९-२०	४९६०.००	२१७४.५४		२११३.०४
२०२०-२१	२०००.००	८००.००		७५९.२५
२०२१-२२	१०००.००	४५४.६८		४५४.६८

सन २०२२-२३ साठी रु. २०००.०० लक्ष इतका नियतव्यय मंजूर आहे. सदर योजनेअंतर्गत सन २०२२-२३ मध्ये रु. १८४४.८४ लक्ष चा प्रस्ताव सादर करण्यात आला असून मागील वर्षाच्या थकीत मजूरी अंतर्गत रु. २२३.०५ लक्ष निधी असा एकूण रु. ६७.८९ लक्ष इतक्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे.

#### ८. सामुहिक पातळीवर ठोस वनीकरण कार्यक्रम (राज्य) ४४०६०४९२

अ) भरीव वनीकरण कार्यक्रम (**Massive Afforestation Programme**) या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे ३ योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

##### १. महत्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणा-या टेकड्यांचे हरितीकरण

या योजनेअंतर्गत राज्यात प्रत्येक महसूली विभागात २ या प्रमाणे एकूण १२ स्थळांची निवड करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत सन २०१६ च्या पावसाळ्यात १३९ हेक्टर क्षेत्रावर सन २०१७ च्या पावसाळ्यात ९२.५० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीची कामे करणेत आले आहेत. तसेच सन २०१८ च्या पावसाळ्यात ३० हेक्टर, २०२१ च्या पावसाळ्या मध्ये २११ हेक्टर क्षेत्रावर, २०२२ च्या पावसाळ्यामध्ये ९६९.५० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात आलेली आहे.

वर्ष	आर्थिक तरतूद रु. लाख	प्राप्त अनुदान रु. लाख	झालेला खर्च
			रु. लाख
२०१७-१८	४००.००	४००.००	४००.००
२०१८-१९	६१०.००	६१०.००	६१०.००
२०१९-२०	३७५.००	३०७.००	३०४.३६
२०२०-२१	५००.००	३७५.००	३७५.००
२०२१-२२	८००.००	६२५.९९	६२५.९९

सन २०२२-२३ साठी सदर योजनेकरिता रु. ८९०.३० लक्ष नियतव्यय मंजूर आहे. सदर योजनेअंतर्गत रु. ७६१.७७ लक्ष निधीचा बांधील कामांकरीता प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असून पूर्व पावसाळी कामांकरीता रु. ४३५ लक्ष इतक्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे.

##### (१) महत्वाचे रस्ते, कालवे व रेल्वे दुतर्फा वृक्षलागवड करणे + सामुहिक क्षेत्रावर गटवृक्षलागवड

या अंतर्गत जिल्हा मार्ग, पंतप्रधान ग्रामसङ्करण योजना व इतर रस्त्यांच्या दुतर्फा तसेच कालवे व रेल्वे दुतर्फा वृक्षलागवड कामांसाठी सन २०२२-२३ मध्ये एकूण ७५६२ कि.मी. व ३९९.५० हेक्टर क्षेत्रावर प्रथम वर्षीय कामे, ६२०३ कि.मी. व ५००७.५० हेक्टर क्षेत्रावर द्वितीय वर्ष कामे तसेच २८१ कि.मी व २८७ हेक्टर क्षेत्रावर तृतीय वर्षीय कामे प्रगतीपथावर आहेत.

वर्ष	आर्थिक तरतूद रु. लाख	प्राप्त अनुदान रु. लाख	झालेला खर्च
			रु. लाख
२०१७-१८	१०२३३.००	१०२३३.००	१०२३३.००
२०१८-१९	४६१८९.९४	४६१८९.९४	४६१८९.९४
२०१९-२०	७२६९२.००	७२६२६.९५	५८०६८.४७
२०२०-२१	६९७५१.००	२५१६७.३८	२५१६६.३६
२०२१-२२	६५०००.००	४८९६२.०६	४८९६२.०६

सन २०२२-२३ करीता सदर योजनेकरीता रुपये ३२७१४.६० लक्ष नियतव्यय मंजूर आहे. तथापी सदर योजनेअंतर्गत बांधील कामांतर्गत एकूण ४२७१४ लक्ष निधीची आवश्यकता आहे. तसेच पूर्व पावसाळी कामांकरीता रु. ९३७५० लक्ष असे एकूण रु. २३७४९.४ लक्ष अतिरिक्त अनुदानाची आवश्यकता आहे.

##### ९. वनक्षेत्रामध्ये पर्यटन विकास (राज्य) २४०६ २२९५

###### ब) इको टुरिझम (राज्य योजना)

या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे २ योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

###### १. वनेतर क्षेत्रातील पाणथळे, सरोवरे इ. ठिकाणाच्या जैवविविधतेचे व्यवस्थापन

या योजनेअंतर्गत प्रत्येक महसूली विभागात १ या प्रमाणे राज्यात एकूण ६ स्थळांची निवड करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत निवडण्यात

आलेल्या पाणथळ-सरोवराच्या सभोवतालच्या अस्तित्वात असलेल्या जैव विविधतेचा अभ्यास करून जैवविविधता टिकून राहणेसाठी तसेच त्यामध्ये वृद्धी होणेसाठी स्थानिक लोकांच्या मदतीने व सहभागाने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणेत येत आहे.

वर्ष	आर्थिक तरतुद रु. लाख	प्राप्त अनुदान रु. लाख	झालेला खर्च
			रु. लाख
२०१७-१८	६९.००	६९.००	६९.००
२०१८-१९	५५.६७	५५.६७	५५.६७
२०१९-२०	१००.००	१७.०३	१५.२३
२०२०-२१	२०.००	०.००	०.००
२०२१-२२	५०.००	१५.००	१५.००

सन २०२२-२३ करीता रु. ५०.०० लक्ष नियतव्यय मंजूर आहे.

#### (१) स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती करणे

या योजनेतर्गत राज्यात एकूण ६६ रथळांची निवड करून त्यामध्ये लोकसहभागाद्वारे स्थानिक जैवविविधतेचे जतन करणे, वन, वन्यजीव, पर्यावरण इ.बाबत जनजागृती करणे. विविध वनांची निर्मिती करणे, स्थानिक लोकांना पर्यटनासाठी जागा उपलब्ध करून देणे इ. उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.

वर्ष	आर्थिक तरतुद रु. लाख	प्राप्त अनुदान रु. लाख	झालेला खर्च
			रु. लाख
२०१७-१८	२०८०.००	२०८०.००	२०८०.००
२०१८-१९	१७०४.३३	१७०४.३३	१७०४.३३
२०१९-२०	१५००.००	६३३.४०	४६९.४५
२०२०-२१	७००.००	४००.००	४००.००
२०२१-२२	५०.००	३५.००	२९.९०

सन २०२२-२३ करीता रु. १०००.०० लक्ष नियतव्यय मंजूर आहे.

शासन महसूल व वनविभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक एमएफएस-२०१७/प्र.क्र.७७/फ-८, दिनांक २१/०९/२०२१ रोजीच्या निर्णयान्वये वन विभागासाठी पदांचा सुधारित आकृतीबंधानुसार पदांचे पुनर्गठण करण्यात येऊन वनवृत्त निहाय पदे निश्चित करण्यात आलेली आहेत. सदर शासन निर्णयान्वये सामाजिक वनीकरण शाखेसाठी विविध संवर्गातील एकूण २२६० पदे व अधिसंख्य मजूर संवर्गातील ७२१ पदे अशी एकूण २९८१ पदांना मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे.

वन विभागाचे प्रसिद्धी व माहिती पुणे यांच्या आस्थापनेवारील तांत्रिक व कार्यालयीन कर्मचारी, वाहनचालक यांसह १२ कर्मचारी प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांच्याअंतर्गत एक कार्यालय म्हणून प्रसिद्धीचे कामे करतील. सदर कर्मचारी धरून एकूण पदे २९९३ अशी आहेत.

तक्ता एक  
TABLE I

(दोन) वित्तीय आवश्यकता :

(ii) Financial Requirements :

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

वर्गीकरण (1)	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actual Expenditure, 2021-2022	अर्थसंकल्प, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023	सुधारित अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023	अर्थसंकल्प, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024				
<b>वनरोपन योजना</b>								
<b>अ—कार्याचे वर्गीकरण</b>								
<i>A—Activity Classification—</i>								
(१) वनरोपन व मृदबाष्ण संधारण (4406 0797) (2406 0238)	10000	110000	99000	100000				
(i) Soil and Moisture Conservation	71771	102619	95442	112952				
(२) मध्यवर्ती रोपमळे १९३८५२..	..	..	..	..				
(३) सामाजिक वर्गीकरण मध्यवर्ती रोपवणे (2406 8562)	35716	66542	54506	68100				
(४) वन्यपशु क्षेत्रामध्ये प्राण्यांचे संरक्षणाकरीता बांधकाम करणे (2406 2221) (योजनातंत्रगत)	..	..	..	..				
(५) (नेहमीच्या वापरातील इमारती लाकडांची झाडे लावणे) (2406 0265)	27952	36818	36616	39730				
(v) Plantation of General Utility Timber (2406 0265)	..	..	..	..				
(६) जलदगतीने वाढणा-या झाडांची लागवड (2406 0274)	2435	3981	3227	3695				
(vi) Plantation of quick growing species (2406 0274)								
(७) वनविकास करापासून मिळणा-या जमा रकमामधून वित्त व्यवस्था करण्यात आलेल्या योजना (4406 0171)								
(vii) Scheme Financed from receipt from Forest Development Tax	0	60000	54300	70000				
(८) भरीव वनीकरण कार्यक्रम								
(viii) Massive Afforestation (4406 0492)	8431086	8669382	7441364	10176885				

(९) ग्राम परिसर व आदिवासी विकास . .	593253	1170000	902611	1150000
(2406 1521) (2406 8711)				
(१०) (१४) (१२) (०१) संरक्षीत वनाच्या लगतच्या . .	0	20000	..	..
गावातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना गॅस व सोलर कुकरचा पुरवठा करणे (२४०६ ऐ८०७)(१४) (०१) Distribution of Cooking gas & Solar Cooker to Scheduled Castes in protected forest area (2406 A801)				
(११) १३व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वनव्यवस्थापना- साठी केंद्रीय सहाय्य (२४०६ ८४५३) (१६) (०१) Central Asstt. for management of forest as per recommendation of 13th Finance Commission. (2406 8453)	..	..	..	..
(१२) राखीव उद्यान व अभ्यारण्य परिसरातील .. .	300000	1000000	700000	1000000
गावांचे पुनर्वसन (राज्य) (2406 2241)				
(१३) महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादितचे .. .	0	1	1	1
भागभांडवल (४४०६ ०९९८) अजंठा/एलोरा विकास प्रकल्प (2406 1691) .. .	..	..	..	..
(१४) नियोजित केलेल्या पाणलोट क्षेत्रातील वनक्षेत्र .. .	..	..	..	..
सार्वजनिक जमिनीतील वृक्ष लागवड (2406 8598)				६
(१५) वनीकरणाद्वारे सागरी किनारपट्टीचे संरक्षण (2406 8604) .. .	1000	3300	2310	4596
(१६) (१३) (०४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटीकेचे बळकटीकरण व आधुनिकीकरण (2406 8613)	45468	200000	200000	350000
(१७) (११) (२१) राष्ट्रीय बांबु अभियान (2406 8631). . . (2406 9631) (2406 A004)	0	120000	120002	225000
(१८) (११) (१८) राष्ट्रीय वनरोपण कार्यक्रम (१००%). . . कै. नि. (2406 8482) (2406 A013)	0	43488	43490	115060
(१९) (११) (२०) राष्ट्रीय वनरोपण कार्यक्रम अ. जा. उपयोजन (2406 8491) (2406 A022)	0	12748	..	..
(२०) (००) (०१) पश्चिम घाट विकास कार्यक्रम उपयोजन (25510279)	8057	16795	122143	14701
एकूण—(अ) Total—(A)	.. 8992738	11635674	9875012	13430720

तात्त्वा-१-चालू  
TABLE-I—contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)
<b>ब—उद्दिष्टवार वर्गीकरण—</b>				
<i>B—Objectwise Classification—</i>				
(१) वनरोपन व मृदबाष्य संधारण—				
(i) Afforestation for Soil and Moisture (2406 0238)				
वेतन (4406 0797)				
Salaries	..	..	..	..
मजुरी				
Wages	8000	88000	83600	80000
वेतनेतर (मजुरी वगळून)				
Non-Salaries (Except wages)	2000	22000	15400	20000
एकूण—(१)				
Total—(i)	10000	110000	99000	100000
(२) मध्यवर्ती रोपमळे— (2406 0256) NP				
(ii) Central Nurseries—				
वेतन				
Salaries	..	55047	72000	68400
मजुरी	..			
Wages	..	32343	36020	34219
वेतनेतर (मजुरी वगळून)				
Non-Salaries (Except Wages)	..	5206	8065	..
एकूण—(२)				
Total—(ii)	..	92596	116085	108889
119801				
(३) सामाजिक वनीकरण, मध्यवर्ती रोपवणे— (2406 8562)				
(iii) SFD Central Nurseries—				
वेतन				
Salaries	..	34052	61813	52000
Wages	..	967	1431	1428
वेतनेतर (मजुरी वगळून)				
Non-Salaries (Except Wages)	..	697	3298	1078
एकूण—(३)				
Total—(iii)	..	35716	66542	54506
68100				
(४) (iv) वन्यपशु क्षेत्रामध्ये प्राण्याचे संरक्षणाकरीता बांधकाम				

करणे— (2406 2221)						
मजुरी						
Wages	..	..	..	..	..	..
सा. पु.						
	..	..	..	..	..	..
एकूण—(४)						
Total—(iv) ..						

(५) (नेहमीच्या वापरातील इमारती लाकडाची झाडे  
लावणे)

(v) Plantation of General Utility Timber— (2406 0265)

वेतन						
Salaries	..	..	27791	36094	36094	39000
मजुरी						
Wages	..	..	0	0	0	..
वेतनेतर (मजुरी वगळून)						
Non-Salaries (Except Wages)	..		161	724	522	730
एकूण—(५)						
Total—(v) ..			27952	36818	36616	39730

(६) जलदगतीने वाढणा-या झाडांची लागवड—

(vi) Plantation of quick growing species—

(2406 0274)

वेतन						
Salaries	..	..	2432	3945	3200	3660
मजुरी						
Wages	..	..	..	..	..	..
वेतनेतर (मजुरी वगळून)						
Non-Salaries (Except Wages)	..		3	36	27	35
एकूण—(६)						
Total—(vi) ..			2435	3981	3227	3695

(७) वनविकास करापासून मिळणा-या जमा

तालूका-१-चालू  
TABLE-I—contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)
<b>रकमामधून करण्यात आलेल्या योजना—</b>				
(vii) Scheme Financed from receipts of				
Forest Development Tax—(4406 0171)				
वेतनेत्तर				
Non-Salaries .. ..	0	60000	54300	70000
<b>एकूण—(७)</b>				
Total—(vii) ..	0	60000	54300	70000
<b>(८) भरीव वनीकरण कार्यक्रम—</b>				
(viii) Massive Afforestation Programme—				
(4406 0492)				
मजुरी				
Wages .. ..	5592122	5491186	5216627	7632664
वेतनेत्तर (मजुरी वगळून)				
Non-Salaries (Except Wages) ..	2838964	3178196	2224737	2544221
<b>एकूण—(८)</b>				
Total—(viii) ..	8431086	8669382	7441364	10176885

(९)(१४)(१२)(०१) संरक्षित वनाच्या लगतच्या गावातील अनुसूचित जातीच्या कुटुंबांना गॅस व सोलर कुकरचा पुरवठा करणे (२४०६ ८९५) (१४)(०१)	0	0	0	0
Distribution of Cooking gas &				
Solar Cooker to Scheduled				
Castes in Protected forest area				
(2406 - A 801)	5480	20000		
एकूण Total	5480	20000	0	0

(१०) १३ व्या वित्र आयोगाच्या शिफारशीनुसार वनव्यवस्थापनासाठी केंद्रीय सहाय्य (२४०६ ८४५३) (१६) (०१)				
Central Asstt. For management				
of Forest as per recommendation				
of 13th Finance Commission				
(2406 8453)				
०२ मजुरी /०२ Wages				₹

१३ प्रवास खर्च १३ Travel exp.

कार्यालयीन खर्च Office Exp.

इतर खर्च Other Exp.

(मजुरी, प्र.ख. व कार्या. खर्च वगळून) -----

एकूण Total—(x)

.. .. .. ..

(११) डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना ग्रामपरिसर व आदिवासी विकास कार्यक्रम-				
(x) Programme—(2406 8711) (2406 1521)				
वेतन				
Salaries				
मजुरी	416361	400000	411470	320100
Wages				
सामग्री पुरवठा				
Material Supply	67252	300000	220078	307170
इतर				
Other	109640	300000	271063	522730
एकूण —(१८)				
Total—(xi)	593253	1000000	..	..

तक्ता १—चालू  
TABLE I—contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)
(२०) (००) (०१) पश्चिम घाट विकास कार्यक्रम (२५५१ ०२७९)				
वेतन	8029	14000	12000	14500
वेतनेतर	28	188	143	201
<b>एकूण</b>	<b>8057</b>	<b>14188</b>	<b>12143</b>	<b>14701</b>
(१२) हक्क व विशेषाधिकार निर्धारीत राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य परिसरातील गावांचे पुनर्वसन वेतनेतर (2406 2241)				
(xiv) Programme— इतर खर्च	300000	1000000	700000	1000000
Non-Salaries				
<b>एकूण —(१४)</b>				
Total—(xiv)	300000	1000000	700000	1000000
(१३) महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित भाग भाडवल (गुंतवणूक)				
(xv) (4406 0198) 54 गुंतवणूका	1	1	1	1
(१४) निश्चित केलेल्या पाणलोट क्षेत्रातील वेत्तेतर सार्वजनिक/सामूहिक जमिनीवर वृक्ष लागवड करणे	..	..	..	..
३३. अर्थसहाय्य (२४०६ ८५९८)				
(१५) वनीकरणाद्वारे सागरी किनार पट्टीचे संरक्षण अर्थसहाय्य (२४०६ ८६०४)	1000	3300	2310	4596
(१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटीकेचे बळकटीकरण व आधुनिकीकरण	45468	200000	200000	350000
(५०) इतर खर्च (२४०६ ८६१३)				

(१७)	(११)(२१) राष्ट्रीय बांधु अभियान (१०० क.पू.) (२४०६ ८६३१) ३३ अर्थसहाय (२४०६ A००४)	०	120000	120002	225000
(१८)	राष्ट्रीय वन रोपवन कार्यक्रम 100% (के.पू.) (२४०६ ८४८२) (२४०६ A०१३)	..	..	..	..
	मजुरी	०	25658	25658	10
	वेतनेत्तर मजुरी वगळून	०	17830	17832	115050
	<b>एकूण</b>	<b>०</b>	<b>43488</b>	<b>43490</b>	<b>115060</b>
(१९)	(११)(२०) राष्ट्रीय वन रोपन कार्यक्रम 100% (के.पू.) (अनु. जाती उपक्रम) मजुरी (२४०६ ८४९१) (2406-A819) वेतनेत्तर मजुरी वगळून (२४०६ ४०२२) (2406-A828)	०	769	..	..
	<b>एकूण</b>	<b>०</b>	<b>12748</b>	<b>..</b>	<b>..</b>
(२०) (००) (०१) पश्चिम घाट विकास		8057	14188	..	..
	<b>एकूण (२५) Total—(xv)</b>	<b>8057</b>	<b>14188</b>	<b>..</b>	<b>..</b>
	<b>एकूण</b>	..	..	..	..
	Total	..	..	..	..
	<b>एकूण (ब)</b>	..	..	..	..
	Total—(B)	..	..	..	..

(क)	वित्त व्यवस्थेची साधने				
(C)	Sources of Finance—	..	..	..	..
	मागणी क्र. सी-७	..	..	..	..
	Demand No. C-7	..	..	..	..
	२४०६—वनीकरण व वन्यजीवन	..	..	..	..
	2406—Forestry and Wild life	..	..	..	..
	मागणी क्र. सी-१०	..	..	..	..
	Demand No. C-10	..	..	..	..
	४४०६—वनीकरण व वन्यजीवन	..	..	..	..
	वनावरील भांडवली खर्च	..	..	..	..
	4406—Capital Outlay on Forestry and Wild life	..	..	..	..
	मा.क्र.बी-७-२५५१ पश्चिम घाट	..	..	..	..
	विकास कार्यक्रम	..	..	..	..
	<b>एकूण (क)</b>	..	..	..	..
	Total—(C)	..	..	..	..

(तीन) कार्यभाराचा सारांश आणि वित्तीय आवश्यकतांचे स्पष्टीकरण :

**(III) Work-Load Summary and Explanation of Financial Requirements :**

(अ) वनरोपण व मृद ओलाव्याचे संरक्षण :—बरेच क्षेत्र विशेषतः कमी पावसाच्या कटीबंधातील वनोन्मुलीत आणि वनरिक्त आहे. माती व ओलावा यांचे संधारणाचा उपाय म्हणून अशा क्षेत्रात वनरोपणाचे काम घेतले आहे. त्वरित होणा-या धुपीपासून कृषी जमिनीला लागून असलेल्या जल विभागांचे संरक्षण करण्यासाठी ही एक महत्त्वाच्या कामाची बाब आहे. २०२०-२०२१ व २०२१-२०२२ साली या कामासाठी असलेले व २०२२-२०२३ मध्ये प्रस्तावित केलेले क्षेत्र खालील तक्त्यात दिले आहे.—

(a) *Afforestation Soil and Moisture Conservation.*—There are large areas particularly in low rainfall zone; which are denuded and depleted of a growth and where afforestation as a measure of Soil and Moisture Conseravation is undertaken. This is an important item of work for the production of Watershed adjoining agricultural lands against accelerated soil erosion. The following table gives the area covered under this item during 2020-2021 and 2021-2022 and proposed in 2022-2023.

कार्यक्रम-८

तक्ता दोन

TABLE No. II

(ब) नदी खोरे प्रकल्प योजना  
(B) River Valley Project Scheme

**पाणलोट व्यवस्थापन नियोजन-पाणलोट व्यवस्थापन नियोजन विभागाच्या योजनेखाली सन २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये केलेली कामे व सन २०२३-२४ मध्ये करावयाची कामे**  
**Watershed Management Planning— The following table indicate the works under progress by the watershed Management Scheme**

कार्यक्रम क्रमांक - ५

तक्ता क्रमांक - ३

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

**विशेष लागवड योजना :**

**Special Plantation Schemes :**

वनाच्या कृत्रिम व नैसर्जिक लागवडीबरोबरच निरनिराळ्या विकास योजनांद्वारे विशेष लागवडीचे कार्यक्रमही कारखान्यास लागणारे लाकूड, कागदाच्या लगद्यास तसेच सर्वोपयोगी झाडाची लागवडी व महत्वाचे किरकोळ जंगल उत्पन्नाचे आवर्धन करण्यासाठी हाती घेतले जातात. खालील तक्त्यामध्ये निरनिराळ्या योजनेखाली लागवडीची माहिती दर्शविली आहे.—

In addition to artificial and natural regeneration special plantations are also raised according to various development schemes for augmenting supplies of industrial woods, such as those for pulp and newspapers, general utility timbers and for improtant minor forest produce. The following table indicates the information of the plantation under various Schemes :—

कार्यक्रम क्रमांक ५

तक्ता क्रमांक ४

**TABLE IV**

(हेक्टरमध्ये)

(Area in Hectares)

(रुपये हजारात)

(Rs. in Thousand)

Name of the Scheme	Item	वर्ष		वर्ष		वर्ष	
		प्रत्यक्ष २०२१-२०२२		अंदाजित २०२२-२०२३		प्रस्तावित २०२३-२४	
		खर्च	क्षेत्र	खर्च	क्षेत्र	खर्च	क्षेत्र
(1)	(2)	Exp. (3)	Area (4)	Exp. (5)	Area (6)	Exp. (7)	Area (8)
१. किरकोळ वन उत्पादनाचा विकास <b>Development of M.F.P.</b>	लागवड पूर्व कामे	८२४०	१७५	०	०	०	०
	लागवड	२६००	१००	७८९९	१७५	०	०
	देखभाल	५३८	५०	१३१०	१५०	०	०
२. सर्वसाधारण उपयोगी वृक्षांची लागवड	लागवड पूर्व कामे	१०६०७	५०	४७६५	१८०	७५०	५०
	लागवड	५७९९	१७०	५००	५०	५००	५०
	देखभाल	१११२	१६०	२९२७	२४५	३००	५०५०
३. निकृष्ट व खालावलेल्या वनांचे पुनर्वनीकरण	लागवड पूर्व कामे	११०१०	३३१	२५१४२	६१९	३१२३९	१०३१
	लागवड	७६५४	४१३	४५०६	२९०	६१०७	३८७
	देखभाल	७५८३८	७३४९	६१९८०	५६१८	५६८३७	५६७०
४. वैरण साधन संपत्तीचा विकास <b>Development of Minor Forest Produce</b>	लागवड पूर्व कामे	०	०	०	०	०	०
	लागवड	०	०	०	०	०	०
	देखभाल	०	०	०	०	०	०
५. भरीव वनीकरण कार्यक्रम <b>Massive Afforestation Programme</b>	लागवड पूर्व कामे	३८५४१५	६४६३	२१०७२०	५१७७	२७४१८२	४७७५
	लागवड	२८८९५	२९२४	१८७५१०	५५४५	८७७९३	५०३८
	देखभाल	३१७०७८	४६९२९	३४८८४७	३०१२८	३४०२३०	२९६२५
६. योजनेअंतर्गत पर्यायी वनीकरण <b>Alternative Plantation under Plan activities.</b>	लागवड पूर्व कामे	२६५२	५४६	४२६४	३६०	११४९५	४८०
	लागवड	२८९	३०९	१६०२	२६६	१७	८०
	देखभाल	३२२४	८४७	४६११	१८६	५१२०	१५३

## तक्ता चार—चालू

TABLE IV—*contd.*(हेक्टर मध्ये)  
(Area in Hectares)

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
७. राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम	लागवड पूर्व कामे	१२३८७	५४९	०	०	०	०
	लागवड	२९२३	२६३	३९१५	२६८	६	०
	देखभाल	९०४५	३२९	४८५४	५२५	०	०
८. औद्योगिक व व्यापारी उपयोगासाठी	लागवड पूर्व कामे	०	०	३६०	६०	०	०
लागणा-या वृक्षाची लागवड	लागवड	०	०	१५३७	५०	२७००	६०
	देखभाल	०	०	१५००	५०	१२६०	५०
९. मृदसंधारणासाठी वनीकरण	लागवड पूर्व कामे	०	०	०	०	०	०
	लागवड	०	०	०	०	०	०
	देखभाल	२५६८	३००	२१५४	३००	१४८	३००
१०. बांबू लागवड	लागवड पूर्व कामे	०	०	०	०	०	०
	लागवड	०	०	०	०	०	०
	देखभाल	०	०	०	०	०	०
११. पश्चिम घाट विकास कार्यक्रम	लागवड पूर्व कामे	०	०	०	०	०	०
	लागवड	०	०	०	०	०	०
	देखभाल	०	०	०	०	०	०
१२. ग्राम परिसर विकास कार्यक्रम संयुक्त वनव्यवस्थापन	लागवड पूर्व कामे	१३०७६	०	१८८	२५०	१८८७३	७००
	लागवड	०	०	०	०	१२४	२५०
	देखभाल	६४४२१	५६५३	५८६७८	२००७	१४६३३	१०३०
१३. विशिष्ट जागेवर मृदसंधारणार्थ वनीकरण	लागवड पूर्व कामे	०	०	०	०	०	०
	लागवड	०	०	०	०	०	०
	देखभाल	०	०	०	०	०	०
१४. नदीखोरे प्रकल्प	लागवड पूर्व कामे	०	०	०	०	०	०
	लागवड	०	०	०	०	०	०
	देखभाल	०	०	०	०	०	०
१५. सरदार सरोवर प्रकल्प	लागवड पूर्व कामे	०	०	०	०	०	०
	लागवड	०	०	०	०	०	०
	देखभाल	०	०	०	०	०	०
१६. रो.ह.यो. अंतर्गत बांबू रोपवने	लागवड पूर्व कामे	१८१९८	२९०	४०४	१५०	०	०
	लागवड	२०८५	१५०	२८००	१५०	०	०
	देखभाल	०	०	०	०	०	०
१७. १२ व्या वित्त आयोग शिफा. जंगल संपत्तीचे परिरक्षण	लागवड पूर्व कामे	०	०	०	०	०	०
	लागवड	०	०	०	०	०	०
	देखभाल	१६४६	१९५	१५००	१९५	०	०
१८. १३ व्या वित्त आयोग शिफा. जंगल संपत्तीचे परिरक्षण	लागवड पूर्व कामे	८७५	५५	३७७०	३७५	११३८	१५०
	लागवड	१२५८	५०	३३९४	१२५	३६६२	२७५
	देखभाल	३८५	५०	७३५	१००	८३६	१२५

## तक्ता चार—चालू

**TABLE IV—*contd.***

(हेक्टर मध्ये)  
(Area in Hectares)

## ६. वनोत्पादन

### (१) प्रारस्ताविक :

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २१ टक्के एवढेच भौगोलिक क्षेत्र वनक्षेत्र म्हणून अस्तित्वात असेल व या वनक्षेत्राच्या सुमारे ६० टक्के इतकेच वनक्षेत्र कमी अधिक प्रमाणात उत्पादनक्षम असले तरी या क्षेत्रापासून इमारती लाकूड व जळाऊ सरपण व गौण वनोपज यांचे उत्पादन होते. त्या उत्पादनाच्या विक्रीपासून राज्यास मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो.

या वनक्षेत्रामध्ये इमारती लाकूड व जळाऊ सरपण यांचे समुपयोजन होते ते प्रामुख्याने दोन माध्यमाद्वारे केले जाते. (१) शासनाद्वारे समुपयोजन, (२) वन कामगार सहकारी संस्थामार्फत समुपयोजन. या दोन्ही माध्यमाद्वारे जे समुपयोजन केले जाते ह्या समुपयोजनातून सर्व कामे म्हणजे वृक्षांची तोड, त्यापासून इमारती नग व जळाऊ सरपण तयार करणे, या निवडलेल्या नगांची व जळाऊ सरपणाची वाहतूक ही सर्व कामे सुधारित तंत्रपद्धती, आधुनिक साधन यांचा वापर करून पार पाडली जातात. तेथे एक खास बाब नमूद करणे आवश्यक आहे व ती म्हणजे वन विभागामध्ये वन समुपयोजनाची कामे पूर्णतः या दोन माध्यमाद्वारेच केली जातात. पूर्वी ही कामे जी कंत्राटदारांमार्फत होत असत ती कंत्राटदार पद्धत वन विभागात आता पूर्णतः बंद झालेली आहे असे नमूद करावयास हरकत नाही.

वन कामगार सहकारी संस्थामार्फत जे वनखंडाचे समुपयोजन केले जाते त्या पद्धतीमध्ये इमारती लाकूड व जळाऊ सरपण यांच्या विक्रीपासून जो निवळ नफा प्राप्त होतो त्या नफ्याचा वाटा या सहकारी संस्थांना देण्यात येतो. साहजिकच या सहकारी संस्थांचे जे सदस्य असतात त्या सदस्यांचे आर्थिक जीवनमान त्यामुळे उंचावयास मदत होते.

वन क्षेत्रामधील वन खंडाचे समुपयोजन हे त्या क्षेत्रांसाठी वन संवर्धनदृष्ट्या हितावह ठरण्यासाठी जी शास्त्रशुद्ध कार्यआयोजना तयार केली जाते. त्या कार्यआयोजनामध्ये प्रत्येक वर्षी ज्या वनक्षेत्रामध्ये समुपयोजनाची कामे हाती घेण्याचे नमूद केलेले असते व त्याप्रमाणेच कामे केली जातात. तथापि, केंद्रीय वानिकी मंडळाच्या डिसेंबर, १९८७ मध्ये झालेल्या बैठकीमध्ये पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विविध उपाययोजनाबाबत जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये राष्ट्रामध्ये जी वृक्षतोड होते त्यास आला घालण्याच्या दृष्टीने काही निर्बंध लादण्याबाबत विचारविनिमय झाला. त्यानंतर मे, १९८८ मध्ये राष्ट्रामधील सर्व राज्यांचे मुख्य वनसंरक्षक व वन संचिव यांची जी संयुक्त परिषद झालेली होती त्या परिषदेमध्ये ज्या वनक्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या कार्यआयोजनेचा कालावधी संपुष्टात आलेला असेल त्या वनक्षेत्रामध्ये कोणत्याही वृक्षाची तोड करू नये असा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आल्यामुळे राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी जवळ जवळ ७० टक्के वनक्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या कार्यआयोजनेचा कालावधी संपलेला असल्यामुळे त्या वनक्षेत्रामध्ये समुपयोजनाची कामे, कार्यआयोजना नव्याने तयार होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहेत. वन समुपयोजनाची कामे या वनक्षेत्रामध्ये स्थगित ठेवण्यात आलेली असल्यामुळे त्या क्षेत्रामधून इमारती माल व जळाऊ सरपण या वनोपजांचे उत्पादन व विक्री होणार नसल्यामुळे वनविभागातर्फ जो महसूल शासनास प्राप्त होतो त्यामध्ये मोठी घट संभवणार आहे.

### गौण वनोपजांचे उत्पादन

**राष्ट्रीयीकृत वनोपज :**—महाराष्ट्र वनोत्पादन (व्यापार विनियमन) अधिनियम, १९६९ अन्वये, तेंदू आणि आपटा पानांचा व्यापार करण्यास राज्य शासनास एकाधिकार आहे. सदर अधिनियमानुसार तेंदू आणि आपटा पानांची विल्हेवाट लावण्यासाठी भौगोलिक क्षेत्र हे घटक म्हणून गठित करण्यात आलेले आहे. तेंदू पानांच्या विल्हेवाटीसाठी महाराष्ट्राचे एकूण ७३९ घटक सन १९८३ मध्ये तयार करण्यात आले होते. त्यापैकी कोल्हापूर व पुणे वनवृत्तातील सर्व घटक हे कायमस्वरूपी अनुत्पादित घोषित करण्यात आले असल्याने सद्या ९ वनवृत्तात ६६२ घटक विक्रीसाठी ठेवण्यात येतात. त्या घटकांचे घोषित उत्पादन अंदाजे ७.६५ लाख प्रमाण गोणी आहे. सन २००६ पासून शासनाने तेंदू पानाचे विक्रीपासून प्राप्त होणारा निवळ नफा प्रोत्साहनात्मक मजूरी म्हणून तेंदू संकलन करणा-या मजूरांना देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे २००६ पासून तेंदू पाने संकलन करणा-या मजूरांना प्रोत्साहनात्मक मजूरीची रक्कम दिली जात आहे. सन २०१५, २०१६ व २०१७ या वर्षात झालेल्या तेंदू संकलनाद्वारे प्राप्त स्वामित्व शुल्कातून प्रशासकीय खर्च वजा केल्यानंतर निवळ नफ्याची रक्कम प्रोत्साहनात्मक मजूरी म्हणून वाटप करण्यात आली आहे. ११ वनवृत्तांपैकी कोल्हापूर, पुणे, ठाणे, नाशिक व धुळे ह्या ५ वनवृत्तांत आपटा पानांचे घटक असून कमी मागणीमुळे दरवर्षी रु. १ ते ५ लाख महसूल प्राप्त होतो. तेंदूपानाचे विल्हेवाटीसाठी सुधारित एकमुस्त पद्धत अवलंबितल्या जाते. तेंदू व आपटा पानांच्या घटकांच्या विल्हेवाटीसाठी वृत्तपत्रात जाहीरात देऊन तेंदूपाने व आपटा पाने संकलन करून घेऊन जाण्यासाठी, एकमुस्त रकमेच्या मोहरबंद निविदा मागविल्या जातात. उचित किंमत नोंदविलेल्या कंत्राटदारांच्या निविदेस मंजुरी देण्यात येते. तेंदू व आपटा पानांचे संकलनासाठी किमान संकलन दर हे शासन स्तरावर निश्चित केले जाते. तेंदू व आपटा पानांचे संकलन, वाहतूक, साठवणूक इत्यादीसाठी खर्च हा कंत्राटदारांनाच करावा लागतो.

**गौण वनोपज :**—“महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रातील गौण वनोत्पादनाच्या मालकीचे हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, १९९७” अन्वये अनुसूचित क्षेत्रातील शासकीय भूमीत (राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य वगळून) आढळणा-या ३३ प्रकारच्या (हिरडा, डिंक, चिंच, शिकेकाई इत्यादी) गौण वनोपजावर, मालकी हक्क सदर क्षेत्र ज्या ग्रामपंचायतीच्या अधिकारीते येते त्या ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. सदर गौण वनोपजांची खरेदी व विक्री करण्यासाठी जल संधारण व ग्राम विकास विभाग हे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (म.रा.स.आ.वि.म.) यांना दरवर्षी प्राधिकृत करीत आहे. सदर गौण वनोपजांचे स्वामित्व धन प्रती किंवटल रु. ५ याप्रमाणे देण्याबाबत शासन क्रमांक पराज-२०१/प्र.क्र.४३(०६) परा-२, दिनांक २९-१०-२००२ नुसार आदेशित केले असून सदर रक्कम ही म.रा.स.आ.वि.म. यांचेकडून संबंधित ग्रामपंचायतींना देणे बंधनकारक आहे.

राष्ट्रीयीकृत वनोपज वगळता इतर गौण वनोपज (अनुसूचित क्षेत्रातील ठराविक गौण वनोपज वगळून) हे वन विभाग स्तरावर जाहीर लिलावाद्वारे विक्री करून विल्हेवाट लावण्यात येते. सदर विक्रीमध्ये ग्रामपंचायतीच व सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येते. परंतु बिगर अनुसूचित आदिवासी क्षेत्रात, निर्देशित ३३ गौण वनोपज हे म.रा.स.आ.वि.म. यांच्यामार्फत संकलन केले जाते. सदर गौण वनोपजांच्या संकलनासाठी स्थानिक ग्रामस्थांना म.रा.स.आ.वि.म. यांचेकडून योग्य मजूरी दिली जाते संयुक्त वनव्यवस्थापन समित्यामार्फत गौण वनोपजांचे संकलन करण्यात येते.

---

तक्ता—एक  
**TABLE — I**

---

तप्ता क्र. १  
TABLE I

(दोन) वित्तीय आवश्यकता :  
(ii) Financial Requirements :

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

तपशील Particulars (1)	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२२ Actual Expenditure 2021-22	अर्थसंकल्पीय अंदाज २०२२-२३ Budget Estimates 2022-23	सुधारित अंदाज २०२२-२३ Revised Estimates 2022-23	अर्थसंकल्पीय अंदाज २०२३-२४ Budget Estimate 2023-24
	एकूण Total (2)	एकूण Total (3)	एकूण Total (4)	(5)
<b>वनोत्पादन</b>				
<b>(अ) कार्याचे वर्गीकरण—</b>				
(A) Activity Classification—				
भारीत				
खंड विन्हांकित करणे (24060579)				
(1) Marking of Coupes (24060579)	30337	41963	83338	44000
शासनामार्फत समुपयोजन				
(2) Exploitation by Government				
Agency—				
(अ) इमारती लाकूड				
(a) Timber (24060472)	657179	798345	767642	829073
(ब) जळाऊ लाकूड व कोळसा				
(b) Fire Wood and Charcoal (24060481)	17500	40000	37425	50000
(c) Bamboos (24060499)	74391	83196	82354	91120
(इ) तेंदू पत्ता				
(e) Tendu (24060452)	317375	416078	393460	417400
(फ) आपटा				
(f) Apta (24060461)	0	1	1	1
(ह) गवत व इतर गौण वनोत्पादन				
(h) Grass and other Minor forest produce (24060514)	1735	2500	2357	2500
(3) जंगल कामगार संस्थातर्फे				
समुपयोजन (24060552)				
Exploitation by F.L.C.S.	247729	353853	312892	354151
Supervision (24060552)				
(4) खरेदीदार व उपभोक्ता यांचे				
कळून समुपयोजन (24060561)	2921	5329	5051	5401

(5) Exploitation by consumers and purchasers				
आगाराचे परिरक्षण (24060532)	69915	103972	95476	104558
(6) Maintenance of Depots				
प्रक्रिया युनिट व आरा गिरण्या (24060541)	5424	7368	5655	7290
(7) Processing Units and Saw mills.				
(७) विक्रेय वस्तू व सेवा यावरील इतर कर शुल्क (20450322)	2610	4429	3005	4505
एकूण अ—				
Total A— ..	1427116	1857034	1788656	1909999

(ब)(१) उद्दीष्टवार वर्गीकरण—

(B)(1) Objectwise Classification— (24060579)

खंड विन्हांकित करणे

Marking of Coupes

मजुरी

Wages ..

साहित्य व पुरवठा

Materials and Supplies..

६८

एकूण—(ब)(१)

Total—(B)(1) ..

29999

41510

83010

43500

300

400

280

400

(ब)(२) समुपयोजना इमारती लाकूड

(B)(2) Exploitation Timber

वेतन (24060472)

(1) Salaries

मजुरी

(2) Wages ..

वेतनेतर (मजुरी वगळून)

Non Salaries (Except Wages)

342000

360000

355512

380000

70130

89073

एकूण—(ब)(२)

Total—(B)(2) ..

657179

798346

767642

829073

तक्ता १—चालू  
TABLE I—Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)
<b>(ब)(३) जलाऊ लाकूड व कोळसा—(24060481)</b>				
(B)(3) Fire Wood and Charcoal—				
मजुरी				
Wages ..	17500	37429	35558	46786
वेतनेतर (मजुरी वग़ून)				
Non Salaries (Except Wages)	0	2571	1867	3214
एकूण—(ब) (३)				
Total—(B) (3) ..	17500	40000	37425	50000
<b>(ब)(४) बांधू (24060499)</b>				
(B)(4) Bamboo—				
वेतन				
Salaries ..	2567	3299	3000	3500
मजुरी				
Wages ..	70500	77742	77742	85000
Non Salaries (Except Wages)				
एकूण—(ब) (४)				
Total—(B) (4) ..	73067	81041	80742	88500
<b>(ब)(५) तेंदू</b>				
(B)(5) Tendu—(24060452)				
वेतन				
Salaries ..	307042	400000	380000	400000
मजुरी				
Wages ..	148	361	343	500
वेतनेतर				
Except. ..	10185	15718	13117	16900
एकूण—(ब) (५)				
Total—(B) (5) ..	317375	416079	393460	417400
<b>(ब)(६) आपटा (24060461)</b>				
(B)(6) Apta				
Non salary ..	0	1	1	1
एकूण—(ब)(५) व (ब)(६)				
Total—(B)(5) and (B)(6)	317375	416080	39346	417401

(ब) (७) गवत व इतर गौण वन उत्पादने—

(B)(7) Grass and other Minor Forest Produce— (24060514)

मजुरी

Wages ..

वेतनेतर (मजुरी वगळून)

Non Salaries (Except Wages)

1735

2425

2304

2400

0

75

53

100

एकूण—(ब) (७)

Total—(B)(7) ..

1735

2500

2357

2500

(ब) (८) जंगल कामगार संस्थांतर्फे समुपयोजन—

(B)(8) Exploitation by F.L.C.S— (24060552)

वेतन

Salaries ..

245741

350000

310000

350000

मजुरी

Wages ..

0

16

15

20

वेतनेतर (मजुरी वगळून)

Non Salaries (Except Wages)

1988

3837

2877

4131

एकूण—(ब) (८)

Total—(B)(8) ..

247729

353853

312892

354151

(ब) (९) खरेदीदार व उपभोक्तामार्फत समुपयोजन—

(B)(9) Exploitation by Consumers and Purchasers— (24060561)

वेतन

Salaries ..

2877

5235

4973

5300

मजुरी

Wages ..

0

1

1

1

वेतनेतर (मजुरी वगळून)

Non Salaries (Except Wages)

44

93

77

100

एकूण—(ब) (९)

Total—(B)(9) ..

2921

5329

5051

5401

(ब) (१०) आगाराचे परिरक्षण—

(B)(10) Maintenance of Depots— (24060532)

वेतन

Salaries ..

66852

100000

92000

100000

मजुरी

Wages ..

0

1

1

100

वेतनेतर (मजुरी वगळून)

Non Salaries (Except Wages)

3063

3971

3475

4458

एकूण—(ब) (१०)

Total—(B)(10) ..

69915

103972

95476

104558

₹

तक्ता १—चालू  
TABLE I—Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)
(ब)(११) प्रक्रिया संच आणि आरामशिन—दत्तमत				
(B)(11) Processing Units and Saw Mills—Voted				
वेतन (24060541)				
Salaries ..	4884	6600	5000	6600
वेतनेतर (मजुरी वगळून)				
Non Salaries (Except Wages)	540	768	655	690
एकूण—(ब)(११)				
Total—(B)(11) ..	5424	7368	5655	7290
Charged				
(ब)(१२) विक्रेय वस्तु व सेवा यावरील इतर कर व शुल्क—				
(B)(12) Other Taxes and Duties on Commodity				
Services— (20450322)				
वेतन				
Salaries ..	2610	4424	3000	4500
वेतनेतर (मजुरी वगळून)				
Non Salaries (Except Wages)	0	5	5	5
एकूण—(ब)(१२)				
Total—(B)(12) ..	2610	4429	3005	4505
एकूण—(ब) स्थूल				
Total—(B) Gross ..	1425754	1854828	3575652	1907279
(B-1 to B-12)				

(क) वित्त व्यवस्थेची साधने—

(c) Source of Finance—

मागणी क्रमांक सी-१

Demand No. C-1

२०४५, विक्रेय वस्तु व सेवा

यावरील कर व शुल्क

2045, Other taxes and duties

on commodities

2610

4429

3005

4505

मागणी क्रमांक सी-७

Demand No. C-7

२४०६, वनीकरण व वन्य जीवन

2406, Forestry and wild life

1423144

1850398

3575652

1907279

---

भारीत

Charged ..

एकूण—(क)

Total—(c) ..

1425754

1854828

3578657

1911784

---

कामाचा सारांश व वित्तीय आवश्यकतांचे स्पष्टीकरण  
Special Plantation Scheme

In addition to artificial and natural regeneration special plantations are raised accord.

कार्यक्रम क्रमांक ६

तक्ता—२

TABLE II

अ. क्र. No.	वृत्ताचे नाव Name of Circle	२०२१-२०२२ (प्रत्यक्ष)		२०२२-२३ (अंदाजित)		२०२३-२४ प्रस्तावित			
		संख्या No.	क्षेत्र (हेक्टर) Area (Hect.)	संख्या No.	क्षेत्र (हेक्टर) Area (Hect.)	संख्या No.	क्षेत्र (हेक्टर) Area (Hect.)		
		अंदाजित (Estimated) (3)	प्रत्यक्ष (Actual) (4)	अंदाजित (Estimated) (5)	प्रत्यक्ष (Actual) (6)	अंदाजित (Estimated) (7)	प्रत्यक्ष (Actual) (8)		
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)
१	समुपयोजन वन विभाग, महाराष्ट्र राज्य	०	०	०	०	०	०	०	०
	Exploitation								
२	विभागीय कार्याखालील वनखंडाची संख्या (मेन व थिनिंग) No. of Coupes under departmental working (Main and thinning).	३८	२७	२०३१	१३२४	३१	१५८५	६५	७२८७
	एकूण महाराष्ट्र राज्य	३८	२७	२०३१	१३२४	३१	१५८५	६५	७२८७
३	वन कामगार सहकारी संस्थामार्फत समुपयोजन व महाराष्ट्र राज्य भूखंडाची संख्या.	३९	३६	२६५६	२५५५	७६	६२८७	२७	१०२४०
	No. of Coupes Worked through F.L.C.S. (Main and thinning)	०	०	०	०	०	०	०	०
	एकूण महाराष्ट्र राज्य	३९	३६	२६५६	२५५५	७६	६२८७	२७	१०२४०

तक्ता— २ (अ)  
TABLE II—(A)  
कार्यक्रम क्रमांक ६, तक्ता क्रमांक—२ (अ)

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

वृत्ताचे नाव Name of Circle		२०२०-२०२१ (अंदाजित) 2020-2021 (Estimated)		२०२०-२०२१ (प्रत्यक्ष) 2020-2021 (Actual)		२०२१-२०२२ (अंदाजित) 2021-2022 (Estimated)		२०२२-२०२३ (प्रस्तावित) 2022-2023 (Proposed)	
		परिमाण Quantity (1)	मूल्य Value (2)	परिमाण Quantity (3)	मूल्य Value (4)	परिमाण Quantity (5)	मूल्य Value (6)	परिमाण Quantity (7)	मूल्य Value (8)
१ अ—काढलेले परिमाण (क्यू. मी. मध्ये) विभागीय कार्य व अंदाजित मूल्य (रुपये हजारात).	वन विभाग, महाराष्ट्र राज्य . . .	.	.	.	.	.	.	.	.
1 A—Quantity extracted in C.M. (Departmental Working and estimated value in terms of (Rs. in thousands).									
(१) इमारती लाकूड (क्यू.मी.)	एकूण राज्याची बेरीज								
(i) Timber (in Cu. m.)	Total of State	..	7240	340235	5532	294141	8785	262198	7187
(२) जळाऊ लाकूड	एकूण राज्याची बेरीज								
(ii) Fire Wood (in M.T.)	Total of State	..	9368.9	34142.8	6348.5	5175.4	8849.3	13741.7	36475
(३) (बांबू) (नग)	एकूण राज्याची बेरीज								
(iii) (Bamboo) (No.)	Total of State	..	772230	1985610	1882705	51291410	626930	10208106	1228943
(४) इतर वनोत्पादने	एकूण राज्याची बेरीज								
(iv) Other Forest Produce	Total of State	..	0	0	36	1	23	1	40
(५) आपटा	एकूण राज्याची बेरीज								
(v) Tendu	Total of State	..	200	1	0	0	210	1	220
(६) तुकडा बांबू बँडल	एकूण राज्याची बेरीज								
(vi) Bamboo bundle	Total of State	..	599397	8736527	937772	45276674	530012	20653489	570012
(७) गवत (in M.T.)	एकूण								
(vii) Grass (in M.T.)	Total	..	0	0	0	0	0	0	0

तक्ता — २ (अ) — चालू  
TABLE II—(A)—Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)
(८) डिंक (विंटलस)	एकूण								
(viii) Dink	Total	..	0	0	0	0	0	0	0
९ इतर जमा	एकूण राज्याची बेरीज	..							
	Total of State	..	0	0	0	0	0	0	0
१० ब—काढलेले परिमाण									
जंगल कामगारी सहकारी संस्था मार्फत									
(१) इमारती लाकूड (क्यू. मी.)	एकूण राज्याची बेरीज								
(i) Timber (in Cu. m.)	Total of State	..	4801.173	279949	4699.55	249084.2	5470.963	150206.48	4575.676
(२) जळाऊ लाकूड	एकूण राज्याची बेरीज								
(ii) Fire Wood (in M.T.)	Total of State	..	2780	12101.5	2761.25	8943	3536	12492	2670
(३) (बांबू) (नग)	एकूण राज्याची बेरीज								
(iii) (Bamboo) (No.)	Total of State	..	0	0	0	0	0	0	0
(४) इतर वनोत्पादने	एकूण राज्याची बेरीज								
(iv) Other Forest Produce	Total of State	..	0	0	0	..	0	..	0
(५) आपटा	एकूण राज्याची बेरीज								
(v) Tendu	Total of State	..	..	..	..	..	..	..	..
(६) तुकडा बांबू बंडल	एकूण राज्याची बेरीज								
(vi) Bamboo bundle	Total of State	..	..	..	..	..	..	..	..
(७) गवत (in M.T.)	एकूण								
(vii) Grass (in M.T.)	Total	..	..	..	..	..	..	..	..

(क) ठेकेदारामार्फत समुपयोजन

(१) इमारती लाकूड (क्यू.मी.) एकूण राज्याची बेरीज

	Total of State	..	0	220	0	658	1	2242	30	2120
--	----------------	----	---	-----	---	-----	---	------	----	------

(२) जळाऊ लाकूड

(ii) Fire Wood (in M.T.)	..	0	0	0	43	1	400	0	500
--------------------------	----	---	---	---	----	---	-----	---	-----

(३) (बांबू) (नग)

(iii) (Bamboo) (No.)	..	0	264	0	0	0	290	0	0
----------------------	----	---	-----	---	---	---	-----	---	---

(४) इतर वनोत्पादने

(iv) Other Forest Produce	..	..	..	..	..	..	..	..	..
---------------------------	----	----	----	----	----	----	----	----	----

(५) आपटा

(v) Tendu	..	1200	586	1200	586	1038	808	1500	1000
-----------	----	------	-----	------	-----	------	-----	------	------

(६) तुकडा बांबू बंडल

(vi) Bamboo bundle	..	..	..	..	..	..	..	..	..
--------------------	----	----	----	----	----	----	----	----	----

(७) गवत (in M.T.)

(vii) Grass (in M.T.)	..	981	1043	981	822	1000	1242	0	..
-----------------------	----	-----	------	-----	-----	------	------	---	----

(८) डिंक (किंवटलस)

(viii) Dink	..	..	..	..	..	..	..	..	..
-------------	----	----	----	----	----	----	----	----	----

(९) किरकोळ

..	..	..	..	..	..	..	..	..	..
----	----	----	----	----	----	----	----	----	----

(१०) शिकेकाई मोहा

.. shikekai-Mohwa (Q.H.)	..	0	11	0	0	0	12	0	0
--------------------------	----	---	----	---	---	---	----	---	---

तक्ता — २ (अ) — चालू  
TABLE II—(A)—Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	
४ वनोत्पादनाच्या विक्रीतुन मिळालेले उत्पन्न Timber (in Cu. m.)	एकूण राज्याची बेरीज Total of State	..	0	825	0	21372	0	5307	0	3208
५ ८०० इतर जमा 800 Total	एकूण राज्याची बेरीज	..	0	0	0	0	0	0	0	0
दंड जप्तीच्या रक्कमा amount	..	..	0	1.08	0	0	0	1.1	0	1.12
आरा गिरणीची परवाना फी झाडाची विक्री	..	..	0	1.16	0	1.37	0	1.27	0	1.27
इतर जमा	..	..	0	१३	०	०.०४	०	१३.२०	०	१३.४०

---

---

तक्ता—३

TABLE — III

---

---

**तेंदू पाने व आपटा पाने.**—तेंदूची व आपट्याची पाने गोळा करणे, साठवणे व त्यांची विक्री करणे याबाबतच्या कामांमध्ये गोळा केलेल्या पानांचे गर्डे करणे, पाने साठविण्यासाठी गोदामे बांधणे किंवा भाड्याने घेणे व गोळा केलेल्या पानांचा लिलाव करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो. याबाबतचा २०२१-२०२२ व २०२२-२०२३ व २०२३-२०२४ या वर्षाचा अंदाज पुढील तक्त्यात दर्शविण्यात आला आहे.—

**Tendu leaves and Apta leaves.**—The work in respect of collection, storage for sale of Tendu and Apta leaves involves formation of units for collection of leaves, construction and renting of godowns for storages of leaves and auctioning of the leaves collected, the details of which are given in the following table for the years proposed for the year 2021-2022, 2022-2023 & 2023-2024.

कार्यक्रम क्रमांक ६  
तक्ता-तीन  
**TABLE -III**

तपशील Particulars	वर्ष				सन 2023-2024 प्रस्तावित 2022-2023				
	२०२१-२०२२ २०२१ हंगाम प्रत्यक्ष २०२१-२०२२ २०२१ Actuals	२०२२-२०२३ २०२२ हंगाम अंदाजित २०२२-२०२३ २०२२ Estimated	२०२२-२०२३ २०२२ हंगाम प्रस्तावित २०२२-२०२३ २०२३ Proposed	(1)		(2)	(3)	(4)	
<b>गोळा करणे, खरेदी आणि विल्हेवाट—</b>									
1. Collection, Purchase and Disposal of—									
(अ) तेंदू पाने									
(A) Tendu leaves ..		..	..	..					
स्थापन केलेल्या तेंदू घटक /घटक समुहाची संख्या									
(i) No. of Units formed	279	278	276	276					
ज्या युनिटकरिता एजंट/खरेदीदार नेमले असतील ते घटक / घटक समुहाची संख्या									
(ii) No. of Units for which agents appointed	144	231	255	255					
ज्या युनिटमध्ये विभागामार्फत पाने खरेदीचे काम करण्यात येते त्या घटकांची संख्या									
(iii) No. of Units in which departmental collection purchase was undertaken	0	0	0	0					
जी युनिटे राखठोक तत्त्वावर विकली त्याची संख्या									
(iv) No. of Units sold on outright basis	77	135	47	47					
अनुत्पादन म्हणून घोषित केलेल्या युनिटांची संख्या									
(v) No. of Units declared unproductive	135	47	21	0					
ज्या युनिटांची विक्री झाली नाही अशा युनिटाची संख्या									
(vi) No. of Units remained unsold	308153	305990	255243	255243					
प्रमाण गोण्यांमध्ये गोळा केलेल्या व खरेदी केलेल्या गोण्यांचे परिमाण									
(vii) Quantity collected and purchased in standard bags	0	0	0	0					
विकलेल्या प्रमाण गोण्यांचे परिमाण									
(viii) Quantity disposed of in standard bags	176730	266917	288077	288077					
विक्रीपासून मिळालेले मूल्य (रुपये हजारात)									
(ix) Value realised (Rs. in Thousands)	264806	524098	725004	725004					
(ब) आपट्याची पाने									
(B) Apta leaves ..	12	11	12	12					
गोळा केलेले व खरेदी केलेले परिमाण (विंचलमध्ये)	214	138	213	213					
विक्री पासून मिळालेले मूल्य (रु. हजारात)	573	529	637	637					

तक्ता-३—चालू  
TABLE- III— *Contd.*

Particulars	तपशील			सन २०२२-२०२३ प्रस्तावित
	वर्ष २०२१-२०२२ २०२० हंगाम प्रत्यक्ष	वर्ष २०२१-२०२२ २०२० हंगाम अंदाजित	वर्ष २०२१-२०२२ २०२० अंदाजित	
	2020-2021 2019 Actuals	2021-2022 2020 Estimated	2021-2022 2020 Proposed	
(1)	(2)	(3)	(4)	(5)
गोदामांची /साठ्यांची संख्या—				
2. No. of Godowns / Storage —				
(अ) परिरक्षण केली जाणारी गोदामे	..	..	..	..
(A) Godowns maintained	..	..	..	..
(ब) भाड्यानी दिलेली गोदाम	..	..	..	..
(B) Goodowns rented	..	..	..	..
(क) प्रत्येक गोदामात ५०० प्रमाण गोणीप्रमाणे (१८,००० प्रमाण पोती एवढी एकूण क्षमता)	..	..	..	..
(C) At 500 Std. bags per godown (total capacity 18,000 std. bags)	..	..	..	..
(ड) विनियोग केलेली एकूण संख्या	..	..	..	..
३ पाने गोळा करण्याच्या कामावर लावलेले कमिशन एजंट	..	..	..	..
४ एजंटाना द्यावयाचा कमिशनचा दर	..	..	..	..
५ एजंटाना द्यावयाचा ने-आणीचा दर	..	..	..	..
६ एजंटाना दिलेले कमिशन	..	..	..	..
७ एजंटाना पानाच्या ने-आणिच्या संदर्भातील खर्च	..	..	..	..

## कार्यक्रम क्रमांक ६

तक्ता- ४

TABLE-IV

तपशील (1)	वनवृत्ताचे नाव (2)	२०२१-२०२२		२०२२-२३		२०२३-२४	
		अंदाजित (3)	प्रत्यक्ष (4)	अंदाजित (5)	प्रत्यक्ष (6)	प्रस्तावित (7)	प्रत्यक्ष (8)
(१) ज्यांना वनखंड देण्यात आले आहेत अशा संस्थांची संख्या.	वन विभाग, महाराष्ट्र राज्य	४८	४३	४४	२९	३३	३३
(१) Number of coupes allotted to Societies.							
	एकूण राज्याची संख्या						
	Total of State	४८	४३	४४	२९	३३	३३
(२) संस्थांना देण्यात आलेल्या वनखंडाची संख्या.	वन विभाग, महाराष्ट्र राज्य	१६३	१३३	१८२	९०	११५	१००
(२) Number of coupes allotted to Societies.							
	एकूण राज्याची संख्या						
	Total of State	१६३	१३३	१८२	९०	११५	१००
(अ) सुधारित सुत्रानुसार (A) On Revised Formula	.	०	०	०	०	०	.
	एकूण राज्याची संख्या						
	Total of State	०	०	०	०	०	.
(ब) ओंडके तत्त्वावर (B) On logging basis	.	.	.	.	.	.	.
	एकूण राज्याची संख्या						
	Total of State	.	.	.	.	.	.

---

---

तक्ता—५

TABLE — V

---

---

**आगाराची देखभाल.**—स्थापन करण्यात आलेली विक्री आगार व सन २०२०-२१ मध्ये त्यांना मिळालेल्या वस्तूंचे परिरक्षण व त्यांची मूल्ये तसेच त्यांनी विकलेल्या वस्तूंचे परिमाण व त्यांचे मूल्य व त्यांचे २०२२-२३ चे अंदाज खालील तक्त्यात दिले आहेत.—

**Maintenance of Deposit.**—The following table shows its Estimated State Deposit Sale Depots and quantity received by them and its value as well as quantity sold and its value during years 2020-21 and estimated for 2022-23.

**कार्यक्रम क्रमांक ६**

**तक्ता – ५**

**TABLE-V**

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

तपशील Particulars (1)	विभागाचे नाव Name of Department (2)	२०२१-२०२२ 2021-2022		२०२२-२०२३ 2022-2023		२०२३-२०२४ 2023-2024	
		(अंदाजित) Estimated		(प्रत्यक्ष) Actual		अंदाजित	
		परिमाण Quantity (3)	मूल्य Value (4)	परिमाण Quantity (5)	मूल्य Value (6)	परिमाण Quantity (7)	मूल्य Value (8)
(१) स्थापन केलेली विक्री आगार Estimated Sale Depots	वन विभाग, महाराष्ट्र राज्य	8	0	8	0	8	0
	एकूण महाराष्ट्र राज्याची बेरीज Total	8	0	8	0	8	0
(अ) इमारती लाकूड (घ. मी.)	एकूण महाराष्ट्र राज्याची बेरीज	29709	256426	20476	1406485	18129	1545414
मिळालेल्या वस्तूंचे परिमाण व मूल्य Quantity received of value	Total	29709	256426	20476	1406485	18129	1545414
(अ) इमारती लाकूड (घ. मी.) (A) Timber (cu. m.)		63588	1765900	26570	1539800	57691	2547177
	एकूण महाराष्ट्र राज्याची बेरीज Total of State	63588	1765900	26570	1539800	57691	2547177
(ब) जळाऊ लाकूड (घ.मी.) (B) Firewood (M.T.)		18490.76	38880.461	10092.297	127769.301	15501.966	418889.557
	एकूण महाराष्ट्र राज्याची बेरीज Total of State	18490.76	38880.461	10092.297	127769.301	15501.966	418889.557

(क) लांब बांबू नग (C) Bamboo (Nos.)	1026167	54574	432174	9705	1016975	31458	435505	1794
एकूण महाराष्ट्र राज्याची बेरीज Total of State	1026167	54574	432174	9705	1016975	31458	435505	1794
(ड) तुकडा बांबू बंडल्स (संख्या) (D) Bamboo Bundles (Nos.)	6000	570	2575	204	6000	570	15106	1209
एकूण महाराष्ट्र राज्याची बेरीज Total	6000	570	2575	204	6000	570	15106	1209
(इ) साग बिटे (र.घ.मी.)	2937	10204	427	3383	2210	5580	511	1552
एकूण महाराष्ट्र राज्याची बेरीज Total	2937	10204	427	3383	2210	5580	511	1552
(ई) कोळसा (मे. टन) (E) Charcoal (M.T.)	270	18	270	18	215	15	250	25
एकूण महाराष्ट्र राज्याची बेरीज Total	270	18	270	18	215	15	250	25
तेंदू पाने	1200	583	1200	586	1038	808	1500	1000
एकूण राज्याची बेरीज Total of State	1200	583	1200	586	1038	808	1500	1000

कार्यक्रम क्रमांक ६

तक्ता - ६

TABLE-VI

(रुपये हजारात)

(Rs. in thousands)

तपशील Particulars (1)	विभागाचे नाव Name of Department (2)	२०२१-२०२२ 2021-2022		२०२२-२०२३ 2022-2023		२०२३-२०२४ 2023-2024	
		(अंदाजित) Estimated		(प्रत्यक्ष) Actual		अंदाजीत	
		परिमाण Quantity (3)	मूल्य Value (4)	परिमाण Quantity (5)	मूल्य Value (6)	परिमाण Quantity (7)	मूल्य Value (8)
<b>विकलेल्या वस्तूंचे परिमाण व मूल्य</b>							
Quantity received of value		.	.	.	.	.	.
(अ) इमारती लाकूड (घ. मि.) (A) Timber (cu. m.)		9259.196	542950.108	11882.91	917011.18	9992.011	809721.473
एकूण राज्याची बेरीज Total of State		9259.196	542950.108	11882.91	917011.18	9992.011	809721.473
(ब) जळाऊ लाकूड (घ. मि.) (B) Firewood (M.T.)		3494.7	11757.8	5244.476	92460.36	1460.124	15565.1
एकूण राज्याची बेरीज Total of State		3494.7	11757.8	5244.476	92460.36	1460.124	15565.1
(क) लांब बांबू नग (C) Bamboo (Nos.)		9640	39321	3835	51557.6	3726	10495.56
एकूण राज्याची बेरीज Total of State		9640	39321	3835	51557.6	3726	10495.56
(ड) तुकडा बांबू बंडल्स (संख्या) (D) Bamboo Bundles (Nos.)		367786	8731	783192	45480	361114	21562
एकूण राज्याची बेरीज Total of State		367786	8731	783192	45480	361114	21562

(इ) साग बिटे (र.घ.मी.)	1500	7000	1470	8817	1567	8692	1746	9666
<hr/>								
एकूण राज्याची बेरीज								
Total of State	1500	7000	1470	8817	1567	8692	1746	9666
<hr/>								
(ई) कोळसा (मे. टन)								
(E) Charcoal (M.T.)	260	1.8	270	2	215	2	215	2.5
<hr/>								
एकूण राज्याची बेरीज								
Total of State	260	1.8	270	2	215	2	215	2.5
<hr/>								
(ग) इतर गौण उत्पादने								
(G) Other Minor Forest Produce	2282	1210	2282	1210	2530	1457.5	2530	1257.5
<hr/>								
एकूण राज्याची बेरीज								
Total of State	2282	1210	2282	1210	2530	1457.5	2530	1257.5
<hr/>								

विभागाद्वारे करण्यात येणा-या कामावर नेमलेल्या मजुरांची संख्या.—वन विभागात कामावर लावलेल्या मजुरांनी काम केलेल्या श्रमदिनांचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे :—

**कार्यक्रम क्रमांक ६**

तक्ता-सात

TABLE VII

तपशील	२०२१-२०२२		२०२२-२०२३		२०२३-२०२४				
	अंदाजित	प्रत्यक्ष	अंदाजित	प्रस्तावित	(1)	(2)	(3)	(4)	(5)
(एक) श्रमदिनांची संख्या	१०६१३२५४३	१०८०५२६४३	११०४२४६३२	१२२४३७०६१					
(दोन) दिलेली मजुरी (रुपये हजारात)	२८१७४७१	२०९१९७२	३१२८७२२	३४८१२५१					

---

---

तक्ता—आठ

TABLE--VIII

---

तक्ता

TABLE

संयंत्रे व यंत्रसामग्री यांचे

Capital value of

या खात्याकडे कर्षित्रे, बलीवर्द्दे, रस्तारुळ, इत्यादी आहेत आणि पुढील

The Department is having tractors, bulldozers,

of Machinery (Quantities)

कार्यक्रम क्रमांक ६

Serial No.	Type of Machinery	२०२०-२०२१							
		प्रारंभिक शिल्लक		खरेदी		निर्लेखित			
		परिमाण 2018-2019	मूल्य	परिमाण	मूल्य	परिमाण	मूल्य		
(1)	(2)	Opening Balance		Purchase		Written off		Quantity (7)	Value (8)
		Quantity (3)	Value (4)	Quantity (5)	Value (6)			Quantity (7)	Value (8)
१	कर्षित्रे								
१	Tractors .. .. .. .. ..	49	3931341	0	0	0	0	0	0
२	बलिवर्द्दे यंत्रे								
२	Buldozers .. .. .. .. ..	4	1181	0	0	0	0	0	0
३	रस्ता रुळ								
३	Road Roller .. .. .. .. ..	3	473	0	0	0	0	0	0
४	खडी फोडण्याचे यंत्र								
४	Metal Crushers .. .. .. .. ..	0	0	0	0	0	0	0	0
५	रोपवणी यंत्रे								
५	Seasoning Plants.. .. .. .. ..	0	0	0	0	0	0	0	0
६	लाकुड टिकविण्याची पत्रे								
६	Wood Preservation Plants.. .. .. .. ..	0	0	0	0	0	0	0	0
७	आरा गिरणीची यंत्रसामग्री								
७	Saw Mill Machinery .. .. .. .. ..	2	13	0	0	0	0	0	0
८	मोटार बोटी, नौका, इत्यादी								
८	Motor Boats, Launches, etc. .. .. .. .. ..	0	0	0	0	0	0	0	0
९	मेट्टेंडोर								
९	Metador .. .. .. .. ..	2	650	0	0	0	0	0	0
१०	मालमोटर								
१०	Trucks .. .. .. .. ..	151	168743456	0	0	0	0	0	0
११	जीपगाड्या								
११	Jeeps .. .. .. .. ..	112	554659	39	27300	1	0	0	0
१२	ट्रॅक्टमाऊंट रस्ता रुळ								
१२	Tractmount Road Rollers.. .. .. .. ..	0	0	0	0	0	0	0	0
१३	लहान बस								
१३	Mini-Bus .. .. .. .. ..	7	26650000	0	0	0	0	0	0
१४	लहान आगगाडी								
१४	Mini Train .. .. .. .. ..	0	0	0	0	0	0	0	0
१५	हवेचा दाब यंत्र								
१५	Air Compressor .. .. .. .. ..	3	37512	0	0	0	0	0	0
१६	निरीक्षण यान								
१६	Motor Cycle .. .. .. .. ..	0	0	0	0	0	0	0	0
१७	मोटर कार								
१७	Motor Car .. .. .. .. ..	73	54850814	0	0	0	0	0	0
१८	प्रसिद्ध वाहन पिकअप व्हॅन								
१८	Publicity and Pickup Van.. .. .. .. ..	2	1600	0	0	0	0	0	0
१९	बोलिंग मशिन								
१९	Balliny Machine .. .. .. .. ..	6	10	0	0	0	0	0	0
२०	सायकली								
२०	Cycles .. .. .. .. ..	25	8	0	0	0	0	0	0

आठ

VIII

भांडवली मूल्य

## Plant and Machinery

तक्त्यामध्ये संयंत्रे सामग्रीची संख्या व त्यांचे भांडवली मूल्य दर्शविण्यात आले आहे  
 road-rollers,etc. and the following table shows the capital value

No. and value

(रुपये हजारात)

(Rs. in thousand)

तक्ता क्रमांक ८

												२०२१-२०२२		२०२२-२०२३	
प्रारंभिक शिल्लक		खरेदी		निर्लेखित		प्रारंभिक शिल्लक		खरेदी		निर्लेखित					
परिमाण	मूल्य	2019-2020		2020-2021											
Opening Balance		Purchase		Written off		Opening Balance		Purchase		Written off					
Quantity (9)	Value (10)	Quantity (11)	Value (12)	Quantity (13)	Value (14)	Quantity (15)	Value (16)	Quantity (17)	Value (18)	Quantity (19)	Value (20)				
49	3931341	0	0	0	0	49	3931341	0	0	0	0				
2	1181	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
0	473	0	0	0	0	2	75	0	0	0	0				
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
2	13	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
25	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
5	650	0	0	0	0	5	4250	0	0	0	0				
151	168743456	0	0	0	0	151	168743456	0	0	0	0				
1135	61999	40	581889	0	0	33	565390	0	0	0	0				
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
7	26650000	0	0	0	0	7	26650000	0	0	0	0				
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
2	37487	0	0	0	0	2	38850	0	0	0	0				
114	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0				
68	54850814	0	0	0	0	4	1975	0	0	0	0				
2	1600	0	0	0	0	56	54850814	0	0	0	0				
6	10	0	0	0	0	6	10	0	0	0	0				
1	2	0	0	0	0	2	1	0	0	0	0				

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
२१	१६ एम चलवित्र दर्शक						
२१	16 M.Cine Projector	.. .. .. .. ..	1	18	1	18	0
२२	सरल चित्रदर्शक						
२२	Slide Projector	.. .. .. .. ..	13	315	0	0	0
२३	मारुती जिप्सी Maruti gipsi.	.. .. .. .. ..	2	669	0	0	0
२४	विजेची मोटार	.. .. .. .. ..	2	1	0	0	0
२५	व्ही. डी. ओ. कॅमेरा	.. .. .. .. ..	1	31	0	0	0
२६	Epidiascope	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
२७	T. V.	.. .. .. .. ..	9	193	0	0	0
२८	Battery Charger	.. .. .. .. ..	2	5952	0	0	0
२९	Xerox plain papers copier.	.. .. .. .. ..	6	430	0	0	0
३०	Photo Phone overhead Projector.	.. .. .. .. ..	1	9	0	0	0
३१	व्ही. सी. आर.	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
३२	Gestetner rotary duplicators	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
३३	Franking Machine.	.. .. .. .. ..	1	120	0	0	0
३४	Jeep Trolley	.. .. .. .. ..	3	82	0	0	0
३५	Tractors Trolley	.. .. .. .. ..	2	68	0	0	0
३६	टेप रेकॉर्डर्स	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
३७	लाऊड स्पीकर्स ऑफ़लीफायर्स.	.. .. .. .. ..	7	23	0	0	0
३८	कैल्कूलेटर्स	.. .. .. .. ..	105	26554	12	6000	0
३९	कॅमेरा ३० एम.	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
४०	दुर्बीण	.. .. .. .. ..	13	72	0	0	0
४१	पंखे Fans	.. .. .. .. ..	207	35109	0	0	0
४२	जनरेटर (होंडा)	.. .. .. .. ..	18	11704000	0	0	0
४३	दुरध्वनी पॉप कॉलर	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
४४	व्ही. डी. ओ. कॅसेट.	.. .. .. .. ..	12	1	0	0	0
४५	ट्रान्स लाईट	.. .. .. .. ..	1	13	0	0	0
४६	स्टीरीओ रेडीओ टेपरेकॉर्डर.	.. .. .. .. ..	4	15	0	0	0
४७	वाटर टॅक्टर	.. .. .. .. ..	3	25	0	0	0
४८	बिनतारी संदेश यंत्र संच	.. .. .. .. ..	7	15	0	0	0
४९	रेफरीजरेटर	.. .. .. .. ..	33	243193	0	0	0
५०	स्लशर गवत कापणी यंत्र	.. .. .. .. ..	7	13	0	0	0
५१	इतर यंत्र/Other Machines.	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
५२	काम्पुटर	.. .. .. .. ..	147	0	0	0	0
५३	रुग्ण वाहिका	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
५४	बॉटरी	.. .. .. .. ..	1	1	0	0	0
५५	वाटर पंप	.. .. .. .. ..	11	125	0	0	0
५६	मोटर पंप	.. .. .. .. ..	10	25	0	0	0
५७	अमोनिया प्रिंटींग मशीन	.. .. .. .. ..	2	495	0	0	0
५८	एअर कुलर	.. .. .. .. ..	109	81951	0	0	0
५९	इंग्रजी टंक लेखन यंत्र	.. .. .. .. ..	7	4	0	1	0
६०	मराठी टंक लेखन यंत्र	.. .. .. .. ..	7	4499	0	0	3
६१	लोखंड आलमारी	.. .. .. .. ..	238	253652	0	0	0
६२	वाटर कुलर	.. .. .. .. ..	60	7409754	0	0	0

આર-ચાલ  
VIII--Contd.

(9)	(10)	(11)	(12)	(13)	(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)
2	36	0	0	0	0	2	36	0	0	0	0
19	460	0	0	0	0	3	110	0	0	0	0
12	669	0	0	0	0	2	669	0	0	0	0
2	1	0	0	0	0	2	1	0	0	0	0
1	31	0	0	0	0	1	31	0	0	0	0
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
9	193	0	0	0	0	9	80.14	0	0	0	0
1	5950	0	0	0	0	17	5950	0	0	0	0
6	430	0	0	0	0	6	430	0	0	0	0
1	9	0	0	0	0	1	9	0	0	0	0
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
1	120	0	0	0	0	1	120	0	0	0	0
3	82	0	0	0	0	1	2500	0	0	0	0
40	68	0	0	0	0	13	7424	0	0	0	0
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
7	23	0	0	0	0	7	23	0	0	0	0
105	26554	0	0	0	0	168	54630	10	4000	0	0
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
13	72	0	0	0	0	5	24	0	0	0	0
207	35109	0	0	0	0	114	35042	0	0	0	0
13	11544000	0	0	0	0	7	11544000	0	0	0	0
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
12	1	0	0	0	0	12	1	0	0	0	0
1	13	0	0	0	0	1	13	0	0	0	0
4	15	0	0	0	0	4	15	0	0	0	0
16	25	0	0	0	0	3	32	0	0	0	0
7	15	0	0	0	0	70	296	0	0	0	0
24	243193	0	0	0	0	25	243193	0	0	0	0
7	13	0	0	0	0	7	13	0	0	0	0
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
151	6493	0	0	0	0	336	27821	0	0	0	0
4	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
0	0	0	0	0	0	133	358	0	0	0	0
10	25	0	0	0	0	6	25	0	0	0	0
10	25	0	0	0	0	14	159	0	0	0	0
2	495	0	0	0	0	4	523	0	0	0	0
34	814087	0	0	0	0	57	81578	0	0	0	0
5	0	0	1	0	1	11	0	0	0	0	0
8	4495	0	0	3	0	10	8495	0	0	0	0
238	253652	0	0	0	0	344	365219	0	0	0	0
60	7409754	0	0	0	0	60	7409754	0	0	0	0

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
63	स्टेंबीलायझर .. .. .. .. ..	6	1815	0	0	0	0
64	धर्मकाटा .. .. .. .. ..	2	111	0	0	0	0
65	इलेक्ट्रॉनिक्स टाईपरायटर .. .. .. .. ..	318	311	0	0	0	0
66	फॅक्स मशीन .. .. .. .. ..	15	17368	0	0	1	0
67	चक्रमुद्रण यंत्र .. .. .. .. ..	3	23853	0	0	1	0
68	Aspee Balo Spray pump .. .. .. .. ..	3	7	0	0	0	0
69	अवंती फुटपंप .. .. .. .. ..	1	23841	0	0	0	0
70	सोलर कंडील .. .. .. .. ..	11	34	0	0	0	0
71	डिजीटल सिल्कोनाईझर .. .. .. .. ..	0	0	0	0	0	0
72	व्हॅक्युम फिल्नर .. .. .. .. ..	6	106	0	0	0	0
73	कुपनलीका .. .. .. .. ..	13	0	0	0	0	0
74	लोखंडी नांगर .. .. .. .. ..	68	37	0	0	0	0
75	कार वॉशर .. .. .. .. ..	1	27	0	0	0	0
76	बी. एच. सी. फवारणी नांगर .. .. .. .. ..	1	1	2	15	0	0
77	पेट्रोल चार्जर सेट .. .. .. .. ..	81	18604090	2	3	0	0
	वातानुकूलीत यंत्र						
78	Air Conditioner .. .. .. .. ..	22	53433	0	0	0	0
	आग विझ़विण्याचे यंत्र						
79	Fire Extinguisher .. .. .. .. ..	24	81400	0	0	0	0
80	पी. बी. एक्स टेलीफोन .. .. .. .. ..	27	15	0	0	0	0
	डीजेल इंजीन						
81	Diesel Engine .. .. .. .. ..	80	182	0	0	0	0
	ग्राइंडर मशीन						
82	Grinder Machine .. .. .. .. ..	1	0	0	0	0	0
	ड्रील मशीन						
83	Drill Machine .. .. .. .. ..	2	2	0	0	0	0
	डिस्क फ्लो						
84	Disc Flow .. .. .. .. ..	4	40	0	0	0	0
85	चीफ कटर मशीन (गवत कापण्याचे यंत्र) .. ..	13	22	2	1	0	0
	ट्रान्सफॉर्मर						
86	Transformer .. .. .. .. ..	6	110	0	0	0	0
	हॅन्ड रोलर						
87	Hand Roller .. .. .. .. ..	7	111	0	0	0	0
	मिक्सर						
88	Mixer .. .. .. .. ..	125	200	0	0	0	0
	सबमर्सिवल पंप						
89	Submercible pump .. .. .. .. ..	17	18477	0	0	0	0
90	Wolf Horizonted Sender .. .. .. .. ..	0	0	0	0	0	0
91	Wolf Make Obital Sender .. .. .. .. ..	5	100	0	0	0	0
92	Weighy Grinder .. .. .. .. ..	3	7	1	2	0	0
93	Power Low Miller .. .. .. .. ..	0	0	0	0	0	0

आठ-चालू  
VIII--Contd.

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
94	यु. पी. एस.	.. .. .. .. ..	111	48800	0	0	0
95	फ्रीजमेटीक कंपास	.. .. .. .. ..	9	21	0	0	0
96	फोटोफोन मेक ऑटो स्लाईड इंजेक्टर	.. .. .. .. ..	2	28	0	0	0
97	मशीन	.. .. .. .. ..	1	2	0	0	0
98	कंडोर इलेक्ट्रीक व्हीवींग स्केल	.. .. .. .. ..	2	13	0	0	0
99	युनिट	.. .. .. .. ..	4	19	0	0	0
100	ढेकले फोडणी यंत्र	.. .. .. .. ..	3	15	0	0	0
101	मोटार सायकल	.. .. .. .. ..	137	1644348	0	0	0
102	सर्च लाईट	.. .. .. .. ..	1	44	0	0	0
103	वॉटर टॅकर	.. .. .. .. ..	2	42040	0	0	0
104	व्ही.डी.ओ. कैसेट	.. .. .. .. ..	3	10	0	0	0
105	कॉम्प्युटर	.. .. .. .. ..	637	24809921.3	0	0	0
106	वॉटर पुरीफायर	.. .. .. .. ..	2	19	0	0	0
107	टाटा सुमो	.. .. .. .. ..	5	827052	0	0	1
108	स्विप्ट डिझायर	.. .. .. .. ..	1	650	0	0	0
109	लाकडी टेबल	.. .. .. .. ..	45	0	0	0	0
110	लेजर कलर प्रिंटर	.. .. .. .. ..	5	83	2	24	0
111	लेझर साधे	.. .. .. .. ..	47	517	4	34	0
112	संगणक प्रिंटर	.. .. .. .. ..	217	3468	0	0	0
113	विद्युत पंप	.. .. .. .. ..	12	20	0	0	0
114	तिजोरी	.. .. .. .. ..	15	121	0	0	0
115	स्टिल कपाटे	.. .. .. .. ..	135	405	0	0	0
116	L.C.D.	.. .. .. .. ..	1	73	0	0	0
117	झोर्कस मशीन	.. .. .. .. ..	60	36096945	0	0	0
118	प्लास्टीक खुर्ची	.. .. .. .. ..	172	6897	50	32344	0
119	लाकडी स्टुल	.. .. .. .. ..	60	985	0	0	0
120	स्कॉनिंग मशीन	.. .. .. .. ..	29	324	0	0	0
121	अंकवागार्ड	.. .. .. .. ..	2	15	0	0	0
122	टाटा विकटा	.. .. .. .. ..	4	1600	0	0	0
123	दुरध्वनी	.. .. .. .. ..	18	9	4	2	0
124	इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर	.. .. .. .. ..	2	35	0	0	0
125	फॅक्स मशीन	.. .. .. .. ..	16	229000	0	0	1
126	C.P.U.	.. .. .. .. ..	106	0	9	0	0
127	किबोर्ड	.. .. .. .. ..	106	0	9	0	0
128	लोखंडी बुककेस	.. .. .. .. ..	14	95	0	0	0
129	लाकडी बुककेस	.. .. .. .. ..	14	95	0	0	0
130	फिरती खुर्ची	.. .. .. .. ..	34	66	0	0	0
131	इमर्जसी लाईट	.. .. .. .. ..	2	2	0	0	0
132	डीव्हीडी प्लेयर	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
133	LCD	.. .. .. .. ..	1	73	0	0	0

આર-ચાલુ  
VIII--Contd.

(9)	(10)	(11)	(12)	(13)	(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)
96	48818	0	0	0	0	132	48904	0	0	0	0
9	21	0	0	0	0	17	61	0	0	0	0
0	2	28	0	0	0	0	0	0	0	0	0
1	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
2	13	0	0	0	0	2	13	0	0	0	0
4	19	0	0	0	0	4	19	0	0	0	0
3	15	0	0	0	0	3	15	0	0	0	0
137	1644348	0	0	0	0	137	1644348	0	0	0	0
1	44	0	0	0	0	0	0	0	0	0	0
2	42040	0	0	0	0	2	42040	0	0	0	0
3	10	0	0	0	0	3	10	0	0	0	0
608	248099213	0	0	0	0	613	23531228	0	0	0	0
2	19	0	0	0	0	2	19	0	0	0	0
645	477052	1	599910	0	0	5	1076962	0	0	0	0
18	650	0	0	0	0	1	650	0	0	0	0
45	0	0	0	0	0	45	0	0	0	0	0
7	107	0	0	0	0	7	107	0	0	0	0
51	551	0	0	0	0	51	551	0	0	0	0
132	118	760	0	0	0	128	2847	0	0	0	0
12	20	0	0	0	0	3	0	0	0	0	0
15	121	0	0	0	0	15	121	0	0	0	0
135	405	0	0	0	0	135	405	0	0	0	0
1	73	0	0	0	0	1	73	0	0	0	0
60	36096945	0	0	0	0	8	3484	0	0	0	0
222	39241	0	0	0	0	60	36096945	0	0	0	0
60	985	0	0	0	0	60	985	0	0	0	0
36	145	0	0	0	0	27	166	0	0	0	0
2	15	0	0	0	0	2	15	0	0	0	0
4	1600	0	0	0	0	4	1600	0	0	0	0
18	9	0	0	0	0	44	9	0	0	0	0
2	35	0	0	0	0	2	35	0	0	0	0
16	229000	0	0	1	1	16	229000	0	0	0	0
106	0	0	0	0	0	213	468	0	0	0	0
106	0	0	0	0	0	204	83	0	0	0	0
14	95	0	0	0	0	14	95	0	0	0	0
14	95	0	0	0	0	14	95	0	0	0	0
34	66	0	0	0	0	34	66	0	0	0	0
2	2	0	0	0	0	2	2	0	0	0	0
0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
1	73	0	0	0	0	6	252	0	0	0	0

તવત  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
134	O.H.P.CD	.. .. .. .. ..	1	23	0	0	0
135	स्क्रीन	.. .. .. .. ..	1	11	0	0	0
136	मिक्सर	.. .. .. .. ..	2	0	0	0	0
137	जीपीएस	.. .. .. .. ..	18	240	0	0	0
138	પંપ સેટ	.. .. .. .. ..	4	30	0	0	0
139	મહિંદ્રા બોલેરો	.. .. .. .. ..	4	1744	0	0	0
140	ટ્રક	.. .. .. .. ..	2	1200	0	0	0
141	ટાટા ઝેનોન કેબ ગાડી	.. .. .. .. ..	0	0	0	0	0
142	ટાટા ૪૦૭	.. .. .. .. ..	7	1990	0	0	0
143	સોલર સિસ્ટીમ	.. .. .. .. ..	1	137	0	0	0
144	વુંક્યુમ કિલનર	.. .. .. .. ..	2	88	0	0	0
145	સ્કેનર	.. .. .. .. ..	9	179	0	0	0
146	Bush Cutter	.. .. .. .. ..	30	..	..	..	..
147	Aquaguard	.. .. .. .. ..	2	..	..	..	..
148	Weight lifting stand	.. .. .. .. ..	2	..	..	..	..
149	સંગણક પ્રિંટર્સ	.. .. .. .. ..	226	..	2366274	..	..
150	બોઅરવેલ	.. .. .. .. ..	1	..	..	..	..
151	લોખંડી બુક કેસ	.. .. .. .. ..	313	..	..	..	..
152	વેલ્ડિંગ મશીન	.. .. .. .. ..	..	..	..	..	..
153	મેગા ફોન	.. .. .. .. ..	2	..	..	..	..
154	ટાટા સુમો	.. .. .. .. ..	14	..	..	..	..
155	પંપસેટ	.. .. .. .. ..	3	..	..	..	..
156	થ્રેસર મળળી યંત્ર	.. .. .. .. ..	3	..	..	..	..
157	પાવર ડસ્ટર	.. .. .. .. ..	8	..	..	..	..
158	વિડ મિલ	.. .. .. .. ..	6	..	..	..	..
159	જેસ્ટેનર જસ્ટર બાઈડીંગ મશીન	.. .. .. .. ..	1	..	..	..	..
160	લુસીકા કેમેરા મિટર ટાઇપ	.. .. .. .. ..	1	..	..	..	..
161	ઇંડીકેટી કંદૂર જર્મન	.. .. .. .. ..	1	..	..	..	..
162	સ્પીડોમિટર	.. .. .. .. ..	..	..	..	..	..
163	જેટ પંપ	.. .. .. .. ..	3	..	44	..	..
164	કેન્ટર (Mini Truck)	.. .. .. .. ..	3	..	..	..	..
165	કોંબ વાઇડીંગ મશીન	.. .. .. .. ..	1	..	..	..	..
166	ઝ્રાઇંગ ટેબલ કાચ ટચુબ	.. .. .. .. ..	2	..	..	..	..
167	Horizontal plans Filling	.. .. .. .. ..	1	..	..	..	..
168	ઘડ્યાલ	.. .. .. .. ..	1	..	14	..	..
169	ઇમરજન્સી લાઇટ	.. .. .. .. ..	9	..	2	..	..
170	સર્વ લાઇટ	.. .. .. .. ..	93	..	2	..	..
171	ફોટોફોન ગેલેબી (2000) ઓવરહેડ પ્રોજેક્ટર		2	..	2	..	..

આર-ચાલ  
VIII--Contd.

(9)	(10)	(11)	(12)	(13)	(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)
1	23	0	0	0	0	1	23	0	0	0	0
1	11	0	0	0	0	1	11	0	0	0	0
2	0	0	0	0	0	2	0	0	0	0	0
18	240	0	0	0	0	18	240	0	0	0	0
4	30	0	0	0	0	4	30	0	0	0	0
4	1744	0	0	0	0	4	1744	0	0	0	0
38	1200	0	0	0	0	2	1200	0	0	0	0
5	19200	0	0	0	0	32	19200	0	0	0	0
57	0	0	0	0	0	1	704	0	0	0	0
1	137	0	0	0	0	1	137	0	0	0	0
2	88	0	0	0	0	2	88	0	0	0	0
16	0	0	0	0	0	18	36	0	0	0	0
..	..	..	..	..	..	30	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
226	2366274	..	..	..	..	226	2366274	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	15	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	3	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	13	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	16	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	3	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	3	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	47	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	26	28	..	..	..	..
..	..	..	..	..	..	9	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	3	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	7	..	..	..	..	..

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
172	सुधम यंत्र (टेलीस्कोप/माईक्रोस्कोप)	.. ..	5	.. ..	.. ..	3	.. ..
173	लाकड़ी स्टुल	.. .. .. ..	2	.. ..	10	.. ..	.. ..
174	स्टील टेबल	.. .. .. ..	12	.. ..	.. ..	.. ..	.. ..
175	लेटर बॉक्स स्टील	.. .. .. ..	24	.. ..	.. ..	.. ..	.. ..
176	खुर्ची (फिरती)	.. .. .. ..	22	.. ..	18	.. ..	.. ..
177	खुर्ची (प्लॉस्टीक)	.. .. .. ..	30	.. ..	.. ..	.. ..	.. ..
178	फायबर वॉटर टॅक	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	1	.. ..
179	रिहालहिंग चेअर	.. .. .. ..	5	.. ..	5	.. ..	.. ..
180	टेबल/फर्नीचर(संगणक)	.. .. .. ..	40	.. ..	53	.. ..	.. ..
181	टेबल (प्रिंटर)	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
182	झाफर्टींग स्टेन्डस्	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
183	Exercise Cycle	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	1	.. ..
184	Tata Phone	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
185	स्पीकर	.. .. .. ..	2	.. ..	.. ..	.. ..	.. ..
186	प्रोजेक्टर स्क्रीन	.. .. .. ..	2	.. ..	.. ..	.. ..	.. ..
187	आहुजा अॅम्प्लीफायर	.. .. .. ..	2	.. ..	.. ..	1	.. ..
188	रेकॉर्ड प्लेअर एच. एम. व्ही.	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
189	लाऊडस्पीकर	.. .. .. ..	2	.. ..	.. ..	.. ..	.. ..
190	आहुजा रिप्ले डू ड्रायवर	.. .. .. ..	2	.. ..	.. ..	.. ..	.. ..
191	होंडा गोरेनर	.. .. .. ..	.. ..	.. ..	1 1 1	1 1 1	.. ..
192	गेट वन हॉर्न स्टडीज रायनोज १ ते ४० इंग्रजी कॅसेट	.. .. .. ..	2	.. ..	.. ..	.. ..	.. ..
193	ए ब्ल्यु प्रिंटर्स सरव्हायवल स्टडीज १ ते ७७ इंग्रजी कॅसेट	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
194	लोखंडी बैच	.. .. .. ..	3	.. ..	.. ..	1	2
195	स्क्रीन स्टॅड	.. .. .. ..	2	.. ..	2	.. ..	1 ..
196	बुस्टर अॅम्प्लीफायर	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
197	जीम मटेरीयल	.. .. .. ..	3	.. ..	.. ..	.. ..	.. ..
198	BPL Video Cassette Recorder (5301)	.. .. .. ..	1	.. ..	2	.. ..	.. ..
199	Philips High Fye System	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
200	Computer work Station	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
201	Starter 5 HP	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
202	Monoblock Pump 2900 RPM	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
203	One Touch basic meter	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
204	Translight Transformer	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
205	Double cassette recorder	.. .. .. ..	2	.. ..	.. ..	.. ..	.. ..
206	Sunit Projector	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
207	Kneeding machine	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
208	Mini master pump set	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
209	DH Cine projector	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..
210	Liseting Micro seed	.. .. .. ..	1	.. ..	.. ..	.. ..	.. ..

આર-ચાલ  
VIII--Contd.

(9)	(10)	(11)	(12)	(13)	(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	10	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	10	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	14	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	40	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	232	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	5	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	98	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	45	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	4	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	4	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	13	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
211	Philips deck	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
212	Hormonium case & Puftable	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
213	Kodac camera.	.. .. .. .. ..	2	.. .. .. ..	13	.. .. .. ..	.. .. .. ..
214	Breath alcohol exam machine.	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
215	Water filter machine	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
216	Grind stand manual stand	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
217	Photo phone	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
218	Stereo Integrated Cassette Recorder	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
219	लोखंडी फर्निचर	.. .. .. .. ..	231	27	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
220	प्लॉस्टीक मोल्डेड फर्निचर	.. .. .. .. ..	102	3	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
221	लाकडी बुककेस	.. .. .. .. ..	5	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
222	सि. व्ही. टी.	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
223	फोटोफोन ३५ एमएम अँटोमेटिक	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
224	मॉडेम	.. .. .. .. ..	52	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
225	प्रिन्टर (कलर)	.. .. .. .. ..	58	.. .. .. ..	.. .. .. ..	1	.. .. .. ..
226	गोदरेज ऑफिस टेबल टि-१०४	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
227	गोदरेज एकझीक्युटीह चेअर	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	8	.. .. .. ..	.. .. .. ..
228	सिल्कोनाइजर	.. .. .. .. ..	2	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
229	पावर सप्लायर्स	.. .. .. .. ..	2	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
230	कलर लेझर	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
231	मॉनिटर/केबल/कि बोर्ड/माऊस	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	9	.. .. .. ..	.. .. .. ..
232	स्कॅनर	.. .. .. .. ..	3	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
233	किलोस्कर इंजिन	.. .. .. .. ..	26	.. .. .. ..	6	.. .. .. ..	.. .. .. ..
234	ऑटो सर्विस युनिट	.. .. .. .. ..	2	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
235	ग्रंथालय सॉफ्टवेअर	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
236	व्ही. बोर्ड स्टॅन्ड	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
237	बंदुकी	.. .. .. .. ..	9	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
238	ब्रिफकेस/बैग	.. .. .. .. ..	2	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
239	सर्वे चेन	.. .. .. .. ..	6	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
240	रॅग्रींग रॉड	.. .. .. .. ..	15	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
241	लेहलींग स्टेव्ह	.. .. .. .. ..	3	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
242	फायबर स्टील ग्लास टेप	.. .. .. .. ..	11	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
243	Rotering Pen set Japan Made	.. .. .. .. ..	9	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
244	Pademeter	.. .. .. .. ..	1	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
245	Survey Umbrella	.. .. .. .. ..	2	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
246	Instrument Box	.. .. .. .. ..	3	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
247	Tower soft make Microstic Thredolight	.. .. .. .. ..	5	.. .. .. ..	.. .. .. ..	5	.. .. .. ..
248	Vaner transist Thredolight Pattern	.. .. .. .. ..	6	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..
249	Pentogram Improve Pattern Full brass	.. .. .. .. ..	2	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..	.. .. .. ..

आठ-चालू  
VIII--Contd.

તવતा  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
250	Pretating Lable	.. .. .. .. ..	2	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
251	C. D. Writer	.. .. .. .. ..	2	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
252	Plastic/Steel Roller scotch	.. .. .. .. ..	38	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
253	Steel/Sagwani Bench	.. .. .. .. ..	7	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
254	સ્ટીલ/સાગવાની સ્ટુલ	.. .. .. .. ..	19	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
255	સ્ટીલ ડ્રમ	.. .. .. .. ..	2	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
256	ડમી ડિટેક્ટર મશીન	.. .. .. .. ..	1	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
257	Water Tank 5000 Lt.	.. .. .. .. ..	1	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
258	ઇતર/કિરકોળ	.. .. .. .. ..	11	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
259	ઝોરાંકસ મશીન	.. .. .. .. ..	50	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
260	લેપ ટૉપ સંચ	.. .. .. .. ..	40	15622304	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..

આર-ચાલ  
VIII--*Contd.*

(9)	(10)	(11)	(12)	(13)	(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
7	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
19	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
2	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
11	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
50	..	..	..	..	..	66	1688	..	..	..	..
40	15622304	..	..	..	..	40	15622304	..	..	..	..

कार्यक्रम  
तक्ता  
TABLE

खालील तक्त्यामध्ये यंत्रसामग्री व  
The following table indicates circlearwise

अनु क्रमांक	यंत्रसामग्रीचे प्रकार	नागपूर	चंद्रपूर	गडचिरोली	यवतमाळ	अमरावती	पुणे	ठाणे	धुळे	नाशिक	औरंगाबाद	कोल्हापूर
-------------	-----------------------	--------	----------	----------	--------	---------	------	------	------	-------	----------	-----------

Sr. No.	Type of Machinery	Nagpur	Chandra-pur	Gadchi-roli	Yavat-mal	Amra-vati	Pune	Thane	Dhule	Nashik	Auran-gabad	Kolha-pur
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)
१	कर्षित्रे											
१	Tractors ..	8	6	22	3	12	1	1	6	4	1	1
२	बलिवर्ग											
२	Buldozers ..	8	..	..	..	..	..	..	..	..	..	..
३	रस्ता रूळ											
३	Road Roller ..	1	1	4	5	2	..	..	1	1	1	..
४	खडी फोडण्याचे यंत्र											
४	Metal Crushers ..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..
५	रोपवणी यंत्रे											
५	Seasoning Plants ..	..	10	..	..	..	3	..	..	..	..	..
६	लाकुड टिकविण्याची यंत्र											
६	Wood Preservation Plants ..	2	..	..	..	..	..	..	..	..	..	..
७	आरा गिरणीची यंत्रसामग्री											
७	Saw Mill Machinery ..	2	30	10	..	..	..	..	..	..	..	..
८	मोटार बोटी, नौका, इत्यादी											
८	Motor Boats, Launches, etc.	..	..	9	..	5	1	1	..	..	2	2
९	मेट्डोर											
९	Metador ..	4	7	14	2	..	..	..	2	..	..	..
१०	मालमोटार											
१०	Trucks ..	..	1	2	1	1	3	0	0	0	0	..
११	जीपगाड्या											
११	Jeeps ..	75	34	71	57	3	37	87	60	54	60	55
१२	ट्रॅक्टमाउंट रस्ता रूळ											
१२	Tractmount Road Rollers ..	..	..	..	2	..	..	..	1	..	..	..
१३	लहान बस											
१३	Mini Bus ..	..	..	2	..	..	1	..	..	1	..	..
१४	लहान आगगाडी											
१४	Mini Train ..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..
१५	हवेचा दाब यंत्र											
१५	Air Compressor ..	..	1	2	1	..	..	..	..	..	..	..
१६	निरीक्षण यान											
१६	Motor Car ..	..	4	1	1	1	4	1	15	1	1	4
१७	प्रसिद्ध पिकअप वाहन											
१७	Publicity and Pickup Van ..	1	9	8	..	..	2	6	..	2	2	..
१८	गवत गड्ढे बांधणी यंत्रे											
१८	Balling Machine ..	..	..	10	4	..	6	..	..	..	..	..
१९	चल चित्रदर्शक											
१९	Cine Projector ..	..	..	..	..	..	2	..	..	..	1	1

सहा

नंक

IX

संयंत्रे यांचा वनवृत्तवार वापर दर्शविला आहे.

Development of Machinery, Mart etc.

संशोधनशिक्षण कार्य- कार्य- व्याघ्र वन्य- वन्यजीव वन्यजीव अपर प्रधान सामान्य अपर प्रधान प्रधान प्रसिद्धी भूमी मुख्य वन वसं एकूण वृत्त वृत्त आयो- आयो- प्रकल्प जीव वृत्त वृत्त वृत्त मुख्य वन निर्देशन मु.व.सं. मु.व.सं. व अभि- सांख्यिकी बल्लार- पुणे पुणे जना- जना- मेळघाट, नागपूर मुंबई नाशिक संरक्षक विभाग अकाउट वन्यजीव माहिती लेख म.रा शा वृत्त वृत्त परतवाडा, उपयोग नागपूर वनोपज नागपूर अधिकारी कक्ष नागपूर पुणे नागपूर अमरावती नागपूर सनियंत्रण नागपूर नागपूर करण नागपूर नागपूर																		
Re-	Edu-	Work-	Work-	Tiger	Wildlife	Wildlife	Wildlife	Addl. Prin.	Gen-	P.C.C.F.	Publicity	Land	Chief	CF	Total			
search	cation	ing	ing	Project	circle	circle	circle	Chief	er-	Wildlife	and	Record	Forest	Ballar-				
circle	circle	plan	plan	Melghat, Nagpur Mumbai Nahsik	Conser-	Dirac-	Chief	Addl. Prin.	er-	M. S.	Informa-	Cell	Statisti-	sha				
Pune	Pune	circle	circle	Parat-	Vores	Divis-	Chief	M. S. (NTFP,	er-	Nagpur	tion	Nagpur	Nagpur	M. S.				
Pune	Nagpur	wada,	Amravati	(Resource Utilisation)	Forests	Monetary	Officer	Nagpur	er-	Nagpur	Officer	Nagpur	Nagpur	Nagpur				
(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)	(21)	(22)	(23)	(24)	(25)	(26)	(27)	(28)	(29)	(30)		
2	..	..	..	5	5	3	..	..	..	..	..	..	..	..	6	81		
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	3		
..	..	..	..	1	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	18		
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1		
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	13		
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2		
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	42		
..	..	..	..	..	..	7	..	..	..	..	..	..	..	..	..	21		
..	..	..	..	..	3	7	..	..	..	..	..	..	..	..	..	41		
..	0	..	..	..	1	1	..	..	..	..	..	..	..	..	..	14	27	
8	8	4	5	..	10	62	11	0	0	0	1	0	2	..	1	840		
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	6		
..	..	..	..	..	12	..	..	..	..	..	..	..	..	..	..	6		
..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	2		
1	1	..	..	..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	1	9		
2	1	1	..	1	1	4	2	1	..	1	2	1	1	..	..	53		
..	..	3	..	1	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	32		
..	5	..	..	..	..	..	..	..	..	..	..	3	..	..	..	28		
1	..	..	..	5	2	2	..	..	..	..	..	3	..	..	..	15		

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)
२०	मोटार सायकल											
२०	Motor Cycle	..	10	7	9	9	13	3	4	9	3	3
२१	सरक चित्रदर्शक											
२१	Slide Projector	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
२२	सायकली											
२२	Cycles	..	41	2	2	..	2	..	..	..	2	28
२३	फ्रीज											
२३	Freez	..	4	..	..	..	5	4	4	3	..	2
२४	विजेची मोटर	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
२५	Epidiascope	..	8	..	..	..	2	19	2	3	..	..
२६	टी. वी. दूरदर्शन संच											
२६	T. V.	..	..	..	..	..	1	6	13	..	2	..
२७	बैटरी चार्जर											
२७	Battery Charger	..	1	..	2	..	96	..	..	24	..	..
२८	Xerox plain papers copier	..	2	..	..	..	5	5	1	..	1	..
२९	ही. सी. आर.	..	..	..	..	..	1	..	..	..	..	2
३०	Photo Phone overhead Projector	..	..	..	14	8	2	2	..	..	..	..
३१	मुद्रण यंत्र											
३१	Gestner Rotary Duplicator	4	5	2	..	1	2	..	3	..	..	6
३२	Franking Machine	..	1	2	..	..	1	..	..	..	1	1
३३	Jeep Trolley	..	3	4	4	..	6	1	4	3	2	1
३४	कृषि ट्राली											
३४	Tractors Trolley	..	..	8	10	..	11	..	4	6	..	..
३५	टेप रेकॉर्डर	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
३६	लाइड स्पीकर्स अंग्लीफायर्स	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
३७	कॅल्कूलेटर्स(प्रिंटिंग सहित)	..	..	..	..	..	39	10	..	..	..	..
३८	कॅमेरा											
३८	Camera	..	2	5	21	..	2	2	..	..	1	..
३९	दुर्बिण											
३९	Bynacular	..	2	6	..	..	3	2	..	..	1	..
४०	पंखे											
४०	Fans	..	93	123	107	..	75	92	105	72	..	..
४१	जनरेटर	..	6	9	7	..	4	4	2	2	5	..
४२	दूरध्वनी पॉप कॉलर (मंगा फोन)	..	..	..	..	..	..	22	..	..	..	..
४३	ही. डी. ओ. कॅसेट	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
४४	मोटर पंप	..	..	25	12	..	14	1	..	7	..	..
४५	स्टिरीओ रेडीओ टेपरेकॉर्डर	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
४६	वाटर टैंकर	..	..	2	3	..	2	5	..	82	..	..
४७	बिनतारी संदेश यंत्र संच	..	42	16	..	70	..	92	..	..	..	..
४८	रेफ्रीजरेटर	..	12	2	2	..	10	4	..	2	..	3
४९	स्लशर गवत कापणी यंत्र	..	..	..	..	3	..	1	1	..	..	..
५०	इतर यंत्रे(वेल्डिंग मशीन)	1	2	4	..	..	..	..	..	..	..	1
५१	रुग्णवाहिका	1	..	1	..	..	..	..	..	..	..	..
५२	बैटरी	..	..	..	..	..	133	..	..	..	..	4
५३	वॉटर पंप	..	18	8	..	..	3	3	..	13	..	14
५४	अमोनिया प्रिंटींग मशीन	..	4	5	..	2	22	3	2	..	..	5
५५	एअर कुलर	87	88	40	..	29	5	8	20	..	..	4
५६	इंग्रजी टंकलेखन यंत्र	..	12	1	4	..	2	5	4	14	..	8
५७	मराठी टंकलेखन यंत्र	6	7	9	..	7	5	11	..	..	..	13
५८	लोखड आलमारी	..	200	75	8	..	140	25	155	6	..	175
५९	वॉटर कुलर	..	22	2	8	..	4	5	11	3	2	..
६०	धर्मकाटा	..	..	1	..	..	..	1	..	..	..	..
६१	स्टॅबीलायझर	..	..	1	..	..	2	5	..	..	..	..

नक्ष-चाल  
IX--Contd.

(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)	(21)	(22)	(23)	(24)	(25)	(26)	(27)	(28)	(29)	(30)
..	..	..	..	34	17	21	..	..	..	..	1	..	..	..	..	135
3	7	..	..	3	2	..	1	..	..	..	20	2	..	..	..	37
..	1	6	1	20	106	65	1	1	1	..	1	..	..	..	..	318
..	..	..	1	6	..	..	..	..	1	..	..	..	..	..	..	4
35	..	1	..	..	16	..	1	..	..	..	..	..	..	..	..	87
4	4	..	..	..	3	..	..	..	..	..	..	..	..	..	..	24
..	7	..	..	10	15	5	6	..	..	..	1	1	..	..	..	46
..	2	..	..	14	33	..	..	..	4	..	..	..	..	..	..	95
1	6	..	..	4	1	1	..	..	6	..	2	1	..	..	..	36
2	5	..	..	2	..	9	..	..	..	..	1	1	..	..	..	20
2	5	..	1	..	..	..	1	..	..	..	1	..	..	..	..	10
4	6	..	..	..	1	2	..	..	..	1	..	..	..	3	..	42
..	..	..	1	..	..	..	..	..	2	..	..	..	..	..	..	9
2	2	..	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	33
2	..	..	2	5	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	41
..	1	..	4	1	2	..	..	..	..	..	3	3	..	..	2	14
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	2	2	..	..	..	6
..	..	37	..	..	24	..	6	..	77	..	..	4	..	..	..	197
..	7	..	9	..	4	21	2	..	..	..	2	42	..	6	..	132
..	1	..	..	35	63	..	1	..	..	..	3	2	..	..	..	89
..	..	66	49	99	125	63	5	..	44	..	1	5	2	2	26	1183
8	3	..	..	12	15	4	1	..	..	..	..	1	..	..	..	100
..	..	..	5	4	..	..	3	..	6	..	..	1	..	..	..	28
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	111	..	..	..	..	114
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	53
..	1	..	3	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	5
..	..	..	1	3	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	17
..	..	..	..	9	41	..	..	..	..	..	..	..	..	..	..	304
1	10	..	..	..	9	7	..	..	..	..	..	..	..	..	..	53
1	..	..	..	..	20	11	..	..	..	..	..	..	..	..	2	39
3	..	4	117	..	16	..	10	..	..	..	..	5	..	..	..	162
..	..	..	1	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2
..	2	..	..	..	3	8	..	..	4	..	..	..	..	..	..	55
..	2	6	2	..	2	..	1	..	..	..	..	..	..	8	..	59
8	4	8	32	..	20	..	1	3	51	7	15	..	2	81	..	430
..	10	9	2	4	..	..	..	1	6	2	1	..	4	1	31	110
..	..	9	5	2	9	..	1	13	62	24	29	..	32	18	31	1030
..	..	..	98	16	..	..	..	..	..	..	..	..	..	4	175	
19	5	3	31	67	36	4	1	..	2	1	1	..	3	..	..	2
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	2	7	2	..	17	..	1	..	31	..	..	..	..	..	..	68

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)	
६२	कम्प्युटर	..	४७	६३	५६	..	१३९	१७७	१४९	३९	१०४	..	८३
६३	द्रान्सलाईट्स्	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
६४	इलेक्ट्रॉनिक्स टाईपरायटर	..	..	..	..	..	..	..	१	..	..	..	..
६५	फॅक्स मशीन	..	१	२	४	..	५	७	१	..	२	..	६
६६	चक्रमुद्रण यंत्र	..	३	..	..	..	३	२	२	३	२	..	६
६७	सोलर कंवील	..	..	..	..	..	७	..	..	..	६	..	..
६८	हॅक्कुम विलनर	..	७	३	..	..	५	२	९	..	१	..	३
६९	कुपनलीका	..	..	..	..	..	..	१३	..	..	..	..	१
७०	कार वॉशर	..	..	..	२	..	..	..	..	..	..	..	..
७१	वातानुकूलीत यंत्र (A.C.)	८	२	८	..	१४	१८	९	६	४	..	७	
७२	आग विज्ञविण्याचे यंत्र												
७२	Fire Extinguisher.	..	८४	..	..	..	१३	१९	५	..	३०	११	१३
७३	डिझेल इंजिन												
७३	Diesel Engine	..	११	..	७	..	१४	१६	२	..	..	..	५
७४	ग्राईडर मशीन												
७४	Grinder Machine	..	१	..	१	..	..	..	..	..	..	..	..
७५	ड्रील मशीन												
७५	Drill Machine	..	१	..	२	..	..	..	..	..	..	..	..
७६	डिस्क फ्लॉ												
७६	Disc Flow	..	..	२	..	..	..	..	..	..	१०	..	..
७७	गवत कापण्याचे यंत्र												
७७	Chop Cutter Machine	..	६२	..	..	..	..	..	६	..	१०	..	९
७८	ट्रॉन्सफॉर्मर												
७८	Transformer	..	..	..	३	..	..	..	..	..	..	..	..
७९	हॅन्ड रोलर												
७९	Hand Roller	..	..	..	..	..	..	..	४	..	..	..	..
८०	मिक्सर												
८०	Mixer	..	..	..	..	..	..	२	..	१	..	..	१
८१	सबमर्शिबल पंप												
८१	Submercible Pump	..	..	..	..	..	२	१६	१	२	..	..	..
८२	Wolf Horioented Sender	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	
८३	Wolf Make artical Sender	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
८४	Weight Grinder	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
८५	Power Low Miller	..	..	..	..	..	१	..	..	..	..	..	..
८६	यु. पी. एस.	..	२३	१७	१८	..	५८	४५	५९	..	..	..	..
८७	क्रीजमेटीक कंपास.	..	..	..	..	..	८	९	४	..	४१	..	२९
८८	फोटोफोन मेक ऑटो.	..	..	..	..	..	..	..	..	..	१	..	..
	स्टार्ट इंजेक्टर												
८९	पुलींग लिटर्निंग मशीन.	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
९०	ऑटो सर्फार्सिंग युनिट.	..	..	२	..	..	..	..	..	..	१	..	..
९१	ढेकले फोडणी यंत्र	..	..	४	..	..	..	..	..	..	..	..	..
९२	कम्पोस्ट मिक्सर्सिंग मशीन	..	..	२	..	..	१३	..	..	..	..	..	..
९३	पेट्रोल चार्जर सेट	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
९४	वॉकी टॉकी सेट	..	..	५४	१९	..	२४२	..	..	..	..	..	..
९५	चिमणी	..	..	..	..	..	..	..	..	१	..	..	..

नं०-चालू  
IX--Contd.

## तक्ता TABLE

नक्ष-चाल  
IX--Contd.

(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)	(21)	(22)	(23)	(24)	(25)	(26)	(27)	(28)	(29)	(30)
..	2	..	..	5	4	..	..	..	..	..	1	3	..	..	16	16
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	99	..	..	..	..	..	..	100
3	1	..	..	6	..	..	..	..	3	..	1	..	..	..	..	37
11	..	..	..	..	..	..	1	..	..	..	3	..	..	..	..	38
1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	6	18	..	..	1	..	51	11	17	..	34	..	..	128
..	..	..	..	..	8	..	..	..	..	12	14	..	19	..	3	96
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2	..	..	..	5
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	1	..	..	8	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
2	..	..	..	11	..	..	..	..	21	..	3	..	..	..	..	6
..	1	..	..	..	19	..	..	..	2	..	..	..	..	..	..	44
..	1	..	..	..	2	..	2	..	2	..	..	..	2	..	3	99
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	12
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	1	..	..	..	..	..	1	..	..	..	..	2
..	..	..	..	68	..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	3
..	..	..	18	..	..	..	..	..	..	..	5	..	..	..	..	149
..	..	..	..	8	..	..	3	..	..	16	16	..	..	..	..	183
..	..	..	..	38	..	..	2	..	..	4	16	..	2	..	31	198
..	..	..	..	1	..	..	1	..	6	..	..	..	..	..	1	31
..	..	..	2	29	..	..	1	..	44	10	74	..	107	..	..	268
..	..	..	..	16	..	..	1	..	116	20	30	..	..	..	..	318
..	..	..	..	..	..	..	1	..	249	13	10	..	..	..	..	55
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	14
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	7
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	20	..	..	..	..	20
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	30	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	30
..	2	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2
..	2	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2
2	..	8	..	1	..	..	..	..	3	3	..	..	1	..	..	1
8	..	34	07	65	..	18	09	..	109	4	12	02	04	..	23	687
..	..	..	..	2	..	..	..	..	6	..	..	..	4	..	..	10

## तक्ता TABLE

नक्ष-चाल  
IX--Contd.

(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)	(21)	(22)	(23)	(24)	(25)	(26)	(27)	(28)	(29)	(30)
..	..	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	16
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	3
..	..	..	..	1	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	5
..	..	..	..	1	3	..	..	..	..	..	..	..	..	..	..	4
..	..	..	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2
..	..	..	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	26	..	2	..	..	3	..	..	..	..	..	16
..	..	..	1	4	6	..	..	..	..	..	..	..	..	..	..	31
..	..	..	..	..	4	..	..	..	..	..	..	..	..	..	..	23
2	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	9
..	1	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	5
																2
..	..	..	..	1	2	..	..	..	..	8	..	..	..	..	..	10
..	..	..	..	26	..	..	..	..	..	6	..	..	..	..	..	47
1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	22
..	..	..	33	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	1
..	..	..	9	..	..	..	..	..	..	44	..	..	34	..	..	69
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	3	..	4	..	..	35
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2	..	..	..	4
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	1
1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	2
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	2
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	2
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2	..	..	..	..	2
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	3	..	..	..	..	4
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	3	..	..	..	..	4
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	2

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)
175	BPL Video Cassette..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
	Recorder (5301)											
176	Phlip High Eye	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
	System											
177	Computer Work Station	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
178	Stater 5 HP	..	..	..	..	2	1	..	..	..	..	..
179	Monoblock Pump	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
	2900 RMP											
180	One touch basic meter	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
181	Translight Transformer	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
182	Double Cassette	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
	Recorder											
183	Sunit projector	..	..	..	..	0	..	..	..	..	..	..
184	Kneeding machine	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
185	Mini Master pump set	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
186	DH cine projector	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
187	Liseting Micro seed	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
188	Philip deck	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
189	Hormonium case	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
	and puftable											
190	Kodac camera	..	..	..	..	..	0	..	..	..	..	..
191	Breath alkohol	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
	exam. machine											
192	Water filter machine	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
193	Grind stand manual stand	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
194	लोखंडी फर्निचर	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
195	प्लॉस्टीक मोल्डेड फर्निचर	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
196	लाकडी बुक केस	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
197	सि. व्ही. टी.	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
198	फोटोफोन ३५ एमएम.	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
	अँटोमेटीक											
199	मॉडेम	..	..	..	..	..	13	..	52	..	..	..
200	कलर लेझर	..	..	..	..	..	1	2	..	..	1	..
201	मॉनिटर/केबल/	..	..	..	..	..	21	..	..	..	..	..
	किबोर्ड/माऊस											
202	स्कॅनर	..	11	2	..	..	18	2	..	17	2	..
203	किलोस्कर इंजिन	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
204	वाधाचे पिंजरे	..	..	..	10	..	..	33	..	..	..	..
205	व्ही. डी. ओ. कॅमेरा	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
206	इपीडीयास्कोप	..	2	..	..	..	..	..	..	..	..	..
207	डीझीटल सिन्कोनायझर	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
208	पी. बी. एक्स. टेलीफोन	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..
209	कंडोर इल विविंग स्केल	..	..	..	..	..	..	..	6	..	..	..
210	लॅप टॉप संच	..	3	5	7	..	5	8	14	..	10	12

नंक-चाल  
IX--Contd.

(14)	(15)	(16)	(17)	(18)	(19)	(20)	(21)	(22)	(23)	(24)	(25)	(26)	(27)	(28)	(29)	(30)
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	3
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	2	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	2	2	11	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	15
..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	2	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	2
..	1	..	2	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	258	..	..	..	..	..	..	258
..	..	..	3	..	..	..	..	..	78	..	..	..	..	..	..	81
..	..	..	8	..	..	..	..	..	5	..	..	..	..	..	..	5
..	..	..	..	..	..	..	..	..	1	..	..	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	1
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	65
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	7
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	18
..	..	..	3	..	..	3	..	..	8	..	..	..	2	..	..	39
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	18
..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	32
..	..	..	..	..	1	3	..	..	..	..	..	..	..	..	..	4
..	4	..	..	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	7
..	..	..	..	8	5	..	..	..	..	..	..	..	..	..	..	13
..	..	..	..	9	..	..	6	..	..	..	..	..	..	..	..	16
..	1	9	8	1	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..	18
6	..	..	8	6	3	3	1	..	24	2	3	2	1	..	..	116

तक्ता  
TABLE

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)	(13)
211	ऑडिओ मुऱ्याक सिस्टीम	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
212	स्टील टेबल	..	..	..	..	10	..	..	..	..	..	..
213	प्लास्टीक खुर्ची	..	..	..	..	163	124	..	..	..	..	60
214	रिव्हालहिंग चेअर	..	..	..	..	48	..	..	..	..	..	..
215	फोटो फोन	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
216	स्टिरीओ इंटेरेटेड कॉसेट रेकॉर्डर.	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
217	गोदरेज ऑफीस टेबल	..	..	..	..	1	..	..	..	..	..	..
218	गोदरेज एविशक्युटिव चेअर	..	..	..	..	6	..	..	..	..	..	..
219	सी. डी. रायटर	..	..	..	..	..	..	..	..	..	..	..
220	प्रारूप छेद रेशा मोजणी यंत्र (Geprs. Germmini-072 Hand Kill track plotter)	..	..	..	..	..	..	..	..	12	..	..
221	झोरांक्स मशिन	..	4	3	4	..	..	9	..	..	2	..
222	Intercom system	..	2	..	..	..	..	26	..	..	..	..
223	इच्छर्टर	..	12	11	24	..	8	11	23	..	12	..
224	कार	..	03	1	1	1	1	2	18	1	1	3
225	पाण्याची टाकी	..	..	3	8	..	2	2	3	..	2	..

नऊ-चालू  
IX--Contd.

## कार्यक्रम-६

## तक्ता-दहा

## TABLE-X

खालील तक्त्यामध्ये विभागाकडे पडून राहिलेल्या यंत्रसामग्री व संयंत्राच्या वापराची टक्केवारी दर्शविली आहे.

The following table given information about percentage utilisation of Machinery/Plants lying with the Department.

अनुक्रमांक Sr. No.	यंत्रसामग्रीचे/संयंत्राचे नाव Name of Machinery/Plant	संख्या No.	वापराची टक्केवारी Utilisation Percentage	पडून राहिलेल्या यंत्रसामग्रीची टक्केवारी Percentage of idleness				
				अ	ब	क	ड	इ
				(3)	(4)	(5)	(6)	(7)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)
१	कर्षित्रे	..	11	200	2	0	0	0
२	रस्ता रूळ	..	1	0	1	0	0	0
३	मालमोटारी	..	19	250	50	0	0	0
४	जीपगाड्या	..	196	400	0	0	0	0
५	मोटर सायकल	..	65	175	25	0	0	0
६	सायकली	..	62	175	25	0	0	0
७	जनरेटर	..	10	100	0	0	0	0
८	वॉटर कुलर	..	45	275	25	0	0	0
९	मेगा फोन	..	20	175	25	0	0	0
१०	एअर कुलर	..	68	175	25	0	0	0
११	व्हाक्युम कुलर	..	9	175	125	0	0	0
१२	जिप ट्राली	..	3	100	0	0	0	0
१३	रेफ्रिजीरेटर	..	20	200	0	0	0	0
१४	टाइपराइटर मशीन इंग्रजी	..	12	10	0	0	0	0
१५	टाइपराइटर मशीन मराठी	..	15	50	0	50	0	0
१६	डिझेल पंप	..	17	50	0	50	0	0
१७	विद्युत पंप	..	32	200	0	0	0	0
१८	ग्रॅन्डर मशीन	..	1	150	0	25	0	0
१९	वेल्डिंग मशीन	..	2	200	0	0	0	0
२०	एअर कॉम्प्रेसर	..	1	100	0	0	0	0
२१	ड्रील मशीन लहान	..	1	50	0	50	0	0
२२	वेल्डिंग मशीन गॅस	..	1	100	0	0	0	0
२३	बॅटरी चार्जर लहान	..	18	100	0	0	0	0
२४	मोबाईल हॅन	..	2	150	0	50	0	0
२५	संगणक यंत्र संपूर्ण सेट	..	500	175	25	0	0	0
२६	सौर उर्जा संयंत्र	..	24	100	0	0	0	0
२७	डुप्लीकेटींग मशीन	..	3	60	0	40	0	0
२८	झोरॉक्स मशीन	..	9	110	0	0	0	0
२९	सिजर पॅजल	..	3	100	0	0	0	0
३०	CVP 0.5 KV 500 Volt	..	3	100	0	0	0	0
३१	CVP 0.5 KV 1000 Volt	..	2	100	0	0	0	0
३२	संगणक स्कॅनर	..	132	200	2	0	0	0
३३	संगणक प्रिंटर	..	146	200	0	0	0	0
३४	आरागिरणी यंत्रे सामुग्री	..	2	100	0	0	0	0
३५	हवा दाब यंत्र	..	1	100	2	0	0	0
३६	वाटर पंप	..	11	100	0	0	0	0
३७	फ्रिज	..	16	100	0	0	14	0
३८	पंखे	..	0	0	0	0	0	0
३९	पोर्खे	..	553	286	0	0	0	0
४०	लोखंडी आलमारी	..	443	100	0	0	0	0

टीप :-(ए) चालू स्थितीत नसलेली यंत्रसामग्री, (बी) किरकोळ दुरुस्ती चालू असलेली यंत्रसामग्री, (सी) मोठी दुरुस्ती चालू असलेली यंत्रसामग्री. (डी) वापरण्याच्या अवस्थेत नसलेली यंत्रसामग्री, (इ) उप-साधनांच्या उणीवेमुळे वापरात नसलेली यंत्रसामग्री.

Note :--(A) Machinery not in working condition, (B) Machinery under minor repairs, (C) Machinery under major repairs, (D) Machinery in unserviceable condition, (E) Machinery not in use for want of accessories.

तक्ता-दहा-चालू  
TABLE-X—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)
41	ड्रेक्टर	..	28	100	0	50	0	0
42	इंटर कॉम सिस्टम	..	55	100	0	0	0	0
43	सर्च लाईट	..	12	100	0	0	0	0
44	फ्लड लाईट	..	21	100	0	0	0	0
45	फायर एकींग	..	84	100	0	0	0	0
46	किलोस्कर इंजीन	..	18	100	0	0	0	0
47	अ.आर कुलर फट पंप	..	16	100	0	0	0	0
48	हॅन्ड पंप	..	16	100	0	0	0	0
49	फट विलर	..	3	100	0	0	0	0
50	लॉकगोलअर	..	4	100	0	0	0	0
51	रोड रोलर	..	2	0	0	0	0	0
52	UPS	..	173	300	0	0	0	0
53	एलंट स्टॅलियर	..	0	100	0	0	0	0
54	एअर कंडीशन	..	11	100	0	0	0	0
55	हार्ड डिस्क	..	2	100	0	0	0	0
56	डिजीटल कॅमेरा	..	85	100	0	0	0	0
57	हॅन्ड सेस एसेम्बली	..	16	100	0	0	0	0
58	कुलर	..	97	200	0	0	0	0
59	अँबेसिडर कार	..	5	100	0	0	0	0
60	इन्वर्टर	..	51	300	0	0	0	0
61	कार Tata Indigo Manza	..	13	100	0	0	0	0
62	रेफ्रिजीरेटर	..	10	300	0	0	0	0
63	टाइपराइटर मशीन इंग्रजी	..	2	10	0	0	0	0
64	टाइपराइटर मशीन मराठी	..	0	0	0	0	0	0
65	हवेचा दाब यंत्र	..	1	100	0	0	0	0
66	ड्रेक्टर ट्रॉली	..	18	100	0	0	0	0
67	कार वॉशर	..	1	100	0	0	0	0
68	वाटर टॅकर	..	3	100	0	0	0	0
69	टाटा सुमो	..	15	100	0	0	0	0
70	हॉयड्रॉलीक प्रेस मशीन	..	1	100	0	0	0	0
71	लेथ मशीन	..	1	100	0	0	0	0
72	ड्रिल मशीन	..	1	100	0	0	0	0
73	वेईंग मशीन	..	1	100	0	0	0	0
74	आटोमायझर टेरस्टर	..	1	100	0	0	0	0
75	अॅनाल हॅन्ड ग्रॅन्डर मशीन	..	1	100	0	0	0	0
76	हॅंड ड्रिल मशीन	..	1	100	0	0	0	0
77	वेल्डींग मशीन सिंगल फेज	..	1	100	0	0	0	0
78	झोराक्स प्लेन पेपर कॉपीअर	..	6	100	0	0	0	0
79	गणकयंत्र	..	53	200	0	0	0	0
80	स्टॅबीलायझर	..	7	100	1	0	0	0
81	फॅक्स मशीन	..	1	100	0	0	0	0
82	चक्रमुद्रण यंत्र	..	5	50	0	0	0	0
83	हॅक्युम किलनर	..	5	100	0	0	0	0
84	वातानुकूलीत यंत्र	..	84	200	0	0	0	0
85	आग विज्ञविण्याचे यंत्र	..	74	200	0	0	0	0
86	सबमर्सिबल यंत्र	..	20	200	0	0	0	0
87	तिजोरी	..	57	200	0	0	0	0
88	लाकडी रॅक	..	100	100	0	0	0	0
89	लोखंडी रॅक	..	62	100	0	0	0	0

तक्ता-दहा-चालू  
TABLE-X—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)
90	लाकडी टेबल . .	.. 173	100	0	0	0	0	0
91	लाकडी सोफा सेट . .	.. 13	100	0	0	0	0	0
92	लाकडी खुर्ची . .	.. 178	100	0	0	0	0	0
93	स्टिल खुर्ची . .	.. 130	100	0	0	0	0	0
94	संगणक प्रिंटर्स . .	.. 123	100	0	0	0	0	0
95	लोखंडी बुक-केस . .	.. 27	100	0	0	0	0	0
96	घडचाळ . .	.. 26	100	0	0	0	0	0
97	लाकडी स्टुल . .	.. 14	200	0	0	0	0	0
98	खुर्ची फिरती . .	.. 102	200	0	0	0	0	0
99	संगणक टेबल . .	.. 62	200	0	0	0	0	0
100	प्रिंटर टेबल . .	.. 6	200	0	0	0	0	0
101	मॉडेम . .	.. 10	100	0	0	0	0	0
102	कलर प्रिंटर . .	.. 14	150	0	0	0	0	0
103	ब्रिफकेस . .	.. 7	150	0	0	0	0	0
104	प्लास्टीक खुर्ची . .	.. 82	150	0	0	0	0	0
105	फिंगर प्रिंट मशीन . .	.. 1	100	0	0	0	0	0
106	नोट काऊटींग मशीन . .	.. 4	100	0	0	0	0	0
107	साउंड सिस्टम . .	.. 1	100	0	0	0	0	0
108	जी.पी.एस. गारमीण मशीन . .	.. 26	100	0	0	0	0	0
109	जनरेटर २५ के. व्ही. .	.. 5	200	0	0	0	0	0
110	अँल्युमिनीयम शिडी . .	.. 3	100	0	0	0	0	0
111	लिलाव छत्री . .	.. 7	100	0	0	0	0	0
112	अँम्बेसीडर कार . .	.. 1	100	0	0	0	0	0
113	वॉटर टँकर . .	.. 13	100	0	0	0	0	0
114	चक्रमुद्रण . .	.. 2	100	0	0	0	0	0
115	प्रिजमेटीक कंपास . .	.. 48	100	0	0	0	0	0
116	G. P. S. . .	.. 577	100	0	0	0	0	0
117	विजेची मोटार . .	.. 28	100	0	0	0	0	0
118	अमोनिया प्रिंटींग मशीन . .	.. 4	100	0	0	0	0	0
119	स्कॅनर . .	.. 28	100	0	0	0	0	0
120	स्टील कपाटे . .	.. 141	100	0	0	0	0	0
121	इंटरकॉम सिस्टीम . .	.. 45	100	0	0	0	0	0
122	पिंजरे वाघ पकडण्याचे . .	.. 41	100	0	0	0	0	0
123	वाघापासून संरक्षण करीता चिलखती . .	.. 80	101	0	0	0	0	0
124	फॅक्स मशीन . .	.. 33	100	0	0	0	0	0
125	फायबर खुर्ची . .	.. 160	100	0	0	0	0	0

तक्ता दहा—चालू  
TABLE X—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)
126	दुर्बीण	..	..	142	100	0	0	0
127	दुरदर्शन संच	..	..	6	100	0	0	0
128	लाकड़ी टेबल	..	..	45	100	0	0	0
129	एलसीडी	..	..	1	100	0	0	0
130	डिझेल इंजीन	..	..	35	100	0	0	0
131	सी.पी.यु.	..	..	213	100	0	0	0
132	इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर	..	..	1	100	0	0	0
133	कॅलक्युलेटर	..	..	183	100	0	0	0
134	दुरध्वनी	..	..	60	100	0	0	0
135	की बोर्ड	..	..	215	100	0	0	0
136	लोखंडी टेबल	..	..	35	100	0	0	0
137	पाणी शुद्धीकरण यंत्र	..	..	34	100	0	0	0
138	कुप नलीकेसाठी पंप	..	..	1	100	0	0	0
139	हॅन्डीकम कॅमेरा	..	..	8	100	0	0	0
140	लॅपटॉप	..	..	36	100	0	0	0
141	पंप सेट	..	..	6	100	0	0	0
142	औषध पंप	..	..	11	100	0	0	0
143	ओएचपी	..	..	1	100	0	0	0
144	फॅर्किंग मशीन	..	..	1	100	0	0	0
145	ब्लॉअर	..	..	5	100	0	0	0
146	एल.सी.डी. स्क्रीन	..	..	4	100	0	0	0
147	अँकवागार्ड	..	..	1	100	0	0	0
148	ऑईल इंजिन	..	..	12	100	0	0	0
149	इलेक्ट्रीक मोटार	..	..	23	100	0	0	0
150	कुप नलिका	..	..	13	100	0	0	0
151	सर्च लाईट	..	..	7	100	..	..	..
152	फोटोफोन गॅलेबी (२०००) ओवरहेड प्रोजेक्टर	..	..	2	100	..	..	..
153	सुख्म यंत्र (टेलीस्कोप/मायक्रोस्कोप)	..	..	10	100	..	..	..
154	लाकड़ी स्टूल	..	..	47	100	..	..	..
155	खुर्ची (फिरती)	..	..	22	100	..	..	..
156	खुर्ची (च्यॉस्टीक)	..	..	380	100	..	..	..
157	फायर कार्यओग	..	..	1	100	..	..	..
158	व्हिसीडी	..	..	4	100	..	..	..
159	फायर वॉटर टँक	..	..	69	100	..	..	..

तक्ता दहा—चालू  
TABLE X—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)
160	रिव्हालहिंग चेअर हाय बैंक	..	..	..	91	100	..	..
161	टेबल/फर्नीचर (संगणक)	..	..	..	35	100	..	..
162	टेबल (प्रिंटर)	..	..	..	4	100	..	..
163	अवंती फुट पंप	..	..	..	1	100	..	..
164	ड्राफ्टिंग स्टॅन्डस	..	..	..	2	100	..	..
165	Exercise Cycle	..	..	..	1	100	..	..
166	Tata Phone (Push Button)	..	..	..	2	100	..	..
167	स्पीकर	..	..	..	1	100	..	..
168	प्रोजेक्टर स्क्रीन	..	..	..	16	100	..	..
169	आहुजा अॅम्प्लीफायर	..	..	..	1	100	..	..
170	रेकॉर्ड प्लेअर एच. एम. व्ही.	..	..	..	2	100	..	..
171	लाऊडस्पीकर	..	..	..	2	100	..	..
172	आहुजा रिप्ले डू ड्रायव्हर	..	..	..	1	100	..	..
173	हॉंडा गेस्टेनर	..	..	..	1	100	..	..
174	गेट वन हॉर्न स्टडीज रायनोज 1 ते 40 इंग्रजी कॅसेट	..	..	..	1	100	..	..
175	ए ब्ल्यु प्रिटअप सरक्हायवल स्टडीज 1 ते 77 इंग्रजी कॅसेट	..	..	..	1	100	..	..
176	लोखंडी बैंच	..	..	..	31	100	..	..
177	स्क्रीन स्टॅड	..	..	..	3	100	..	..
178	बुस्टर अॅम्प्लीफायर	..	..	..	1	100	..	..
179	जीम मटेरिअल	..	..	..	2	100	..	..
180	BPL Video Cassette Recorder (5301)	..	..	..	1	100	..	..
181	Philips High-Fye System	..	..	..	1	100	..	..
182	Computer work station	..	..	..	4	100	..	..
183	Stater 5 HP	..	..	..	2	100	..	..
184	Monoblock Pump 2900 RPM	..	..	..	2	100	..	..
185	One tuch basic meter	..	..	..	1	100	..	..
186	Translight Transformer	..	..	..	1	100	..	..
187	Double cassette recorder	..	..	..	2	100	..	..
188	Sunit projector	..	..	..	2	100	..	..
189	Kneeding machine	..	..	..	1	100	..	..
190	Mini master pump set	..	..	..	1	100	..	..
191	DH cine projector	..	..	..	1	100	..	..
192	Listing Micro seed	..	..	..	1	100	..	..
193	Philips deck	..	..	..	1	100	..	..
194	Hormonium case & puffable	..	..	..	1	100	..	..
195	Kodac camera	..	..	..	231	100	..	..

तक्ता दहा—चालू  
TABLE X—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)
196	Breath alcohol exam. machine	..	..	1	100	..	..	..
197	Water filter machine	..	..	2	100	..	..	..
198	Grind stand, manual stand	..	..	1	100	..	..	..
199	लोखंडी फर्नीचर	..	..	258	100	..	..	..
200	प्लॉस्टीक मोल्डेड फर्नीचर	..	..	82	100	..	..	..
201	लाकडी बुक केस	..	..	54	100	..	..	..
202	फोटोफोन 35-एमएम अटोमैटीक	..	..	1	100	..	..	..
203	मॉडेम	..	..	65	100	..	..	..
204	प्रिन्टर	..	..	149	100	..	..	..
205	कलर लेझर	..	..	7	100	..	..	..
206	मॉनिटर/केबल/कि. बोर्ड/माऊस	..	..	22	100	..	..	..
207	स्कॅनर	..	..	39	100	..	..	..
208	किलोस्कर इंजिन	..	..	18	100	..	..	..
209	वाघाचे पिंजरे	..	..	42	100	..	..	..
210	लॅप टॉप संच	..	..	116	100	..	..	..
211	गोदरेज ऑफीस टेबल	..	..	1	100	..	..	..
212	गोदरेज एकझीकेटीव्ह चैअर	..	..	4	100	..	..	..
213	सिल्को नायझार	..	..	13	100	..	..	..
214	पॉवर सप्लायर्स	..	..	2	100	..	..	..
215	Stereo generated Cassette Recorder	..	5	100	..	..	..	..
216	Photo Phone	..	104	100	..	..	..	..
217	सी. व्ही. टी.	..	..	1	100	..	..	..
218	प्लॉटफार्म मशीन	..	..	1	100	..	..	..
219	कॅन्टेनर (Mini Truck)	..	..	2	100	..	..	..
220	दुरध्वनी पॉप कार्नर	..	..	38	100	..	..	..
221	सोलर कंदील	..	..	267	100	..	..	..
222	डिजीटल सिल्कोनाईझर	..	..	15	100	..	..	..
223	लोखंडी नांगर	..	..	2	100	..	..	..
224	सी. डी. रायटर	..	..	2	100	..	..	..
225	Intercom system	..	..	28	100	..	..	..
226	Xerox machine	..	..	66	100	..	..	..

## ७. दळणवळण व इमारती

### (१) प्रास्ताविक :

महाराष्ट्र राज्यामध्ये जी वनक्षेत्रे आहेत ती प्रामुख्याने दुर्गम भागामध्ये आहेत. साहजिकच या दुर्गम भागामध्ये जी आदिवासींची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये राहणा-या जनतेच्या विविध प्रयोजनांसाठी तालुका, जिल्हा मुख्यालयाला पोहचावयाचे असल्यास, रस्त्यांच्या कमतरतेमुळे अत्यंत जिकीरीचे व कष्टप्रद झाले आहे. याशिवाय या दुर्गम भागात राहणा-या जनतेला वाहतुकीची मदत, सार्वजनिक वाहतूक सेवा, या सर्व सुखसोरींना रस्त्याच्या दुर्लभतेमुळे वंचित व्हावे लागते. याशिवाय या दुर्गम वनक्षेत्रामधील शासकीय समुपयोजनाद्वारे जो वनोपज उत्पादित होतो त्यात वनोपजांची वनक्षेत्रामधील विक्री केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठीसुद्धा वनरस्त्यांची आवश्यकता असते. यापूर्वी राज्यामध्ये वन विभागातर्फे जे वन तयार करण्यात आलेले आहेत, त्या रस्त्यांवरून सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध झालेली असल्यामुळे त्या भागातील जनतेला वन विभागाने तयार केलेले रस्ते हे एक वरदानच ठरलेले आहे. राष्ट्रीय कृषि आयोगाने इष्टतम रस्ते काय असावेत याबाबत विशिष्ट निकष प्रस्तावित केलेले आहेत. या निकषानुसार मैदानी वन क्षेत्रात प्रती चौ. कि. मी. क्षेत्रासाठी एक किलोमीटर लांबीचा वनमार्ग तर उंचसखल वनक्षेत्रासाठी प्रती चौ. कि. मी. वनक्षेत्रासाठी ०.७५ कि. मी. लांबीचे वनमार्ग असे निकष आहेत. या निकषांच्या तुलनेमध्ये, राज्यातील तुलनेमध्ये, राज्यातील वनरस्त्यांमध्ये अधिक वाढ होण्याची नितांत आवश्यकता आहे.

### इमारती

दुर्गम वनक्षेत्रामध्ये ज्या वन कर्मचा-यांचे मुख्यालय निश्चित करण्यात आलेले आहे त्या वन कर्मचा-यांच्या निवासस्थानासाठी कोणतीही इमारत भाडे तत्त्वावर मिळू शकत नाही. कारण मुळातच दुर्गम भागामध्ये वस्ती तुरळक प्रमाणात असते त्यामुळे अशा वन कर्मचा-यांची अति कुचंबणा होते व त्यांना कौटुंबिक स्वास्थ निवासस्थानाच्या अभावी मिळत नाही. वन कर्मचा-यांच्या सेवा शर्तीनुसार क्षेत्रीय कर्मचा-यांना मोफत निवासस्थान पुरविणे शासनास बंधनकारक आहे. जरी यापूर्वी वन विभागातर्फे वन कर्मचा-यास निवासी इमारती बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला असला तरी या कार्यक्रमासाठी जो नियतव्य प्राप्त होतो तो तुटपुंजा असल्यामुळे राज्यामध्ये जे सुमारे २३,००० वन कर्मचारी आहेत, ज्यांना शासकीय निवासस्थान मोफत मिळणे आवश्यक आहे, त्यापैकी आतापर्यंत अवघ्या सुमारे ६,००० कर्मचा-यांना निवासस्थाने वन विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. साहजिकच वन कर्मचा-यांसाठी निवासस्थाने बांधण्याच्या कार्यक्रमास पुरेसे आर्थिक अनुदान मिळणे क्रमप्राप्त आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत वन कर्मचा-यांसाठी निवासस्थाने बांधण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रस्तावित केलेला आहे. वन कर्मचा-यांना निवासस्थाने उपलब्ध करण्याप्रमाणेच वन कार्यालयासाठी इमारती बांधण्याचीसुद्धा नितांत आवश्यकता आहे. सध्या राज्यामध्ये विविध कार्यालये ही भाड्याच्या इमारतीमध्येच वसलेली असून शासनास केवळ कार्यालयाच्या इमारतीच्या भाड्याच्या रकमेसाठी प्रतिवर्षी सुमारे ३७.५० लक्ष इतकी रक्कम खर्च करावी लागते. यासाठी वन प्रशासकीय इमारत बांधण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आठव्या पंचवार्षिक योजनेत प्रस्तावित करण्यात आला होता.

याशिवाय राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय हे पुणे येथून नागपूर येथे स्थलांतरीत झाल्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक तद्अनुरूपिक अधिकारी यांच्या कार्यालयासाठी एक एकत्रित प्रशासकीय इमारत नागपूर येथे बांधण्यात आलेली आहे. (वनभवन)

### कर्मचारी वर्ग

वन विभागातर्फे रस्ते बांधणे व इमारती बांधणे या कार्यक्रमांतर्गत जी कामे पूर्वी झालेली आहेत व आता नव्याने हाती घ्यावयाची आहेत. यासाठी या सर्व कार्यक्रमांची योजनाबद्द आखणी करण्यासाठी वन विभागामध्ये अभियांत्रिकी शाखा अस्तित्वात आहे. या शाखांचे प्रमुख अधिकारी, कार्यकारी अभियंता या दर्जाचे अधिकारी असून त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रादेशिक स्तरावर सहा. उपअभियंते ही पदे असून याशिवाय कनिष्ठ अभियांत्रिकी सर्वेक्षण, आरेखक इत्यादि कर्मचारीवृंद या शाखेमध्ये कार्यरत आहे. या शाखेमध्ये इमारती व रस्ते यांची अंदाजपत्रके व रेखाटन तयार करून व सर्वेक्षण तसेच छोट्या पुलांची बांधणी या सर्व कार्यक्रमासाठी या शाखेतर्फे तांत्रिक सहाय्य कर्मचारी वन कर्मचा-यांना प्राप्त होते.

(दोन) वित्तीय आवश्यकता :  
(ii) Financial Requirements :

तक्ता-१  
TABLE—I

(रुपये हजारात)  
(Rs. in thousand)

	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actuals, 2021-2022	अर्थसंकल्प, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023	सुधारित अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023	अर्थसंकल्प, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024
	एकूण Total	एकूण Total	एकूण Total	एकूण Total
	(1)	(2)	(3)	(4)

### दळणवळण व इमारती

#### (अ) कार्यवार वर्गीकरण—

(A) Activity Classification—

रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती व  
बांधकामे (24060078)

(1) Repairing and Construction

(44060017) Distt.

इमारतीचे बांधकाम व दुरुस्ती  
(24060087)

(2) Construction of buildings

(44060026) State

31558

53757

39182

57700

..

..

..

..

47692

83066

181529

90310

200000

600000

420000

1000000

पै

पै

एकूण (अ)

Total-A ..

279250

736823

640711

1148010

#### (ब) उद्दीष्टवार वर्गीकरण—

(B) Objectwise Classification—

(24060078)

रस्त्यांची कामे

(1) Road Work—

वेतन

13072

25000

19000

27000

Salaries ..

0

1

1

1

मजुरी

Wages ..

0

0

..

..

वेतनेतर (मजुरी वगळून)

Non-Salaries (Except Wages)

18486

28757

20181

30699

एकूण (१)

Total-(1) ..

31558

53757

39182

57700

तक्ता-१—चालू  
TABLE—I--Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousand))

(1)	(2)	(3)	(4)	(5)
<b>इमारती कामे—</b>				
(II) Building Work— (2406087)				
वेतन	..	..	..	..
Salaries	..	14706	20000	19000
वेतनेतर				
Non-Salaries	..	32986	63066	162529
एकूण (२)				
Total-(2)	..	47692	83066	181529
एकूण (ब)				
Total-(B)	..	..	..	..
<b>(क) वित्त व्यवस्थेची साधने—</b>				
(C) Sources of Finance—				
मागणी क्रमांक स्त्री-७				
Demand No. C-7	..	..	..	..
2406—Forestry and Wildlife	..	..	..	..
Demand No. C-10—4406	..	..	..	..
Forestry and Wild				
एकूण (क)				
Total-(C)	..	..	..	..

**कार्यक्रम क्रमांक—७**  
**वन दलणवळण व इमारती**  
**तक्ता-२**  
**TABLE-II**

**(तीन) कार्यक्रमाच्या कार्यभाराचा सारांश व वित्तीय आवश्यकतांचे स्पष्टीकरण :**

खालील तक्त्यात वन विभागाच्या अभियांत्रिकी शाखांनी सन २०२१-२२ मध्ये प्रत्यक्ष तयार केलेल्या व २०२३-२०२४ मध्ये तयार होतील अशी अपेक्षा असलेल्या निवासी व प्रशासनिक इमारती, रस्ते, पूल व लहान पूल इत्यादींच्या बाबतीत नकाशे व अंदाज यांची संख्या दर्शविली आहे.

The following table indicates the number of plans and estimates expected to be prepared and actually prepared by the Engineering branches of Forest Department in respect of resident and buildings, roads, bridges, culverts, etc. during the years 2021-2022 and that expected during the year 2023-2024.

	(1)	अपेक्षित संख्या 2021-2022		प्रत्यक्ष संख्या		अपेक्षित संख्या 2022-2023		अपेक्षित संख्या 2023-2024	
		Expected No.	Actual No.	Expected No.	Expected No.	Expected No.	Expected No.	Expected No.	Expected No.
		(2)	(3)	(4)	(5)				
<b>नकाशांची संख्या व अंदाजपत्रके</b>									
<b>(1) No. of Plan and Estimates—</b>									
निवासी इमारती									
(a) Residential Buildings ..	..	..	694	601	510	527			
प्रशासकीय इमारती									
(b) Administrative Buildings ..	..	..	17	22	48	39			
इतर इमारती									
(c) Other Buildings ..	..	..	962	993	451	361			
रस्ते									
(d) Roads ..	..	..	45	86	94	45			
पूल									
(e) Bridges ..	..	..	0	0	4	5			
लहान पूल									
(f) Culverts ..	..	..	1	1	12	9			
इतर कामे									
(g) Other Works ..	..	..	76	140	169	222			
रस्त्यांचे बांधकाम (किलोमीटरमध्ये)									
<b>(2) Construction of Roads (in Km.)—</b>									
खडीचे रस्ते									
(a) Metal Roads ..	..	..	45.271	94	72	46			
मुरुम रस्ते									
(b) Murum Roads ..	..	..	328.00	301	405	345			
मातीचे रस्ते									
(c) Earth Roads ..	..	..	294.38	541.60	351.98	335.68			
डांबरी रस्ते									
(d) Tar Roads ..	..	..	0	0	0	0			
(e) Cement Roads ..	..	..	0	0	0	0			
सिमेंट रस्ते									
रस्त्यांचे परिरक्षण (किलोमीटरमध्ये)									
<b>(3) Maintenance of Roads (in Km.)</b>									
खडीचे रस्ते									
(a) Metal Roads ..	..	..	349	222	337	313			
मुरुमाचे रस्ते									
(b) Murum Roads ..	..	..	1913.037	1529.991	2301.787	2066.495			
मातीचे रस्ते									
(c) Earth Roads ..	..	..	845.10	31	896.10	853.80			
डांबरी रस्ते									
(d) Tar Roads ..	..	..	1772	161	1772	116			

## तक्ता-२—चालू

TABLE-II—चालू

(1)	(2)	(3)	(4)	(5)
<b>इमारतीचे बांधकाम संकल्प-चित्राचे प्रकार</b>				
<b>(4) Construction of Buildings-Type Design—</b>				
कर्मचारी वर्गाची निवासस्थाने				
<b>(a) Staff quarters—</b>	..	..	..	..
प्रकार-१				
Type—I	..	..	374	528
प्रकार-२				
Type—II	..	..	132	160
प्रकार-३				
Type—III	..	..	69	89
प्रकार-४				
Type—IV	..	..	10	12
प्रकार-५				
Type—V	..	..	3	6
प्रकार-६				
Type—VI	..	..	1	0
प्रशासकीय इमारती				
<b>(b) Administrative Buildings</b>	..	..	44	62
विश्राम घृहे				
<b>(c) Rest Houses</b>	..	..	14	20
इतर				
<b>(d) Others</b>	..	..	710	816
इमारतीची दुरुस्ती व परिरक्षण			संख्या	..
<b>(5) Maintenance and repairs of Buildings—</b>	..	Number	..	Number
कर्मचारी वर्गाची निवासस्थाने				
<b>(a) Staff Quarters</b>	..	..	960	419
प्रशासकीय इमारती				
<b>(b) Administrative Buildings</b>	..	..	65	189
विश्राम घृहे				
<b>(c) Rest Houses</b>	..	..	32	17
इतर				
<b>(d) Others</b>	..	..	460	306
बांधलेल्या पुलांची संख्या				
<b>(6) No. of Bridges constructed</b>	..	..	0	0
बांधलेल्या लहान पुलांची संख्या				
<b>(7) Number of Culverts</b>	..	..	0	0
खोदलेल्या विहिरींची संख्या				
<b>(8) No. of Wells constructed</b>	..	..	48	7
कुपनलीका				
<b>(9) Borewells</b>	..	..	14	22
				20

## ८. निसर्ग संवर्धन व वन्य पशु संरक्षण

### (१) प्रास्ताविक :

मानव जातीच्या दिर्घ कालावधीच्या हितांचे दृष्टीने जीवशास्त्रीयदृष्ट्या जीवनक्षम वन्यजीव प्रजातीचे काटेकोरपणे संरक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी लहान लहान तळे, पाण्याचा जलाशय, जमीन व जल साधन संपत्तीची कडकपणे राखण करणे जरुरीचे आहे. निसर्ग संरक्षणापासून मिळणारे अफाट फायदे पहाता त्यासाठी पैशाची अनुपलब्धता संख्यात्मकदृष्ट्या क्वचितच आड येते. वन्य प्राणी जीवन हे राष्ट्रीय वारस आहे आणि त्याकरिता कार्यक्रमांचा अग्रक्रम ठरविताना त्यास महत्वाचे स्थान मिळावे.

२. निसर्गाच्या साधन संपत्तीचे जतन आणि त्यांची नैसर्गिक पुनर्जर्तपती व त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने निसर्ग संवर्धन व वन्य प्राण्यांचे परिरक्षण हा कार्यक्रम आहे.

३. या कार्यक्रमाखाली अनेक राष्ट्रीय उद्याने आणि वन्य प्राणी अभयारण्ये यांची रचना अगर निर्मिती करण्यात येते. राज्य वन विभागातर्फे ५ राष्ट्रीय उद्याने, ३६ वन्य प्राणी अभयारण्ये आणि ४१ वन उद्याने प्रस्थापित करण्यांत आली. राष्ट्रीय उद्याने व वन्य प्राणी अभयारण्ये निर्माण करतेवेळी ज्या वन्य प्राणी वस्तीस्थानात काही ठराविक वन्य प्राणी व वन्य पक्षी प्रामुख्याने दिसून येतात अशा ठिकाणांची निवड करण्यात आली. ही निवड जीवशास्त्रीयदृष्ट्या साध्य करण्याचे दृष्टीने शास्त्रीय तत्त्वावर करण्यात आली. राष्ट्रीय उद्यानात व वन्य जीव अभयारण्यात संकटात असलेल्या वन्य प्राणी व पक्षी यांना आवश्यक ते संरक्षण मिळवून देण्यात येते. तथापी, नुसते आवश्यक ते संरक्षण देण्यात वन विभाग आत्मसंतुष्ट नसून आधुनिक शास्त्रोक्त वन्य प्राणी व्यवस्थापनाच्या तंत्रानुसार त्यांच्या वाढीच्या दृष्टीने खास प्रयत्नशील आहे.

४. सर्वसाधारण जनमानसात व विशेषत: युवकात वनाविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी/वाढविण्यासाठी ऐतिहासिक, सौंदर्यविषयक तसेच सामाजिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाणी वन उद्याने प्रस्थापित करण्यात आलेली आहेत. वन उद्यानाचे भेटीमुळे त्या प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या अभ्यासाबाबत आवड निर्माण करण्यास गती मिळते. विशेषत: आजकालच्या नागरीकरणामुळे व शीघ्र औद्योगिकीकरणामुळे पर्यटकांना अशा भेटीमुळे वन शास्त्राच्या बहुविध भूमिकेचे आकलन होण्यास मदत होते.

५. या कार्यक्रमामध्ये वाघांच्या संख्येत शीघ्रतेने घट असल्याची भयसूचकता लक्षात घेऊन तसेच भारत सरकारचे प्रेरणेने “व्याघ्र प्रकल्प” नामक एक योजना सन १९७३ मध्ये प्रथमतः मेळघाट वन क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आली. या प्रकल्प योजनेत संकटात असलेल्या वाघ या वन्य जीवास संपूर्ण संरक्षण देण्यात आलेले असून वाघांची संख्या वाढवण्यासाठी पोषक अशी परिस्थिती निर्माण केली आहे. वाघांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शिकारीच्या सवयी, रोग, सर्वसाधारण जीवनक्रम वगैरेबाबत सखोल अभ्यास करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी मुख्य वनसंरक्षक दर्जाचे असून त्यांना क्षेत्र संचालक, व्याघ्र प्रकल्प असे संबोधण्यात येते त्यांचे हाताखाली २ उपसंचालक, १ संशोधन अधिकारी व इतर कर्मचारी (तांत्रिक व तांत्रिकेतर) कार्यरत आहेत. त्यानंतर वाघांचे अस्तित्व विचारात घेवून त्याचे संगोपन व संरक्षणासाठी ताडोबा-अंधारी, पेंच, सह्याद्री, अशा ३ व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे.

**संघटना.**—या कार्यक्रमांतर्गत वन्य जीवाचे संरक्षण व संवर्धन सर्व त-हेने व्यवस्थित होण्यासाठी सुसंगत व परिणामकारक संघटना निर्माण करण्यात आलेली आहे. ही संघटना मुख्यत्वेकरून राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी अभयारण्ये व वन उद्याने यांच्या विकास योजना तयार करण्याचे कार्य करते. तसेच १९७२ च्या वन्य प्राणी संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे संदर्भात आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन करते. वन्य प्राणी जीवनाबाबतीत दर्जा, शिरगणती, गतिशीलता वगैरे बाबतीत विविध संशोधनाचे संदर्भातसुद्धा मार्गदर्शन ही संघटना देते. वन्य प्राणी जीवनाचे व्यवस्थापन व संरक्षण व्यवस्थित होण्यासाठी वन्य जीवविषयक सर्व बाबींसाठी विशेषज्ञ तयार करण्याचे दृष्टीने संघटना आटोकाट प्रयत्न करीत आहे. ह्या संघटनेचे प्रमुख अधिकारी, प्रधान मुख्य वन संरक्षक या दर्जाचा असून त्यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून संबोधण्यात येते. त्याचे अधिनस्त तीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), ३ मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), ३ मुख्य वनसंरक्षक तथा, क्षेत्र संचालक, व्याघ्र प्रकल्प व ३ वनसंरक्षक (वन्यजीव), ६ उप वनसंरक्षक (वन्यजीव), उपवनसंरक्षक (वन्यजीव) हे कार्यरत असून सहाय्यक वनसंरक्षक व वनक्षेत्राधिकारी व इतर कर्मचारी गट त्यांना सहाय्य करतात.

अ. क्र.	व्याघ्र प्रकल्पाचे नाव	चौ. कि. मी.	स्थापना वर्ष
(१)	(२)	(३)	(४)
(१)	मेळघाट व्याघ्र प्रकल्प	१६७६.९३	डिसेंबर १९७३
(२)	ताडोबा-अंधारी	६१९.७६	२३/०२/१९९५
(३)	पेंच	२५७.२७	२३/०१/१९९९
(४)	सह्याद्री	७४१.२२	०५/०१/२००९
	(कोयना-चांदोली अभयारण्य)		

(दोन) वित्तीय आवश्यकता :

(ii) Financial Requirements :

तक्ता-१  
TABLE—I

(रुपये हजारात)  
(Rs. in thousand)

	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actuals, 2021-2022		अर्थसंकल्प, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023		सुधारित अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023		अर्थसंकल्प, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024	
	एकूण Total		एकूण Total		एकूण Total		एकूण Total	
	(1)	(2)	(3)	(4)	(5)			
<b>निसर्ग संवर्धन व वन्य पशु संरक्षण</b>								
<b>अ—कार्यवार वर्गीकरण—</b>								
<b>(A) Activity Classification—</b>								
(१) निसर्ग संरक्षण व वन्य पशु	155566		536000		440860		580000	
व्यवस्थापन (24060775) (350410)								
(२) अभयारण्य	..		..		..		..	
वन्यपशु व्यवस्थापन व संरक्षण								
(24061243) (24060784) (24062357)	123061		1392500		1392503		999000	९३५
केन्द्रपुरस्कृत १००% ५०% (2406A111)	0		21666		..		..	
(३) वन्यप्राण्याचा हत्यामुळे/हानीमुळे								
झालेल्या नुकसानीची भरपाई (२४०६२३६६)	798837		400012		1100008		700050	
Melghat Tiger Project (2406 A122)	97045		350000		350001		250000	
(2406 A131)	96079		350000		350001		250000	
नि. सं. केन्द्रपुरस्कृत १००% ५०% (..)	..		..		..		..	
N. C. Centrally Sponsored								
(२) वन्यजीवन व्यवस्थापन व संरक्षण	85660		906666		906668		640000	
(24062384) (2406A102)								
एकूण (अ)								
Total-A ..	1356248		3956844		4540041		3419050	

(ब) उद्दीष्टवार वर्गीकरण—

**(B) Objectwise Classification—**

(१) निसर्ग संरक्षण व वन्य पशु

व्यवस्थापन योजनेतर (२४०६०७६६) (2406-0775)

योजनेतर्गत

Nature Conservation and

Wildlife Management— ..

443186

612272

570000

670000

वेतन

Salaries ..

102814

276803

262963

299200

मजुरी

Wages ..

82716

302885

728791

327400

वेतनेतर (मजुरी वगळून)

Non-Salaries (Except Wages) ..

..

..

..

एकूण ..

Total ..

598716

1191960

1561754

1296600

(मेलघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचा विकास)

(२) अभयारण्ये (2406 A122)

(Melghat) (2406 A131)

पैसे

वेतन

Salaries ..

..

..

..

..

मजुरी

Wages ..

144884

350000

350000

20

वेतनेतर (मजुरी वगळून)

Non Salaries (Except Wages) ..

28579

350000

350002

499980

एकूण ..

Total ..

173463

700000

700002

500000

(३) (००)(०३) वन्यपशु व्यवस्थापन

आणि संरक्षण वेतन

(५० % के. पु.) (२४०६०७८४)

०२ मजुरी (2406 A111)

मजुरी वगळून इतर (२४०६२३५७)

0

144083

144083

25

0

170083

170086

274975

एकूण ..

Total ..

0

314166

314169

275000

तक्ता-१—चालू  
TABLE—I--Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousand)

(1)	(2)	(3)	(4)	(5)
(००)(०४) वन्यपशु व्यवस्थापन आणि संरक्षण (१०० %) (२४०६१२४३)				
०१ वेतन	105136	440000	440000	600000
०२ मजुरी	4455	220000	220000	5
मजुरी वगळून इतर	..	13470	440000	149995
एकूण	123061	1100000	110000	750000
(००)(१६) वन्यपशु व्यवस्थापन आणि संरक्षण वेतन (२४०६२३८४)				
०२ मजुरी (2406 A102)	70091	293333	173334	140000
मजुरी वगळून इतर	..	2970	224666	5
..	12599	467887	586668	99995
एकूण	..	85660	985886	500000
Total	..	..	..	..

(दोन) वित्तीय आवश्यकता :  
(ii) Financial Requirements :

तक्ता-१  
TABLE—I

(रुपये हजारात)  
(Rs. in thousand))

	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actuals, 2021-2022	अर्थसंकल्प, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023	सुधारित अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023	अर्थसंकल्प, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024	
	एकूण Total (1)	एकूण Total (2)	एकूण Total (3)	एकूण Total (4)	एकूण Total (5)
(४) (००) (१५) वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे/ हानीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई (२४०६ २३६६)					
वेतन Salaries	..	..	..	..	..
मजुरी Wages	..	..	..	..	..
वेतनेतर Except.	799702	400012	1100008	700050	
एकूण Total ..	799702	400012	1100008	700050	
एकूण (ब) Total ..	..	..	..	..	..
(क) वित्त व्यवस्थेची साधने— (C) Sources of Finance—					
मागणी क्रमांक सी-७ Demand No. C-7	..	..	..	..	..
२४०६-वनीकरण व वन्यजीवन	..	..	..	..	..
2406—Forestry and Wildlife	..	..	..	..	..
मागणी क्रमांक सी-१० ४४०६ वनीकरण व वन्य जीवन यावरील भांडवली खर्च	..	..	..	..	..
Demand No. C-10 4406	..	..	..	..	..
Forestry and Wildlife	..	..	..	..	..
Capital outlay on forestry and Wildlife	..	..	..	..	..
एकूण 'क' Total-(C) ..	..	..	..	..	..

(३) कार्यभाराचा सारांश व वित्तीय आवश्यकतांचे स्पष्टीकरण :

**(III) Workload summary and explanation of Financial requirements :**

खालील तक्त्यात राष्ट्रीय उद्याने, इतर वने उद्याने आणि वन्य पशु-पक्षी अभयारण्य यांची नावे व त्यांची ठिकाणे क्षेत्रासह दिलेली आहेत.

The following table indicates the existing and proposed National Parks, other Forest Parks and Wildlife sanctuaries.

**कार्यक्रम क्रमांक ८**

**तक्ता-दोन**

TABLE-II

अनुक्रमांक Serial No.	उद्यान/अभयारण्याचे नाव Name of the park or sanctuary	ठिकाण (जिल्हा) Location (District)	क्षेत्र (चौ. कि. मी. मध्ये) Area (Sq. Km.)
(1)	(2)	(3)	(4)
<b>(अ) राष्ट्रीय उद्याने</b>			
<i>A. National Parks</i>			
1	संजय गांधी राष्ट्रीय उद्यान Sanjay Gandhi National Park	मुंबई/ठाणे (Mumbai)/Thane	86.96
2	ताडोबा Tadoba	चंद्रपूर Chandrapur	116.55
3	पेंच Pench	नागपूर Nagpur	257.26
4	नवगांव Nawegaon	भंडारा Bhandara	133.88
5	गुगामल राष्ट्रीय उद्यान Gugamal National Park	अमरावती Amravati	361.28
<b>(ब) वन्य पशु अभयारण्ये</b>			
<i>B. Wildlife Sanctuaries</i>			
1	यावल Yawal	जळगाव Jalgaon	177.52
2	राधानगरी (बायसन) Radhanagri (Bison)	कोल्हापूर Kolhapur	351.16
3	कर्नाळा (पक्षी) Karnala (Bird)	सांगली Sangli	12.155
4	तानसा Tansa	रायगड Raighad	304.81
5	नागझिरा Naghira	भंडारा Bhandara	152.81
6	बोर Bor	वर्धा/नागपूर Wardha/Nagpur	61.10
7	देऊळगाव रेहकुरी (काळवीट अभयारण्य) Dewulgaon Rehakuri Kalvit	अहमदनगर Ahmednagar	2.17
8	कारंजा-सोहोळ काळवीट Karanja-Sohal Kalvit	अकोला Akola	18.52
9	माळढोक अभयारण्य Maldhok Sanctuary	अहमदनगर Ahmednagar	8496.44
10	मेळघाट टायगर अभयारण्य Melghat Tiger Sanctuary	अमरावती Amravati	788.75
11	कोयना Koyana	सातारा Satara	423.55
12	चांदोली Chandoli	कोल्हापूर/सातारा/सांगली Kolhapur/Satara/Sangali	317.67

तक्ता-दोन—चालू  
TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
	भिमाशंकर	पुणे-ठाणे	
13	Bhimashankar सागरेश्वर	Pune-Thane सातारा	130.78
14	Sagareshwar फणसाड	Satara रायगड	10.87
15	Phansad नांदूर मध्यमेश्वर (पक्षी)	Raigad नाशिक	69.79
16	Nandur Madyameshwar अंधारी	Nasik चंद्रपूर	100.12
17	Andhari कल्सुबाई-हरिशंद्रगड	Chandrapur अहमदनगर-सोलापूर	509.27
18	Kalasubai-Harishchandragad चपराळा	Ahemadnagar/Solapur गडविरोली	361.71
19	Chaparala गौताळा-ओट्रमघाट	Gadchiroli औरंगाबाद/जळगाव	134.78
20	Gautala-Autramghat पैनगंगा	Aurangabad/Jalgaon नांदेड / यवतमाळ	260.61
21	Painganga अनेर डॅम	Nanded / Yavatmal धुळे	424.89
22	Aner Dam जायकवाडी (पक्षी)	Dhule औरंगाबाद	82.94
23	Jaikwadi मालवण	Aurangabad सिंधुदुर्ग	341.05
24	Malwan काटेपुर्णा	Sindhudurg अकोला	29.12
25	Katepurna नायगंगा मयूर अभयारण्य	Akola बीड	73.69
26	Naigaon टिपेश्वर	Beed यवतमाळ	29.89
27	Tipeshwar Sanctuary अंबाबरवा अभयारण्य	Yavatmal बुलढाणा	148.63
28	Ambabarava Sanctuary ज्ञानगंगा अभयारण्य	Buldana बुलढाणा	127.11
29	Dnyanganga Sanctuary भामरागड अभयारण्य	Buldana गडविरोली	205.63
30	Bhamragarh Sanctuary येडसीराम-लिंगघाट अभयारण्य	Gadchiroli औरंगाबाद	104.38
31	Yedsiram Lingaghath Sanctuary नरनाळा पक्षी अभयारण्य	Aurangabad अकोला	22.38
32	Narnala Bird Sanctuary वान अभयारण्य	Akola अमरावती	12.35
33	Van Sanctuary मयुरेश्वर सुपे अभयारण्य	Amravati पुणे	211.00
34	Mayureshwar Supe Sanctuary लोणार	Pune बुलढाणा	5.15
35	Lonar तुंगारेश्वर	Buldana ठाणे	3.83
36	Tungareshwar	Thane	85.70

तक्ता-दोन—चालू  
TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
<b>१ (ड) वन उद्याने</b>			
I. D. Forest Parks			
		नागपूर	
1	Seminery Hills	Nagpur	0.71
	चिखलदरा अमङ्गरी	अमरावती	
2	Chikhaldara Amzari	Amravarti	0.09
	वडाळी	अमरावती	
3	Wadali	Amravati	0.08
	बोथा	बुलढाणा	
4	Botha	Buldhana	2.00
	पाल	जळगांव	
5	Pal	Jalgaon	0.0240
	तोरणमाळ	धुळे	
6	Toranmal	Dhule	0.2900
	अंजिठा	औरंगाबाद	
7	Ajanta	Aurangabad	2.56
	माथेरान	रायगड	
8	Matheran	Raigad	2.9521
	माहूर	नांदेड	
9	Mahur	Nanded	2.60
	सिंहगड	पुणे	
10	Sinhgad	Pune	0.255
	शिवनेरी	पुणे	
11	Shiveneri	Pune	1.4426
	प्रतापगड	सातारा	
12	Pratapgarh	Satara	0.04
	प्रतापसिंह (महाबळेश्वर)	सातारा	
13	Pratapsinh (Mahabaleshwar)	Satara	0.10
	आळते	कोल्हापूर	
14	Alte	Kolhapur	
	तबक	कोल्हापूर	
15	Tabak	Kolhapur	0.03
	दांडोबा टेकडी	सांगली	
16	Dandoba Hills	Sangli	11.03
	आंबोली	सिंधुदुर्ग	
17	Amboli	Sindhudurg	0.05
	पाटणादेवी	जळगांव	
18	Patanadevi	Jalgaon	0.1971
	उनपदेव	जळगांव	
19	Unapdeo	Jalgaon	
	मुठामुठा (पक्षी)	पुणे	
20	Muthamutha (Bird)	Pune	0.134
	पांचगांव पर्वती वनविहार	पुणे	
21	Panchagaon Parwati Van Vihar	Pune	2.45
	भांबुर्डा	पुणे	
22	Bhamburda	Pune	0.9714
	एलीफेटा -घारापुरी	रायगड	
23	Elifanta Gharapuri	Raigad	1.32
	गणेशपुरी	ठाणे	
24	Ganeshpuri	Thane	28

तक्ता-दोन—चालू  
TABLE-II—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
		ठाणे	
25	Asangaon Sales Depot वडाली मालखेड	Thane अमरावती	2.50
26	Wadali Malkhed नरेंद्र डोंगर	Amravati सावंतवाडी	144.16
27	Narendra Dongar तळकटबाग	Sawantwadi सिंधुदुर्ग	0.05
28	Talkatbag सप्तशृंगीगड	Sindhudurg नाशिक	..
29	Sapta Shrungi Gad कोडेश्वर	Nasik नंदुरबार	0.20
30	Kondeshwar अर्नाळा	Nandurbar ठाणे	0.2000
31	Arnala बनेश्वर	Thane पुणे	0.1503
32	Baneshwar दौलताबाद	Pune औरंगाबाद	0.830
33	Doulatabad कोयना	Aurangabad सिंधुदुर्ग	2.00
34	Koyana पंडित जवाहरलाल नेहरू	Sindhudurg नाशिक	..
35	Pandit Jawaharlal Nehru रामटेक मृग विहार	Nasik नागपूर	0.03
36	Ramtek Mrug Vihar माणिकगड	Nagpur चंद्रपूर	..
37	Manikgarh अवसरी घाट	Chandrapur पुणे	0.3520
38	Awasary Ghat मायणी	Pune सातारा	0.1
39	Mayni कोथरुड	Satara पुणे	0.06
40	Kotharud धुमनापूर	Pune यवतमाळ	2.0350
41	Dhumnapur लोनीबार लिंगा	Yavatmal अकोला	0.2
42	Lonibar Linga सौताडा	Akola बीड	2.07
43	Soutada घारापुरी	Beed ठाणे	0.61
44	Gharapuri सारंगपुरी	Thane वर्धा	..
45	Sarangpuri कोडेश्वर	Wardha नंदुरबार	..
46	Kondeshwar	Nandurbar	0.2000

तक्ता दोन—चालू  
TABLE II—Contd.

	(1)	(2)	(3)	(4)
२ (ङ) वन उद्यानास/अभयारण्यास भेटी दिलेल्या व्यक्तींची संख्या				
II (D) No. of Visitors	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
३ (ई) वसूल केलेली रक्कम (रुपये हजारात)				
III (E) Charges recovered (Rs. in Thousand)	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..

व्याघ्र गणना, सन १९८४ ते २००९ पर्यंतची तुलनात्मक माहिती

वाघांची संख्या

अ.क्र.	वर्ष	नर	मादी	छावे (पिल्ले)	लिंग न ओळखलेले	अतिरिक्त पुराव्या आधारे	एकूण	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
१	१९८४	१४०	१०२	४२	१७	..	३०१	राज्यातील संरक्षित
२	१९८९	१८२	१५२	३६	४७	..	४१७	क्षेत्रे व अन्य वन व वनेतर
३	१९९३	७३	८०	१६	१०	१७	२७६	क्षेत्रातील मोजणी
४	१९९७	९८	११३	९	५	३२	२५७	
५	२००१	८७	१०५	१४	११	२१	२३८	
६	२००५	८९	११९	३१	५	२४	२६८	
७	२००६	५०	८४	१२	..	१९	१६५	फक्त संरक्षित
८	२००७	४५	७३	२०	३	७	१४८	क्षेत्रातील मोजणी
९	२००८	..	मध्ये संरक्षित क्षेत्रात वन्यप्राण्यांची प्रगणना झालेली नाही.					
१०	२००९	..	मध्ये संरक्षित क्षेत्रात वन्यप्राण्यांची प्रगणना झालेली नाही.					

नवीन ट्रांझेकट लाईन पद्धतीने झालेल्या प्रगणनेचा निष्कर्ष

अ.क्र.	वर्ष	राज्यातील वाघांची किमान संख्या (३)	राज्यातील वाघांची कमाल संख्या (४)	राज्यातील वाघांची सरासरी संख्या (५)	शेरा (६)
११	२००६	७६	१३१	१०३	प्रगणनेचा निष्कर्ष २००७ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध झाला.
१२	२०१०	१६०	१९६	१६९	प्रगणनेचा निष्कर्ष २०११ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध झाला.
१३	२०१४	१६३	२१६	१९०	
१४	२०१८	२६०	३५४	३१२	

## (५) व्याघ्र प्रकल्प :

अ.क्र.	कालावधी वर्ष	व्याघ्र प्रकल्पाचे नाव	विभाग	जिल्हा	क्षेत्र (चौ. कि. मी.)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	डिसेंबर/१९७३	मेळघाट व्याघ्र प्रकल्प	अमरावती	अमरावती	१६७६.१३
२	फेब्रुवारी/१९९५	ताळोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प	नागपूर	चंद्रपूर	६१९.७६
३	जानेवारी/१९९९	पेंच व्याघ्र प्रकल्प	नागपूर	नागपूर	२५७.२७
४	जानेवारी/२००९	सह्याद्री व्याघ्र प्रकल्प	कोल्हापूर	कोल्हापूर/सांगली/सातारा/रत्नागिरी	७४९.२२

## ९. उपवने व कल्याणविषयक कार्यक्रम

### (१) प्रास्ताविक :

वन खात्याच्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी या विभागांत मोठ्या प्रमाणात मजूर नेमले जातात. मजूरवर्गाच्या दृष्टीने लाभकारक वातावरण तयार करून परस्पर सामंजस्य व सहकार्य हवे याची खात्यास पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या चांगल्या, सामाजिक, आर्थिक दर्जासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून सर्वतोपरी उन्नतीसाठी जोराचे प्रयत्न करीत आहे. वन मजूर कल्याण कार्यक्रमांत छोटी धरणे बांधणे, पाझर तलाव, विहिरी, श्रमिकासाठी विसावा गृहे बांधणे, रस्ते तयार करणे, झोपड्या बांधणे ही कामे खात्यामार्फत हाती घेण्यात येतात. वन कामगार/मजुरांना वैद्यकीय मदत मिळण्याच्या दृष्टीने अंतर्गत वनात वैद्यकीय उपचारासाठी दवाखाने प्रस्थापित करण्यात आलेले आहेत. याशिवाय वन कामाचे जागेपासून जवळ राहात असलेल्या वन मजुरांचे सर्वसाधारण आरोग्य व त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी खात्यामार्फत फिरत्या दवाखान्याची सोय करण्यात येते.—

अनुक्रमांक (१)	बांधकामाचा तपशील (२)	संख्या (३)
१ विहिरी	.	०
२ तलाव	.	०
३ छोटी धरणे	.	०
४ श्रमिक विसावागृहे	.	०
५ समाजाकरिता सभागृहे	.	०
६ नलिका विहिरी	.	०
७ फिरत्या दवाखान्याची स्थापना	.	०

(दोन) वित्तीय आवश्यकता :  
(ii) Financial Requirements :

तक्ता एक  
TABLE I

(रुपये हजारात)  
(Rs. in thousands)

	प्रत्यक्ष खर्च, २०२१-२०२२ Actuals Expenditure 2021-2022	अर्थसंकल्प, २०२२-२०२३ Budget Estimates, 2022-2023	सुधारित अंदाज, २०२२-२०२३ Revised Estimates, 2022-2023	अर्थसंकल्प, २०२३-२०२४ Budget Estimates, 2023-2024
	एकूण Total (1)	एकूण Total (2)	एकूण Total (3)	एकूण Total (4)
<b>वने उपवने व कल्याणविषयक कार्यक्रम</b>				
अ—कार्यवार वर्गीकरण—				
(A) Activitywise Classification—				
(१) भाडेपड्यावर दिलेल्या जंगलाचे भाडे व शासनाच्या देखरेखीखाली वनाबाबतच्या भागधारकांना पैसे भारीत. देणे. (2406 0641)	188	188	169	250
(I) Rent of leased forest and payment to Government	126811	172343	151809	188000
(२) वन उद्याने व पर्यटकांसाठी सुविधा (2406 0659) (३) (००) (२०) महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ		..		50000
(II) Forest Parks and Tourists Complexes (2406A 096)	3555	27000	21232	68
(३) भोगवटदारांच्या झाडांची विक्री करणे आदिवासी खातेदारांना प्रदाने. (2406 0686)				
(III) Payment to Adiwasī Khatedars Tribes belonging to Scheduled Tribes.	10522	30000	21525	60000
(४) वन विकास महाराष्ट्र मर्यादित यांस देय असलेले अधिकरण खर्च (2406 0668) वन मजुरांना थकबाकी भारीत.	0	01	34155	1
(IV) Payment of arrears wages to Labours	2675993	300256	3000201	3250310
(५) वन मजुरांच्या अधिसंख्य पदाची निर्मिती (24061898)				
(V) Creation of Supernumerary Posts for Forest labourers	..	..	..	..
(६) वन कामगारासाठी अधिरूप पदाची निर्मिती नियमित आस्थापनेवर	..	..	..	..
(७) वन कामगार कल्याण (24060677)				
(VII) Forest Labour Welfare	4070	4609	4334	4970
(८) वनक्षेत्रामध्ये विकास महा. राज्य प्राणी संग्रहालय (२४०६ अ ०८७) व ईको टूरिझम (24062295)	7638 345264	18085 1300076	10362 949414	19780 1557000
एकूण (अ)				
Total-A ..	3170486	1825558	4193201	5130311

तक्ता १—चालू  
TABLE I--Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousand))

(1)	(2)	(3)	(4)	(5)
<b>(ब) उद्दिष्टवार वर्गीकरण—</b> <b>(B) Objectwise Classification—</b>				
<b>(१) भाडपट्ट्यावर दिलल्या जगताचे भाडे</b> व शासनाच्या दखरखोखाली वनाबाबताच्या भागधारकाना पेसे दण. (२४०६ ०६४१)	188	188	169	250
(I) Rent of leased forest payment to Government. दत्तमत्त				
एकूण Total ..	188	188	169	250
<b>(२) वन उद्याने व पर्यटकांसाठी सुविधा—State and Distt.</b> <b>(II) Forest Parks and Tourist Complexes —</b>				
वेतन (2406 0659)				
Salaries ..	98085	135000	118000	145000
मजुरी				
Wages ..	11699	12994	12344	14000
वेतनत्र (मजुरी वगळून)				
Non-Salaries (Except Wages)	17027	24349	21465	29000
एकूण Total ..	126811	172343	151809	188000
<b>(३) महाराष्ट्र राज्य निसर्ग मंडळाची स्थापना</b> <b>(००) (20) Establishment of Maha. Eco Tourism forest</b>				
वेतन (2406 A 096)				
Salaries ..	2731	12370	8000	13606
मजुरी				
Wages ..	399	6878	6534	2835
वेतनत्र				
Non-Salaries	425	7752	6698	33559
एकूण Total ..	3555	27000	21232	50000
<b>(३) (III) वनविकास महामंडळ मर्यादित यास देय</b> असलली अभिकरण खर्च (2406 0668)	0	01	34155	1
एकूण Total ..	0	01	34155	1
<b>(४) वन मजुराचे कल्याण—</b> <b>(VI) Forest Labour Welfare —</b>				
वेतन (२४०६ ०६७७)				
Salaries ..	3765	4261	4048	4600
वेतनत्र (मजुरी वगळून)				
Non-Salaries (Except Wages)	305	348	286	370
एकूण Total ..	4070	4609	4334	4970

(५) महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय

प्राधिकरण (2406 A 087)

वेतन

Salaries

..

7385

14500

9000

14800

वेतनेतर

Grants

..

253

3585

1362

4980

एकूण ..

Total ..

7638

18085

10362

19780

(६) महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या भोगवटा-

दारांच्या झाडांची विक्री करणेसाठी

आदिवासी खातेदारांना प्रदाने—

(VI) Payment to *Adiwasī Khatedars*

under Maharashtra sale of trees by  
occupants belonging to Scheduled  
Tribes.— (2406 0686)

वेतनेतर

02-Salaries

..

1330

2100

1995

4267

४४

मजुरी व्यतीरीकृत इतर खर्च

Grants

..

9192

27900

19530

55733

एकूण ..

Total ..

10522

30000

21525

60000

(६) (०५) वनक्षेत्रामध्ये पर्यटन विकास(राज्य) (२४०६ ८६५१)

मजुरी

..

0

300

..

..

वेतनेतर (मजुरी वगळून)

..

0

1200

..

..

एकूण ..

0

1500

..

..

(०२)(०६) ईको दुरीझम (राज्य) (२४०६ २२९५)

वेतन

..

1872

5216

3600

3500

मजुरी

..

56000

157649

149767

133382

वेतनेतर (मजुरी वगळून)

..

287392

1137211

796047

1420118

एकूण ..

345264

1300076

949414

1557000

तक्ता १—चालू  
TABLE I--Contd.

(रुपये हजारात)  
(Rs. in thousand))

(1)	(2)	(3)	(4)	(5)
(c) वन मजुरांच्या अधिसंख्य पदाची निर्मिती				
(VIII) Creation of Supernumary posts for Forest Labouries.				
वेतन (2406 1898)				
Salaries ..	2675918	3000000	3000000	3250000
मजुरी				
Wages ..	..	..	..	..
वेतनेत्र				
Non-Salaries ..	75	256	201	310
एकूण				
Total ..	2675993	3000256	3000201	3250310
(9) वन कामगारांसाठी अधिसंख्य -वेतन				
पदाची निर्मिती, नियमित -वेतनेत्र	315802	428408	370500	411000
आस्थापनेवर रोजंदारी करणारा	07	300	17	30
कर्मचारी (२४०६ ८५७१)	315809	428708	370517	411030
एकूण (ब) स्थूल				
Total (B) Gross ..	..	..	..	..
(क) वित्त व्यवस्थेची साधने— भारीत				
(C) Sources of Finance —				
मागणी क्रमांक सी-७				
Demand No. C-7 ..	..	..	..	..
२४०६, वनीकरण व वन्य जीवन	..	..	..	..
2406, Forestry and Wild Life	..	..	..	..
4406, Forestry and Wild Life	..	..	..	..
एकूण (क)				
Total (C) ..	..	..	..	..

(तीन) कार्यक्रमाच्या कार्यभाराचा सारांश आणि वित्तीय आवश्यकतेचे स्पष्टीकरण :

**(III) Workload Summary and Explanation of Financial Requirements :**

खालील तक्त्यात वन कामगारांच्या संबंधातील कल्याण कार्यक्रम, निस्तार इत्यादीबाबत उपभोगण्यात आलेले विशेष अधिकार २०२१-२०२२ आणि २०२२-२०२३ मध्ये असलेले व सन २०२३-२०२४ मध्ये अपेक्षित असलेले याबाबत माहिती दिली आहे.

The following table gives the Welfare Activities in respect of Forest Villages and Forest Labour, No. of Seedling distributed during the Vanamahotsava and the privileges availed of under Nistar etc., during 2021-2022 and 2022-2023 and those expected during 2023-2024.

**कार्यक्रम क्रमांक-९**

तक्ता - दोन

TABLE - II

		२०२१-२२ मधील कामे (प्रत्यक्ष) Works undertaken during	२०२२-२३ मधील कामे (अंदाजित) Works Estimated during	२०२३-२४ मधील कामे (प्रस्तावित) Works proposed during
	(1)	(2)	(3)	(4)
(I)	कामगारांसाठी शेड	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
(II)	Labour Shed	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
	बांधलेल्या विहिरींची संख्या			
(III)	No. of Wells constructed	.. .. .. .. ..	0 0 0 0 0	0 0 0 0 0
	कुपनलिका			
(IV)	Tubewells	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
	बांधलेल्या धरणांची संख्या	(१) वनबंधारे		
(V)	No. of Dams constructed	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
	बांधलेल्या अनिकटांची संख्या	(२) वनतळे		
(VI)	No. of Anicuts constructed	.. .. .. .. ..	0 0 0 0 0	0 0 0 0 0
	वन कामगारांना सायकली पुरविणे (लाभधारक संख्या)			
(VII)	Supply of Bicycles to Forest Labourers (Beneficiaries No.)	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
	वन कामगारांना बैलगाड्या पुरविणे (लाभधारक संख्या)			
(VIII)	Supply of Bullock-carts to Forest labourers	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
	वन कामगारांना प्रकाष्ठ उपकरणे पुरविणे (लाभधारक संख्या)			
(IX)	Supply of Instruments to Forest Labourers (Beneficiaries No.)	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..
	वनवराई निस्तार आणि इतर विशेष सवलती—(१) बांबू (बुरुड लोकांना)	77423	89934	99022
(X)	Forest grazing Nistar and other privileges—(२) जनावरांची संख्या	76773	83598	57370
	निस्तार व इतर सवलती देण्यात आलेले परिमाण—			
	(अ) Nistar and other Privileges quantity issued—			
	निस्तार व इतर सवलती देण्यात आलेले परिमाण—			
(1)	Cart loads	जळावू लाकूड 901 वीट	445 वीट	512 वीट
	माणसाने वाहून नेण्याजोगा भार	बांबू 276621	285526	298710
(2)	Head loads	फाटे .. .. ..	.. .. ..	.. .. ..
	उत्पादनाचे मूल्य (रुपये हजारात)	इतर .. .. ..	.. .. ..	.. .. ..
(3)	Value of the Product (Rs. in thousand)	.. .. .. .. ..	0 0 0 0 0	0 0 0 0 0
	सवलतीच्या दराने मूल्य (रुपये हजारात)			
(4)	Value at concessional rates (Rs. in thousand)	.. .. .. .. ..	825727 878719	958274
	खतांची निर्मिती			
(5)	Manufacture of fertilizer	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..	.. .. .. .. ..

जनतेमधील सौंदर्यदृष्टीत वाढ होण्यासाठी ज्या वन उद्यानात सामाजिक कार्य म्हणून सुधारणेची कामे हाती घेतली आहेत अशा वन उद्यानांची नावे खालील तक्त्यात दिलेली आहेत.-

The following table indicates the names of Forest Parks where Development Works are undertaken as Social Activity, so as to increase beauty scene amongst the public.

### कार्यक्रम क्रमांक-१

तक्ता - तीन

TABLE - III

वन उद्यानाचे नाव :

**Name of the Forest Park :**

एकूण ४३ वन उद्याने आहेत. वन उद्यानाची यादी पृष्ठ क्रमांक १३८ ते १४१ मध्ये देण्यात आली आहे.

खाली दर्शविलेल्या वने उद्यानात विविध विकास कामे हाती घेण्यात येत आहेत :-

जनतेमधील सौंदर्यदृष्टीत वाढ होण्यासाठी वन उद्यानात सामाजिक कार्य म्हणून सुधारणेची कामे हाती घेतलेली आहेत त्यांचा तपशील  
ठाणे -वृत्त (रुपये हजारात)

अ. क्र.	तपशील (२)		सन २०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४
			मधील प्रत्यक्ष	मधील अंदाजित	मधील अपेक्षित
			कामे (३)	कामे (४)	कामे (५)
१	जुम्मापट्टी नर्सरी सभोवार तार कुंपन	.	.	.	.
२	माथेरान गिरीस्थान येथील वाहन तळाची सुधारणा	.	.	.	.
३	माथेरान गिरीस्थान व घारापुरी येथे विकासाची कामे व देखभाल	.	.	.	.
४	दस्तुरी येथील पार्किंगसाठी रोलिंग तयार करणे	.	.	.	.
५	माथेरान वन उद्यानात खेळाचे साहित्य खरेदी करणे	.	.	.	.
६	उद्यानात रोपे तयार करणे	.	.	.	.
७	फलक तयार करणे	.	.	.	.
८	घारापुरी उद्यानातील जमीन सुधारणा	.	.	.	.
९	घारापुरी उद्यानात हिरवळ तयार करणे	.	.	.	.
१०	माथेरान वन उद्यानाची सुधारणा	.	.	.	.
११	नागाव बीजगुणन केंद्र येथे तंबू उभारणे	.	.	.	.
१२	अलिबाग येथील कान्होजी आंगे उद्यानाची सुधारणा	.	.	.	.
१३	कर्जत तालुक्याची रानमाची/ढाक/तुंगद/पेठ या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणेसाठी चौथेर बांधणे	.	.	.	.
१४	वन माहिती केंद्र व शैक्षणिक केंद्र भानवज दुरुस्ती.	.	.	.	.
१५	बगिखरी, मुरबाड निसर्ग पर्यटनस्थळ विकास व थिवकी निसर्ग पर्यटनस्थळ विकास	.	१३५७३	५०००	२०००
१६	छहाण वनविभागातील बोर्ड व कासा येथे निसर्ग पर्यटनस्थळ.	.	२०६७	१८२०	१५००
एकूण			१५६४०	६८२०	३५००

यवतमाळ-वृत्त

वसंत स्मृति उद्यान, यवतमाळ

		२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४
१	शोभीवंत झाडाची लागवड	०	०	०
२	शोभीवंत झाडाची लागवड दारव्हा वनउद्यान	०	०	०
३	चेनलिंग फेन्सिंग	०	०	०
४	बोअरवेल खोदणे पाईपलाईनसह	.	.	.
५	ठिबक सिंचन कामे	०	०	०
६	१६०० वृक्षाची देखभाल	०	०	०
७	५०० शोभीवंत वृक्षाची लागवड	०	०	०

तक्ता - तीन-चालू  
TABLE - III-*contd.*

(१)	(२)	(३)	(४)	(५)
<b>यवतमाळ-वृत्त</b>				
८ सोलर लाईट बसविणे-१०	.	.	○	○
९ लॉन मेन्टेनन्स	.	.	..	..
१० सिमेंट प्लग बांधकाम	.	.	..	..
११ लॉन कटिंग मशिन	.	.	..	..
<hr/>				
		एकूण :	○	○
<hr/>				
१२ शोभीवंत झाडांची लागवड तृतीय वर्ष	.	.	..	○
१३ दारव्हा वनउद्यान-शोभीवंत झाडांची लागवड करणे	.	.	..	○
१४ टेर्भिंग पाथ-दारव्हा	.	.	..	○
१५ उद्यानचे प्रवेशद्वार तयार करणे-दारव्हा	.	.	..	○
१६ १६०० वृक्षाची देखभाल-चौथे वर्षे	.	.	..	○
१७ ५०० शोभीवंत वृक्षाची लागवड वर्षे २ रे	.	.	..	○
१८ प्लॉन मेंटेनन्स करणे	.	.	..	○
<hr/>				
		एकूण :	..	○
<hr/>				
<b>पुणे-वृत्त</b>				
१ सिध्देश्वर वनविहार-सोलापूर इको-लायब्ररीची स्थापना	.	.	..	○
२ बनेश्वर उद्यानाचा विकास-मोर	.	.	..	○
३ शिवनेरी किल्ला पर्यटन	.	.	..	○
४ जून्नर	.	.	..	..
<hr/>				
		एकूण :	..	..
<hr/>				
<b>गडचिरोली - वृत्त</b>				
१ सेमानादेव पर्यटन स्थळ	.	.	..	..
<hr/>				
<b>औरंगाबाद - वृत्त</b>				
१ अंजिठा वनउद्यान	.	.	..	विकास
२ हिमायतबाग वनउद्यान	.	.	..	कामे
३ जायकवाडी (संत ज्ञानेश्वर) उद्यान	.	.	..	प्रगती
४ येलदरी वनउद्यान	.	.	..	पथावर आहे.
<hr/>				
<b>चंद्रपूर - वनवृत्त</b>				
१ ब्रह्मपूरी येथे वन उद्यान तयार करणे	.	.	१७५२	२५०००
२ बॉटनिकल गार्डन, विसापूर	.	.	१५०७६	○
<hr/>				
		एकूण :	१६८२८	२५०००
<hr/>				

### कार्यक्रम क्रमांक-९

तक्ता - ४

TABLE - IV

खालील तक्त्यात जिल्हा परिषदांना देण्यात येणा-या ७ टक्के वन महसूल अनुदानाची माहिती दर्शविण्यात आलेली आहे :-

The following table indicates the 7 per cent Forest Revenue Grants given to Zilla Parishads.—

(Rs. in thousand)

अ. क्र. Serial No.	जिल्ह्याचे नाव Name of District	सन २०२१-२२ करीता मंजूर अनुदान व प्रत्यक्ष खर्च		सन २०२२-२३ मधील मंजूर अनुदान Sanctioned Grants during 2022-2023		Remarks (१ एप्रिल २२ ते डिसेंबर २२ पर्यंत)
		मंजूर अनुदान सन २०२१-२२ Sanctioned grants during 2021-2022		सन २०२१-२२ मधील प्रत्यक्ष खर्च Actual Expenditure during 2021-2022		
		(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	अमरावती	.. .. ..	४३९	४३९	१०९.६०	सन २०२१-२२ करीता
२	अकोला	.. .. ..	२६	२६	०.८६	मंजूर अनुदानापैकी
३	वाशिम	.. .. ..	४२५	४२५	४३.०९	१०% अनुदान वाटप
४	बुलढाणा	.. .. ..	३	३	३.३१	करण्यात आले आहे.
५	यवतमाळ	.. .. ..	४७५५	४७५५	४७०.३४	उर्वरित ६५%
६	नागपूर	.. .. ..	३०४३	३०४३	६३८.६३	अनुदानापैकी गडविरोली
७	वर्धा	.. .. ..	४५८	४५८	२०१.९४	व पूणे जिल्हा परिषद
८	भंडारा	.. .. ..	१५९८	१५९८	३४१.९८	वगळता इतर जिल्ह्यांनी
९	चंद्रपूर	.. .. ..	३५०	३५०	२९१.८४	उपयोगिता प्रमाणपत्र
१०	औरंगाबाद	.. .. ..	९६	९६	२४.२८	सादर न केल्याने वाटप
११	जालना	.. .. ..	५९	५९	२.८८	करता आलेले नाही.
१२	नांदेड	.. .. ..	१३७७	१३७७	४७६.०९	
१३	परभणी	.. .. ..	५१	५१	७.८८	
१४	बीड	.. .. ..	७०	७०	१२.३७	
१५	उस्मानाबाद	.. .. ..	३६	३६	८.७७	
१६	सोलापूर	.. .. ..	३	३	०.४३	
१७	रत्नागिरी	.. .. ..	१५४	१५४	४७.७५	
१८	सिंधुदुर्ग	.. .. ..	१६५	१६५	४४.४५	
१९	पुणे	.. .. ..	३१	३१	०.४३	
२०	कोल्हापूर	.. .. ..	४६८	४६८	३३२.८३	
२१	सातारा	.. .. ..	२३३	२३३	७४.०८	
२२	सांगली	.. .. ..	११४	११४	३०.२१	
२३	ठाणे	.. .. ..	३४	३४	४.६०	
२४	रायगड	.. .. ..	११	११	१.७३	
२५	नाशिक	.. .. ..	३०३	३०३	७४.५१	
२६	धुळे	.. .. ..	९६	९६	२३.४५	
२७	नंदुरबार	.. .. ..	३४८	३४८	७०.७७	
२८	जळगाव	.. .. ..	२६५	२६५	१३.१८	
२९	गडविरोली	.. .. ..	५६९३८	५६९३८	१६६४२.७७	
३०	लातूर	.. .. ..	२१	२१	३.१६	
३१	अहमदनगर	.. .. ..	११७	११७	५४.६६	
३२	हिंगोली	.. .. ..	१५४	१५४	५६.९६	
३३	गोदिया	.. .. ..	४२०५	४२०५	९९२.३२	
३४	पालघर	.. .. ..	४	४	०.००	
एकूण		..	७५६५०	७५६५०	२११८२.०७	..

## १०. वन विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित

### (एक) प्रास्ताविक :

**मुख्यतः** पूर्वीचे समुपयोजन तसेच उत्पादनाचा दर्जा व परिणाम या दोन्ही बाबतीत सुधारित उत्पादनक्षमता आणण्याकरिता पुरेशी गुंतवणूक न झाल्यामुळे या राज्यातील वनांपासून मिळाणारे दर हेक्टरी दरसाल उत्पादन व महसूल अत्यंत कमी आहे. कमी उत्पादनावरून उत्पादन करण्याच्या वन ठिकाणांची अंतर्गत अनुत्पादकता दिसून येत नाही तर त्यावरून चांगल्या जागेवरील सध्याच्या कमी मूल्यांच्या मिश्रजातीचे मूल्यवान प्रजातीच्या पूर्णसंग्रहित जातीमध्ये रूपांतर करणे, वनांतील दळणवळणाच्या संबंधित तितक्याच प्रमाणात विकास घडवून आणणे, आंडके पाडण्याची सुधारित पद्धती इत्यादीच्या बाबतीत पुरेशी गुंतवणूक करण्यात न आल्याचे दिसून येते. राज्यातील संभाव्य उत्पादनक्षमता आढळून येणा-या वनांतील मोठ्या प्रमाणातील क्षेत्रांचे केवळ कमी खर्चाच्या इमारती लाकडांच्या जातीसाठी व औद्योगिक लाकडांसाठी जरी रूपांतर केले तरीही दोन दशकातच त्यापासून अनेक पटींनी महसूल मिळू शकेल.

**वित्तीय बांधीलकी** अर्थात दीर्घ मुदतीच्या तत्त्वावरील निधिवरील मर्यादा, व्यापक अधिकारिता व सर्वसाधारण विकास पद्धती या गोष्टी नियोजित प्रकृष्ट व्यवस्थापनातील मुख्य अडचणी ठरल्या आहेत. वन व्यवसाय हा निश्चितपणे भरपूर लाभ प्राप्त करून देणारा व काटकसरीच्या धोरणात चालविलेला असा वाणिज्यक उपक्रम करू शकेल अशी वनक्षेत्रे अनुत्पादक म्हणून ठेवून वन भांडवल रोखून ठेवणे हे खरोखरच चुकीचे आहे. राज्यामध्ये प्रकृष्ट विकासाकरिता विस्तृत वनक्षेत्र उपलब्ध आहे. म्हणून मार्च १९६९ मध्ये वन विकास मंडळाची स्थापना झाली.

**मंडळाने मुख्यतः** संकीर्ण वनांतील सधन भूखंडामध्ये झाडे पाडणे, वन रोपन, वन उत्पादनाची विक्री व इतर वनविषयक कामे हाती घेवून त्या भू-खंडाचे शक्यतो अत्यावधीतच मुबलक उत्पन्न देणा-या मूल्यवान जातीचा समावेश असलेल्या भू-खंडामध्ये रूपांतर करण्याचेही काम हाती घेतले होते. याशिवाय मंडळाने उपलब्ध वन साधनांच्या एकात्मिक पद्धतीने उद्योगधंद्याकरिता वापर करणे, कुशलता वाढविणे, वनामध्ये नोकरीधंद्यात अधिक संधी निर्माण करणे यासंबंधीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.

प्रारंभी (१) नागपूर, (२) भंडारा, (३) पश्चिम चांदा व (४) मध्य चांदा वन विभाग येथील चार युनिट्स मधील सुमारे २४,००० ते ३०,००० हेक्टर क्षेत्राचे रूपांतर करण्यापुरतेच मंडळाचे काम मर्यादित होते. याबाबतीत, वन विकास मंडळाने प्रथम सुरु केलेला विकास कार्यक्रम परिणामकारकरीतीने कार्यान्वित करून त्यांचा विस्तार करण्याकरिता महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले होते. हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरल्याने वन विकास मंडळे प्रस्तावित महामंडळात दिनांक २ ऑक्टोबर, १९७४ पासून कर्मचा-यांसह विलीन झाली.

जागतिक अन्न कार्यक्रम योजना, दिनांक २५ ऑक्टोबर १९७४ पासून वन विकास महामंडळाकडे सुपूर्द्ध करण्यात आली आहे.

वनविकास महामंडळ हा शासकीय उपक्रम असून त्यासाठी आवश्यक ते भागभांडवल/कर्ज शासन पुरवित आहे.

परंतु, वन विकास महामंडळातर्फे वनरोपणासाठी होणा-या झाडे तोडीवर शासनाने प्रतिबंध घातल्याने मंडळाचा आधीचा रोपवन कार्यक्रम बंद झाला आहे. आता शासनाच्या ३ जून १९८७ च्या निर्णयानुसार वन विकास मंडळास वनजमिनीवर भरीव वनीकरण करण्याचा भाग म्हणून निकृष्ट व अवनत क्षेत्रात वनीकरण करण्यास सांगितले आहे. तसेच भरीव वनीकरणासाठी एक प्रकल्प बनवून कर्ज पुरवठयासाठी वित्तीय संस्थांना सादर करण्यास सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने काम सुरु आहे.

वन विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित  
FOREST DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA

वित्तीय आवश्यकता :

Financial Requirement :

**कार्यक्रम क्रमांक-१०**

तत्काल - १

TABLE - I

वर्ष Year	महाराष्ट्र राज्यातील एकूण वन क्षेत्र (हेक्टरमध्ये) Total Forest area in Maharashtra (in Hect.)	वनविकास महामंडळ च्या ताब्यातील वन क्षेत्र (हेक्टरमध्ये) Forest area in Possession of F.D.C.M. (in Hect.)	वनविकास महामंडळाला दिलेले अंशदान (रुपये हजारात)			
			प्र. शि. २४०६	४४०६	६४०६	
			M. H. 2406	4406	6406	Contribution to F.D.C.M. (Rs. in thousands)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	Total (7)
२०११-२०१२ मध्ये						
During 2011-12	..	Do	393051	11121	0	.. 11121
२०१२-२०१३ मध्ये						
During 2012-13	..	Do	393085	11121	500	.. 11621
२०१३-२०१४ मध्ये						
During 2013-14	..	Do	393085	32295	33775	.. 66070
२०१४-२०१५ मध्ये						
During 2014-15	..	Do	393085	26177	36485	.. 62662
२०१५-२०१६ मध्ये						
During 2015-16	..	Do	39305	26177	36485	.. 62662
२०१६-२०१७ मध्ये						
During 2016-17	..	Do	368380	47983	32802	.. 80785
२०१७-२०१८ मध्ये						
During 2017-18	..	Do	368380	21121	2500	.. 23621
२०१८-२०१९ मध्ये						
During 2018-19	..	Do	368380	21121	2500	.. 23621
२०१९-२०२० मध्ये						
During 2019-20	..	Do	368380	66599	2500	.. 23621
२०२०-२०२१ मध्ये						
During 2020-21	..	Do	64131.366	0	0	0

सन २०२२-२३ चे कार्यक्रम अंदाजपत्रकासाठी महालेखापाल यांचेकडील निरीक्षण/परिच्छेदाची माहिती, दिनांक ३०-१२-२०२२ ची स्थिती :

- (अ) महसूली जमा
- (ब) खर्च विषयक
- (क) करमणूक कर
- (ड) प्रारूप परिच्छेद

विभागाचे नाव (१)	जिल्ह्याचे नाव (२)	वर्ष (३)	सन २०२२-२३ वर्षाचे सुरुवातीचे मध्ये प्राप्त झालेले				सन २०२२-२३ मध्ये निकाली काढलेले				वर्ष अखेर शिल्लक		शेरा
			निरीक्षण (४)	परिच्छेद (५)	निरीक्षण (६)	परिच्छेद (७)	निरीक्षण (८)	परिच्छेद (९)	निरीक्षण (१०)	परिच्छेद (११)	निरीक्षण (१२)	परिच्छेद (१३)	
वर्णने	२०२२-२३ खर्च	.	४७६	.	०२	.	४७८	.	६०	.	४९८	.	५०
.	२०२२-२३ महसूल	.	०	.	४	.	११८	.	१७	.	१८१	.	१८१
	प्रस्तावित	.	.	.	.	.	.	.	.	.	.	.	.
.	२०२२-२३ खर्च	.	.	.	.	.	.	.	.	.	.	.	.
.	२०२२-२३ महसूल	.	.	.	.	.	.	.	.	.	.	.	.

## PART - I : FOREST

Next to area under Agriculture, Forests occupy Major portion of the land in our State. Out of the total area of the State area to the extent of about 59.05% is under Agriculture, whereas the area under Forests is to the extent of 20.13% Land, Water & Forests are important natural resources, as far as the Agriculture & Forestry are concerned. Forestry is an activity of long-term gestation, whereas, Agriculture crops are purely seasonal. Precisely for this reason, considerable importance is attached long-term planning in respect of Forests. In respect of agricultural programme as well as for Industrial Development, Forests play an important key role & besides sizeable revenue is also accrued to the State Exchequer from the forests.

2. Forests not only provide the required timber, firewood fuel & other minor forest produce but are also responsible for bringing about a perceptible change in the Micro-climate. Soil & Moisture Conservation & the depth of water table in the area. Forests thereby provide effective protection to the land under Agriculture against hostile micro, climatic conditions & adverse site conditions. Forests not only provide a habitat for varied flora but those also provide the habitat for varied fauna. This special status; of forests in ecological pyramid makes it responsible to restore the ecological balance. Thus, forests play varied roles and their uses are also humorous. Forest perform simultaneously the three functions *viz* - (i) protective, (ii) productive and (iii) aesthetic. These three functions of the forests are closely related with three the important biological links *viz*. Forest & Food, Forests & Wood and Forests & People.

3. Another significant aspect in respect of Forests is that of Forestry works, which are primarily labour-oriented, naturally, and developmental works taken up in the Forests area generates increase in employment potential, which in turn ameliorates socio-economic conditions in respect of tribals and Forest dwellers. The protective role, which the Forests play in drought prone areas, is of vital importance and needs no further emphasis.

4. Though 21% of the total area of the State is categories as Forests, the description of the forests area in the State is neither equitable nor the density of the forests in equitable. Naturally, the productivity varies from region to region and this influence mostly on the goods and services derived from the forests. Out of total forest area in the State, around 60% of the forests are could be considered as productive in varying extent. The remaining forest area plays the protective roles in conserving soil, by arresting soil erosion mainly in the sloppy and hilly areas by arresting erosion and run-off due to vegetal cover.

5. Due to lack of scientific management or due to mismanagement, the area of private forests was rapidly in the process of degradation. In order to prevent further degradation of these privately owned forestlands. Government enacted Maharashtra Private Forests (Acquisition) Act, 1975. Due to enforcement of this Act, private forests admeasuring 390985 ha. come to be vested with Govt. As Reserved forests, under the provisions of the Indian Forest Act, 1927 on the 30<sup>th</sup> August 1975.

6. Besides the important roles which the forests play with regard to protection and conservation, the Forests also provide fuel wood, fodder and timber and industrial timber and taking into consideration the ever-increasing demand, it has become exceedingly important to ensure scientific management of the forests, with a view of effect increased production from limited forests area. With regard to the Conservation aspect of the forest, it is imperative to take up large scale afforestation works on the hilly slopes and in the catchments areas of river-valley projects as well as in drought prones areas so as to arrest rate of erosion and siltation of the reservoirs. The aesthetic, value, which the forests have, has also be considered with desired importance.

7. Taking into consideration the various activities which are performed by the Forests Department, the following 10 programmes have been identified as the activities of performance by the Forest Department :

1. Direction and Administration,
2. Research,
3. Extension, Education and Training,
4. Forest Conservation and Development,
5. Plantation Programme,
6. Forests Produce,
7. Communication and Building,
8. Nature Conservation and Wildlife Preservation,
9. Forests Parks and Welfare Activities and
10. Forest Development Corporation of Maharashtra Ltd..

8. As per the modality of formulation of the performance budget the information pertaining to each activity is provided in three sections. First section covers the introduction, second covers the summary of the programme proposed to be taken up and financial requirement and the personnel requirements. The second section has been subdivided in three parts on basis of the (i) activity wise, (ii) object wise & (iii) resource wise classification. The activity wise classification indicates the purpose of expenditure, object wise classification indicates mode method & agency through which the expenditure is proposed to be incurred & resource wise classification indicates the major head of expenditure under which provision has been made duly authorised by the State Legislature.

9. It is an accepted fact that performance budget should not be a photocopy of the evaluation reports. Nevertheless an effort has been made to indicate the performance of the department in respect of above activities with the help of relevant statistical information so as to enable the reader to acquire first hand knowledge regarding working of the department.

10. For implementation of the above activities Government has provided budgetary grants under 'Revenue' Capital Expenditure. In addition, the scope of programme is augmented by security grants under the following programme :

1. Employment Guarantee Scheme,
2. Drought prone area Programme,
3. Integrated Development of Wasteland Ghats,
4. Integrated Rural Development Programme,
5. Tribal area sub-plan.

The performance of the Forest Department in respect of the above categories programmes has been included in the performance budget of the respective department.

## OVERALL PERFORMANCE

### NON-PLAN ACTIVITIES

The Government has sanctioned the working plan for every Forest Division according to which the activities pertaining to the Management, Conservation, Protection and Development of Forests are carried out in each Forests Division. The works prescribed by the Working Plan during 2003-04, like Silvicultural and Natural Regeneration, Plantation thinning etc., Harvesting of Forests, maintenance of timber depot, forest protection, demarcation and also the expenditure incurred in the officers and staff are carried out from the non-plan provisions made in the advance budget. The works mentioned above are classified under different programme which are given as follows :

**1. Direction and Administration :** All activities under plan or non-plan executed by the Forests Department are controlled, directed and administrated by the Principal Chief Conservator of Forests, Maharashtra State, Nagpur through the Territorial Chief Conservator of Forests and Officers specially appointed for Forests, Research, Wildlife, Working Plan, Nationalisation and Evaluation. All Non-plan expenditure of the office of the Principal Chief Conservator of Forests, Territorial Conservator of Forests and Chief Forest Statistician is booked under this head of expenditure in addition to the plan provision. The preface in Programme-1 may be referred to in this regard.

**2. Research :** The activities under Forest Research are continued under the guidance of the Chief Conservator of Forests, Research from the non-plan provision. The Management of different research centers, field trials of new species, improvement in the technique of artificial regeneration and natural regeneration etc., are the items included in this programme. The preface in Programme-2 may be referred in this regard.

**3. Extension, Education and Training :** The trained persons are essential for the implementation of various development activities in the Forest Department. The management of training school at Pal and Shahapur established prior to VII plan and importing training to Foresters and Forest Guards as well as the activity of Refreshers courses are the activities charged against the non-plan provision. The preface in Programme-2 may be referred to in this regard.

**4. Forest Conservation and Development :** The Dy. Conservator of Forests, Divisional Forest Officer are working at division level under the direction of Principal Chief Conservator of Forests & Territorial Chief Conservator of Forests. The works of Forest Protection, Forest Survey and Demarcation and Development Scheme are carried out under the guidance of Principal Chief Conservator of Forests and Territorial Conservator of Forests. The information regarding forest protection is as given below. The problem of illicit cutting of trees and illicit transport of Forests material has become a grave one. The State of affairs in respect of forest protection, especially, in Thane, Kolhapur, Yavatmal, Nagpur, Pune, Nashik, Amravati and Dhule District has become a matter of great concern. The routes and

important check posts are required to be kept under intensive surveillance through which illicit forest produce is likely to be transported. In order to fulfil these requirements, Government has sanctioned to establish 22 Check Nakas with 3 forest Guards on each Nakas in the year 1985-86.

4.1 Out of 332 Checking Nakas, 36 Nakas are now working round the clock, it has also been noticed that unsocial elements and organised gangs are involved in illicit cutting across State border. In order to keep strict vigilance over illegal activities of Forest Criminals and to communicate the information of their illegal activities to the Forest Officers promptly. The Government has sanctioned telecommunication systems.

4.1 (2) Telephone system proved to be very convenient to Forest Officers as well as Police Officer to round up and arrest the offenders and seize the vehicles involved in such offences red handed i.e. while the offence being committed.

4.2 In order to curb the activities of offenders and organized gangs, round the clock patrolling is essential. It is also observed that the Forest Offenders and organized gangs to transport illicit cut forest produce are using fast moving vehicles. The combat this menace a decision has been taken by the Government to provide jeeps to the R.F.O.'s of Pune, Bhamragad, Dahanu & Shahapur Divisions in addition to Mobile Squad, R.F.O. of Sawantwadi and Kolhapur Divisions.

4.3 Saw mill is also an important unit in Forest Protection. Control over saw amending the Bombay Forest Rules of 1942 has further strengthened mills.

4.3.2 As per Section 6 of Maharashtra Forest Development Tax Act, 1983. Tax recovered is first remitted to the Consolidated Fund. The Government places amount of tax recovered at the disposal of Forests Department after deducting the amount spent for recovery of such tax. The main object of the scheme is to utilise, these funds for forestry works, afforestation or Forest Development programme or any programme supporting these works as well as the development of poor and downtrodden people residing in Forest or people who are depending on forest produce for their livelihood.

**5. Plantation Programme :** Maintenance of schemes completed during VII Five Year Plan & Staff sanctioned thereof is included in this programme under non-plan budget. Therefore, provision for a plantation activity is share under plan and non-plan budgets *vide* introduction Programme-5.

**6. Forest Produce :** This programme includes the exploitation of Timber, Firewood etc., from forests as per the prescriptions of working plan. Exploitation work is either done through Government Agency or through F.C.S., Nashik District is prime in establishing such F.L.C.S. *vide* introduction to Programme-6.

**7. Communication & Building :** Forest Department under take the Construction Works of Building and Roads in Forests Areas required for the management of Forests.

The main object of this programme is to maintain the existing roads and building as well as to undertake new constructions for this purpose an independent Engineering branch has been created in Forest Department. Details are given in the introduction to Programme-7.

**8. Nature Conservation & Wildlife Preservation :** It is essential, for the Welfare of mankind to protect the rare species of Wildlife which are important from Biological point of view.

It is therefore, imperative to establish National parks sanctuaries for the Development of Wildlife according to the Scientific Management Practices. Since the Wildlife precious National Wealth the stress has been given in this programme to develop their shelter and for protection, Conservation and Development of Wildlife.

**9. Forests, Forest Parks & Welfare Activities :** The maintenance of Forests Parks and Tourism Complexes established for tourists during VIII<sup>th</sup> Five Year Plan period is done from non-plan budget. This non-plan activity is primarily implemented to conserve parks and amenities provided therein. The staff required for this work is included in the programme *vides* introduction to Programme-9.

## PLAN PROGRAMME

**1.0 Research :** A provision of Rs. 165.00 lakhs was made for the year 2015-16 for Development of Forest Research Centres established at Lohara in Chandrapur District Hemalkasa in Gadchiroli District & Kamare in Thane District during sanction Budget for 2020-21 is Rs. 150.13 lakh & Proposed for 2021-22 is Rs. 1072.00 lakhs.

**2.0 Extension, Training & Education :** Training of personal Trained Officers and R.F.O.'s are required for the implementation of Forestry Development Works and Forest Management. Rs. 325.97 lakhs is sanctioned for during 2020-21 for their training programme proposed the Budget for the year 2021-22 is Rs. 450 lakh.

**3.0 Forest Conservation and Development :** Demarcation of the Forests areas is very necessary and important so that Forest Boundary is known to every body including the forest sub-ordinates in the field. The tendency to

encroach upon the forestland is increasing because of growing population and land hunger especially where there is no demarcation of forest boundaries. Areas of Protected Forests, Unclassed Forest & Acquired Private Forests are not yet well demarcated. Prosecution cases of valuable forest land unauthorised constructions, mining and illegal sales of land in areas adjoining to Mumbai. Thane and Pune Municipal limit have been lodged in different Courts involving huge expenditure and wastage of time. Forest land and the forest standing on it is worth crores of rupees. A time bond programme survey, settlement and demarcation for protection and conservation of such valuable Government property is under implementation. Forest areas, on complete demarcation, survey and demarcation of the private forests acquired by the Government proposed Budget for Rs.1500.00 lakh for the year 2021-22.

**3.1 Afforestation for Soil Conservation in Special Areas :** This scheme is implemented in the catchment areas in main River Valley Project depending upon the intensity and gravity of the erosion. In the year 2021-22 the provision for non-tribal, tribal areas was Rs.240.60 lakhs and Tribal area respectively. During 2021-22 the provision of Rs.100.00 lakhs is made for non-tribal area and Tribal area.

**3.2 Development of Fodder :** This scheme also deleted from District Plan from the year 2011-12.

**3.3 Forest Protection :** Under the State Plan & District Plan Scheme the existing measures such as development of mobile squads are not sufficient to protect forests from illicit cutting, unauthorized transport of forest produce, forest fires etc., during 2017-18. an amount of Rs.1718.95 lakhs has been sanctioned by the Government for various protective measures under this scheme viz. creation of staff for checking Saw mills, installation of telephones in Range Offices. Establishment of check posts, providing Jeeps to R.F.O.'s creation Vigilance cell etc. In addition to this modern fire fighting project is being undertaken by Forest Development Corporation of Maharashtra Ltd., Nagpur for protecting forests areas from the fire by applying modern technique in Chandrapur District amount of Rs.19091.52 lakhs proposed for the year 2021-22

**4.0 Plantation Scheme : Establishment of Central Nursery :** For successful implementation of any plantation programme availability of well green planting stock prerequisite. The existing nurseries would not be also to satisfy the plantation requirements. It is, therefore, proposed to maintain and expand existing nurseries during the year 2017-18 An amount of Rs. 4170.00 lakhs the Tribe has been sanctioned for the purpose for nurseries, under Tribal and non-tribal proposed Budget Rs.3592.38 lakh for the year 2021-22.

**4.1 Reafforestation of Denuded Forest Through Poor And Unemployed Persons :** With a view to involve poor and unemployed persons in productive activity, Government during 1981-82 sanctioned this scheme. Willing landless and unemployed local inhabitants were selected under this scheme as beneficiaries. However, the response from local populace was not encouraging and it was decided not to select any new beneficiary than 1984-85 onwards. Provision for maintenance work only has been proposed during 2014-15 i.e. Rs.        lakhs and proposed Budget Rs.        lakh.

**4.2 Plantation of Forest Species for Industrial And Commercial Uses :** The present annual production of Industrial and Commercial Wood from the forest fall short of the present annual consumption. It is, therefore, proposed to expand this activity by undertaking plantation over additional area; with this object in view, it has been proposed to have pre-monsoon works in non-tribal areas within the sanction outlay of Rs.        lakhs during        and outlay Rs.        lakhs is proposed under tribal sub plan. It is proposed to take up plantation during        for which an outlay of Rs.        lakhs has been provided for non-tribal area Rs.        lakh for tribal area and the total provision during is Rs.        lakhs.

**4.3 Massive Afforestation Programme :** As directed by the Hon. Prime Minister, the Government of India has decided to take up an over of 60000 ha. for the afforestation of the degraded forests. Out of this 40000 ha. area would be tackled by F.L.C.S. As a part of this scheme a provision of Rs.53937 lakhs for the year 2020-21 it is proposed to take up plantation during 2021-22 for Rs.103800.00 lakh has been provided for non-tribal area.

## 5. Forest Production :

**5.1 Establishment of Firewood Depots :** This scheme consists of establishing firewood depots and sale of fuel to curb the destruction of forests done by the rural and urban population by head loads.

**5.2 Development of M. F. P. :** This scheme deleted for the year 2011-12.

**6.0 Communication & Building : Forest Communication :** The construction of forest roads is prerequisite for better forest management and utilization. The total length of the forest roads is 12000 km. The present road density in forest areas of the State is only 0.16 km./sq.km. The activity of road construction is therefore taken up in such a manner that the density would be 0.7 km./sq.km. and 1 km./sq.km. in plains and hilly regions respectively.

For the year        a provision of Rs.        lakhs has been sanctioned by Government for non-tribal areas for development and tribal area for metalling, C.D. works and Construction of Walls etc. and it is proposed to take up maintenance of road during the year 2021-22 Rs.3700.00 lakhs for non-tribal plan.

**6.1 Construction of Residential & Administrative Buildings :** Forest sub-ordinates who are required to stay in the interior areas do not find suitable accommodation for their stay. Similarly, if of the Forest Officers are located in the rented building in order to solve this problem, it is proposed to undertake construction programme under this scheme. For the year 2020-21 a provision of Rs. 10280 lakhs has been proposed for the year 2021-22 Rs. 2000.00 lakh part completion of the existing buildings as well as to undertake new construction work.

**7.0 Nature Conservation & Wildlife Preservation :** In this programme different works conducive to Wildlife Preservation & Protection are executed in different National Parks & Wildlife Sanctuaries and also in the Tiger Project in Melghat area which has been a sponsored by the Government of India. Budget provision District Plan and State plan Rs. 10280 lakh and propoleds for 2021-22 Rs. 2000.00 Lakh.

**8.0 Forest Parks & Welfare Activities And Other District Plan Scheme : Establishment & Development of Tourist Complexes Forest Area :** During 2021-22 it is proposed to provide Tourism facilities in & outside protected areas, the sanctioned outlay of Rs. 3133.20 lakhs are included in the budget. A provision of Rs.3811.55 lakhs sanctioned for first during .

**9.0 Forest Development Corporation Ltd., Nagpur :** In the year 1974 Government of Maharashtra established FDCM for converting potentially productive forest areas but having less valuable species into productive forests. Share Capital of the FDCM was Rs. 35 crores. The Government earmarked 4529.59 Sq. Km. forests area to the Corporation. According to the programme, corporation was carrying out teak plantation over an area of about 10000 ha. annually, for which NABARD had sanctioned a project for grant of loan. This was continued upto the rains of 1986-87. However, this project had to be discontinued because the Government of Maharashtra stopped the clear felling activity of the Corporation. Now, the corporation is participating in Government programme of Massive afforestation by taking up area of 51000 ha. annually. The efforts are being made to procure institutional finance for this project. The Government participation in the form of equity will have to be arranged. Budget provision for equity share capital for the year      Rs.      lakh & proposed for Rs.      lakh.

## DIRECTION AND ADMINISTRATION

### **INTRODUCTION :**

Forests play an important role in maintaining the environmental balance and hence it is exceedingly essential to manage the forest areas on scientific lines. The scientific management of the forest is carried out by Government through its department of forest. The forests are managed in such a manner that this natural resource remains intact. The department has to pay a special attention while managing the affairs of the forests taking into consideration the different tree species growing in the forests area, different species of fauna for which the forests constitute the habitat and hence, the conservation on scientific lines has to be attained. The department has also to perform the special functions pertaining to forest production and forest protection. The total area under forests in Maharashtra State is around 64,000 sq km. To manage such as extensive forest areas on scientific lines, there is a specific administrative organisation of the Department. The details of which are given in the Table under caption "Establishment".

In Maharashtra State, the Head of the Forest Organization is the Principal Chief Conservator of Forests, and there are two Officer of the rank of the Chief Conservator of Forests. who assist him in formulating the policy proposals regarding 'Forest Protection' and 'Forest Conservation'. At the regional level, there are 11 Territorial Forest Circles, which are headed by an Officer of the rank of Conservator of Forests. In each territorial forest circle, there are 4 to 6 Territorial Forest Divisions, each of which headed by an officer of the rank of Deputy Conservator of Forests. In each Forest Division under the control of the Deputy Conservator of Forests to carry out his administrative and execute function smoothly under each Deputy Conservator of Forests, there are 3 to 4 Officers of the rank of Assistant Conservator(s) of Forests.

Taking into consideration the enormous workload of the Department and to ensure that the Forest administration is carried out in an orderly manner, information pertaining to various forest activities is required to be complied at different levels ? Complied this information and to draw inferences on basis of the information complied so as to enable the department to decide whether any basic change(s) in the Forest Management are desired or otherwise, there is a separate wing called the "Forest Statistics Cell" which function under the control of the Chief Forest Statistician. This cell performs the functions pertaining to survey of forest resources, their comparative studies, evaluation of the statistical designs, review of the results of the statistical experiments and their analysis.

Out of the total forest area in the state, a sizeable forest area has become devoid of any vegetal cover, due to excessive grazing and unauthorised fellings. Naturally, in order to reclothe these barren forest areas with vegetal cover an ambitious programme of raising plantations has been taken up by the Forest Department under various plan schemes. These plantation programmes are evaluated in the proper manner by evaluation cell, which is headed by an officer of the rank of Conservator of Forests, Evaluation. He is assisted in the evaluation work by 6 Officers of the rank of Dy. Conservator of Forests.

In order to ensure scientific management of the forests areas, for each Forest Division, Working Plan has to be formulated. The working plan prescribes the systems of forest management which are to be technically sound and which would promote Conservator of Forests and while prescribing the forests management systems, the needs of the rural populace are given paramount consideration. The details as to which specific works are to be carried out in the given forest area are also elaborately prescribed in the Working Plan document. An officer of the rank of Deputy Conservator of Forests accomplishes the work of formulation for the Working Plan. They are offered requisite technical guidance and their work of formulation of Working Plan is monitored by an officer of the rank of Conservator of Forests and is designated as Conservator of Forests Working Plan.

The existence of forests and wildlife is essential to maintain the environmental balance. In order to ensure management of wildlife on scientific lines as well as to create congenial conditions for multiplication of wildlife species, which are on the verge of extinction, natural parks and wildlife sanctuaries are created. In Maharashtra State, there are in all 5 National Parks, 35 Wildlife Sanctuaries and 3 Game reserves. To manage these National Parks and Wildlife Sanctuaries on scientific lines, there is a separate Wildlife Organization in the State, headed by an officer of the rank of Principal Chief Conservator of Forests (Wildlife). He is assisted in this task by officers of the rank of Conservator of Forest, Deputy Conservator of Forests (s) and the Assistant Conservator of Forests.

The Forest Department credits sizeable revenue to State exchequer by salt of timber and firewood. In addition, considerable revenue is also realized by sale of minor forest produce. Out of total revenue that is realised by sale of minor forest produce, tendu leaves constitutes major source, which is responsible for giving handsome revenue to the State, exchequer. Consequent to the enactment of the Maharashtra Minor Forest Produce (Regulation of Trade) Act, 1969 in the entire State of Maharashtra, Sale of tendu leaves is conducted by the State Government. In Maharashtra State, the total production of tendu leaves is to the extent of 7 to 8 lakh standard bags and as such, in order to regulate the trade of this produce with desired efficacy, higher responsibility is involved and hence a special officer of rank of the Chief Conservator of Forests has been appointed for the same.

The Chief conservator of Forest (Policy, Technology & Strategic Planning) oversees the works of drafting policy as per national and state priorities, coordinating policy and planning, preparing forestry project analysing policy and financial issues, as per changing needs, contacting relevant social institutions Non Government Organisations, Co-operative societies and private undertakings, guiding in extension, publicity, training related works, carrying out strategic planning and computerisation, amending forest manuals, developing management information systems, touring the circles for inspections for supervising and monitoring plan and non plan works. He also works as Member Secretary of State Forestry Advisory Committee and supervises the statistical wings of the department.

## **2. FOREST RESEARCH :**

Forest constitutes around 21% of the total geographical area of our State. However, this forest area is not continuous nor congruous whereby there is sizeable difference in the productivity of the forestry area in different Revenue Divisions of the State. Out of total forest area in the state, only 60 % of the forest area could be considered as productive potential in varying extent. In order to increase the productivity of the forest areas, there is a direct need to evolve ways and means and also to ensure that optimum production is from natural and man made forests. Preciously for this reasons, it is essential to determine which particular forest species could be planted in an economical manner in particular type of area, what should be optimum spacement in the plantations, what specific care needs to be taken in raising nursery saplings of different forest species, what exactly is the water requirement of samplings of different forest species, what exactly is the water requirement of samplings of different species in the nursery stage in different periods, what specific masures are required to be different periods, what specific measures are required to be taken to ensure vigorous growth of the samplings plants in the plantation areas etc. and these various problems could be sorted out only by undertaking an in depth research. Recognising this need to conduct an in depth research into these vary area a separate wing, called as a "Research Wing" had been established in the Department which is headed by an officer of the rank of Conservator of Forests. This wing undertakes different field trials & experiments pertaining to different research problems and the finding of the research field trials and experiments are informed to the field officers. The research wing also undertakes fundamental research by taking up experiments to determine the exact impact of forests in arresting soil erosion, the impact of forests on recharging of ground water, identification of the fungus and insect attacks on different tree species in the forest areas and determination of the damage caused by these elements. All these problems require an in-depth and prolonged research. The research Wing also maintains a close liaison with the Agriculture Universities in the state as well as with the Forest Research Institute, Dehradun and Forest Research Institute located in different states. The research organisation also exchanges the inferences / findings drawn at the end of various research experiments with these Research Institutes. There are in all 31 forestry Research Centres in the State, Which undertake the work of forestry research. A high level committee of Senior Forest Officers finalized the quinquennial research programmes which are to be undertaken by the research organization.

## **3. EDUCATION AND TRAINING :**

### **INTRODUCTION :**

Education and training is an important programme of the Forest Department Trained technical personal of gazetted and non-gazetted cadre are required to be posted on various posts of Forest Department. The Forest Guards are being trained at Shahapur and Jalana and the Foresters are being trained at Pal. The Range Forest Officers are trained at Dehra Dun, Koimbtore, Chikhaldara and Chandrapur in Tamilnadu. The officers of the Indian Forest Service are trained at Dehra Dun. In Service training the subject of Wildlife Management is being imparted to the officers at Wildlife Institute at Dehra Dun. The ministerial staff is being trained at Shahapur In addition to this, the officers are given opportunities for trained abroad under various international aids.

The officers are sent for refresher courses at Soil and Moisture Conservation Institute at Dehra Dun and Soil and Land Survey Institute at Nagpur.

The Forest area in the state constitutes to 31 % of the total geographical area and hence the scarcity of timber and fuel wood is felt. The prices of these commodities are increased every year. Due to the scarcity and increasing prices of these commodities the open forest resources are prone to illicit cutting and illicit transporting the same. Though the forest personnel are vigilant against these Malpractices, the antisocial elements have established organized choaching practices with the help of improved arms and fast moving vehicles. The scheme for imparting police training to forest personnel is being implemented for the effective control of the organized forest offence practices. The Range Forest Officer is trained at the Police College at Nashik and the Foresters and Forest Guards are trained at Jalna Police College at Nashik and the Foresters and Forest Guards are trained at Jalna Police School. Training of handing and successful use of 12 bore pump action gun was imparted to the stall of wildlife wing at Gun Carriage factory Jabalpur in 2003-04.

### **Kundal Academy of Administration Development & Management :**

In Maharashtra Forest Department, new forest traning center at Kundal in Sangli district has been established besides the other 5 training centers which are already established for the regular training and refresher courses for the Forest Officials. (Range Forest Officers, Foresters and Forest Guards)

This training center at Kundal is now converted into the State Forest Academy being the leading training institute which will be named as "Kundal Academy of Administration Development and Management". The basic infrastructure development of the institute is under progress.

#### **4 FOREST PROTECTION AND DEVELOPMENT :**

Since forests play an important role in maintaining the ecological balance, the protection and conservation of these forests are of vital importances. This natural resource needs to be protected from the adverse effects of three basic factors viz. Human beings, live-stock and forest fires. Due to intensive grazing in the forest areas by the livestock, the natural regeneration of any forest tree species is a distinct possibility. Besides, due to persistent encroachment on forest areas for purpose of agriculture the forest area has struck to a sizeable extent. Besides, organized illicit felling in the forest areas has almost become an unsurroundable problem. In order to counter-check incidences of organized forest officer, Mobile Squads have been established in each of the territorial division of the state. Nevertheless, due to ever increasing demand for the forest produce in market, there is an increase in the incidence of the organized forest officers which cannot be effectively abated by these Mobile Squads. Hence establishment of Wireless Communication system in the Forest Divisions which are more prone to the incidence of illicit felling, supply of fast-moving vehicles, supply of arms, so as to counter-check the organized forest offenders is under consideration.

The time reason for encroachment on forest lands for purpose of agriculture is that the forest boundaries are not well delineated. To remove this deficiency, a time bound programme of survey, settlement and demarcation of the forest boundaries is on the anvil. Consequent to proper delineation and demarcation of the forest boundaries, the incidences of encroachment of forest land for purpose of agriculture could not be considerable minimized.

In the forest areas where the density of the forest crop is low, efforts are made to increase the density by taking up plantation programme wherein appropriate species are raised. The pre-requisite for successful plantation is availability of well-grown planting stock. As such, large number of saplings of teak, bamboo and other tree species are grown in the forest nurseries in the state.

In order to minimize the damage to the forest areas due to forest fires, a specific project viz. Modern Forest Fire Control Project is under implementation in the State since 1984. Forest areas are protected from forest fires with the use of modern forest fire control equipments and technique. Presently, the operational areas of the Project are restricted to Chandrapur district. It is proposed to extend the scope of the project in other forest areas in adjoining forest circles in near future.

To ensure management of forest is done on a scientific basis by two working plan circles namely Nagpur and Pune. The traditional method of preparing Working Plans has been changed and presently modern technologies like remote sensing and work of classifications of tree density through use of satellite image processing being employed to prepare working plans. Maps of different scales, such as 1:5000, 1:50000, 4" = 1 mile and 16" = 1 mile, obtained from the Survey of India are also utilised for preparation of working plans.

In order to ensure higher efficiency in the evaluation work and also to ensure efficient Forest administration in the state, it is proposed to strengthen the existing Evaluation unit as well as to create an Audit and Accounts Cell, a Confidential Cell, a Pension Cell etc. in office of the Principal Chief Conservator of Forests. Presently, as per the provisions under the Forest (Conservation) Act, 1980 whenever any forest area is required for any non-forest purposes, specific proposals are required to be submitted to Government of India for their approval. Presently, there is a small cell in the office of the Principal Chief Conservator of Forests, which handles processing of these proposals. However, to enable this cell to pursue and monitor the proposals in a more vigorous manner, it is proposed to strengthen the existing cell. In addition, as proposed earlier a Land Record cell has been created in the office of PCCF, Nagpur. So as to ensure that the relevant records pertaining to forest areas would be maintained and updated in a proper manner.

#### **5. PLANTATION SCHEME :**

**Introduction :** The Forest area under the control of Government of Maharashtra is nearly twenty one percent of the total geographical area of the state, according to forest area mentioned in elsewhere, which is very less than the minimum percentage mentioned in National Forest Policy which is 33%. It is a fact that the large parts of Forest Lands in the State are in a state of deterioration. Therefore, rehabilitation of degraded lands by afforestation has assumed utmost urgency. To cope with this problem, various plantation schemes are being implemented in the Forest Department. Out of which some important plantation schemes are mentioned below :

- Afforestation for Soil Conservation :** The object of the scheme is to arrest the soil and moisture by afforestation so as to increase the ground water table and redeem the degraded area. Siltations is one of the reasons behind decrease in irrigation potential of Major Irrigation dams in the state and to arrest the siltations, it is necessary to increase the tree density of the catchments areas of such irrigation dams under the Soil Conservation sector. Government of India provides 100% Central Assistance to the scheme of afforestation and Soil Conservation in the catchment areas of Interstate River Valley Projects. Presently, the catchment areas of the interstate RVPs, such as Poachampad, Nagarjunsagar, Nijamsagar, Ukai and Damanganga are being treated under this scheme.

**2. Development of Fodder Resources :** There exists a vide gap between demand and supply of fodder resources as the number of domestic cattles is more than the forests areas available for grazing to them and when leads to overgrazing of forests and hardening of soil which ultimately affects the regeneration. To avoid this, it is necessary to increase the production of abode by undertaking intensive development and improvement existing grass lands and kurans, so also steps should be taken up for starting up the practice of stall feeding the domestic cattles by convincing the people. Under this scheme, the forestland, which is not suitable for timber species, is utilized for rasing up of various species of grasses and legumes. It is proposed to take up development of fodder resources this year also.

**3. Development of Minor Forest Produce :** In the state of Maharashtra, minor forest produce, such as bamboo, grass bory, Hirda gum and tendu leave etc. is amply available and has a potential for development. Under this scheme, minor forest produce yielding species are raised. One of the important minor forests producing species is tendu, as the tendu leaves are used in manufacturing of bidis, which is source of considerable revenue for state. Under Maharashtra Minor Forest Produce (Regulation of Trade in Tendu Leaves) Rules, 1969 Government have all rights regarding trade in Tendu Leaves. In view of employment generation the work of tendu leaves collection, classification and this transport is very important.

**4. Scheme for Raising Plantation of Forests Species for Industrial & Commercial Uses :** The present annual production of industrial and commercial wood from the forest falls short of the present annual consumption. Some industries require wood of specific species as a raw material for their finished produce, but in adequate supply of this raw material has affected concerned industries very badly. To abridge the gap between supply & demand of forests based raw materials, it is proposed to undertake the plantation of industrially and commercially useful species.

#### **5. MASSIVE AFFORESTATION PROGRAMME :**

An ambitious programme of taking up of afforestation work over extensive area in the state has been launched since 1987. Under this scheme, suitable species for specific forest areas are raised.

#### **6. COMPENSATION AFFORESTATION :**

Forest area in Maharashtra State is only about 21% of geographical area of the State even than demands for forest area for various schemes of other departments like Hydroelectric Projects, Percolation Tanks, and Constructions etc. are raised. Therefore, Government of India enacted Forest Conservation Act, 1980. Approval of the Govt. of India is necessary for the transfer of forestland for non-forestry purpose under this Act. Govt. of India stipulates conditions for compensatory afforestation with the funds from project agency in exchange on the non-forest area equal to the forest area to be transferred and such afforested area is notified as Reserved/Protected Forests. In case non-forest area are required a compensatory afforestation is not available then such afforestations is carried out on double the degraded forest area with the funds recovered from the concerned Project Agency.

#### **6. FOREST PRODUCE :**

**1. Introduction :** Although 21% of total geographical area of State of Maharashtra has been notified as forest area. Out of this only 60% area is more or less productive and large revenue is received from sale of timber, firewood and M.F.P. produced from this area.

The exploitation of timber and firewood is carried out through two different agencies (i) Government, (ii) Forest Labourer Co-operative Societies. Exploitation operation includes felling of timber and firewood trees, across cutting logging extraction and transport to sale depot. Both the agencies carry out these operations by following modern techniques and using modern logging equipment and tools. One this is to be specifically mentioned here that the harvesting of forest through Contractors has been completely stopped and now it is carried out through above mentioned two agencies.

Forest Labourers Co-operative Societies gets the share of not profit earned from the sale of Timber and Firewood for the areas worked for the areas worked by them which indirectly help uplifting the economic status of its members.

The entire forest area is divided into felling series compartment and coupes. A detailed work plan based on scientific principles is prepared for the conservation and development of forests and the coupes are exploited every year as per the prescriptions of work plan. Inspite of this Central Forestry Board had decided to impose certain restrictions of felling of trees to maintain encroachment balance. It was communicated citing the reference the joint meeting of the Forest Secretaries and Chief Conservator of Forests of all States held in May, 88 that no forest exploitation should be undertaken where the period of Working Plan was over which ultimately resulted in discontinuation of exploitation work over 70% Forests area whose work plans period was over, till the new work plans are made applicable. Due to the above mentioned decision there will be a considerable set back to Revenue carried by the Department and ultimately to the State exchequer due to non-availability of timber and fire wood from this area.

## **PRODUCTION OF MINOR FOREST PRODUCE :**

**Nationalised Forest Produce :-**As per the provision of Maharashtra Minor Forest Produce (Regulation of trade in Tendu Leaves) Rules 1969, the State Government has a monopoly right in the trade of Tendu and Apta Leaves. Under this rule, for disposal to tendu and apta leaves, units are formed as per geographical area. In the year 1983, a total of 739 units had been constituted in Maharashtra for disposal of tendu leaves. Out of these, all the units in Kolhapur and Pune circles being permanently declared as unproductive. Presently 699 units in 9 circles are kept for sale. The notified yield of these units is 8 lakh bags standard bags and annual revenue of Rs. 40 crores accrues to the Government from sale of these units. Out of the 11 forest circle, apta leaves units are formed in the 5 forest circle of the Kolhapur, Pune, Thane, Nasik and Dhule, but due to lack of demand, the annual revenue obtained from these units is between 1 and 3 lakhs. Disposal of tendu leaves is carried out on the basis of modified lumpsum method. For disposal of tendu and apta leaves units, sealed bids, quoting lumpsum amounts are invited by placing advertisement in newspapers, toward collection rights of tendu and apta leaves. Bids of these contractors offering optimum prices, are accepted. The minimum collection charges for collection of tendu and apta leaves is decided at the Government level. Expenditure incurred towards the collection, transportation, and storage etc. of tendu and apta leaves are required to be borne by the contractor himself.

**Minor Forest Produce :-**As per provision laid down in the Maharashtra transfer of ownership of Minor Forest Produce in the Scheduled Areas and the Maharashtra Minor Forest Produce (Regulation of trade) (Amendment) Act, 1997, ownership right on 33 types of minor forest produce (hirda, gum, tamarind, shikakai etc.) found in public land (excluding National Park and Sanctuaries) of Scheduled Areas shall vest on the Gram Panchayat under whose jurisdiction such area falls. The Maharashtra State Co-operative Tribal Development Corporation (MSCTDC) is authorised to purchase and sell the above minor forest produce by the Water Conservation and Rural Development Department. The royalty of such minor forest produce is fixed @ Rs. 5 per quintal *vide* Govt. No. PRAJ-2001/C. R. 43 (06)/PRA-2, dated 29-10-2002 and it is binding of MSCTDC to pay this amount to the concerned Gram Panchayat.

All minor forest produces other than the nationalised forest produce (excluding notified minor forest produce occurring in the scheduled areas) is disposed off at the forest divisional level by public auction. The Gram Panchayat and co-operative societies are given preference in such sales. But in OTSP areas, collection of notified 33 minor forest produce is done through MSCTDC. For collection of such minor forest produce, the local villagers are paid adequate wages by the MSCTDC.

## **7. COMMUNICATION & BUILDINGS :**

**Introduction :** Forests area largely confined to inaccessible area in Maharashtra. It is obviously a matter of hazard that is difficult for the Adiwasi population in these inaccessible areas to commute from their numerous jobs for wants of good roads. They are also deprived of the modern means of easy communication and transport facilities. Apart from this, there is also a constant need for haulage of Forest Produce, produced by Government agencies in these inaccessible forest areas to be transported to the Sale Depots. Creation of Roads by Forest Department in the past has been proved for the public transport vehicles in this context. The National Agricultural Commission has already prescribed the norms for optimum quantum of length of roads for such inaccessible terrains in the country. As per these recommendations, they have prescribed a length of minimum 1 km for sq. km. of level and plan forests areas and 0.75 km. road for 1 sq km. undulating forest lands etc. and likewise. In contrast with these recommendations, there is still a need to create more roads in the forest areas.

### **BUILDINGS**

There is always a dearth of residential facility for the Forest subordinates whose headquarters are located inside the inaccessible forest because basically the habitation is very sparse in the inaccessible tracts of forests. Resultantly, such forest subordinates are put to embarrassing situations for want of residential quarters in such forest and are devoid of harmonious family life and peace of mind. It is obligatory for the Government to provide the residential facility free of rent and cost, to the non-gazetted subordinates of the Forest Department as per the basic service condition of the Forests Department. Though Forest Department had taken up a programme of construction of residential buildings for the forest subordinates, it is still very scanty to provide for 14000 forest subordinates who are entitled to rent-free quarters. Up till now residential quarters are provided to only 3850 Forest subordinates only. It is, therefore, necessary that adequate financial provision be made for construction of residential buildings for the Forest subordinates. It has, therefore, been proposed to take up an ambitious programme of construction of residential buildings for the forest subordinates in the VIIIth Five-year plan. Equally there is also a need to construct office buildings proportional to the construction of residential buildings too, to house the forest offices in these interior forest areas. Presently most of Forest Officers are located in the rented private buildings only, which costs Government surplus outlay of about Rs.-Nil-lakhs for this purpose. The ambitious programme of constructions of administrative buildings is, therefore, sine-qua-non in the VIIIth five-year plan proposals.

Besides this, a big self contained administrative building is proposed on priority to be constructed at Nagpur for accommodation the office of the Principal Chief Conservator of Forests and the offices of the various ancillary officers under Principal Chief Conservator of Forests office, which are part and parcel of Principal Chief Conservator of Forests office due to the shifting of age-old office from Pune to Nagpur in April 1987. The proposal is, therefore, included in this draft VIIIth five-year Plan.

The State Government have established 'Project Tigers at Melghat in 1973 with the initiative by the Government of India (GOI) for preservation of Tiger which was a threatened species then. The Melghat Tiger Sanctuary and Gugamal N. P. has been established in Project Tiger area and it is under scientific management covering all the aspects of lifestyle of Tiger and its associates Project Tiger, Melghat is headed by an officer, who is from the rank of the Conservator of Forests and is designated as Field Director, 2 Deputy Director, 1 Research Officer and other subordinate staff assist him.

**NATURE CONSERVATION AND WILDLIFE PRESERVATION :** An organisation has been established for nature Conservation and Wildlife preservation under this programme. This organization formulated development schemes for N.P. Sanctuaries and Forest Parks and it other implements and afford guidance in respect of the Wildlife Preservation Act, 1972 and Management of these areas. This organisation headed by The Principal Chief Conservator of Forest (Wildlife) and following officer's works under him. 2 CCF (Wildlife), 1 CF (Wildlife), 2 CF and Field Directors of Project Tiger, 13 Dy. CF (Wildlife). Further assisted by Assistant Conservator of Forest and Range Forest Officer and other staff in wildlife.

#### **9. LABOUR WELFARE PROGRAMME :**

**Introduction :** The work of Forest Department is labour oriented and hence large number of labourers are engaged on various works in the Forest Department. The department is aware that the labour must be provided with changeable atmosphere by creating infrastructure for better working conditions. The labour welfare programme includes constructions of small dams. Plantations tanks, wells, labour sheds, roads, huts etc. The Forest labourers are provided medical facilities by establishing dispensaries in the interior forest area. In addition to this mobile dispensaries have been provided to the labourers for better health.

#### **10. FOREST DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD. :**

**Introduction :** The total revenue per hectare per annum from our forests is fail, low primarily, because of past exploitation and lack of adequate investment of lead to improve productivity of stands, both qualitative and quantitative. The low production revenue does not reflect the inherent incapacity of the productive forest site but failure to made adequate investment convey present mixed stands of low value on good sites to fully stocked stands of valuable species and complimentary development of forest communication, improved logging. Quick conversation of large areas of potentially productive forests in the state to stand of economic timber and industrial wood alone would lead the multiple revenue within two decades.

Financial constrains of funds on sustained term basic intensive jurisdiction and normal development procedure have been handicapped in intensive management envisaged. It is indeed ill advised to stagnate the forest capital and keep forests sites unproductive where forests can certainly be a commercial enterprise yielding fair dividends and motivated by economic considerations. Extensive forest areas are available in the state for intensive development.

The Forest Development Board was, therefore, established in March 1969. The board had undertaken felling, plantation, sale of produce and all other forestry activities in compact block of mainly miscellaneous forests and their conversion within the shortest period possible into valuable stand yielding high returns. Further, it has adopted measures for the industrial utilization of the available forest resources in an intergrated manner, promoted skills and widened the avenues of employment in forest.

Initially the activities of the board were confined to four units each covering an area to 24000 to 30000 ha. approximately 1) Nagpur, 2) Bhandara, 3) West Chanda, 4) Central Chanda Forest Divisions. As a further step, Forest Development Corporation Maharashtra State, has been constituted to effectively implement and expand the Development Programme. Originally the envisaged under the Forest Development Board. The activities of the Forest Development Board along with staff have been merged with the corporation from 25<sup>th</sup> October 1974.

The World Food Programme Project has been transferred to the F.D.C.M. with effect from 25<sup>th</sup> October 1974.

Forest Development Corporation of Maharashtra is a Government enterprise and share capital loan annually contributed by the Government to this corporation.

However, the main activity of plantation as per originally project has been stopped due to stop paged of clear felling the forest area by the Corporation. As per Government Resolution of 3rd June 1987, the Corporation has been asked to carry out plantation on the degraded forest areas as a part of massive afforestation programme. The corporation has been asked to prepare a project for submission to the financial institutions for obtaining institution finance.